

प्रस्तुत विद्यापीठातील सर्व अध्यापक व प्रशासकीय सेवकांना आदेशान्वये कळविण्यात येते की, दि.१२/०१/२०१६ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी २.०० या वेळेत विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रात अस्थिघनता तपासणी शिबीर आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्वांनी सदर शिबीराचा लाभ घ्यावा.

जा.क्र. सोविसो/आस्था/२०१६/ 459 दिनांक: १ 1 JAN 2016

कुलसचिव

### प्रति,

१ सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ
 २ सर्व शैक्षणिक विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ
 २ सर्व शैक्षणिक विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ
 २ निदर्शनास आणावे.

010

### दि.१३/०१/२०१६

### सादर,

विद्यापीठ आरोग्य केंद्र व अल्केम फार्मा यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१२/०१/२०१६ रोजी विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी मोफत अस्थीधनता तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर शिबिरामध्ये एकूण १३३ जणांची अस्थीधनता तपासण्यात आली. सदर शिबिराचा विस्तृत अहवाल सोबत माहितीस्तव जोडलेला आहे.

Normal	Osteopenic	Osteoporotic	Total Employees
Employees	Employees	Employees	examined
53	79	01	133

ज्या कर्मचाऱ्यांमध्ये अस्थीधनता आढळून आली त्यांना आरोग्यकेंद्रातर्फे कल्शियम व व्हिटामिन डी च्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

अहवाल माहितीस्तव सादर

1/80 वैद्यकीय अधिकारी



Noted. Maint H. genite 10

21.1.16

## Micromed Micromedical Services

A/603, Poonam Pragati, Poonam Nagar, Off. Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai - 400 093. Tel.: 022 - 2821 0733 Email : micromeo2000@yahoo.com

## **BMD CAMP REPORT**

Solapun Ewyensity on Adnija n. Jagtap K MBBS 1040 nho Medical Officer, Solapur Huiversity Solapur		Camp Date :	12/01/2016	
		Pharma Company	in: VIKeau	
		Area Manager :	Julshidas cho	inng,
		Operator's :	King Hings	e
Doctor's Name / D	epartment :	m Abiliect	17.00 C F	
Location Strat Tin		ime End Time	Total No. of Patie	ents
SoloPur	10°00	3°00	193	
	sults Summary			
Normal	Osteopenia	Osteoporosi	is Total	
53	-79	01	e e e e e e e e e e e e e e e e e e e	
Doctor / Area Ma	nager or Repres	sentative's Sugg	gestions / Remark :	

आरोम्यकेंद्र दि.२५/१/२०१६

सादर,

### विषयः विद्यापीठ रा.से.यो. विद्यार्थ्यांसाठी आरोग्य प्रबोधनात्मक व्याख्यान आयोजित करण्यास मान्यता मिळणेबाबत

उपरोक्त विषयास अनुसरून विद्यापीठ संकुलातील रा.से योजनेतील विद्यार्थ्यांसाठी

''लैंगिक शिक्षण- जबाबदार वर्तनासाठी'' या विषयावर डॉ.प्रमोद सलगरकर यांचे व्याख्यान आयोजित करावयाचे आहे. डॉ.सलगरकर हे गेली १५ वर्षे एड्स नियंत्रण या विषयावर काम करत असून त्यांनी लैंगिक शिक्षणावर आधारित अनेक व्याख्याने दिलेली आहेत. सदर व्य्याख्यानाचा फायदा विद्यार्थ्याना नक्की होईल असे वाटते.

🖱 सवब.

- डॉ.प्रमोद सलगरकर यांचे व्याख्यान शुक्रवार दि.२९/१/२०१६ रोजी विद्यापीठ सभागृहामध्ये आयोजित करण्यास मान्यती असावी.
- २) सदर व्याख्यानापोटी डॉ.प्रमोद सलगरकर यांना रु.१००० इतके मानधन देण्यास मान्यता असावी.
- सदर कार्यक्रमासाठी होणारा अंदाजे खर्च रु.१२००/- (मानधन + शाल +पुष्पगुच्छ) हा आरोग्यकेंद्राच्या या अंदाजपत्रकिय तरतुदी मधून करण्यास मान्यता असावी.

मान्यतेस्तव सादर

Budget Head: Health Camp & Lecture Expenses Provision: Rs.30000 Balance: Rs.22168

वैद्यकीय अधिकारी



HIM







प्रति,

## सोलापूर विद्यापीठ, सोलापूर परिपत्रक

प्रस्तुत विद्यापीठातील सर्व अध्यापक व प्रशासकीय सेवकांना आदेशान्वये कळविण्यात येते की, दि.१६/०२/२०१६ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी २.०० या वेळेत विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रात अस्थिघनता तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

तरी सवांनी सदर शिबीराचा लाभ घ्यावा.

जा.क्र. सोविसो/आस्था/२०१६/ 1907 दिनांक: 15 FEB 2016

कुलसचिव

१ सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ २ सर्व शैक्षणिक विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ २ सर्व शैक्षणिक विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ

दि.१०/०३/२०१६

### सादर,

विद्यापीठ आरोग्य केंद्र व अल्केम फार्मा यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१६/०२/२०१६ रोजी विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी मोफत अस्थीघनता तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर शिबिरामध्ये एकूण १०० जणांची अस्थीघनता तपासण्यात आली. सदर शिबिराचा विस्तृत अहवाल सोबत माहितीस्तव जोडलेला आहे.

Bone	Mineral Density Che	ekup Camp Date: 16	/02/2016
Normal Employees	Osteopenic Employees	Osteoporotic Employees	Total Employees examined
51	45	04	100

ज्या कर्मचाऱ्यांमध्ये अस्थीधनता आढळून आली त्यांना आरोग्यकेंद्रातर्फे कॅल्शियम व विहटामिन डी च्या गोळ्यांचे 🦙 🧼 वाटप करण्यात आले.

अहवाल माहितीस्तव सादर.

वैद्यकीय अधिकारी

35- MERTI HIM HIGE

कलसचिव

Noted. pl. contrave group necessary medicin.

		RA		nail : micromeo200		
			ID CAIV	IP REPO	RT	
Ho	spital Name / Ad	ress	cide .	amp Date : 16	12/16	
	spital Name / Ad Solapur U Health Ce	entre	· Kegacon	harma Company	: Bergen HealthCon Tulshidas, Chann	ie Al,
			1.00			19
Do	ctor's Name / De	partmer		perator's :	Ramdas.	
	Location		Strat Time	End Time	Total No. of Patients	-
n 4 Nedic Solap	lapun Unive oit regisseria al Officer, àr University, sol vo. 3374/ 2004 Servation / Resi	apur	mmary :		100.	
	Normal	Os	steopenia	Osteoporosis	Total	
	51		45	4	100	

प्रस्तुत विद्यापीठातील सर्व महिला कर्मचाऱ्यांना (शिक्षक व शिक्षकेत्तर) आदेशान्वये कळविण्यात येते की, महिला दिनानिमित्त दि.०८/०३/२०१६ रोजी सकाळी १०.३० ते १२.०० या वेळेत विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रात व्हिटामिन डी रक्त तपासणी शिबीर आयोजित करण्यात आला आहे. सदर शिबिरासाठी आरोग्य केंद्रामध्ये पूर्वनोंदणी करणे आवश्यक असून, प्रथम नोंदणी करणाऱ्या ३० महिला कर्मचाऱ्यांचीच रक्त तपासणी केली जाईल.

तरी इच्छूक महिला कर्मचाऱ्यांनी सदर शिबिराचा लाभ घेण्यासाठी विद्यापीठ आरोग्य केंद्रात पूर्वनोंदणी करावी.

जा.क्र. सोविसो/आस्था/आरोग्य केंद्र शिबीर/२०१६/ 2.5/7 दिनांक : = "4 MAR 2016

कलसचिव

#### प्रति,

10

१ सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ ] सदर परिपत्रक आपल्या विभाग/संकुलातील सर्व महिला कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणावे.

२ सर्व शैक्षणिक संकुल प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ

a. 90/3/909E

सादर.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विद्यापीठ आरोग्य केंद्रामार्फत विद्यापीठातील महिला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचासाठी दि.८/३/२०१६ रोजी मोफत व्हिटामिन डी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर शिबिराचा अहवाल सोबत जोडला आहे.

Total number of employees examined	30
Women staff having Vit.D deficiency	26
Women staff having normal Vit.D levels	04

अहवाल माहितीस्तव सादर

312016

वैद्यकीय अधिकारी



Noted... Nosmal is about 13 d. debission = 871. Pl take corrective measury. Highly: 14.3.16









प्रस्तुत विद्यापीठातील सर्व शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांना आदेशान्वये कळविण्यात येते की, श्री. नानासाहेब साठे, मनोविश्लेषक व मनोविकास तज्ञ, सोलापूर यांचे The Science of Living (Divine Mind Power Seminar) या कार्यक्रमाचे अयोजन विद्यापीठ सभागृहात दि.३१/०३/२०१६ रोजी दु.३:३० वा. करण्यात आले आहे.

तरी विद्यापीठातील सर्व शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विद्यापीठ सभागृहात वेळेवर उपस्थित राहावे.

जा.क. सोविसो/आस्था/२०१६/ 32-76, दिनांक: 3 0 MAR 2814

प्रति,

1

२ सर्व शैक्षणिक संकुल प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ

१ सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ 🧎 सदर परिपत्रक आपल्या विभाग/संकुलातील सर्व शिक्षक ∫ व प्रशासकीय सेवकांच्या निदर्शनास आणून द्यावे

दि.१२/०५/२०१६

### विषय: अस्थीघनता शिबीर तपासणी अहवाल

सादर,

उपरोक्त विषयास अनुसरून विद्यापीठ आरोग्य केंद्र व अल्केम फार्मा यांच्या संयुक्त विद्यमाने दि.५/५/२०१६ रोजी विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी मोफत अस्थीधनता तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर शिबिरामध्ये एकूण ८२ जणांची अस्थीधनता तपासण्यात आली. सदर शिबिराचा विस्तृत अहवाल सोबत माहितीस्तव जोडलेला आहे.

Bone	e Mineral Density Ch	eckup Camp Date: 9/	10/2015
Normal Employees	Osteopenic Employees	Osteoporotic Employees	Total Employees examined
52	30	00	82

ज्या कर्मचाऱ्यांमध्ये अस्थीधनता आढळून आली त्यांना आरोग्यकेंद्रातर्फे कल्शियम व व्हिटामिन डी च्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

अहवाल माहितीस्तव सादर.

वैद्यकीय अधिकारी

Noted ØnWill' कुलसचिव

Noted. मा.कुलगुरू

## Micromed Micromedical Services

A/603, Poonam Pragati, Poonam Nagar, Off. Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai - 400 093. Tel.: 022 - 2821 0733 Email : micromec2000@yahoo.com

## **BMD CAMP REPORT**

Solapur University, Solapur Reg. No. 3374 / 2001		-		Istu'das Cham Implas Descu'		
Doctor's Name / Department : Br.				unter .		
	Location	Strat Ti	me	End Time	Total No. of Patie	nts
KEC	SAON.	10.	30	3.00.	82	
Obse	Normal	s Summary Osteopenia	_	Osteoporosis	Total	
	52	30		0	\$7	1
Doct	tor / Area Manag Rood.	ger or Repre	sen	tative's Sugg	estions / Remark :	,

2.0

दि.४/७/२०१६

सादर,

### विषय: आरोग्य तपासणी शिबीर अहवाल.

उपरोक्त विषयास अनुसरून विद्यापीठातील सुरक्षा रक्षक, स्वच्छता कामगार व माळी यांच्यासाठी दि.१३, १५ व १७ जून या दिवशी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आलेले होते. सदर शिबिरामध्ये उपनिर्दिष्ट सर्व कामगारांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. कामगारातील असणारा उच्च रक्तदाब, मधुमेह व स्थूलता यांची नैदानिक चाचणी करणे तसेच त्यांना त्यांच्या दैनंदिन आरोग्यासंबंधित योग्य ती माहिती देणे हा या शिबिरांचा उद्देश होता. सदर शिबिराचा विस्तृत अहवाल सोबत जोडलेला आहे त्याचे अवलोकन व्हावे.

Category	Male	Female	Total
Security Guard	35	4	39
Sweeper	1	7	8
Mali	6	5	11
Total	42	16	58

Category	Normal	Overweight	Hypertensive	mi v
Security Guard	15	17	hypertensive	Diabetic
Sweeper	5	2	10	8
Mali	6	-	03	1
Total	26	1	02	4
ATAKA AND	~0	20	21	13

Category	Overweight	Hypertensive	Diabetic
Male	15	16	Th
Female	5	10	10
Total	20		3
		41	13

माहिती स्तव सादर

4171

वैद्यकीय अधिकारी

कुलसचिव

· Шоюд 12.7.16 मा.कुलगुरू



# सोलापूर विद्यापीठ, सोलापूर

### परिपत्रक

याद्वारे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी सेवक व अधिविभागातील विद्यार्थी, विद्यार्थीनीना कळविण्यात येते की, प्रत्येक महिण्याच्या २१ तारखेस योगदिन साजरा करण्याचे शासनाचे धोरण आहे.

त्यानुसार २१ जुलै २०१६ रोजी प्रस्तुत विद्यापीठात शारीरिक स्वास्थासाठी / निरोगी स्वस्थासाठी स्वरयोग शास्त्र या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेत पोलीस प्रशिक्षण केंद्रातील श्री. भुजंग दत्तात्रय कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

तेव्हा सर्व शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी गुरूवार दि.२१ जुलै २०१६ रोजी सकाळी ११.०० ते १२.०० वाजता विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्र संकुलाच्या हॉल मध्ये हजर रहावे.

OnWith

कुलसचिव

संदर्भः - सोविसो / विद्यार्थी कल्याण/ & 764 दिनांकः- 1 9 JUL 2016

allowook		Solapur University, Solapur Estat is Inward No
A Sand	W 100 2010	7/16
Millow Alle	Suble-	Carthon 217714



Hearfulness Sahaj Marg Spirituality Foundation ही इन्स्टीट्युट Free of cost Meditation ची कार्यशाळा ठिकठिकाणी आयोजित करत आहे. तसेच प्रत्येक महिन्यातील एक दिवस योग दिन म्हणून साजरा करण्याबाबत राज्य शासनाचे धोरण आहे.

त्यानुसार आपणास आदेशान्वये कळविण्यात यते की, दि. २८/०९/२०१६ रोजी सकाळी १९:०० वा. Hearfulness Sahaj Marg Spirituality Foundation यांच्या तर्फे Meditation ची कार्यशाळा विद्यापीठ सभागृह येथे आयोजित करण्यात आलेली आहे. सदर कार्यशाळेस सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उपस्थित रहावे व या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.

त्यापूर्वी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यापीठातील आरोग्य केंद्रात जावून आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावयाची आहे.

Dallish कुलसचिव

संदर्भ: सोविसो/कु.का/9178 दि. 27 SFP 2016

प्रत:

- मा. संचालक, सर्व संकुले, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर (संकुलातील सर्व शिक्षकांस सदर परिपत्रक निदर्शनास आणून द्यावे.)
- विभाग प्रमुख, सर्व प्रशासकीय विभाग (आपल्या विभागातील सर्व कर्मचाऱ्यास सदर परिपत्रक निदर्शनास आणून द्यावे.)
- आरोग्य केंद्र (सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या आरोग्य तपासणीची व्यवस्था करावी.)

### माहितीस्तवः

- कुलगुरु कार्यालय
- अभियांत्रिकी विभाग (सदर कार्यशाळेसाठी विद्यापीठ सभागृहामध्ये आवश्यक ती व्यवस्था करावी)

### दि.२३/९/२०१६

विषय: विद्यापीठ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची वार्षिक आरोग्य तपासणी करण्यासाठी शिबीर आयोजित करण्यास प्रशासकीय मान्यतेवावत

सादर,

उपरोक्त विषयास अनुसरून विद्यापीठातील वर्ग १ ते वर्ग ३ नियमित व कंत्राटी कर्मचारी तसेच सर्व नियमित व कंत्राटी शिक्षक वर्ग यांची वार्षिक आरोग्य तपासणी खाली नमूद केलेल्या बेळापत्रकानुसार विद्यापीठ आरोग्य केंद्रामध्ये करावयाची आहे. वर्ग ४ कर्मचारी, सुरक्षा रक्षक व माळी यांची आरोग्यतपासणी यापूर्वीच पार पडलेली आहे.

दिनांक	वार	कर्मचारी
78/0/2028	सोमवार	सर्व वर्ग १-३ नियमित व कंत्राटी कर्मचारी
79/0/2025	मंगळवार	सर्व नियमित व कंत्राटी शिक्षक

सदर आरोग्य तपासणी शिबिरामध्ये मध्ये सर्व कर्मचाऱ्यांची मुलभूत आरोग्यतपासणी केली जाणार आहे ज्यामध्ये रक्तदाब, रक्तातील साखर तसेच बॉडी मास इंडेक्स इत्यादी गोष्टीची तपासणी केली जाणार आहे.

#### सबब,

उपरोक्त प्रमाणे विद्यापीठातील वर्ग १ ते वर्ग ३ नियमित व कंत्राटी कर्मचारी तसेच सर्व नियमित व कंत्राटी शिक्षक वर्ग यांची वार्षिक आरोग्य तपासणी करण्यासाठी शिबीर आयोजित करण्यास मान्यता असावी,

वैद्यकीय अधिकारी





प्रस्तुत विद्यापीठातील सर्व अध्यापक व प्रशासकीय सेवकांना आदेशान्वये कळविण्यात येते की, मंगळवार दि.०९/०८/२०१६ रोजी क्रांती दिनानिमित्त सकाळी १०.०० ते ११.०० या वेळेत विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

तरी ज्या अध्यापक व प्रशासकीय सेवकांना रक्तदान करावयाचे आहे, त्यांनी सकाळी १०.०० वा. आरोग्य केंद्र येथे उपस्थित राहावे.

जा.क्र. सोविसो/आस्था/२०१६/ 7480 दिनांक: - 4 AUG 2016

प्रति,

१. सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ

२. सर्व शैक्षणिक संकुल प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ

Doutliston

(डॉ. डी. एन. मिश्रा) कुलसचिव

} सदर परिपत्रक आपल्या विभाग/संकुलातील सर्व 🥬 अध्यापक व प्रशासकीय सेवकांच्या निदर्शनास आणाबे. आरोग्यकेंद्र

वि.९/८/२०१६

Ma

. 8

2.00

### विषय: रक्तदान शिबीर अहवाल

सादर,

विद्यापीठ वर्धांपन दिवस व ऑगस्ट क्रांती दिन यांच्या निमित्ताने विद्यापीठ आरोग्य केंद्र व विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिराचे आयोजन आज रोजी करण्यात आलेले होते. सदर शिबिरात एकूण २८ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत रक्तदान केले आहे. सोबत सर्व रक्तदात्यांची यादी जोडलेली आहे.

सदर रक्तदान शिबिरातील गोळा झालेल्या २८ रक्ताच्या पिशव्या श्री.छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूणालय यांच्या रक्तपेढीस देण्यात आलेले असून त्यापोटी शासकीय नियमानुसार प्रति पिशवी रु.१० याप्रमाणे एकूण रु.२८० इतकी रक्कम श्री.छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूणालय यांच्याकडून रोख प्राप्त झालेली आहे. याची पावती सोबत जोडलेली आहे.


सवव,

Q:

- १) रक्तदान शिबिराचा अहवाल अवलोकनी घ्यावा.
- श्री.छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुणालय यांच्याकडून प्राप्त रक्कम रु. २८० रोखीने वित्त व लेखा विभागाकडे जमा करण्यास प्रशासकीय मान्यता मिळावी.

मान्यतेस्तव सादर,

वैद्यकीय अधिकारी



अनु.क्र.	रक्तदात्याचे नाव	रक्तगट
8	महेश मुकुंद देशपांडे	O +
2	विशाल मल्लिकार्जुन झाडे	B+
3	अक्षय राजाराम वाघमारे	A +
8	प्रसाद अशोक सोनार	B +
4	परशराम मलकारी कांबळे	A +
ε	अंगद गुरुदेव मदने	O +
6	गणेश तानाजी चव्हाण	O +
6	भारत शिवाजी खांडेकर	A +
9	रवींद्र राजेंद्र बळवंत	A +
80	दीपक अरुण काटे	O +
28	विकास जयवंत माने	B +
82	दादासाहेब रामचंद्र काळे	A +
83	गणेश विलास गावडे	B +
88	सोमनाथ प्रदीप वेदपाठक	A +
84	राजीवकुमार शिवशंकर मेंते	B+
१६	मारुती रघु शिंगाडे	A +
819	राहुल सदाशिव इंगोले	A +
86	दादा कृष्ण बंडगर	O +
88	मंगेश मधुकर राव कुलकणी	O +
20	शिरीष सुरेश मुळे	A +
28	रविकांत यशवंतराव पाटील	0+
22	दत्तात्रय राजेंद्र यादव	AB +
23	रविकांत लक्ष्मन मुळे	A +
28	प्रज्योत दत्तात्रय फुटाणे	B +
24	रोहन मारुती कोरे	B +
39	दीपक शिवलिंग चिनगुंडे	O +
219	कुमार उमाकांत म्हेत्रे	A+
35	अमोल सुभाष गजधने	B +

~

रक्तपेढी श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालय, सोलापूर. प्रशस्तिपत्र खेर एच जगताप व प्राप्थापम पारील (२.उ.उ) 14र विदयापीठ , सीन्छापुर जी./ जीमती सालापूर महोदय, स्वैच्छिक रक्तवान शिबीर आयोजित करून स्वैच्छिक रक्तवान मोहिमेतील आपल्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल हे प्रशस्तिपत्र देऊन III COLOUR गौरविण्यात येत आहे. " रक्तदाता जीवनदाता - नियमित रक्तदान करा " and שאונגאיל נוסלום און און או נוגוע, וווועווו איייונטע माध्यापक व विभाग प्रमुख विकृतीक्षाला विभाग arffranzer त्वं. वे. रम्. शा. तैयकीम महावियालय. गोलापूर. थों, थे. व्यू. शा. वैद्यकीय महाविधालय, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर रक्तदान शिळी रवतदान णीवन तान य सेवा योजना, अधिवि



### डुलसबिव कार्यालय जा.ड. |]65 वि. |4/ ९ /२०|६

आरोग्यकेंद्र दि.१४/९/२०१६

10

विषयः विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये अवयवदाना बद्दल व्यापक जनजागृती करण्याच्या दूष्टीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्याबाबत.

संदर्भः मा.गिरिष महाजन ,मंत्री जलसंपदा व वै.शिक्षण, महाराष्ट्र राज्य यांचे दि.८/८/२०१६ रोजीचे पत्र.

उपरोक्त संदर्भांस अनुसरून महाराष्ट्र शासनाने राज्यात महाअवयवदान अभियान सन २०१६ आयोजित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. या सूचनांना अनुसरून विद्यापीठानी या पूर्वी दि.३०/८/२०१६ रोजीच्या अवयवदान महार्रेली मध्ये सहभाग नोंदविलेला होता. या अभियानाचा भाग म्हणून विद्यापीठ आरोग्यकेंद्राच्यावतीने तसेच विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळ विभाग तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या सहकार्याने विद्यापीठ स्तरावर खालील प्रमाणे उपक्रम हाती घेण्याचा मानस आहे.

- अवयवदान या विषयाची माहिती सर्व विद्यार्थी तसेच कर्मचारी यांना व्हावी या दृष्टीने संबंधित विषयातील तज्ञ व्यक्तींचे व्याख्यान विद्यापीठ सभागृहामध्ये आयोजित करणे.
- २) दि.२ ते दि.४ ऑक्टोबर या कालावधी मध्ये होणाऱ्या १३ व्या विद्यापीठ युवा महोत्सवा मध्ये वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, दिंडी, पोस्टर स्पर्धा या सर्व कला प्रकारांमध्ये "अवयवदान" हा एक विषय म्हणून स्पर्धकांना देणे.
- अवयवदान या विषयवारील फ्लेक्स बोर्ड आरोग्यकेंद्र विभागा मार्फत तयार करून सदर फ्लेक्स बोर्डचे प्रदर्शन युवा महोत्सवच्या ठिकाणी आयोजित करणे.
- ४) युवा महोत्सवाच्या ठिकाणी अवयव दानाचे फॉर्म्स उपलब्ध करून देऊन जास्तीतजास्त युवकांना तसेच सामान्य नागरिकांना सदर फॉर्म्स भरून देण्यास प्रोत्साहन देणे.

उपरोक्त नमूद केलेल्या उपक्रमांमधून विद्यार्थी तसेच सामान्य नागरिक यांच्या मध्ये अवयवदाना बद्दल मोठ्या प्रमाणात जन जागृती करता येईल असा विश्वास वाटतो. सबब वरील नमूद सर्व उपक्रम राबविण्यास प्रशासकीय मान्यता मिळावी. मान्यतेस्तव सुद्रर.

SINP 12016 वैद्यकीय अधिकारी



14.9.16

ा अबयबदान अधि महा अवयवदान अभियान, महाराष्ट्र ३० ऑगस्ट ते ०१ सप्टेंबर २०१६ डॉ. वैशंपायन स्मृति शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालय, सोलापूर श्री/श्रीमती/कुमारी/डॉ. जगताप एः एनः विदम्कीम द्वाहिकारी. सोलापूर विदम्परीत, सोलापूर वांनी अवचवदान जागृती महारॅली मध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याबद्दल त्यांना हे प्रमाणपत्र देण्यात चेत आहे. अध्यक्ष. 10व अधिष्ठाता, अवयव प्रत्यारोपण समिती डॉ. राजाराम पोवार डॉ. वै. स्मृ. शा. वै. महाविद्यालय, व श्री. छ. शि. म. स. रुग्णालय, सोलापूर









Hearfulness Sahaj Marg Spirituality Foundation ही इन्स्टीट्युट Free of cost Meditation ची कार्यशाळा ठिकठिकाणी आयोजित करत आहे. तसेच प्रत्येक महिन्यातील एक दिवस योग दिन म्हणून साजरा करण्याबाबत राज्य शासनाचे धोरण आहे.

त्यानुसार आपणास आदेशान्वये कळविण्यात यत्ते की, दि. २८/०९/२०१६ रोजी सकाळी १९:०० वा. Hearfulness Sahaj Marg Spirituality Foundation यांच्या तर्फे Meditation ची कार्यशाळा विद्यापीठ सभागृह येथे आयोजित करण्यात आलेली आहे. सदर कार्यशाळेस सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उपस्थित रहावे व या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.

त्यापूर्वी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यापीठातील आरोग्य केंद्रात जावून आपल्या आरोग्याची तपासणी करुन घ्यावयाची आहे.

Dallish कुलसचिव

संदर्भ: सोविसो/कु.का./9178 दि. 27 SFP 2016

प्रतः

- मा. संचालक, सर्व संकुले, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर (संकुलातील सर्व शिक्षकांस सदर परिपत्रक निदर्शनास आणून द्यावे.)
- विभाग प्रमुख, सर्व प्रशासकीय विभाग (आपल्या विभागातील सर्व कर्मचाऱ्यास सदर परिपत्रक निदर्शनास आणून द्यावे.)
- आरोग्य केंद्र (सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या आरोग्य तपासणीची व्यवस्था करावी.)

### माहितीस्तवः

- कुलगुरु कार्यालय
- अभियांत्रिकी विभाग (सदर कार्यशाळेसाठी विद्यापीठ सभागृहामध्ये आवश्यक ती व्यवस्था करावी)

### डुलसबिव कार्यालय जा.ड. |]65 वि. |4/ ९ /२०|६

आरोग्यकेंद्र दि.१४/९/२०१६

10

विषयः विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये अवयवदाना बद्दल व्यापक जनजागृती करण्याच्या दूष्टीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्याबाबत.

संदर्भः मा.गिरिष महाजन ,मंत्री जलसंपदा व वै.शिक्षण, महाराष्ट्र राज्य यांचे दि.८/८/२०१६ रोजीचे पत्र.

उपरोक्त संदर्भांस अनुसरून महाराष्ट्र शासनाने राज्यात महाअवयवदान अभियान सन २०१६ आयोजित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. या सूचनांना अनुसरून विद्यापीठानी या पूर्वी दि.३०/८/२०१६ रोजीच्या अवयवदान महार्रेली मध्ये सहभाग नोंदविलेला होता. या अभियानाचा भाग म्हणून विद्यापीठ आरोग्यकेंद्राच्यावतीने तसेच विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळ विभाग तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या सहकार्याने विद्यापीठ स्तरावर खालील प्रमाणे उपक्रम हाती घेण्याचा मानस आहे.

- अवयवदान या विषयाची माहिती सर्व विद्यार्थी तसेच कर्मचारी यांना व्हावी या दृष्टीने संबंधित विषयातील तज्ञ व्यक्तींचे व्याख्यान विद्यापीठ सभागृहामध्ये आयोजित करणे.
- २) दि.२ ते दि.४ ऑक्टोबर या कालावधी मध्ये होणाऱ्या १३ व्या विद्यापीठ युवा महोत्सवा मध्ये वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, दिंडी, पोस्टर स्पर्धा या सर्व कला प्रकारांमध्ये "अवयवदान" हा एक विषय म्हणून स्पर्धकांना देणे.
- अवयवदान या विषयवारील फ्लेक्स बोर्ड आरोग्यकेंद्र विभागा मार्फत तयार करून सदर फ्लेक्स बोर्डचे प्रदर्शन युवा महोत्सवच्या ठिकाणी आयोजित करणे.
- ४) युवा महोत्सवाच्या ठिकाणी अवयव दानाचे फॉर्म्स उपलब्ध करून देऊन जास्तीतजास्त युवकांना तसेच सामान्य नागरिकांना सदर फॉर्म्स भरून देण्यास प्रोत्साहन देणे.

उपरोक्त नमूद केलेल्या उपक्रमांमधून विद्यार्थी तसेच सामान्य नागरिक यांच्या मध्ये अवयवदाना बद्दल मोठ्या प्रमाणात जन जागृती करता येईल असा विश्वास वाटतो. सबब वरील नमूद सर्व उपक्रम राबविण्यास प्रशासकीय मान्यता मिळावी. मान्यतेस्तव सुद्रर.

SINP 12016 वैद्यकीय अधिकारी



14.9.16













### पुणे सोलापूर महामार्ग , केगाव, सोलापूर, ४१३२२५

सोविसो/आ.केंद्र/62/16

आरोग्यकेंद्र दि.२२/९/२०१६

0

प्रति, मा.आरोग्य अधिकारी सोलापुर महानगरपालिका

#### विषय: सोलापूर विद्यापीठ परिसरात डास प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी करण्यासंदर्भात विनंती.

महोदया,

सोलापूर शहरामध्ये डेंग्यूच्या आजाराची साथ पसरू नये याकरिता आपल्या विभागामार्फत डासप्रतिबंधात्मक औषधांची फवारणी करणे तसेच इतर अनेक उपक्रम चालू असल्याचे विविध वर्तमानपत्रातून वाचण्यात आलेले आहे. सोलापूर विद्यापीठ परिसरामध्ये विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या मुला व मुलींची वसतिगृहे असून सदर वसतिगृहांमध्ये साधारण ४०० विद्यार्थी विद्यार्थिनी रहात आहेत. या खेरीज दैनंदिन रोज ४०० मुले व २५० कर्मचारी विद्यापीठात ये जा करत असतात. या सर्व विद्यार्थ्यांच्या तसेच कर्मचाऱ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी तसेच डेंग्यूचा प्रादुर्भाव विद्यापीठ परिसरात होऊन नये याकरता मी आपणास विनंती करतो कि आपण आपल्या विभागामार्फत विद्यापीठातील वसतिगृहे तसेच इतर परिसरामध्ये डास प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी करून द्यावी. तसेच याकरिता अजून वेगळे प्रतिबंधात्मक उपाय असतील तर त्याबद्दल योग्य ते मार्गदर्शन करावे. कळावे.

आपला विश्वासू.

डॉ.अभिजित जगताप वैद्यकीय अधिकारी सोलापूर विद्यापीठ संपर्क: ९७३०१०५९६१



आरोग्यकेंद सोलापूर विद्यापीठ दि.२९/९/२०१६

# 505/ Health / 63/16

प्रति,

डॉ.जयंती आडके आरोग्याधिकारी सो.म.पा.सोलापूर महोदया,

विद्यापीठाने आपणास केलेल्या विनंतीनुसार आज रोजी आपल्या विभागाच्या श्री साईनाथ मस्के व श्री.गणेश डोळसे या स्वच्छता कर्मचाऱ्यानी विद्यापीठ परिसरामध्ये डासप्रतिबंधक औषधांची फवारणी अतिशय चांगल्या प्रकारे करून दिलेली आहे. त्याकरता मी आपला आभारी आहे. आपल्याकडून वेळोवेळी अशाचप्रकारच्या सहकार्याची अपेक्षा करतो.

धन्यवाद.

आपला विश्वास्

डॉ.अभिजित जगताप


वैद्यकीय अधिकारी

Hjerry Garyla Herry MBBS, D-Ortho Medical Officer, Solapur University, Solapur Reg. No. 3374/2001











या परिपत्रकाद्वारे कळविण्यात येते की, विद्यापीठाने टाटा ए.आय.जी. जनरल इन्शुरन्स या कंपनी सोबत विद्यापीठातील सर्व कायमस्वरुपी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीबाबत "वैद्यकीय प्रतिपूर्ती विमाछत्र योजना" या योजने अंतर्गत करार केला होता. सदर योजनेचा कालावधी दि.२६/०५/२०१६ रोजी संपुष्टात आलेला आहे. सदर योजनेचा कालावधी संपुष्टात आल्याने विद्यापीठाने सदरची योजना विद्यापीठामार्फत सुरु करणेबाबतचा निर्णय विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतला.

विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार विद्यापीठ कर्मचारी वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती योजना सखोल अभ्यास समिती गठीत आली होती. सदर समितीने सादर केलेला अहवाल, नियम व अटी विद्यापीठ अधिकार मंडाळाच्या दि.१२ एप्रिल, २०१६ रोजीच्या बैठकीत स्वीकारुन ही योजना एका वर्षांसाठी प्रायोगिक तत्त्वावर राषविण्यास मान्यता दिली आहे.

विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निणंयाच्या अनुषंगाने आदेशान्वये कळविण्यात येते की, प्रस्तुत विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना "विद्यापीठ कर्मचारी वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती योजना" लागू करण्यात आलेली आहे. सदर योजनेचा कालावधी दि.१०/०६/२०१६ ते ०९/०६/२०१७ असा आहे. त्या संदर्भातील नियम, अटी, फॉर्म-अ व हमीपत्र सोबत जोडलेले आहेत. त्याप्रमाणे पुढील कार्यवाही व्हावी.

जा.क्र. सोविसो/आस्था/वैखप्रयो/२०१६/८० 5। दिनांकः 2 9 JUN 2016

सोबत :- नियम, अटी, फॉर्म 'अ' व हमीपत्र.

प्रति,

१ सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ

२ सर्व शैक्षणिक संकुल प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ

Dollivan

200

(डॉ. डी. एन. मिश्रा) कुलसचिव

) सदर परिपत्रक आपल्या विभाग/संकुलातील सर्व > शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्यावेत. [१२(१०)] विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी असलेली वैद्यकिय प्रतिपूर्ती विमाछत्र योजना विद्यापीठामार्फत राबविणेबाबत.

(01)

व्यवस्थापन

(टिपणी: दि.१२/०३/२०१५ च्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकिय प्रतिपूर्ती विमाछत्र योजना लागू करण्यासाठी आणि त्यासाठी दरवर्षी विद्यापीठ फंडातून मा. कुलगुरुंसाठी रु.१३,५००/- संवैधानिक अधिकारी, शिक्षक व वर्ग १ अधिकारी यांच्यासाठी रु.९,४००/- आणि वर्ग २, ३ व ४ कर्मचाऱ्यांसाठी रु.७,८००/- इतका वार्षिक हप्ता भरुन अनुक्रमे रु.१० लाख, रु.५ लाख आणि रु.३ लाख इतक्या विमा रक्कम मर्यादेपर्यंत वैद्यकिय प्रतिपूर्ती विमाछत्र योजना लागू करण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार २७ मे, २०१५ ते २६ मे, २०१६ या कालावधीकरिता टाटा ए. आय. जी. जनरल इन्शुरन्स कंपनीकडे १७१ कर्मचाऱ्यांचा विम्याच्या हप्त्याची एकूण रक्कम रु.१२,४७,३१२/- इतकी रक्कम जाम केली होती

सदर योजनाचा कालावधी संपल्यानंतर सदरची योजना विद्यापीठामार्फत राबविण्यासाठी दि.०८/०३/२०१६ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेसमोर विषय सादर करण्यात आला असता, व्यवस्थापन परिषदेने सदरची वैद्यकिय प्रतिपूर्ती योजना विद्यापीठामार्फत चालविण्याच्या दृष्टीने सखोल अभ्यास करुन अहवाल सादर करण्यासाठी समिती गठीत केली आहे. सदर समितीच्या दि.०१/०४/२०१६ व ०७/०४/२०१६ रोजी बैठका संपन्न झाल्या. त्या बैठकीत सदर समितीने सविस्तर चर्चा करुन विस्तृत शिफारस अहवाल नियम व अटीसह व्यवस्थापन परिषदेपुढे ठेवण्यासाठी या विभागाकडे सादर केलेला आहे.


सबब, या विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांसाठी असलेली वैद्यकिय प्रतिपूर्ती विमाछत्र योजना विद्यापीठामार्फत राबविणेबाबतचा अहवाल व्यवस्थापन . परिषदेच्या विचारार्थ व निर्णयास्तव सादर).

विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी असलेली वैद्यकिय प्रतिपूर्ती विमाछत्र योजना राबविणेबाबतचा व्यवस्थापन परिषदेने नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल स्विकारुन विद्यापीठामार्फत ही योजना एका वर्षासाठी प्रायोगिक तत्वावर राबविण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली. उक्त समितीने केलेल्या शिफारशीमध्ये उल्लेख केलेल्या तज्ञ समितीच्या सदस्यांची नावे मा. कुलगुरुंनी नामनिर्देशित करावी असे सर्वानुमते ठरले.

व्यवस्थापन परिषदेची ८९ वी बैठक मंगळवार, दि.१२ एप्रिल, २०१६ कार्यवृत्तांत

ठरावः

26/30



.

## सोलापूर विद्यापीठ, सोलापूर आस्थापना विभाग

#### परिपत्रक

संदर्भ : Internal Quality Assurance Cell यांचे ठराव क्र. ११ (१) दि. १३/०७/२०१६

प्रस्तुत विद्यापीठातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांसाठी आरोग्य संबंधित मार्गदर्शनासाठी गुरुवार दि.२२/०२/२०१८ रोजी दुपारी ०४:०० वाजता मा.कुलसचिव यांचे अध्यक्षतेखाली विद्यापीठ सभागृहात व्याख्यान आयोजित केलेले आहे.

सदर व्याख्यानात "मानसिक व शारिरीक आरोग्य, उद्भवणाऱ्या समस्या (मधुमेय, बी.पी. व इतर उद्भवणाऱ्या समस्या) व आयुर्वेदिक उपचार" या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून डॉ. सुरेश धायगोंडे हे मार्गदर्शन करणार आहेत.

तरी शिक्षक, शिक्षकेत्तर अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी ठिक ३:४५ वा. विद्यापीठ सभागृहात व्याख्यानास उपस्थित राहून व्याख्यानाचा लाभ घ्यावा.

जा.क्र. सोविसो/आस्था/२०१८/ 12-8/ दिनांक:1 4 FEB 2018

प्रत,

0

- १) मा. प्र. कुलगुरु महोदय यांचे स्वीय सहायक
- २) मा. कुलसचिव महोदय यांचे स्वीय सहायक
- ३) मा.संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ
- ४) मा. वित्त व लेखा अधिकारी
- ५) मा. संचालक, सर्व शैक्षणिक संकुले, प्रस्तुत विद्यापीठ
- ६) मा. विभाग प्रमुख, सर्व प्रशासकीय विभाग, प्रस्तुत विद्यापीठ
- ७) अभ्यासकेंद्र, प्रस्तुत विद्यापीठ

यांना माहितीस्तव

सदर परिपत्रक आपल्या विभागातील प्रशासकीय सेवकांच्या व विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून द्यावे.



NAAC Accredited-2015 'B' Grade (CGPA 2.62)

# आस्थापना विभाग

सोलापूर विद्यापीठ, सोलापूर

#### परिपत्रक

दि.०८/०३/२०१८ रोजी विद्यापीठात "जागतिक महिला दिन" साजरी करण्यात येणार आहे. या निमित्ताने खालील प्रमाणे मा. कुलसचिव यांचे अध्यक्षतेखाली व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच प्रस्तुत विद्यापीठातील शिक्षकेत्तर महिला कर्मचारी व विद्यार्थीनीसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या महिला कर्मचारी व विद्यार्थीना सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करावयाचे आहे, त्यांनी त्यांची नावे व सांस्कृतिक कला सादरीकरणाचा प्रकार दि.०५/०३/२०१८ रोजी दुपारी ०४:०० वा. पर्यंत श्रीमती एम. एम. पारेकर, लघुटंकलेखक, युजीसी विभाग, प्रशासकीय इमारत यांचेकडे कार्यालयीन वेळेत नोंदवणे आवश्यक आहे. नोंदणी केलेल्यांनाचा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सादरीकरणास परवानगी देण्यात येईल.

सांस्कृतिक कार्यक्रमासाठी विद्यापीठातील प्रवेशित विद्यार्थीनी, शिक्षक व शिक्षकेत्तर <u>महिला</u> कर्मचारी यांनाच विद्यापीठ सभागृहात प्रवेश असेल. विद्यार्थीनींना सभागृहात प्रवेश करण्यापूर्वी विद्यापीठ ओळखपत्र दाखविणे अनिवार्य राहील. विद्यार्थीनींच्या पालकांना सदर कार्यक्रमास प्रवेश दिला जाणार नाही याची सर्व विद्यार्थीनींनी नोंद घ्यावी.

तसेच सदर दिवशी प्रस्तुत विद्यापीठातील महिला शिपाई यांना गणवेषातून सवलत देण्यात येत आहे. कार्यक्रमाची रुपरेषा खालील प्रमाणे आहे.

अ. क्र.	कार्यक्रमाचा तप्रशील 👘 🖓	वळ	्प्रवश
<u></u> .	एक किंवा दोन मुली असलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांचा सल्कार मा. कुलसचिव यांच्या इस्ते	सकाळी १०:३० ते ११ :००	सर्वासाठी 🗸
2.	व्याख्यात्या - डॉ. मीना जिंतूरकर विषय : "स्त्रीचे आरोग्य, उद्भवणाऱ्या समस्या, उपचार व घ्यावयाची काळजी"	सकाळी ११:०० ते १२:००	विद्यार्थोनी, शिक्षक व <u>शिक्षकेत्तर म</u> हिला कर्मचारी
<b>३</b> .	सांस्कृतिक कार्यक्रम	दुपारी १२ : ३० ते ०२:०० दुपारी ०२: ते २:३० जेवणाची सुटटी दुपारी ०२ : ३० ते ५: ३०	विद्यार्थीनी, शिक्षक व शिक्षकेत्तर महिला कर्मचारी

जा.क. सोविसो/आस्था/२०१८/ 1715

दिनांक: - 3 MAR 2018

सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख ) सदरचे परिपत्रक आपल्या अधिपत्याखालील प्रशासकीय सेवकांच्या,

कलसचिव



प्रस्तुत विद्यापीठातील सर्व महिला शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कळविण्यात येते की, दि.१७/०३/२०१८ रोजी सकाळी १०.३० ते १२.३० या वेळेत विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रात नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्व इच्छूक महिला शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सदर शिबिराचा लाभ घ्यावा.

जा.क्र. सोविसो/आस्था/आरोग्य केंद्र शिबीर/२०१८/२२०५ दिनांक : १७/०३/२०१८

कुलसचिव 9/c 101-3 1004 (16-3

प्रति,

भर्व प्रशासकीय विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ
 सर्व शैक्षणिक संकुल प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ

<sup>а</sup> в с

सदर परिपत्रक आपल्या विभाग/संकुलातील सर्व महिला कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणावे.

आरोग्य केंद्र

-19

13

दि.३/४/२०१८

#### विषयः नेत्र तपासणी शिबीराचा अहवाल

सादर,

उपरोक्त विषयास अनुसरून विद्यापीठ आरोग्य केंद्राने दि.१६ मार्च २०१८ या तीन दिवशी विद्यापीठातील सर्व महिला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी नेत्र तपासणी शिबीर आयोजित केलेले होते. सोलापुरातील नेत्ररोगतज्ञ डॉ.दौला ठेन्गील यांनी नेत्र तपासणी करून डोळ्यांची निगा कशी राखावी याबद्दल सर्व महिलांना मार्गदर्शन केले. सदर शिबिरांमधून एकूण ४0 महिलांची रक्त तपासणी करण्यात आली. सदर नेत्र तपासणीचा विस्तृत अहवाल सोबत जोडलेला असून सदर अहवाल अवलोकनी घ्यावा.

अहवाल माहितीस्तव सादर.

18140 2018

वैद्यकीय अधिकारी

VSP 3-4. 2018

मा.कुलगुरू र्रुभी।

3/4/18









प्रस्तुत विद्यापीठातील शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी च विद्यार्थीनी यांना आदेशान्वये कळविण्यात येते की, विद्यापीठातील आरोग्य केंद्रात खालील प्रमाणे रक्त गट व हिमोग्लोबिन तपासणी शिबीर आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्वांनी सदर शिबीराचा लाभ घ्यावा.

अ.क.	दिनांक	तपशील	वेळ
٩	२१/०३/२०१८	सर्व शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता	सकाळी १० : ३० पासून
S	२२/०३/२०१८	सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी - संगणकशास्त्र संकुल व सामाजिकशास्त्रे संकुल यांच्याकरिता	सकाळी १० : ३० पासून
3	23/03/2092	सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी - रसायनशास्त्र संकुल, पदार्थविज्ञान संकुल व भूशास्त्र संकुल यांच्याकरिता	सकाळी १० : ३० पासून

जा.क. सोविसो/आस्था/२०१८/2293 दिनांक: 2 0 MAR 2018

## किलसचिव कुलसचिव

प्रति,

- १ सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ -
- २ सर्व शैक्षणिक विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ
- ३ नोटीस बोर्ड

सदर परिपत्रक आपल्या विभाग/संकुलातील सर्व शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थीनी यांच्या निदर्शनास आणून द्यावे.

आरोग्य केंद्र

दि.३/४/२०१८

# विषय: रक्त गट व हिमोग्लोबिन तपासणी शिबीराचा अहवाल

सादर,

उपरोक्त विषयास अनुसरून विद्यापीठ आरोग्य केंद्राने दि.२१,२२,२३ मार्च २०१८ या तीन दिवशी विद्यापीठातील सर्व तिद्रार्थी विद्यार्थिनी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी शिबीर आयोजित केलेले होते. सदर शिबिरांमधून एकूण ३८५ जणांची रक्त तपासणी करण्यात आली. सदर रक्त तपासणीचा विस्तृत अहबाल सोबत जोडलेला असून सदर अहवाल अवलोकनी घ्यावा.

अहवाल माहितीस्तव सादर.

वैद्यकीय अधिकारी

Augertila

मा.कुलगुरू

3/04/18





प्रस्तुत विद्यापीठातील सर्व शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांना आदेशान्वये कळविण्यात येते की, गुरुवार दि.२४/०५/२०१८ रोजी सायंकाळी ४ : ०० वा. डॉ. विठ्ठल घडके, प्राध्यापक, मेडिसिन विभाग, डॉ.वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर यांचे "उच्च रक्तदाब" या या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

तरी सर्व शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी दि.२४/०५/२०१८ रोजी सायं. ४ : ०० वा. विद्यापीठ सभागृहात वेळेवर उपस्थित रहावे.

जा.क. सोविसो/आस्था/२०१८/4426

दिनांक 2 3 MAY 2018

#### प्रति,

- ९ सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ -
- २ सर्व शैक्षणिक विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ
- ३ नोटीस बोर्ड
- ४ अभियांत्रिकी विभाग

सदर परिपत्रक आपल्या विभाग/संकुलातील सर्व शिक्षक प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या निदर्शनास आणून द्यावे. सर्व सुविधानिशी सभागृह उपलब्ध करावे.







आरोग्य केंद्र

दि.२९/०५/२०१८

#### अंतर्गत कार्यालयीन टिपणी: सर्व शैक्षणिक संकुलास

केरळ राज्यातील निपाह या विषाणूजन्य आजाराच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर सदर आजाराबद्दल जन जागृतीपर माहिती पत्रक सोबत जोडत आहे. सदर माहिती पत्रक आपल्या विभागातील नोटीस बोर्ड वर लावावे तसेच सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी व कर्मचारी यांच्या निदर्शनास आणावे.

or

1291012018

1.3

वैद्यकीय अधिकारी

प्रत;

- १. संचालक संगणकशास्त्र संकुल
- २. संचालक रसायन शास्त्र संकुल
- संचालक भौतिकशास्त्र संकुल
- ४. संचालक भूशाख संकुल
- ५. संचालक सामाजिक शास्त्र संकुल
- ६. संचालक ज्ञानस्रोत केंद्र
- ७. संचालक विद्यार्थी सेवा योजना

Received

0

**		रोग्य सेवा संचालनालय (महाराष्ट्र राज्य) मेट जॉर्जेस रूपालय आवार, पी.डिमेलो रोड, मुंबई- ४००००१	
संवालक (वैयक्तिक)	295298005	Website : http://arogya.maharashtra.gov.in Email : dhs 2005@rediffmail.com	
		कःसंआसे/बक्त-६/निपा व्हायरसं/मार्गदर्शक सुचना/२० <sup>८- ७७</sup> /२०१८ दिनांकः २२ मे, २०१८	

प्रति,

जिल्हा आरोग्य अधिकारी, जि प आरोग्य विभाग, ...... (सर्व ) जिल्हा शल्य चिकित्सक , जिल्हा रुग्णालय , ...... (सर्व)

> विषय – केरळ मधील निपा विषाणू आजाराच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर आवश्यकती खबरदारी घेणेबाबत

- संदर्भ १) कोझिकोडे केरळ येथील निपा विषाणू आजार उद्रेकाच्या बातम्या २) डॉ प्रदीप खासनोबिस, प्रमुख एकात्मिक रोग सर्वेक्षण , नवी दिल्ली यांच्याशी दृष्ध्वनीवर झालेली चर्चा दिनांक २१ मे २०१८
  - राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेतील शास्त्रज्ञाशी झालेली चर्चा दिनांक २२ मे २०१८

वरील संदर्भिय विषयानुसार, कोझिकोडे केरळ येथे निपा विषाणू आजाराचा उद्रेक झालेला असून आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू या आजाराने झाल्याचे वृत्त आहे. एन सी डी सी , नवी दिल्ली आणि एन आय व्ही पुणे येथील तज्ञ पथक केरळला रवाना झाले आहे. आज रोजी या आजाराचा आपल्या राज्याला फारसा धोका नसला तरी या पार्श्वभूमीवर आपण महाराष्ट्रातही खबरदारी घेणे आवश्यक असून निपा सदृश्य आजाराचे सर्वेक्षण सर्व स्तरावर होणे तसेच प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाययोजना आखणे गरजेचे आहे.

निपा विषाणू (Nipah Virus) सर्वप्रथम १९९८ मध्ये मलेशिया मध्ये आढळला. भारतात सिलिगुडी ( २००१) आणि नाडिया ( २००७) या प. बंगाल मधील भागात या विषाणूचा उद्रेक यापूर्वी झाला होता. बांगला देशात या आजाराचे उद्रेक दरवर्षी दिसून येतात.

#### निपा विषाण्चा प्रसार -

या विषाणूचा प्रसार हा मुख्यत्वे फळांवर जगणा-या वटवाघळांच्या (Fruit bats) मार्फत होतो. वटवाघळांनी अर्घवट खाल्लेली फळे हाताळल्याने अथवा खाल्याने हा आजार होतो. डुक्कर आणि इतर पाळीव प्राणी यांना देखील याची बाधा होऊ शकत. १९९८ च्या मलेशियातील उद्रेकात वराह पालन करणारे शेतकरी मुख्यत्वे बाधित झाले होते.

निपा विषाणूची लागण माणसापासून माणसास होऊ शकते रुग्णांवर उपचार करणारे वैद्यकीय कर्मचारी, रुग्णसेवा करणारे नातेवाइंक यांना लागण होऊ शकते. वटवाघळाच्या खावामुळे दूषित झालेला खजूराच्या झाडाचा रस पिल्याने देखील या विषाणूचा प्रसार होतो.

#### अधिशयन कालावधी - ५ ते १४ दिवस

लक्षणे – निपा विषाणू आजारात ताप, अंगवुखी, डोकवुखी, झोपाळूपणा, मानसिक गोंधळ उडणे, बेशुघ्द पडणे अशी लक्षणे आहळतात. आजवरील उदकात मृत्यूचे प्रमाण ४० ते ७० टक्के एवढे आहे.

#### उपचार

निपा विषाणू आजारावर कोणतही विशिष्ट औषध नाही. रंजाविरिम हे विषाणू विरोधी औषध वापरले जात असले तरी मुख्यत्वे लक्षणाधारित उपचार आणि साहयभूत शुश्रूषा (Supportive Care) यावर भर दिला जातो.

#### निदान

निपा विषाणूच्या निदानासाठी आर टी पी सो आर (RT- PCR) पध्दतीने घसा/ नाक स्नाव, मूत्र, रक्त या नमुन्यांची तपासणी राष्ट्रीय विषाण् विज्ञान संस्था, पुणे येथे करण्यात येते.

#### सर्वेक्षण

निपा विषाणू आजाराच्या या पार्श्वभूमीवर आपण आपल्या राज्यात सावध राहून सर्वेक्षण करण्याची आवश्यकता आहे.

#### संशयित निपा रुग्ण -

ताप, डोकेदुखी, झोपाळलेपण, मानसिक गॉघळ उडण, शुघ्द इरपणे अशी लक्षणे असणारा कोणताही रुग्ण आणि रुग्ण जपानी मेंदूज्वर अथवा इतर मेंदूज्वरा कारेता निगेटिव्ह असणे आणि मागील ३ आठवडयात केरळ मधील कोझिकोडे परिसरात, इंशान्य भारतात अथवा बांगला देश सीमेलगतच्या भागात प्रवासाचा इतिहास असणे.

अशा वर्णनाचा कोणत्याही रूग्णास संशयित निपा विषाणू रुग्ण म्हणून गृहित धरावे, असा रुग्ण आढळल्यास या रुग्णास विलगीकरण कक्षात भरती करावे. त्याचा नमुना एन आय व्ही पुणे येथे पाठविण्यात यावा.



प्रस्तुत विद्यापीठातील सर्व शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांना आदेशान्वये कळविण्यात येते की, विद्यापीठातील आरोग्य केंद्रात खालील दिनांकास Body Fat Analyzer या मशीनद्वारे शरीरातील चरबी तपासण्याचे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्वांनी सदर<sup>\</sup> शिबीराचा लाभ घ्यावा.

अ.क्र.	वार	दिनांक	तपशील
٩	सोमवार	26/04/2096	वर्ग ४ मधील सर्व कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी
3	मंगळवार	28/04/2096	्यम ४ मधाल सप कमयारा प कत्राटा कमयारा
3	बुधवार	30/04/2092	वर्ग ३ मधील सर्व कर्मचारी
8	गुरुवार	39/04/2092	वर्ग २ मधील सर्व अधिकारी
4	शुक्रवार	09/08/2092	वर्ग १ मधील सर्व अधिकारी व शिक्षक
ξį	शनिवार	02/05/2092	सर्व कंत्राटी माळी व सुरक्षा रक्षक

जा.क्र. सोविसो/आस्था/२०१८/ 4566 दिनांक :2 5 MAY 2018

कलसाचव

.834

प्रति,

- १ सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ 🗋
- २ सर्व शैक्षणिक विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ
- ३ नोटीस बोर्ड

सदर परिपत्रक आपल्या विभाग/संकुलातील सर्व शिक्षक प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या निदर्शनास आणून द्यावे.

आरोग्य केंद्र

#### दि.५/६/२०१८

20

विषय: एक्युप्रेशर प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यास प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत

सादर,

उपरोक्त विषयास अनुसरून मा.कुलगुरू महोदय यांच्या दालनात झालेल्या चर्चेनुसार मा.कुलगुरू महोदयांनी विद्यापीठातील तसेच विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये यांच्यातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सोलापुरातील नागरिक यांच्या करता विद्यापीठामार्फत एक्युप्रेशर प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्याचे निर्देश दिलेले होते. यासाठी त्यांनी श्री.पराग कुलकर्णी (एक्युप्रेशर तज्ञ , नागपूर ) यांचे नाव सुचविलेले असून त्यांचाशी संपर्क केला असता त्यांनी २ आठवड्यांच्या प्रशिक्षण शिबिर कार्यक्रमाचा आराखडा पाठविलेला आहे. सदर आराखडा अवलोकनी घ्यावा.या आराखड्यानुसार श्री.पराग कुलकर्णी व त्यांचे एक सहकारी अशी दोन जण या.दि.२ जुलै ते दि. १५ जुलै असे २ आठवड्यांच्या कालावधीत शिबिरात प्रशिक्षण देणार आहेत. सदर प्रशिक्षण शिबिराची सुरुवात दि.२ जुलै रोजी श्री.पराग कुलकर्णी यांच्या व्याख्यात्यांचे मानधन व सत्कार या पोटी अंदाजे र.१५००० (व्याख्यात्यांचे मानधन, प्रवास खर्च, २ आठवड्यांचा जेवण खर्च इत्यादी ) इतका खर्च अपेक्षित आहे. सदर व्याख्यान हे सर्व विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सोलापूर शहरातील सर्व नागरिक यांच्यासाठी खुले असेल.तसेच सदर व्याख्यान झाल्यानंतर २ आठवड्याच्या प्रशिक्षण शिबिराची सुरुवात होणार असून सदर शिबीर विद्यापीठ आरोग्य केंद्रात आयोजित करण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षण शिबिराची सुरुवात होणार असून सदर शिबीर विद्यापीठ आरोग्य केंद्रात आयोजित करण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षण शिबीर हे सशुल्क ठेवून विद्यार्थ्यांसाठी र.५०० तर इतर इच्छूकांसाठी र.१००० इतके शुल्क आकारणे योग्य राहील असे वाटते.

सबब.

- दि.२-१५ जुलै या कालवधीत विद्यापीठात सशुल्क एक्युप्रेशर प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यास प्रशासकीय मान्यता मिळाबी.
- दि.२ जुलै रोजी विद्यापीठ सभागृहात श्री.पराग जोशी यांचे उद्घाटनपर व्याख्यान आयोजित करण्यास मान्यता मिळावी.
- सदर व्याख्यान आयोजित करण्यासाठी येणारा अंदाजे रु.१५००० इतका खर्च आरोग्य केंद्राच्या Health Camp/Lecture Expenses या बजेट हेड मधून करण्यास प्रशासकीय मान्यता मिळावी.
- ४. सदर प्रशिक्षण शिबिराची माहिती सर्व महाविद्यालयांना पत्र पाठवून कळविण्यास मान्यता असावी.

कुलसचिव

「白」、15月10日 日·10月20-101 日·11.音雨羽を「-2016

ø

वैद्यकीय अधिकारी

2.100 310 36

पुढील आदेशार्थ सादर,

तरतूद- रु.५००००

बजेट हेड- Health Camp/Lecture Expenses



प्रस्तुत विद्यापीठातील सर्व शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना आदेशान्वये कळविण्यात येते की, विद्यापीठ कांशल्य विकास केंद्र व विद्यापीठ आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यार्थीनी यांना आदेशान्वये ते १५/०७/२०१८ या कालावधीमध्ये एक्यूप्रेशर चिकित्सा पध्वती या विषयावर प्रशिक्षण शिवीर विद्यापीठातील आरोग्य केंद्र येथे आयोजित केले आहे. सदर प्रशिक्षण देण्यासाठी नागपूर येथील प्रसिद्ध एक्यूप्रेशर तज्ञ श्री. पराग कुलकर्णी व त्यांचे सहकारी हे उपस्थित राहणार आहेत.

सदर शिबीराची सुरुवात दि.०२/०७/२०१८ रोजी श्री. पराग कुलकर्णी यांच्या व्याख्यानाने होणार असून सदर व्याख्यान विद्यापीठ सभागृहात सकाळी १९:०० वा. आयोजित करण्यात आलेले असून व्याख्यान सर्वांसाठी खुले आहे. दिनांक ०३/०७/२०१८ पासून प्रत्यक्ष प्रशिक्षण शिबिरास सुरुवात होणार आहे. प्रशिक्षण शिबिर हे संशुल्क आहे त्याची माहिती खालील प्रमाणे आहे.

٩) विद्यार्थ्यांकरिता शिबिरासाठी नोंदणी शुल्क रु.५००/-

२) शिक्षक व प्रशासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्यासाठी नोंदणी शुल्क रु.१०००/-

३) प्रशिक्षण शिबिर पूर्ण करणाऱ्यांना सोलापूर विद्यापीठ कौंशल्य विकास केंद्रामार्फत प्रमाणपत्र देण्यात येईल.

8) विद्यापीठातील शिक्षक व प्रशासकीय अधिकारी/कर्मचारी यांना सदर प्रशिक्षण शिबिरासाठी नाव नोंदणी करावयाचे आहे त्यांनी दि.२५/०६/२०१८ पर्यंत वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित जगताप (संपर्क क्र.९७३०१०५९६१) अथवा सहायक कुलसधिव डॉ. शिवाजी शिंदे (संपर्क क्र.९३७०६२१४७५) यांच्याकडे स.१०:२० ते संघ्या, ६:०० या वेळेत नोंदणी करावी.

५) प्रशिक्षण शिबिराचे वेळापत्रक व माहिती सोबत जोडले आहे.

जा.क. सोविसो/आस्था/२०१८/ 5195

विमांक: 2 1 JUN 2018 प्रति.


९ सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ

२ सर्व जैक्षणिक विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ

३ नोटीस बोर्ड

Rinkin

सदर परिपत्रक आपल्या विभाग/संकुलातील सर्व शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून द्यावे.



सोलापूर विद्यापीठ कौशल्य विकास केंद्र व आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

#### एक्यूप्रेशर प्रशिक्षण शिवीर

#### कालावधी – दि.२ ते १५ जुलै २०१८

#### प्रशिक्षक : श्री.पराग कुलकर्णी (नागपूर)

	Time Table of Acupress	ure Training P	rogram	
Date	Program	Timing	Venue	Participant
2 <sup>nd</sup> July 2018	Introductory Lecture on Acupressure	11.00 am	University Auditorium	Open to all
3 <sup>rd</sup> July 2018	History & Introduction to Acupressure	Morning Afternoon	University Health Centre	Registered Candidates
4 <sup>th</sup> to 6 <sup>th</sup> July 2018	Reflexology	Morning Afternoon	University Health Centre	Registered Candidates
7 <sup>th</sup> July 2018	Basics of Acupressure	Morning Afternoon	University Health Centre	Registered Candidates
8 <sup>th</sup> to 14 <sup>th</sup> July 2018	Meridianology	Morning Afternoon	University Health Centre	Registered Candidates
15 <sup>th</sup> July 2018	Epilogue Session & Certificate Distribution	11.00 am	University Auditorium	

#### **Registration Details:**

Fees: Rs.500 for all students (Identity Card or Bonafied Certificate is necessary)

Rs.1000 for teaching, non teaching staff and outside common people

Contact Details for Registration:

Name	Designation	Mobile Number	Email
Dr. Abhijeet Jagtap	Medical Officer	9730105961	ahjagtap@sus.ac.in
Dr. Shivaji Shinde	Asst. Registrar	9370621475	snshinde@sus.ac.in



# एक्यूप्रेशर चिकित्सा पद्धती प्रशिक्षण शिबीर

# दि. २ जुलै ते १५ जुलै २०१८ स्थळ : आरोग्य केंद्र सोलापूर विद्यापीठ

सदर शिबीरामध्ये तज्ञ मार्गदर्शकांद्वारे एक्यूप्रेशर चिकित्सा पद्धतीचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येणार असून प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या व्यक्तींना सोलापूर विद्यापीठ कौशल्य विकास केंद्राकडून प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सदर शिबीराबाबतची विस्तृत माहिती सोलापूर विद्यापीठाच्या http://su.digitaluniversity.ac/ या संकेतस्थळावर '' कौशल्य विकास केंद्र'' या शीर्षकाअंतर्गत उपलब्ध आहे. सदर प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना रू. ५०० तर इतर व्यक्तींसाठी रू. १००० इतके शुल्क असून ज्या इच्छुकांना सदर शिबीरात नाव नोंदवायचे आहे त्यांनी विद्यापीठ वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजीत जगताप यांच्याशी ९७३०१०५९६१ अथवा (०२१७-२७४४७७४ - Ext.१२६) या क्रमांकावर संपर्क साधावा.

Sr.no.	Name	Age	Sex	Category	Form no.	Receipt no	Amount	-
1	Gajendragadkar v.j.	58	M	general	1	2790	Amount 1000	-
2	Dhokte M.S.	51	M	nonteaching	2	2877	1000	-
3	Rokade A.M.	40	F	and the second s	3	4016	1000	-
3	Chormale P.R.	40	M	general	4			-
5		1,7.877	-	nonteaching		2853	1000	-
71	Dr.Mente R.S. Mehenkar V.N	49 25	M	teaching student	5	3117	1000	-
6 7	Shaikh M.M	34	M	- Contractor and a	7	4204 3263	500	-
	Kolekar A.N.	34	M	naonteaching	8	3263	1000	-
9	Pawar S.K.	55	M	nonteaching nonteaching	9	3499	1000	-
		57	M		10	3915	1000	-
10	Dr.Shah R.M		M	general	11	-	Contraction and Contraction	-
11	Boddu S.J.	49	1.	general	11	3916	1000	-
12	Dr.Patil A.B.	53	M	general		3682	1000	-
13	Dr.Chokakkar K.T.	43	M	nonteaching	13	3681	1000	-
14	Sartape V.S.	39	F	nonteaching	14	3970	1000	-
15	Kamble P.A.	21	F	student	15	3796	1000	
16	Dr.Shetasandhi M.U.	60	M	general	16	3798	1000	_
17	Pawar A.B.	39	M	nonteaching	17	3859	1000	
18	Dr.Kurde S.V.	32	M	nonteaching	18	4206	1000	-
19	Aghar G.R.	28	E.	general	19	3929	1000	_
20	Deshmane S.V.	59	F	general	20	3927	1000	
21	Katakdhond R.N.	53	M	teaching	21	4207	1000	
22	Upadhye A.D.	58	M	general	22	3926	1000	
23	Aher J.D.	37	M	general	23	3933	1000	
24	Jawale P.M.	56	M	nonteaching	24	3919	1000	1
25	Sabale K.K.	55	F	general	25	4423	1000	
26	Parekar M.S.	38	F	nonteaching	26	3344	1000	
27	Dr.Shinde S.N.	27	M	nonteaching	27	3425	1000	
28	Jadhav S.S.	27	F	nonteaching	28	3343	1000	
29	Gadmire V.R.	45	F	nonteaching	29	4186	1000	
30	Naikwadi F.M.	48	F	nonteaching	30	3408	1000	
31	Sawant P.L.	38	F	nonteaching	31	3688	1000	
32	Kaladgi A.M.	35	F	nonteaching	32	4049	1000	
33	Dr.Vhankade P.G.	35	M	teaching	33	3923	1000	
34	Dr.Kolekar P.N.	37	M	teaching	34	3922	1000	1
35	Dr.Gadhve R.A.	35	M	teaching	35	3974	1000	
36	Bombdyal D.Y.	33	M	nonteaching	36	3981	1000	
37	Tate N.N.	37	M	nonteaching	37	3979	1000	
38	Sonkamble N.Y.	43	M	nonteaching	38	3980	1000	-
39	Patthan J.R.	39	M	nonteaching	39	3982	1000	
40	Paskanti G.S.	48	M	general	40	4067	1000	-
41	Harwalkar K.A.	39	F	general	41	4065	1000	-
42	Meharkar S.N.	48	F	general	42	4063	1000	-
42	DR.Malji U.P.	37	M	general	43	4061	1000	-
		58	M	A REAL PROPERTY AND ADDRESS OF A REAL PROPERTY AND ADDRESS OF A REAL PROPERTY ADDRESS OF A REAL PROPER	45	4001	1000	-
44	Bugde U.S. Rathod K.V.	31	M	general	44	4072	1000	-
45		- COLORINA	-					-
46	Gade A.S.	43	M	general	46	4181	1000	-
47	Kavhekar V.R. Vadavrao S.S.	62 40	F	general nonteaching	47	4060	1000	-

51	Pawar M.V.	46	E	general	51	4069	1000
52	Joshi A.M.	44	M	general	52	4073	1000
53	Deshpande S.S.	65	F	general	53	3930	1000
54	Neel A.B.	33	F	nonteaching	54	4048	1000
55	Dalvi B.P.	70	M	general	55	3924	1000
56	Tabbasum L.A.	32	F	general	56	3951	1000
57	Bharate J.V.	34	M	general	57	3940	1000
58	Gadad S.S.	41	F	general	58	4183	1000
59	Adakul R.S.	50	F	general	59	4066	1000
60	Rajaram S.K.	36	E	general	60	4131	1000
51	Belure S.Y.	19	F	general	61	4205	1000
62	Khapale R.U.	40	M	nonteaching	62	4229	1000
63	Joshi J.D.	62	M	general	63	4326	1000
64	Adakul P.S.	23	M	student	64	4059	500
65	Hulle A.M.	19	F	student	65	4121	500
66	Sakhare S.V,	59	M	general	66	3928	1000
67	Kadam L.S.	54	M	nonteaching	67	4003	1000
68	Swami R.U.	28	M	general	68	4039	1000
69	Gujjeti B.T.	32	M	general	69	4068	1000
70	Ankad S.S.	26	M	general	70	4037	1000
71	Koravi C.M.	29	M	nonteaching	71	4038	1000
72	Adakul S.S.	52	M	general	72	4071	1000
73	Boddu U.B.	41	M	general	73	4062	1000
74	Tallare V.M.	33	M	general	74	4064	1000
75	Kodam R.B.	37	M	general	75	4178	1000
76	Dontul B.L.	41	M	general	76	4074	1000
77	Dontul S.B.	19	F	student	77	4058	500
78	Talwar S.T.	21	M	general	78	4424	1000
79	Gade A.A.	27	F	general	79	3934	1000
80	Kalaskar N.S.	19	F	student	80	4120	500
81	Patil V.S.	49	M	nonteaching	81	4011	1000
82	Rathod M.J.	47	M	student	82	3931	500
83	Tarapure S.P.	36	F	nonteaching	83	4300	1000
84	Ankad S.s.	23	M	student	84	4036	500
85	Jadhav A.B.	49	M	nonteaching	85	4209	1000
86	Dr.Gajdhane A.S.	33	M	teaching	86	3975	1000
87	Chippa P.A.	27	F	teaching	87	3976	1000
88	Joshi M.M.	40	F	nonteaching	88	3971	1000
89	Bhaske A.L.	38	M	teaching	89	3973	1000
90	Sonkawade M.M.	38	F	nonteaching	90	3969	1000
91	Dr. Patil M.J.	52	F	teaching	91	3972	1000
92	Bhosle R.R.	50	F	general	94	4014	1000
93	Pandhre D.N.	34	F	nonteaching	95	4015	1000
94	Dr.Mane M.V.	61	F	nonteaching	96	4042 & 4043	1000
95	Nimbalkar D.A.	34	M	nonteaching	97	4013	1000
96	Salunke A.S.	39	F	nonteaching	98	4772	1000
97	DR.Bhosle R.B.	56	M	teaching	99	4034	1000
98	Dr.Lawand A.S.	48	F	teaching	100	4106	1000
99	Bhadule S.D.	42	M	nonteaching	101	4199	1000

91.000 " 3.5 M AN, SPN ,



#### Acupressure Training Workshop Report

Organized l	y: Skill Development Centre and Health Centre of Solapur University
Duration:	Two weeks, starting from 2 <sup>nd</sup> July upto 15 <sup>th</sup> July 2018
Trainer:	Mr. Parag Kulkarni Acupressure Expert (PKAT Nagpur)
	Mr. Bhawtik Joshi Acupressure Trainer Nagpur

Coordinator: Dr. Abhijeet Jagtap - Medical Officer Solapur University

#### Aims & Objectives:

- 1. To introduce the acupressure related diagnostic and therapeutic skills to the students.
- To develop a pool of young aspirant students to pursue advanced training in acupressure in future.
- To enable students to start earning while learning with help of basic acupressure therapeutic skill.

Registration Charges: Rs.500 for all UG/PG students

Rs.1000 for teaching, non teaching staff and common citizens

#### Summary of the Workshop:

Acupressure training workshop received tremendous response from all the strata of society. Total 100 individuals registered themselves for the workshop. As many as 7 doctors, 3 yoga teachers, 15 teachers, 12 house wives, 40 non teaching government employees, 8 college students and 5 retired employees were registered for the workshop. Workshop was conducted in 2 batches. One batch was trained in Post Graduate Centre of Solapur University located in the heart of city and another batch was trained in the Health Centre of Solapur University. To enable these registered candidates to gain practical hand on training University started acupressure treatment consultancy in the health centre. Patients were examined and treated on OPD basis in the consulting room.

#### Outcome:

- Solapur University generated amount of Rs.96000 as registration fees from the registered candidates.
- University earned Rs.32050 as consultancy fees from the OPD patients.
- University created a pool of 100 well trained acupressure experts who can start their own acupressure treatment centre and start their own earning.
- All students gave a positive feedback and made a demand that University should start a proper training course in acupressure of 6month- 1 year duration.













# विद्यापीठ ॲक्युप्रेशर कोर्स सुरू करणार : डॉ. फडणवीस

### ॲक्युप्रेशर कार्यशाळेचे समारोप उत्साहात

### प्रतिनिधी,

सरेलापूर, दि. १६ जुले-सोलापुर विद्यापीठ

अवयुप्रेशरच्या संदर्भाव सहा म हिन्याच्या प्रमाणपत अध्यामक्रमासह विविध अध्यासक्रम सुरू करणार असूत्र प्रेशरच्या संदर्भात ओळखले नावे अशी अपेक्षा कुलगुरू डॉ. मुगगतिनी फडणवीम बानी व्यक्त केली आरी.

विद्यापीलांमच्चे माणील पंपरा दिवसांपामून सुरू अमलेल्या उर्ववश्रुप्रेयर कार्यप्रराठेचा समारोप संपन्न झाला, पाप्रसंगी कुलगुरू हाँ, फलाणप्रीम बोलत होरवा, मंचावर नागपुर वेधील प्रसिद्ध ऑक्युप्रेयर का पराग कुलकणी, विद्यापीठाचे कुलसचिव हाँ गणेश मझा, विशेष कार्णासन अपिकारी हॉ.ल्यों मी, पाटील, परीक्षा व मुल्यमापन पोरवार प्रराजक ही ती वर्गीन शेषाळे, वेद्यकीय अधिकारी डॉ. अभिनित जगताप आदो उपस्थित तोते.

पुढे बोलताना कुलगुक वो फवणपीस म्हणाल्या को, विद्यार्गावले अगिरुट २०१८ गमतून यहा महिन्माचा अन्युप्रेशर प्रमाणपत्र कार्यामज्ञम सुरू करण्यात्राचित प्रेर्वता आहे, एक, व दोन कर्षांचे अध्यासक्रम सुरू करण्यात्राचत विचार सुरू आहे. मात्र त्यासाठी काठी संस्थारमर्चत सामजस्य कराम करन, अध्यासक्रमांची आण्यणी करणात यहेल असे मत व्यक्त केले आहे.

यात्रसंगी प्रतिनिधिक स्वरूपत प्रमाणपत्रांचे वितरणती करण्यात ताले. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन कलाभिकारी आनंद पणप्र यांनी केले. पंत्रणा विश्लेषक प्रसात चोरसले यांनी आमार मानले कार्यक्रमास पागरिक, कर्मचार, प्रत्रापक विलाजी मोरला प्राल्वी



पुन्हा ॲक्युप्रेशर कार्यशाळा घेतली जाईल कामगाळेस १०० पेवा अधिक वर्णानी चोंदणी केली. धिळालेल्या जल्कूते व प्रचंड प्रतिसादामुळे २ ते १५ वुले दरम्यान विद्यापीठ परिसराव व शाहततील विद्यापीठ जम्पास्केंद्रात जशा दोन छिकाणी वेगकेगळ्या वेळात कार्यप्राळा घेप्पात आली. प्राण कुलकरणी आणि त्यांचे सरकारी भवतिक जोशो घांच्याकडून अंक्युरेशर उपचार घेण्यासाठोडी रुण्यांची तेंज यदी होत होती. यापुडल्या काळातही अंक्युप्रेशर कार्यप्राळा आपोजित केली नाईल

- वॉ अधिजिन जगनाव आयोग्य केंद्र प्रथम्

आरतो हुव्वरे, देशमाने, परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक वो, पी पाटौल आर्टीनों आपले अनुमव संगप्न औन्सुप्रेशर कार्यशाळवा केवळ स्वत लाव नव्हे तर मुटुबॉय आणि इतरांन उपयोग झाला आहे त्यामुळे आरोग्यावर आणि मनावर सकारात्मक बदल झाल्पाचे मनोगत

याचेळी चंद्र देडिया, ओनिवास

बोह, जयंत जोशी, जयश्राथ घराटे,

## लोकमत

# अक्युप्रेशर निरोगी जीवनास उपयुक्त चिकित्सा पराग कुलकर्णी : सोलापूर विद्यापीठातील १५ दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन

### लोकमत न्यूज नेटवर्क

सोलापूर: ॲक्युप्रेशर ही संपूर्ण भारतीय व स्वयंचिकित्सा पढती असून यामुळे निरोगी जीवन जगणे शब्य होते. या ज्ञानाचा अवलंब प्रत्येक व्यक्ती सहजपणे करू शकते, असे मत नागपूर येथील प्रसिद्ध ॲक्युप्रेशरतज्ज पराग कुलकणी यांनी व्यक्त केले.

सोलापुर विद्यापीठात कौशल्य विकास केंद्राच्यावतीने आयोजित केलेल्या १५ दिवसीय ॲक्युप्रेशर कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस होत्या. मंचावर शैक्षणिक संशोधन व विकास विभागावे विशेष कार्यासन अधिकारी डॉ. की. थी. पाटील, वित्त व लेखा अधिकारी डॉ. ची. सी. शेवाळे, यैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजीत जगताप होते. हा उद्धाटन समारंभ सोमवारी सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात संपन्न डमला.

याप्रसंगी पुढे चोलताना पराग कुलकर्णी म्हणाले, ॲक्युप्रेशर ही भारतात प्राचीन काळात विकसित झालेली चिकित्सा पद्धती आहे. त्याला मर्मविधा असे नाव आहे. निसर्गोपचार पद्धतीचाच हा उपभाग आहे.

कुलगुरू डॉ. फडणवीस आपल्या भाषणात म्हणाल्या की, आजच्या काळात प्रत्येकाच्या जीवनात ताणतणाव खूप आहेत, तसेच विविध व्याधी जडण्याचे प्रमाणही मोठे आहे. अशा काळात औषधांवर अवलंबून

## १५ दिवस कार्यशाळा

 ही ॲक्युप्रेशर कार्यशाळा ३ ते १५ जुलैदरम्यान चालणार आहे. सोलापूर शहरातील नागरिकांनाही याचा लाभ घेता यावा, यासाठी रंगभवन परिसरातील विद्यापीठ अभ्यास केंद्रात दररोज सकाळी ८ ते १० या वेळेत तर विद्यापीठात दुपारी २.३० ते ४.३० या वेळेत कार्यशाळा होईल .

जगण्यापेक्षा औषधाविना निरोगी जगण्याचा चांगला मार्ग जॅक्युप्रेशर आहे. जचळपास ४० व्यार्थीसाठी ही चिकित्सा पद्धती उपयोगी सिद्ध झालेली आहे. या चिकित्सा पद्धतीचा अवलंब करून विविध व्यार्थीपासून मुक्त झालेली अनेक उदाहरणे मी पाहिली आहेत. या चिकित्सा पद्धतीवाबत सोलापूर विद्यापीठातर्फे प्रमाणपत्र अभ्यासक्रमांसह एखादा पदयी अभ्यासक्रमही सुरू करता येईल काय? याचा विचार विद्यापीठ करणार आहे.

प्रारंभी विद्यापीठाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजीत जगताप यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सहायक कुलसंबिय डॉ. शिवाजी शिंद यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास व्यवस्थापन परिषद सदस्य, विविध संकुलांचे संचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Hello Solapur Page No. 3 Jul 03, 2018 Powered by: erelego.com

## 🍀 पुटासे

# ॲक्युप्रेशर पद्धतीमुळे निरोगी जीवन शक्य

**पराग कुलकर्णी;** सोलापूर विद्यापीठात ॲक्युप्रेशर कार्यशाळेचे उद्घाटन

### सोलापूर : प्रतिनिधी

अँक्युप्रेशर ही संपूर्ण भारतीय व स्वयंचिकित्सा पथ्दती असून यामुळे निरोगो जीवन जगणे शक्य आहे. याचा अवलंब प्रत्येक व्यक्तीने करावा, असे मत नागपूर वेधील प्रसिध्द ॲक्युप्रेशर तज्ज्ञ पराग कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

सोलापूर विद्यापीठात कौशल्य विकासकेंद्रातर्फेअंक्युप्रेशरकार्यशाळेचे उद्घाटन २ जुलै रोजी सकाळी ११ बाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात झाले. त्याप्रसंगी ते थोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षरथानी कुत्सपुरु डॉ. मृणालिनी फडणवीस होत्या. व्यासपीठावर शैक्षणिक संशोधन व विकास विभागाचे विशेष कार्यासन अधिकारी डॉ. न्ही. बी. पाटील, जित्त व लेखा अधिकारी डॉ. बी. सी. शेवाळे.

### पंधरा दिवसांची कार्यशाळा

सदरची ॲक्युप्रेशर कार्यशाळा ३ ते १५ जुलै २०१८ दरम्यान होईल. शहरातील नागरिकांनाही याचा लाभ घेता यावा, यासाठी रंगमवन परिसरातील विद्यापीठ अभ्यासकेंद्रात दररोज सकाळी ८ ते १० यावेळेत, तर विद्यापीठात दुपारी २.३० ते ४.३० यावेळेत कार्यशाळा होईल. ज्यांना यामध्ये सहभाग घ्यावयाचा आहे, त्यांनी विद्यापीठाचे तैद्यकीय अधिकारी डॉ. जगताप यांच्याशी संपर्क साधावा.

वैद्यकीय अधिकारी 'डॉ. अभिजित जगताप होते.

पुढे ॲक्युप्रेशर तज्ज्ञ कुलकर्णी म्हणाले, ॲक्युप्रेशर ही भारतात प्राचीन काळात विकसित झालेली चिकित्सा पध्दती आहे. त्याला मर्मविद्या असे नाव आहे. निसर्गोपचार पध्दतीचाच हा एक भाग आहे. ॲक्युप्रेशर चिकित्सा पध्दतीत नेमके काय केले जाते ते स्पष्ट करताना ते म्हणाले. आपले हात आणि पाय यात काही ठराविक केंद्र असतात. या केंद्रांतर ठराविक पध्दतीने दात्र दिला की, अनेक दुखणी कायमची संपुष्टात येतात. यात कुठलाही खर्च नाही, आपण स्वतःच आपत्ता उपचार करु शकतो. विद्यार्थ्यांपासून वृध्दांपर्यंत कोणीही कोणत्याही वयात ही उपचार पध्दती शिकून निरोगी जगण्यासाठी उपयोगात आणता येते. पराग कुलकर्णी यांनी यासंदर्थात प्रात्वीक्षिकेही दाखविली.

कुलगुरुडाँ. फडणवीसम्हणाल्या, आजच्या काळात प्रत्येकाच्या जीवनात ताण-तणाव खूप आहेत. त्यामुळे विविध व्याधी जडण्याचे प्रमाणही अधिक आहे. अशा काळात औषधाविना निरोगी जगण्याचा चांगला मार्ग ॲक्युप्रेशर आहे.

विद्यापीठाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित जगताप यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. सहाय्यक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास व्यवस्थापन परिषद सदस्य, विविध संकुलांचे संचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

### Solapur Edition 3 July: 2018 Page No. 2 Powered by : erelego.com

# विद्यापीठ ॲक्युप्रेशर कोर्स सुरू करणार : डॉ. फडणवीस

## ॲक्युप्रेशर कार्यशाळेचे समारोप उत्साहात

## प्रतिनिधी,

सोलापूर, दि. १६ जुलै-सांलापुर विद्यापीठ

अंतरपुरोगरच्या सदमात सता म तिन्याच्या प्रमाणगत्र अंच्यासक्रमासह विविध अभ्यासक्रम मुरू करणार अस्य सोलापुर ते पुढील काळात अंक्युप्रेशरच्या सदमात ओळखत जावे अशी अपेक्षा कुल्लगुरू डॉ. मुर्णालिनी कडणवीम योनी व्यक्त केली आहे.

विद्यापीठांमध्ये मानोल पंथत दिवसांपासून सुरू असलेल्या अंधयुप्रेशत कार्यणाळेला समारीय विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात संपन्न ज्ञाला. पाउसंगा कुलगुरू डॉ. फतरणबीस बालत तोत्त्या मन्नायर नागपुर येथील प्रसिद्ध अंक्युप्रेशर तज्ञ पराग कुलकणी विद्यापीठावे कुलसम्बिय डॉ.गणेश मंडा, विशेष कार्यासन अधिकारो डॉ.खी.बी. पाठील, परीक्षा व सुल्यमापन मंडळावे संचालक जी.पी. पाटील, वित्त व लेखाधिकारी डॉ. बी.सी. शेवाळे, पैदाकीय अचिकासे डॉ. अभिजिस जगताप आदी उपस्थित दोते.

पुढे बोलताना कुलगुरू डॉ. फवणवीस माणाल्या की, विद्यापीठाने ऑगस्ट २०१८ पामुन सता महिल्याचा जॅन्द्रपुष्ठिर प्रमाणपत्र अध्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय पेतला आहे. एक व दोन वर्षांच अध्यासक्रम सुरू करण्याचावा विचार सुरू आहे. मात्र त्यासाठी काली संस्थामप्रवेत सामंजस्य करार करन, अध्यासक्रमांची आखणी करण्यात पेईल असे यत व्यक्त बेली आहे.

याप्रसंगी प्रतिनिधिक स्वरूपात प्रमाणपनांचे विवरणती करण्यात आले. कार्यक्रमाचे सुवसंचालन कर्ताधिकारी आनंद पचार यांने केले. पत्रणा विश्लेषक प्रशास चोरसले यांनी आभार मानले. कार्यक्रमास नागरिक, कर्मचारो, प्राध्यातक, विद्याची मोठ्या स्टब्येने उपस्थित होते.



miser.

याचेकी चंदु देहिया, ऑनिवास चोड्, जपंत वोश्ती, जगश्राथ भराटे, आरती हुळ्ळे, देशमाने, परीक्षा क मूल्यमापन विभागांचे संचालक चो, गी, पाटोल आदीनों आपले अनुमज सांगृत अंक्युरोशार कार्यशाळेचा केवळ स्वता लाच त्रण्डे तर कुटुंबीय आणि इतरांना उपयोग झाला आहे. त्यामुळे आरोग्याक्षर आणि मनावरा क्वरफ केले.

पुन्हा अवयुप्रेशर कार्यशाळा घेतली जाईल कार्मणाळेस १०० पेथा अपिक वर्णानी नोंदणों केलो. मिळालेल्या उत्स्कृत व प्रचड जॉन्मादामुळे २ ते १५ जुले दरम्यान विद्यापीट परिस्ताल व शहरातील विद्यापीठ अप्यासस्तद्राव अशा दोन दिकाणी वेगवेगळ्या वेळात कार्यशाळा घेण्यात आली. परंग कुलकर्णी आणि त्याचे सहकारी भवकिक वोणी यांच्याकडून अवयुप्रेशर उपन्यार घेण्यासाठीही रुण्यांची रोज गरी होत होती. याइच्या काळातही अंकद्रप्रेणर कार्यशाळा आयोजित केली

-डॉ. अभिजित जगताप, आरोग्य केंद्र प्रमुख



## सोलापूर विद्यापीठ, सोलापूर परिपत्रक

प्रस्तुत विद्यापीठातील सर्व शैक्षणिक संकुल/अधिविभागातील विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना आदेशान्वये कळविण्यात येते की, विद्यापीठ कौशल्य विकास केंद्र व विद्यापीठ आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दि.०२/०७/२०१८ ते १५/०७/२०१८ या कालावधीमध्ये एक्यूप्रेशर चिकित्सा पध्दती या विषयावर प्रशिक्षण शिबीर विद्यापीठातील आरोग्य केंद्र येथे आयोजित केले आहे. तसेच सदर शिबीराची सुरुवात दि.०२/०७/२०१८ रोजी श्री. पराग कुलकर्णी यांच्या व्याख्यान झाले.

विद्यापीठातील वसतीगृहातील विद्यार्थी / विद्यार्थींनी यांच्यासाठी खालील प्रमाणे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी सर्व विद्यार्थी / विद्यार्थींनी सदर व्याख्यानाचा लाभ घ्यावा.

वसतीगृहाचे नाव	दिनांक	येळ	
मुलींचे वसतीगृह	99/00/2092	सायं, ६:०० ते ७:००	
मुलांचे वसतीगृह	92/00/2092	सायं. ६:०० ते ७:००	

कुलसचिव

जा.क. सोविसो/आस्था/२०१८/ 5538

<sup>विनांक:</sup> - 2 JUL 2018 प्रति,

- ९ सर्व शैक्षणिक विमाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ
- मुलांचे व मुलींचे वसतीगृह, प्रस्तुत विद्यापीठ
   नोटीस बोर्ड
- Received Lever Ar S James Jag umolde 317/18 Jahrs Jarris 4177/18 Received Status Bris 507/18

	_			
	0.000	advantadesa ( )		
Carl y	Launa	3	* *	
1	la	0		
17 .	マッシュ	- Alexandra	whenever formulas	
V	NY N	· · · · · · · · · · · · · · · · · · ·	NAAC Accredited-2015	
1	- · ·		र विद्यापीठ, सोलापूर	
And And	č,	सालापृ		
			<u>परिपत्रक</u>	
			व संकुलातील वर्ग ३ व ४ मधील	
S 2			गर्थिनीनां आदेशान्वये कळविण्यात :	
10 No.			ांच्या कामात समयसूचकता आणून 3ी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले र	
			आरोग्य बळकट रहाण्यासाठी व	
. 0			हे. त्याचे नियोजन खालील प्रमाणे	
0	( अ.क्र.	प्रशिक्षित कर्त्यांचा संवर्ग	🔹 प्रशिक्षणाची तारीख व वेळ	ठिकाण
	9)	विद्यापीठातील सर्व वर्ग ३ व ४	१) दिनांक १३/०७/२०१८	पदार्थविज्ञान संकुला
- 14 C	1	मधील कर्मचाऱ्यांसाठी	दु. ०३:०० ते ०६:००	जवळील सभागृह
1 - 41		ALC: SHEEP THE	२) दिनांक १६/०७/२०१८ दु. ०३:०० ते ०६:००	
a 1 a	2)	संकुलातील सर्व विद्यार्थी व	9) दिनांक 9४/०७/२०१८	
Records in the lag	i inc	विद्यार्थिनींसाठी	दु. ०३:०० ते ०५:००	
	तरी	उपरोक्त तक्त्यात नमद केल्यावि	काणी संबंधितांनी सदर प्रशिक्षण व	र्गास वेळेवर उपस्थित रहावे.
	s.,		2 U I E	
			s <sup>5</sup>	A Hitter 1
1.5				कुल्साचय
-0	-	गोविसो/आस्था/२०१८/ 5752	2	
	दिनाक :	· 6 JUL 2018		
	प्रति			
		ालक, सर्व संकुले,		
		ोठ परिसर, सोविसो. गसकीय विभाग प्रमुख,		गपल्या अधिपत्याखालील विद्यार्थ्यांच्या निदर्शनास
	न) समेविस			गणाचे.
*				z
Sec.				
		· ·	· · · · · · · · · · · · · · · · · · ·	
		Langer.	Mar .	
		U X	. 40/ .	8
*1				
	D:\ASA\31 C	Treulars\All Circulars		÷

राष्ट्रीय सेवा योजना २१/०७/२०१८

अंतर्गत कार्यालयीन टिपणी : आरोग्य विभागास

दिनांक २३/०७/२०१८ रोजी आषाढी एकादशी असल्यामुळे पुणे पंढरपूर विद्यार्थी वारीचे आयोजन दि ५ जूलै ते ३० जुलै २०१८ या दरम्यान करण्यात येणार आहे. या दृष्टीने प्लॅस्टीक व थर्माकोलमुक्त वारीसाठी पर्यावरणपूरक पत्रावळीचे वाटप, त्या वापरल्यानंतर ते संकलन व ग्रामपंचायतीच्या मदतीने हयावेळी वारीत गोळा केलेल्या निर्माल्याचे विघटन करून मोठया प्रमाणवार कंपोस्ट खतांची निर्मीती करण्यावावतचा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्पाबाबत या वारीत संकल्प करण्यात आला आहे. तसेच या २१ दिवसामध्ये पर्यावरणपूरक वारीचे उदीष्ट काटेकोरपणे पूर्ण करावयाचे आहे.

तरी सदर वारीमध्ये दिनांक २३/०७/२०१८ रोजी सोलापूर विद्यापीठातील अधिविभागातील विद्यार्थी वारीमध्ये स्वच्छतेचे काम करण्यासाठी सहभागी होणार आहेत तरी अधिविभागातील विद्यार्थ्यांना आपल्या विभागाकडून १०० हॅन्ड ग्लोज उपलब्ध करुन दयावेत ही विनंती.

Monors\_

संचालक प्रा. एम.एस.धोकटे राष्ट्रीय सेवा योजना



## लोकमत

## श्रीकांत आणेकर: अवयवदान महाअभियानाचा शुभारंभ; शहरातून रॅली

# अवयवदानासाठी पुढाकार हवा

जागतिक अतरावदाज दिन मन्य जनजागृती रॅसी

### लोकमत न्यूज नेटवर्क

सोलापूरः धयवदान हे सामाजिक कार्य आहे. प्रत्येक गरतु रुग्णांना अवयव पिळायला पाहिने. अवययवदानाच्या प्रक्रियेवा जनसाणसामध्ये व्यापक रवरुपात प्रसार होण्याची गरन आहे. दुदेवाने मेद्भूत रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासंबंधी समुपदेशन, रॅली यासारख्या माध्यमानून जागृती वाडपण्पाचे समाजातील प्रत्येक घटकाने क्रियाशील व्हाये, असे आधाहन प्रमुख जिल्हा चार्यायीश बीकत आणकर यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, डॉ. वैशंपायन

### प्रबोधनात्मक पथनाट्याचा समावेश...

#### रॅलीमध्ये अश्विनी नर्सिंग कॉलेज, कुंभारी यांचा चित्ररय सहभागी झाला होता. नर्सिंग कॉलॅजच्या विद्यार्थ्यांनी अवयवदानाचे महत्त्व पटवून देणारे पथनाट्य सादर कठन शहरवासियांना प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला.

शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. दॉ.

वैशंपायन महाविद्यालयाच्या प्रांगणात

महाविद्यालयाचे प्रभारी अधिम्ठाता हॉ.

पी. आर. कुलकर्णी, फमिली प्लनिगचे

डॉ, श्रीकांत येळेगायकर, डॉ. एन. बी.

वैद्यकीय

या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमास

स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अश्रियनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन केंद्र, अश्रियनी सहकारी रुण्णालय, संशोधन केंद्र आणि फॅपिली प्लॉनेंग असो, ऑफ इंडिया सोलापुर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने अवययदान महाअभियानाच्या छायावित्रात रॅलीला हिरवा होंडा दाखवताना प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेक्स, डॉ. पी. आर. कुलकर्णी, डॉ. ऋतिवक जयकर, अशोक लांबतुरे, डॉ.संदीप होळकर आदी. फुफ्फुस यासारखे अवयव आपण टान करु शकतो. आपण सर्वांनी आजच्या दिवशी अवयवदानाचा संकल्प करुन अर्ज भरावा, असे आवाहन उपस्थितांनी केले. गावेळी अवययवदान केलेल्या कुटुंबांचा सन्मान करण्यात आला. सिद्राम बिज्जरणी व संविता घडके यांचा प्रमुख न्यायाचोशाच्या इस्ते विशेष सरकार कण्यात आला. कार्यकमाचे पाम्नाविक डॉ

कायक्रमाच पास्ताविक डा. कत्यिक जपपर यांनी तर सुत्रसंचालन अशोक लांचतुरे यांनी तर रॅलीचे आभार डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी मानले.

रॅली याशस्वी करण्यामाठी जनसंपर्क अधिकारी दता शिंदे, स्वरुपा कवलगी, शिवराज सरबंदे, अचचुत

♦ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणातून अवयवदान रॅलीचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते हवेत फुगे सोडून करण्यात आला. ही रॅली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पोटफाडी चौक, सिद्धार्थ सोसायटी, बाणूजी नगर मार्गे मोलाली चौक, जगदंबा चौक, सात रस्ता, रोटरी बाग, भगतसिंग मार्केट येयून अश्विनी रुणालयात समारोप करण्यात आला. रॅलीमध्ये वालचंद महाविद्यालय, कमलाबेन पटेल नर्सिंग कॉलेज, धनराज गिरजी स्कूल, आयुर्वेदिक कॉलेज, डीबीएफ दयानंद कॉलेज, सोलापूर विद्यापीठ, सिद्धिल हॉस्पिटल, संगर्भरवर महाविद्यालय, देहांगदान जीवनदान. सामाजिक संस्या अशा विविध सामाजिक, शिक्षणसंस्थानी सहमाज नोदवला.

तेली, किडनी विकार तज्झ डॉ.संदीप अधि होळकर, डॉ. किरण जोशी, चंदुपाई विद्या देढिया, अश्विनी रुग्णालयाचे श्रीमंत संचालक अशोक लांबतरे, प्रशासकीय होते.

हवेत पुत्रगे सोडून शुभारंभ...

संदीप अधिकारी विश्वनाथ मेरकर सोलापुर यु रंदुभाई विद्यापीठ रासेयोचे समन्वयक प्रा. ब नवाचे श्रीमंत धोकटे आदी मान्यवर उपस्थित च सर्वाच होते. किडनी, त्वचा, डोळे, वक्त, चे

कुलकर्णी, मनोज परदेशी, सूर्यकांत कवलगी, नागराज दंतकाळे, नीलकंठ चौगुले, दत्तात्रय यलपले यांनी परिश्रम घेतले.

Hello Solapur Page No. 3 Aug 14, 2018 Powered by: erelego.com









9

कुलसचिव कार्यालय जा. ज. 326 वि. 18 /08 / २०18

आरोग्यकेंद्र

1

-

ILOHI IN'S IALL OF IT-

12.09/02/2092


# विषय: देहांगदान जीवनदान समाजसेवी संस्था यांचाकडून प्राप्त माहिती पत्रकावाबत

सादर,

उपरोक्त विषयास अनुसरून देहांगदान जीवनदान समाजसेवी संस्था यांचाकडून अवयव दान व देह दान याबद्दल सर्व सामान्य जनतेमध्ये जनजागृती व्हावी यासाठी अवयव दान व देह दान यावर आधारित माहिती पत्रक प्राप्त झालेले आहे. संस्थेचा हेतू व कार्य लक्षात घेता तसेच अवयवदानाबद्दल असलेली अनास्था व गैरसमज दूर व्हावेत यासाठी सदर संस्थेकडून प्राप्त माहिती पत्रक विद्यापीठातील सर्व अधिविभागातील सूचना फलकांवर लावण्यासाठी मान्यता असावी. तसेच सदर माहिती पत्रक सर्व महाविद्यालयांना पाठविण्यास व विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यास प्रशासकीय मान्यता असावी.

वैद्यकीय अधिकारी

137' 71024179719 2442 BUNSHI 696



() ग्रीन कॅरीडोर:- अवयवदानात हा शब्द वारंवार ऐकू येतो. अवयव प्रत्यारोपणात एक – एक सेंकद वेळ अंत्यत महत्वाचा असतो. दोन्ही पेंशट वेगवेगळ्या शहरात असतील तर वेळ पाळण्यासाठी खुपच तारांबळ उडते. एका शहरातून दुसया शहरात अवयव घेवून जाण्यासाठी हवाई व रस्ते वाहतुकीचा वापर करावा लागतो. अवयव ज्या रस्त्याने नेणार, त्या रस्त्यावर वाहतुक अडथळे येवू नये म्हणून अवयव वाहतुकीच्या मार्गावरील सर्व सिग्नल्स ग्रीन अर्थात हिरवे केले जातात.

26

## नेत्रदान व देहदान करावयाची पूर्तता

 अ) नेत्रदान व देहदान करण्याचा संकल्प केलेल्या व्यक्तीने संबंधीत विषयाची संपुर्ण कल्पना आपल्या स्वजनांना (अपत्ये, पती-पत्नी, नातेवाईक) द्यावे. नातेवाईकांच्या संमतीशिवाय इच्छापूर्ती होऊच शकत नाही.

 नेत्रदानाचे फॉर्म नेत्रपेढीकडे, देहदानाचे फॉर्म वैद्यकिय महाविद्यालयाकडे आणि देहांगदानाचे फॉर्म सदर संस्थेकडे मिळतील.

क) फॉर्म भरुन संस्थेकडे दिल्यास संबंधीत संस्थेकडे सदर संस्थेकडून पोहचविले जाईल.

## • अधिक माहिती व संपर्क •

 9) अश्विनी ग्रामीण वैद्यकिय महाविद्यालय संपर्क :- २२८०८९१ ते १७, ९७२३५९३५२७
 २) वैश्यंपायन स्मृती वैद्यकिय महाविद्यालय शरीररचना विभाग संपर्क :- २७४९४०३/०४ वैद्यकिय अधिकारी -९५२७९९३३४९, निवास- १४२३३२६५६१

कर्मचारी- ९३२६९३३९३८/८८८८०५०७६२

3) जोग नेत्र रुग्णालय- नेत्रदान व नेत्ररोपण केंद्र, संपर्कः- ०२१७-२६०२००५,२०१७-२६०१९७७ मो. नं. ७७१९९१२६९७ ४) डॉ. नवनीत तोष्णीवाल - ९४२२०६६०११

५) श्री. विलासभाई शहा (प्राणीमित्र) - ९४२३३३३३०५५
 ६) डॉ. संदीप होळकर, किडनी विकार व रोपण तज्ञ, संपर्कः- ९९२३२११११९९/९५२१९७४३२८
 ७) देहांगदान जीवनदान समाजसेवी संस्था संपर्क

चंदुभाई देढीया - ९८०००२९४०० नारायण दुमालकर -९४२३०६८६२८ अरुण गोरटे - ९४२२६५१५८८ डॉ. प्रकाश मठकर - ९८६०४९६७२५ श्रीवल्लभ करकमकर - ९३२६८९७३९० उदयराज आळंदकर - ९८२३०२९८२९ योगीन गुर्जर - ९८२२०१३००१ चंद्रकांत कोडगीरवार - ९४२२४६१५८६ अनिल पाटील - ९०९६६२८००९

"मरावे परी अवयवरुपे उरावे- नि दुःखितांना सुखी करावे"

सौजन्य :- श्री. प्रा. अनिल पाटील - सोलापूर



## सोलापूर विद्यापीठ, सोलापूर <u>परिपत्रक</u>

सर्व शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांना आदेशान्वये कळविण्यात येते की, मंगळवार दिनांक १४/०८/२०१८ रोजी सकाळी १०:३० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

तरी इच्छूक शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थीनीनी सदर शिबिरात सहमाग नोंदवावा.

जा.क. सोविसो/आस्था/२०१८/ 6985

विनांक: 1 3 AUG 2018

प्रति,

१ सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ

२ सर्व शैक्षणिक विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ

३ नोटीस बोर्ड

सचिव

since the marked in the fill of

सदर परिपञ्चक आपल्या विभाग/संकुलातील सर्व शिक्षक प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थीनी यांच्या निदर्शनास आणून द्यावे.

		Dr Blood Don	· Hedgewa or List For Ca	r Raktapedi	hi Sanstha <sup>ur vidayapith solapur</sup>		81
λ.	Name of Donor / Donor ID	Date	blood Group	P Mobile No	Address	Page 1 of 3	14.8.18
÷	DYANESHWAR SATISH ZARKAF DHRS18-T08637			9049488811	haridas ves, pandharpur	DOB	
÷	SUYOG PANDURANG BAVISKAF DHRS18-T08638			9421520653	Vasant vihar, solapur	09-Apr-1989	
ŀ	ASHRUBA ARJUN WAGHMARE J DHRS18-T08639		O Pos	7887956091	Ukadgaon	18-Feb-1988	
	MANOJ LAXMAN AMALAWAR / DHRS18-T08640	14-Aug-2018	AB Pos	9404661499	and the second sec	05-Sep-1996	
	PRASHANT LAXMAN UNHALE / DHRS18-T08641	14-Aug-2018	O Pos	9922521225	school of anh vibhag vidyspillh, solepur	01-Jul-1988	
	AKHILESH PARMANAND AGARWAL/	14-Aug-2018	O Pos	7278494584	bhushatra vibhagy solapur	24-Dec-1985	
	DHRS18-T08642 RAJIVKUMAR SHIVSHANKAR	-		in the second	solapur vidyapith, solapur	10-AUg-1993	
	MENTHE / DHRS18-T08643	14-Aug-2018	A Pos	9422458868	kedamath res, murarji peth, solapur	25-May-1969	
R	AJENDRA ADHINATH DANDE / DHRS18-T08844	14-Aug-2018	O Pos	9970663581	karnik nager, solapur	Han	
	ADITYA DILIP GUJAR / DHRS18-T08645	14-Aug-2018	B Pos	7020204980	stiete vesit, tel, meishires	18-Feb-1966	
	VAIBHAV BALASAHEB KASEGAONKAR /	14-Aug-2018	A Pos	7058675288	B. William Providence	20-May-1995	
	DHRS18-T08646	4-Aug-2018		1	namdev peryan, pandherpur	11-Aug-1983	
	DESHPANDE/ DHRS18-T08647	ume8-2010	O Pos	8888526964	shivaji nager, bale	05-Feb:1991	
L	AXMAN MARUTI KHARAT / 1 DHRS18-T08648	4-Aug-2018	8 Pos	9096900072	STUDIES GENER SUMM		
k	0.000	4-Aug-2018	A Pos	8600831009	ambika någer, kumthe naka, sciapur	09-Sep-1990	
ļ	N NOT	-Aug-2018	O Pos	8422001766	bharamnal, tal: palue	10-Sep-1997	
A	CHIN SHIVRAM JADHAV / 14	Aug-2018		9158331785	murarji peth, solagur.	18-Nov-1978	1
	unitorer(0003)				nannej, tal nisolapur	18-Jan-1992	
					BTO/MO Sign :		

F

Vo.	Name of Donor /	Collection	Blood Group	Mobile No	vidayapith solapur Address	Page 2 of 3	
6	Donor ID SOMLING SHAVARAPPA VADARE DHRS18-T08652	Date 14-Aug-2018	O Pos	9766799361	lakali, tal. s.solapur	DOB 15-Mar-1983	
7	SHAIKH IMRAN MUBARAK / DHRS18-T08653	14-Aug-2018	A Pos	9028627081		26-Mar-1990	
8	ARVIND NAGNATH KOLEKAR / DHRS18-T08654	14-Aug-2018	AB Pos	9690639497	latur nath res, bhavani peth, splapur	29-Apr-1979	
9	ROHAN MARUTI KORE / DHRS18-T08655	14-Aug-2018	O Pos	9890296285	alp sangali	04-Aug-1990	
0	DEEPAK SHIVLING CHINGUNDE / DHRS18-T08656	14-Aug-2018	A Pos	9765044061	ganesh neger, bale	25-0d-1985	
1	ASHOK SITARAM MALLAV / DHRS18-T08657	14-Aug-2018	B Pos	9850679805	vangi, tal, s.solapur	01-Jun-1977	
2	SHRISHAIL SHIVSHANKAR DESHMUKH / DHRS18-T08658	14-Aug-2018	B Pos	9767198594	a/p mandrup	13-Mar-1989	
	DYANESHWAR NAGNATH BHOI/ DHRS18-T08659	14-Aug-2018	B Pos	7588609675	tamdardi, tal. mangalwedha	05-Sep-1990	
	NITIN SANDIPAN MUNDFENE / DHRS18-T08660	14-Aug-2018	B Pos	9890326540	shiveji nager, bale	01-Jun-1981	
	MALHARI TANAJI LALE / DHRS18-T08661	14-Aug-2018	A Pos	9960444508	sentosh neger, bale	19-Mar-1984	
	AVINASH GIRIDHAR ZAGADE / DHRS18-T08662	14-Aug-2018	O Pos	9890199229	patkul, tal. mohol	02-Jun-1993.	
	GANGADHAR MALLIKARJUN HATTALE / DHRS18-T08663	14-Aug-2018	B Pos	9579191143	bhandarkavethe, tal. e.sciapur	26-Feb-1996	
	VASANT ARVIND SALUNKHE / DHRS18-T08664	14-Aug-2018	O Pos	9923976014	gunjewadi, osmanabad	15-Aug-1989	
	MALHARI DIGAMBAR BACHUTE / DHRS18-T08665	14-Aug-2018	B Pos	8412840655	Inchgeon	15-Oct-1995	
	DHRS18-T08666	14-Aug-2018	O Pos	9172580297	lotewadi, tal, sarigola	25-Mar-1998	
-	NIMBALKAR DYANESHWAR ARJUN / DHRS18-T08667	14-Aug-2018	O Pos	9622807397	alankapuri, laxmi peth, solepur	10-Jul-1984	

		Dr. Blood Donor	Hedgewar	Raktapedh	i Sanstha <sup>r vida</sup> yapith solapur	Page 3 of 3
No.	Name of Donor / Donor ID	Collection Date	Blood Group	Mobile No	Address	DOB
32	THORAT S U / DHRS18-T08668	14-Aug-2018	O Pos	8888997999	Varad chal, muerarji peth, solapur	09-Oct-1982
13	MAHESH SHRIDHAR DHAVALE / DHRS18-T08669	14-Aug-2018	O Neg	9689220620	aditys nager, vljapur road solapur	29-Nov-1975
14	SHARNAPPA RAMLING KALE	14-Aug-2018	A Pos	9096188354	tirupati balaji soc, shelagi, solapur	01-Jun-1982
5	DHRS18-T08670 KOLI MAHESH MAHADEV /	14-Aug-2018	O Pos	9850564865	varun apt, asara chowk, solapur	
6	DHRS18-T08671 SAYYED MATIN FIDAULLA /	14-Aug-2018	O Pos	-	14 ACC DE L'ENTRY	20-May-1977
7	DHRS18-T08672		U Pos	8421106701	jodbhavi peth, solapur	03-Sep-1988
7	THAKUR AMARSINGH VIKRAMSINGH / DHRS18-T08673	14-Aug-2018	A Pos	8149881620	umade galli, pandharpur	20-Nov-1985
8	KADAM VIVEK JAYSINGH / DHRS18-T08674	14-Aug-2018	A Neg	8888018699	raghvendra nager, vijapur road, solapur	23-Jul-1980
3	RAVIKANT LAXMAN MULE / DHRS18-T08675	14-Aug-2018	8 Pos	9970682908	jekekur wadi, tal. omarga	30-Jul-1994
				Real Providence		
				The state of the s	The second states and	









## सोलापूर विद्यापीठ, सोलापूर परिपत्रक

प्रस्तुत विद्यापीठातील सर्व शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना आदेशान्वये कळविण्यात येते की, नागपूर येथील डॉ. मीना काळेले व डॉ. मनाली काणे यांचे " आहारातून आरोग्य " या विषयावर दि.२९/०८/२०९८ रोजी सकाळी ९९ : ०० वा. विद्यापीठ समागृहात व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

तरी सर्व शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी दि.२१/०८/२०१८ रोजी सकाळी ११ : ०० वा. विद्यापीठ सभागृहात वेळेवर उपस्थित रहावे.

जा.क. सोविसो/आस्था/२०१८/723 दिनांक : 2 0 AUG 2018.

123

प्रति,

- सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ
- सर्व शैक्षणिक विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ
- 3 नोटीस बोर्ड
- ४ अभियांत्रिकी विभाग

सदर परिपत्रक आपल्या विभाग/संकुलातील सर्व शिक्षक प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थीनी यांच्या निदर्शनास आणून द्यावे. सर्व सुविधानिशी सभागृह उपलब्ध करावे.











## सोलापूर विद्यापीठ, सोलापूर <u>परिपत्रक</u>

प्रस्तुत विद्यापीठातील सर्व नियमित शिक्षक व कंञ्राटी शिक्षक यांना आदेशान्वये कळविण्यात येते की, दि. ५ सप्टेंबर, २०१८ रोजी सकाळी १९ : ०० वा. शिक्षक दिना निमित्त विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रात आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आला आहे. सदर आरोग्य शिबीरामध्ये सर्व शिक्षकांचा रक्तदाब, रक्तातील साखर तसेच बॉडीमास इंडेक्स आणि शरिरातील चरबीचे प्रमाण इ. तपासण्या करण्यात येणार आहे.

तरी विद्यापीठातील सर्व नियमित व कंत्राटी शिक्षकांनी सदर शिबिराचा लाभ घ्यावा.

जा.क्र. सोविसो/आस्था/२०१८/ 764 | दिनांक : 🖕 4 SEP 2018

प्रति,

भंचालक, सर्व शैक्षणिक संकुले, प्रस्तुत विद्यापीठ
 सर्व शैक्षणिक विभागाचे नोटीस बोर्ड

सदर परिपन्नक आपल्या संकुलातील सर्व नियमित व कंत्राटी शिक्षक यांच्या निदर्शनास आणून द्यावे. **कुलसचिव** कार्यालय जा. क्र. 389 वि. 31/08 **/२०**१८

आरोग्यकेंद्र

## दि.३१/०८/२०१८

विषय: विद्यापीठातील शिक्षकांसाठी आरोग्य शिबीर आयोजित करण्यास प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत

सादर,

उपरोक्त विषयास अनुसरून दि.५ सप्टेंबर २०१८ रोजी शिक्षक दिनाच्या निमित्ताने विद्यापीठ संकुलातील सर्व नियमित व कंत्राटी शिक्षकांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करावयाचा मानस आहे. सदर आरोग्य शिबिरामध्ये सर्व शिक्षकांचा रक्तदाब, रक्तातील साखर,तसेच बॉडीमास इंडेक्स आणि शरीरातील चरबीचे प्रमाण इत्यादी तपासण्या करण्यात येणार आहेत.

सबब

शिक्षक दिनानिमित्त दि.५/०९/२०१८ रोजी विद्यापीठ आरोग्य केंद्रात विद्यापीठातील सर्व शिक्षकांसाठी आरोग्य शिबीर आयोजित करण्यास प्रशासकीय मान्यता मिळावी.

2018.

वैद्यकीय अधिकारी

मा.कुलगुरू



## सोलापूर विद्यापीठ ,सोलापूर शैक्षणिक, संशोधन व विकास कौशल्य विकासकेंद्र

## परिपत्रक

परिपत्रकाअन्वये आपणास कळविण्यात येते की, विद्यापीठ, कौशल्य विकासकेंद्रामार्फत दि.३ ते ९ ऑक्टोबर,२०१८ या कालावधीत थेरपेटिक न्युट्रीशन व आहारशास्त्र या विषयावर प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षण शिबीरामध्ये सर्व इच्छूक शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी/विद्यार्थीनी यांना सहभागी होता येईल. सदर प्रशिक्षण सशुल्क असून सहभागी होवू इच्छिणाऱ्या विद्यार्थी/विद्यार्थीनी यांना रू.२५०/- तर इतरांसाठी रू.७५०/- इतके नोंदणी शुल्क आकारण्यात येईल. याबाबत अधिकची माहिती डॉ.अभिजित जगताप,शिबीर समन्वयक यांच्याशी संपर्क साधावा. ज्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सदर शिबीरास सहभागी व्हायचे आहे त्यांनी आपल्या विभाग प्रमुख/संचालक यांची पुर्व परवानगी घ्यावी जेणे करून विभागातील दैनंदिन कामकाजावर परिणाम होणार नाही.

डॉ.प्रभाकर कोळेकर

कौशल्य विकासकेंद्र

सोविसो/कौशल्य विकासकेंद्र/२०१८/ 8349

दिनांकः-2 5 SEP 2018

स्थळः-ऑडीटोरीयम,यशोधरा हॉस्पिटल,जिल्हा परिषद जवळ,सोलापूर. वेळः- सकाळी ८:०० ते १०:००

कौशल्य विकास केंद्र

R.99/09/9092

विषयः Therapeutic Nutrition and Dietetics प्रशिक्षण शिबिराच्या आयोजनावाबत

सादर,

उपरोक्त संदर्भित विषयास अनुसरून विद्यापीठ कौशल्य विकास केंद्रामार्फत दि. ३ ते ९ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत Therapeutic Nutrition and Dietetics या विषयावर प्रशिक्षण शिबीर आयोजित केले आहे. सदर शिबीर हे विद्यापीठाशी संलग्नित विविध संस्थामधील पॅरामेडिकल अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असल्याने सर्व संस्थाना त्यांच्या विद्यार्थ्यांना सदर शिबिरासाठी नावनोंदणी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. सदर प्रशिक्षण शिबीर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी ठेवल्यास सदर शिबिरासाठी नाव नोंदणी करण्यास चांगला प्रतिसाद मिळेल असे वाटते. या संदर्भात मा.कुलगुरू महोदय यांच्या परवानगीने सोलापूर शहरातील यशोधरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी त्यांच्या सभागृहात सदर शिबीर आयोजित करता येऊ शकेल असे सांगितले आहे. सदर प्रशिक्षण शिबिर यशोधरा हॉस्पिटल येथे आयोजित करून शिबिराच्या समारोपाचा कार्यक्रम विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात कारणे उचित राहौल असे वाटते.

सबब दि.३ ते ९ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत Therapeutic Nutrition and Dietetics या विषयावरील प्रशिक्षण शिबीर यशोधरा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सोलापूर यांच्या सभागृहात आयोजित करण्यास प्रशासकीय मान्यता असावी.

Leino In' 24 18

शिबीर समन्वयक

समन्वयक

कौशल्य विकास केंद्र

2018

विशेष कर्यिसन अधिकारी शैक्षणिक संशोधन व विकास

मा.कलगरू

## कौशल्य विकासकेंद्र दि.२७/०९/२०१८

विषय:- Therapeutic Nutrition and Dietitics प्रशिक्षण शिबीराची द्वित्तीय बॅच सुरू करण्यास प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत.

सादर,

उपरोक्त विषयास अनुसरून कौशल्य विकासकेंद्रामार्फत दि.३ ते ९ ऑक्टोबर,२०१८ या कालावधीत Therapeutic Nutrition and Dietitics या विषयावरील प्रशिक्षण शिबीराचे आयोजन यशोधरा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल,सोलापूर येथे करण्यास मा.कुलगुरू महोदय यांनी दि.१९/०९/२०१८ रोजीच्या टिपणी अन्वये मान्यता दिलेली आहे.

मा.प्राचार्च, आर.बाय.पाटील, कॉलेज ऑफ फार्मसी, जुळे सोलापूर येथील विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहता त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी सदर प्रशिक्षण शिबीर दि.३ ते ९ ऑक्टोबर, २०१८ या कालावधीत संबंधित कॉलेज मध्ये दुपारी ४ ते ६ या वेळेत आयोजित करण्यात यावे अशी विनंती केली आहे.

कॉलेज ऑफ फार्मसी येथे प्रशिक्षण शिबीर दि.३ ते ९ ऑक्टोबर,२०१८ या कालावधीत संबंधित कॉलेज मध्ये दुपारी ४ ते ६ या वेळेत द्वित्तीय बॅच सुरू केली तर प्रशिक्षकांचे वाढीव मानधन करण्यासाठी खालीलप्रमाणे खर्च अपेक्षित आहे.

अ.क्र.	वाव	तप्रभील	अपेक्षित अंदाजे खर्च
१	प्रशिक्षकाचे वाढीव मानधन	रू.१००० प्रति सेशन X ७ दिवस	夜,७०००/-
2	इतर खर्च		रू.३०००/-
एकूण	अंदाजे खर्च		रह. २००००/-

सबब,

१.सदर प्रशिक्षण शिबीरसाठी द्वित्तीय बॅच कॉलेज ऑफ फार्मसी येथ दि.३ ते ९ ऑक्टोबर,२०१८ या कालावधीत दुपारी ४:०० ते ६०० या वेळेत घेण्यास मान्यता असावी.

भाषा २.सदर प्रशिक्षण शिबीरासाठी वाढीव मानधन व इतर खर्च मिळून रू.१००००/- खर्चास मान्यता असावी. लिपिक

डॉ.ए.एच.जगताप शिबीर समन्वयक

डॉ.प्रभाकर कोळेकर समन्वयक कौशल्य विकासकेंद्र

2018 प्रा.डॉ.की.बी.पारील

विशेष कार्यासन अधिकारी शैक्षणिक,संशोधन व विकास

मा.कलगरूसाो.

27191



## सोलापूर विद्यापीठ,कौशल्य विकास केंद्रामार्फत आयोजित थेरपेटिक न्यूट्रीशन व आहारशास्त्र प्रशिक्षण शिबीर दि.३ ते ९ ऑक्टोबर,२०१८ स्थळः-ऑडीटोरीयम,यशोधरा हॉस्पिटल,जिल्हा परिषद जवळ,सोलापूर वेळः सकाळी ८:०० ते १०.३०


थेरपेटिक न्यूट्रीशन हे अन्नाशी संबंधित शास्त्र आहे. पोषक द्रव्ये,अन्नघटक व पोषकता आणि त्यांचा शरीरावर होणारा परिणाम याचाच अभ्यास या शास्त्रात होतो. अन्नाबाबतीतील प्रत्येक गोष्ट,खाण्यापासून ते त्याचा निचरा होईपर्यतच प्रत्येक गोष्ट न्यूट्रीशन मध्ये अंर्तभूत आहे. अन्नघटकांचे आरोग्यातील महत्व तसेच विविध आजारांमधील पोषण कसे असावे याचा अभ्यास थेरपेटिक न्यूटीशन या शास्त्रादारे केला जातो.

"आहार शाख" हे योग्य आहार घेण्याची कला शिकवणारे शाख असून विविध वयोगटातील,वेगवेगळया परिस्थितील लोकांच्या आरोग्य परिस्थितीनुसार व त्यांच्या आहाराच्या व पोषकतेच्या तत्वांचा यामध्ये अभ्यास केला जातो. समतोल आहार हे निरोगी जीवनाचे मूळ आहे. त्यामुळे शरीरप्रकृती चांगली रहाते, व रोगांपासूनही संरक्षण होते.

सोलापूर शहर झपाटयाने वाढत आहे. फास्ट फूड संस्कृती हळूहळू सोलापूर शहरात रूजत आहे आणि अशावेळी चुकीच्या आहारामुळे सामान्य जनतेस मधुमेह,उच्च रक्तदाब अशा लाईफस्टाईल आजारास सामोरे जावे लागत आहे. अशावेळी प्रत्येक व्यक्तीस आहार व पोषण यासंबंधी महिती असणे गरजेचे आहे. नेमकी हीच गरज ओळखून सोलापूर विद्यापीठ कौशल्य विकास केंद्राने दि.३ ते ९ ऑक्टोबर,२०१८ या कालावधीत पोषण व आहारशास्त्र या विषयावबर प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केलेले आहे.

सदर प्रशिक्षण सर्वांसाठी खुले असून विशेषतःवैद्यकीय,नर्सिंग विद्यार्थी तसेच शारीरिक शिक्षण प्रशिक्षक यांच्यासाठी उपयुक्त असून सदर प्रशिक्षण शिबिरासाठी विद्यार्थ्यांना रू.२५०/- तर इतर व्यक्तीसांठी रू.७५०/- इतके नोंदणी शुल्क आकारण्यात येणार आहे. प्रशिक्षण शिबीर पुर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना/व्यक्तींना विद्यापीठ कौशल्य विकास केंद्रामार्फत प्रमाणपत्र दिले जाणार आहे. सदर शिबीरासाठी नाव नोंदणी चालू झालेली असून ज्यांना नाव नोदणी करावयाची आहे, त्यांनी शिबीर समन्वयक डॉ.अभिजीत जगताप यांच्याशी ९७३०१०५९६१ अथवा (०२१७-२७४४७७४-Ext No-२२८) या क्रमांकावर संपर्क साधावा.















### लोकमत

## निरोगी राहायचंय... समतोल आहार ठेवा ! आहारशास्त्र कार्यशाळा: सोलापूर विद्यापीठाचे आयोजन

#### लोकमत न्यूज नेटवर्क

सोलापूर: धकाधकीच्या जीवनात निरोगी राहायचंध तर सकस आणि समतोल आहार घ्यायला हवा. आहारासंबंधी सामान्य जनतेमध्ये अज्ञान आढळून येते. अशावेळी आहारशास्त्राशी निगडित अभ्यासक्रमाचे ज्ञान घ्या, ती काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सोलापुर विद्यापीठाचे विशेष कार्यासन अधिकारी प्रा. व्ही. बी. पार्टील यांनी केली.

सोलापुर चिद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्रामार्फत वशोधरा रुग्णालय आणि जुळे सोलापुर येथील कॉलेज ऑफ फार्मसी येथे थेरपेटिक न्युट्रिशन च आहारशास्त्र या विषयावर आयोजित कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी आहारतच्च डॉ. मनाली काणे, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. सुरेश पंचार, कौशल्य विकास केंद्राचे डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ. शिवपुजे यांची प्रमुख उपस्थिती होती. <u>प्रारंभी</u> विद्यापीठाचे वैद्यकीय अधिकारी व कार्यशाळेचे समन्वयक डॉ. अभिजित जगताप पांनी कार्यशाळेची माहिती



सोलापुर विद्यापीठाच्यावतीने आयोजित आहारशास्त्र कार्याशाळेत बोलताना व्ही. थी. पाटील, डॉ. मनाली काणे, डॉ. सुरेश पंचार, प्रभावन कोळेकर, विजय शिवपूजे आदी.

दिली.

यावळी डॉ. पार्टील यांनी आहारशास्वाशी निगडित विविध अभ्यासक्रम विधापीठाकडून लयकरच सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. कुलगुरु प्रा. डॉ. मुणालिनी फडणवीस यांच्या संकल्पनेतून ही कार्यशाळा होत असून, यास सोलापुरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे डॉ. जगताप यांनी सांगितले.

सकाळच्या सन्नात यशोधरा रुग्णालय व प्राचार्य दुपारच्या संत्रात फार्मसी कॉलेज येथे ही माळी, कार्यशाळा होत आहे. मंगळवारी नऊ चिदानंद ऑक्टोबरपर्यंत ही कार्यशाळा चालणार फार्मसी कों असल्याचेही त्यांनी साणितले. प्रा. या कार्यशाल्टेस नर्सिंग, वैद्यकीय, पारील, प्रा. शारीरिक शिक्षण संचालक, पॅरामेडिकल

थोरात च क विद्यार्थी अशा २०० हुन अचिक जणांनी विकास नावनोंदणी केली आहे या खुने यांचे स कार्षशाळेसाठी यशोचरा नर्सिंग कॉलेजचे लाभले.

कपया अनावश्व

3

सो

3

Hello Solapur Page No. 4 Oct 09, 2018 Powered by: erelego.com

### दि.२४/१०/२०१८

## विषय: बोन डेन्सिटोमेट्री तपासणी शिबिराचा अहवाल माहितीस्तव

सादर,

उपरोक्त विषयास अनुसरून आरोग्य केंद्रातर्फे विद्यापीठातील महिला वसतीगृहातील विद्यार्थिनी यांच्यासाठी दि.११/१०/२०१८ रोजी बोन डेन्सिटोमेट्री तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर शिबिरामध्ये एकूण ११९ जर्णींची तपासणी करण्यात आली. सदर शिबिराचा विस्तृत अहवाल माहितीस्तव जोडलेला आहे.

No. of Students examined	Students with	Osteopenic	Osteoporotic
	Normal BMD	employees	employees
119	40	79	0

ज्या विद्यार्थिनींची अस्थीघनता कमी आढळून आली अशा सर्व विद्यार्थिनींवर पुढील उपचार व आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले.

माहितीस्तव सादर.

124/10/2018.

वैद्यकीय अधिकारी

2411 50 मा.कुलगुरू

# Micromed Micromedical Services

Unit No. 215, Mahavir Industrial Estate Premises Co. op., Soc. Ltd., Opp. Mahal Industrial Estate Mahakali Caves Road, Andheri (E) Mumbai - 400093 | Tel.: 022 - 2821 0733 | Email : micromed2000@yahoo.com

Hospital Name / Adres		Camp Date :	. 11/10/18.
Solapun, Univ Solapun, Kega	ensity,	Pharma Company	v: Alkem, (Berg.
Solapur, Kega	øn.	Area Manager :	A
		Operator's :	Vidlugadar.
Doctor's Name / Depa	rtment : Dr.	Abhijeet	Jagtup. (ortho).
Location	Strat Tin	ne End Time	Total No. of Patients
Solapur.	11:00	Am, 3:00 Pm	. 120
Normal	Osteopenia	Osteoporosi	is Total
42	78.	0	= 120
	ror or Popros	antativo's Sug	restions / Remark -
Destar / Area Mana	Jer of Repres	Geod,	Jostona i Keniark i
Doctor / Area Manag Di Aonium, Jagtap More, D-Ortho Vedical Officiar, Solapur University, Soli Reg. No. 3374 / 2001	*		







## सोलापूर विद्यापीठ, सोलापूर <u>परिपत्रक</u>

प्रस्तुत विद्यापीठातील सर्व शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांना आदेशान्वये कळविण्यात येते की, मनशक्ती प्रयोगकेंद्रामार्फत " ताणमुक्ती " (व्यवसाय, नोकरी, कौटुंबिक व सामाजिक ताणतणाव कमी करणे) या विषयावर दि.२०/११/२०१८ रोजी दुपारी २ : ३० वा. विद्यापीठ सभागृहात व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

तरी सर्व शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी दि.२०/११/२०१८ रोजी दुपारी २ : ३० वा. विद्यापीठ सभागृहात वेळेवर उपस्थित रहावे.

प्र.कुलसचिव

जा.क. सोविसो/आखा/२०१८/ 9840

दिनांकः **1 7 NOV** 2018 प्रति,

१ सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ

२ सर्व शैक्षणिक विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ

३ नोटीस बोर्ड

सदर परिपत्रक आपल्या विभाग/संकुलातील सर्व शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या निदर्शनास आणून द्यावे.

अभियांत्रिकी विभाग : सर्व सुविधानिशी सभागृह उपलब्ध करावे.

## संदर्भ क्र. सोविसो/कु.का./२०१८/ / 0474

## दिनांक: F7. DEC 2018

प्रति, प्राचार्य, सेठ गोविंदजी रावजी आयुर्वेदिक महाविद्यालय, सोलापुर.

विषय : औषधी तसेच इतर वनस्पतींचे शास्त्रीय पध्दतीने वर्गीकरण करण्याबाबत..

महोदय,

「二日にいるない

सोलापूर विद्यापीठाच्या प्रांगणातील विविध औषधी तसेच इतर वनस्पतींचे शास्त्रीय पध्दतीने वर्गीकरण करुन त्यांची नावे ओळखून त्यांचे नामफलक करुन त्या तया वनस्पतींच्यासमोर लावणे या कामासाठी आयुर्वेदिक वनौषधी तज्ञ व्यक्तींची गरज लागणार आहे. सद्य स्थितीत सोलापूर विद्यापीठ परिसरात वनस्पतीशास्त्राचा अभ्यासक्रम चालू नसल्याने सदर विषयातील तज्ञ व्यक्ती विद्यापीठ संकुलात उपलब्ध नाहीत. औषधी वनस्पती हा आयुर्वेदाचा गाभा असल्याकारणाने यासंदर्भात आपण व आपल्या महाविद्यालयात आयुर्वेदिक रसशास्त्र, द्रव्यगुण व अगदतंत्र या विषयातील तज्ञ व्यक्ती यांचे सहाकार्य आम्हास अपेक्षित आहे. या संदर्भात पुढील चर्चा करुन कामाची रुपरेषा ठरविण्याकामी आपण व आपल्या महाविद्यालयातील तज्ञ व्यक्तींनी आमच्या विद्यापीठास पुढील आडवडयात भेट द्यावी, ही विनंती. पुढील आठवडयातील बैठकीसाठी योग्य तो दिवस व वेळ विद्यापीठास कळवावे जेणेकरुन आपल्या व मा. कुलगुरु महोदयांच्या बैठकीचे नियोजन करता येऊ शकेल.

आपल्या सहकार्याच्या अपेक्षेत.

कळावे.

आपला विश्व

## लोकमत

## **शुभ वार्ता:** प्रत्येक वृक्षाला डकवले त्याचे नाव अन् उपयोगितेचे फलक औषधी वनस्पती वृक्षांसाठी विद्यापीठ सरसावले देशी प्रजातींचे संगोपन; अभ्यासकांनाही उपय

#### लोकमत न्यूज नेटवर्क

सोलापूर: वैशाख चणव्यानं अवध्या महाराष्ट्रात हाहाकार उडालाय.. पर्यावरणाचा समतोल ढासळल्याची चर्चा सर्वत्र होतेय.. युक्षसंवर्धनासाठी सर्व स्तरांमधून हाक दिली जात आहे. अशा स्थितीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापुर विद्यापीठाने पाच हजार वृक्षांची लागवड करून तो जोपासत विद्यापीठ परिसर हिरवाईनं सुशोभित केला आहे, त्याचबरोबर आरोग्याशी उपयोगी अशी ३० औषधी चनस्पती लावून त्याची योग्य जोपासना केली जात आहे. सर्वांनाच या वृक्षांची माहिती व्हावी, यासाठी त्या वृक्षाचे नाव आणि उपयोगिता याची माहिती डकवली आहे.

शहर-जिल्ह्यामध्ये सध्या वैशाख चणव्याने सर्वत्र वक्षांची पानगळ होताना दिसतेय, पिण्यासाठी जिथे पाणी उपलब्ध नाही तेथे यृक्षांचे काय, यामुळे झाडेझुडपे नष्ट होत असल्याने जिकडे तिकडे वाळवंटाचे चित्र भासू लागले आहे.

#### तीस प्रकारच्या औषधी वनस्पतींचे वृक्ष

- पुण्यरलोक अहिल्यावेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कॅम्यसमध्ये एकूण ३० प्रकारव्या औषधी वनस्पतींचे वृक्ष आहेत. यामध्ये आवळा, बहावा, बेहडा, कांचन, कण्हेर, रिठा, रुद्राक्ष, गोरखचिंच, सावर, वड, पिंपळ, अशोक, बचुळ, अर्जुन, जांभूळ, शिरस, बेल, साग, ठई, कडुलिंब आदी औषधी चनस्पतीच्या वृक्षांचा समावेश आहे. या सर्व वृक्षांचा मानवी आरोग्यासाठी गुणकारी फायवा होतो, असे कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सांगितले. याशिवाय अभ्यासकांनाही विद्यापीठ कॅम्पसमधील या औषधी वनस्पतींचा संशोधनासाठी फायवा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले
- 🔹 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून कृषी उद्योगाला चालना देण्यासाठी कृषी पर्यटन केंद्र सुरू केले आहे. या संदर्भात प्रमाणपत्र अभ्यासक्रमही विद्यापीठात

पुण्यश्लोक अशा स्थितीत अहिल्यादेवी होळकर सोलापर विद्यापीठाच्या कॅम्पसमधील सुमारे 4 हजार वृक्ष जण् हिरवी शाल पांधरून सावली देताहेत. येथे औषधी वनस्पतींबरोबरच विविध फळांची, काही जंगली झाडे विद्यापीठात येणाऱ्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.



सुरू झाला आहे. आता या वेंद्रामध्ये औषधी

वनस्पतींची स्वतंत्र बाग तयार करण्यात येणार

विद्याव्यांना,

समजू लागली आहे.

Hello Solapur Page No. 3 May 22, 2019 Powered by: erelego.com



#### आली आहे. यासाठी सेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालय यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. आयुर्वेदीय सर्व वक्ष येथे लावण्यात

येणार असल्याचे सांगण्यात आले. लिहन ते फलक डकवले आहेत. या उपक्रमामळे विद्यापीठ कॅम्पसमधील

आला आहे. आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. अभिजित जगताप, सेठ गोविंदजी रावजी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल माने व त्यांचे सहकारी प्रा. विद्यानंद कुंभोजकर, प्रा. अजित हेरवाडे यांनी यांसाठी योगदान दिले आहे

आरोग्य केंद्राकडून पुढाकार घेण्यात

अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात औषधी वनस्पतींची जोपासना

## तीस प्रकारच्या औषधी वनस्पतींचे वक्ष

হিামক

अभ्यासकांनाही हे झाड नेमके कोणते आहे, याचे गुणधर्म आणि

फायदे काय आहेत याची माहिती

या उपक्रमासाठी विद्यापीठाच्या

च

पुण्यक्षोक आहिल्यादेवी होळकर सोलापुर विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये एकुण ३० प्रकारच्या औषधी वनस्पतीचे वृक्ष आहेत. यामच्चे आवळा, वहाचा, बेहडा, कांचन. कण्हेर, रिठा, रुद्राज, गोरखचिच, सातर, वड, पिषळ, अगोक, बकुळ, अर्जुन, गांभूळ, शिरस, बेल, साग, रुई, कडुलिब आदी औषधी वनस्पतींच्या वृक्षांचा समावेश आहे. या सर्व वर्षाचा मानवी आरोग्यासाठी अतिशय फायवा होतो, असे कुलगुरु डॉ. नुणालिनी फडणवीस यांनी सागितले. याचवरोवर अभ्यासकांनाही विद्यापीठ कॅम्पसमधील स औषधी वनस्पतींचा संशोधनासाठी फायवा होणार असल्याचे त्यांनी यावेळी सागितले.

## कषी पर्यटन केंद्रात औषधी वनस्पतींची स्वतंत्र बाग

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापुर विद्यापीठाकमून कृमी उझीगाला भालना देण्यासाठी क्यी पर्यटन केंद्र सुरू करण्यात आले आहे. या संदर्भांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रमही विद्यापीठात चालू करण्यात आला आहे. या केंद्रामध्ये आता औषधी वनस्पतींची स्वतंत्र चाग तवार करण्यात वेणार आहे. वासंवर्मात सच्या तयारी मुरू करण्यात आली आहे. यासाठी सेठ गोविंदजी सवजी आयुर्वेद महाविद्यालय यांचे सहकार्य घेण्यात येणार असून आयुर्वेतीय सर्व वृक्ष येथे लावण्यात येणार असल्याचे कुलगुरू डॉ. मुणालिनी फडणवीस यांनी सागितले.

विद्यानंद कंभोजकर व प्रा. अभित हेरवाडे वांनी सवरचे काम केले आहे.

त्यांना प्रसन्न करण्याचे कार्य करीत आहेत. विद्यापीठात विविध प्रकारचे अनेक वृक्ष औषधी वनस्पतींची आहेत. मान्न विद्यापीठाने आतापवत या वर्छाची वर्गवारी केली नव्हती.

कुलगुरू डॉ. फडणवीस यांच्या संकल्पनेतून औषधो वनस्पतींच्या प्रत्येक वृक्षावर मराठी आणि इंग्रजीमचुन त्याचे नाव व उपयोगिता लिहन त्वाचे फलक लावण्यात आले आहेत. त्यामळे विद्यापीठ कॅम्प्रसमधील विद्याच्यांना तसेच शिक्षक व अभ्यासकांनाही कोणते झाड आहे व त्याचे फायदे काय आहेत, हे आता समज्

काम करण्यात आले आहे. आरोग्य केंद्राचे प्रमख डॉ. अभिजित जगताप तसेच सेठ गोविंदजी रावजी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल माने व त्यांचे सहकारी प्रा.



पुण्यस्रोक अहिल्यादेवी होळकर सोलापुर विधापीठाकहून औषधी वनस्पतीची जोपासना होत आहे. कुलगुरू डॉ. मृणालिनी

फडणवीस यांच्या संकल्पनेतन या वनस्पतींच्या प्रत्येक वृक्षावर त्याचे नाव व उपयोगितेचे फलक लावण्यात आले आहेत. योग्य नियोजन व व्यवस्थापनेमुळे रणरणत्या उन्हातही विद्यापीठ कॅम्पसमधील वनराई फ़ुलून गेली आहे.

वैशाख चणव्याने सर्वत्र वक्षांची पानगळ होत असून झाडी-झुडपी नष्ट होत आहेत, भात्र पुण्यक्षोक आहिल्यादेवी

होळकर सोलापुर विद्यापीठाच्या कॅम्पसमधील सुमारे पाच हजार वृक्ष हिरवी शाल पांघरून संबीमा सावली देत आहेत. औषधी वनस्पतींबरोबरच विविध फळांची झाडे तसेच काही जंगली झाहे विद्यापीठात येणाऱ्या सवाचे लक्ष वेधून घेण्याबरोबरच



I Passar ainsen II

सागले आहे. विद्यापीठाच्या आरोग्व केंद्राकडून सदरचे

## विद्यापीठाकडून होतेय औषधी वनस्पतींची जोपासना प्रत्येक वृक्षावर नाव व उपयोगितेचे लावले फलक

#### संचार प्रतिनिधी

▶ सोलापूर, दि. २१-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून औषधी वनस्पतींची जोपासना होत असून कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या संकल्पनेतन या वनस्पतींच्या प्रत्येक वृक्षावर ल्याचे नाव व उपयोगितेचे फलक लावण्यात आले आहेत. योग्य नियोजन व व्यवस्वापनेम्ळे रणरणत्या उन्हातही विद्यापीठ कॅमम्पसमधील वनराई फलून गेली आहे.

वैशाख वणव्याने सर्वत्र वृक्षांची पानगळ होत असून झाडी-झुडपी नष्ट होत आहेत, मात्र पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विश्वापीठाच्या वृक्ष हिरवी शाल पांचरून सवाना सावली देत आहेत. औषधी वनस्पतींबरोबरच विविध फळांची झाडे तसेच काही जंगली झाढे विद्यापीठात येणाऱ्या सवचि लक्ष वेधुन घेण्यावरोवरचं त्यांना प्रसन्न करण्याचे कार्य करीत आहेत. विद्यापीठात विविध प्रकारचे अनेक वृक्ष औषधी वनस्पतींची आहेत. मात्र विद्यापीठाने आसापयंत या वृक्षांची वर्गवारी केली नव्हती. कुलगुरू डॉ. फडणवीस यांच्या संकल्पनेतून औषधी वनस्पतींच्या प्रत्येक वृक्षावर मराठी आणि

इंग्रजीमधून त्याचे नाव व उपयोगिता लिहन त्याचे फलक लावण्यात आले आहेत.

### तीस प्रकारच्या औषधी वनस्पतींचे वक्ष

विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये एकूण ३० प्रकारच्या औषधी वनस्पतींचे वक्ष आहेत. यामध्ये आवळा, बहावा, बेहडा, कांचन, कण्हेर, रिठा, रुद्राक्ष, गोरखचिंच, सावर, वड, पिंपळ, अशोक, बकुळ, अर्जुन, जामूळ, शिरस, बेल, साग, रुई, कहुलिंब आदी आंवधी वनस्पतींच्या बुक्षांचा समावेश आहे. या सर्व वृक्षांचा मानवी आरोग्यासाठी अतिषय फायदा होतो. या औषधी वनस्पतींचा संशोधनासाठी फायदा होणार आहे

#### वनस्पतींची स्वतंत्र बाग

चालना देण्यासाठी कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्यात आले आहे. या संदर्भाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रमही विद्यापीठात चालू करण्यात आला आहे. या केंद्रामध्ये आता औषधी वनस्पतींची स्वतंत्र बाग तयार करण्यात येणार आहे. यासाठी सेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालय यांचे सहकार्य घेण्यात येणार असून आयुर्वेदीय सर्व युक्ष येथे लावण्यात येणार असल्याचे कुलगुरू हों. मृणालिनी फडणवीस यांनी सागितले

आहे व त्याचे फायदे काय

विद्यार्थ्यांना तसेच शिक्षक व



विद्यापीठाच्या आरोग्य केंद्राकदन सदरने काम करण्यात आले आहे. आरोग्य केंद्राचे प्रमुख हॉ. अभिजित जगताप तसेच सेठ गोविंदनी रावजी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल माने व त्यांचे सहकारी प्रा. विद्यानंद कंमोजकर व प्रा. अजित हेरवाहे



औषधी वनस्पतींची होतेय जोपसना : कॅम्पसमध्ये ५ हजार झाडे, ३० प्रकारची वनस्पती : प्रत्येक वृक्षावर नाव व उपयोगितेचे लावले फलक

#### प्रतिनिधी

मीलापूर प्रवद्गांक आहित्यादेवी सोळकर सोलापूर विद्यापीलकडून औषधी वनस्पतीची जोपासमा शोत असून कुलगुरू हो. मुपालिनी पदाणवीस यांच्या संपालयनेतून या वनस्पतीच्या प्रत्येक वृक्षायर

त्याचे नाव व उपयोगितेचे फलफ मध्यप्रधान आणे आहेत योगय विद्योद्यम् व व्यक्तव्यक्रमण्डे रवारणत्या जन्हालकी विद्यापीठ कम्पलमधील वनसई फुलून गेली आहे. वैशाख वाकवाने सर्वत्र कृतांची



**कृभी पर्यटन केंद्रात औषधी वनस्थतींथी स्वतंत्र वाग** पुण्यल्तेक आहित्यादेवी डोळकर सांसापुर विद्यालीयतील केंद्रामध्ये आता औषधी धनस्थतीथी स्वतंत्र याग तपार करण्यात वेवार असून बासदर्भात सथ्या रायसी सुरू करण्यात आती आहे. यासाठी सेठ गोविंदगी रावजी आयुर्वेद महाविद्यालय यांचे सहवार्ष पेण्यात पेणार असून आयुर्वेदीय सर्व वृक्ष येथे जावण्यात येणार असल्पाचे कुलगुरू डॉ. फडगवीस यांनी सॉमितले विविध फळांची झाहे तसेच खाही जगली झाहे विसापीठाल वेणाऱ्या सर्वाचे जस वेथून पंषप्रायसंवरच त्यांना प्रसन्न करण्याचे खाम करीत आहेत. विद्यापीठाच्या आरोग्य वेदाफद्रम सदरचे काम करण्यात आने आहे. आरोम्प केंद्राचे प्रमण डॉ. अमिजित जगताप तसेच सेठ गोविंदजी एवजी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल भाने ह त्यांचे सरकामी प्रा विधानंद कुमोजकर व प्रा. अजिल हेरवाहे योंनी सदर्त काम केले आहे

#### तीस प्रकारच्या औषधी वनस्पतींची नावे

पुष्पालनक आहित्यादेवी होडांडर सोलासु विद्यूपितच्या वैम्पयामयो एमूल २० प्रवतच्या औरयी वनस्पत्तिने वृत्र आहेत. यामय्ये आवडा, बहावा, बेतडा, व्यावन, कर्वत, तित, तदात्र, मोत्व्यविव, साबर, वड, विंबड, अशोठ, वकुल, अर्जुन, वामुद्ध विरस केव साथ, रुहे बजुतिब आदी अभयी करावतीच्या क्यांव्य संघठवा आहे. या सर्व क्यांवा मानवी अराम्यासाठी अतिराय पायदा होतों, असे कुलपुरु ही पृथतिनी पहण्यति पानी कार्यितचे वाचवरोवर अन्यालकांनाही विद्यपिड कैमसमयीच या औपनी कलपरतिया चंजोपनसाठी प्रावधा होगार आत्याचे त्यांनी पायेली मांगितते.

# रखरखत्या उन्हातही विद्यापीठाने फुलवली वनराई

## औषधी वनस्पतीच्या जोपासनेबरोबरच उपयोगितेची जागृती

प्रतिनिधी । सोलापूर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापर विद्यापीठाकडन औषधी वनस्पतींच्या जोपासनेवरोवरच उपयोगितेचीही जागुरी केली जात आहे. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या संकल्पनेतन विद्यापीठ परिसरातील वृक्षावर त्याचे नाव व उपयोगितेचे फलक लावण्यात आले आहेत. योग्व नियोजन च व्यवस्थापनामुळे रणरणत्या उन्हातही विद्यापीठ कॅम्पसमधील वनराई फुललेली दिसत आहे.

विद्यापीठाच्या आरोग्य



केंद्राकडून नाव देण्याचे काम करण्यात आले आहे. आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. अभिजित जगताप यांना शेठ गोविंदजी रावाजी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल माने, प्रा. विद्यानंद कुंभोजकर व प्रा. अजित हेरवाडे यांचे सहकार्य लामले. उन्हाच्या दाकतेमुळे वृक्षांची पानगळ होत आहे. हिरवी पिकही करपू लगली आहेत. विद्यापीठाच्या कॅम्पसम्घील सुमारे पाच हजार वृक्ष, औषधी वनस्पतींबरोबरच विविध फळाची झाडे प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत मन प्रसन्न करतात. विद्यापीठात विविध प्रकारची औषधी वनस्पती आहेत. विद्यापीठाने आतापर्यंत या वृक्षांची वर्गावारी केली नकती. मात्र आता औषधी वनस्पतींच्या प्रत्येक वृक्षावर मराठी आणि इंग्रजीमधून त्याचे नाव व उपयोगिता लिठून त्याचे फलक लावण्यात आले आहेत.

विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये एकूण ३० प्रकारच्या औषधो वनस्पतींचे वृक्ष आहेत. यामध्ये आवळा, बहावा, बेहडा, कांचन, कण्हेर, रिठा, रुद्राक्ष, गोरखचिंच, सावर, वड, पिंपळ, अशोक, बकुळ, अर्जुन, जॉभूळ, शिरस, बेल, सान, रुई, कडुलिंब आदी औषधी वनस्पतींच्या वृक्षांचा समावेश आहे. विद्यापीठ कॅम्प्ससमधील या औषधी वनस्पतींचा संशोधनासाठी फावदा होणार आहे.

## औषधी वनस्पतींची स्वतंत्र बाग तयार करणार

🕽 कृषी पर्यटन केंद्रात औषधी वनस्पतींची स्वतंत्र बाग विद्यापीठाकडून कृषी उद्योगाला चालना देण्यासाठी कृषी पर्यटन केंद्र सुरू केले असन प्रमाणपत्र अभ्यासक्रमही चालू केला आहे. या केंद्रामध्ये आता औषधी वनस्पतींची स्वतंत्र बाग तयार करण्यात येणार आहे. याकामी शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालय यांचे सहकार्य घेतले आणार आहे. या वागेमध्ये आयुर्वेदीय सर्व वृक्ष लागवड केली जाईल, जेणेकरून औषधी वनस्पती माहिती व त्यावर संशोधन करण्यास मदत होईल. -डॉ. मणालिनी फडणवीस,

deade



पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur

(पूर्वीचे सोलापूर विद्यापीठ, सोलापूर)

प्रस्तुत विद्यापीठातील सर्व शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थींनी यांना कळविण्यात येते की, श्री. पराग कुलकर्णी, एक्यूप्रेशर तज्ज्ञ, नागपूर हे खालील तक्त्यात नमूद केलेल्या वेळेत रुग्णतपासणी करणार आहेत. सदर रुग्णतपासणीचे शुल्क प्रती रुग्ण रु. ५०/- इतकी आहे.

तरी प्रस्तुत विद्यापीठातील इच्छूक शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थीनींनी खालीलप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या रुग्णतपासणी व एक्यूप्रेशर उपचार याचा लाभ घ्यावा.

	तपासणी व उपचार १९ ते दि.२०/०३/२०१९
रथळ	ਬੇਲ
विद्यापीठ अभ्यास केंद्र	रोज सकाळी १०:३० ते १२:३०
विद्यापीठ आरोग्य केंद्र	रोज दुपारी २:३० ते ३:३०

कुलसचिव

जा.क्र. सोविसो/आस्था/२०१९/२०५२ दिनांक: 1 3 MAR 2019

प्रति,

0

0

- ९ सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ -
- २ सर्व शैक्षणिक विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ
- ३ नोटीस बोर्ड

सदर परिपत्रक आपल्या विभाग/संकुलातील सर्व शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थीनी यांच्या निदर्शनास आणून द्यावे.

#### चि.२५/०३/२०१९

विषय: आरोग्यकेंद्राकडे कन्सल्टन्सी फी पोटी जमा झालेली रक्कम Health Centre Receipts या बजेटहेड खाली जमा करून घेण्यास प्रशासकीय मान्यते बाबत

संदर्भः आरोग्यकेंद्राची दि.०८/०३/२०१९ रोजीची टिपणी

सादर,

उपरोक्त विषयास संदर्भास अनुसरून विद्यापीठ अभ्यासकेंद्रात तसेच आरोग्यकेंद्रात दि.११ ते २० मार्च २०१९ या कालावाधीमध्ये असलेल्या एक्यूप्रेशर तपासणी शिबिरामध्ये तपासणी करून घेणाऱ्या रुणांकडून प्रती रुण रु.५० इतकी रक्कम कन्सल्टन्सी फी म्हणून घेण्यास मा.कुलगुरू महोदय यांनी मान्यता दिलेली आहे. सदर कालावधीमध्ये विद्यापीठ आरोग्य केंद्र व पी.जी.सेंटर येथे दररोज रुण तपासणी केली गेली व सर्व रुणाकडून कन्सल्टन्सी फी पोटी प्रती रुण रु.५० याप्रमाणे कन्सल्टन्सी फी आकारण्यात आलेली आहे. सदर तपासणी शिबीर दि.२० मार्च रोजी संपले असून या कालावधीत ९१ रुणांची तपासणी करण्यात आली व त्यांच्याकडून कन्सल्टन्सी फी पोटी रु. ४५५० इतकी रक्कम आरोग्य केंद्राकडे जमा झालेली आहे. सदर रुण तपासणी हि श्री.पराग कुलकर्णी व त्यांचे सहकारी यांनी केलेली असल्याने सदर तपासणी पोटी जमा झालेल्या रक्कमेपैकी मानधन म्हणून काही रक्कम श्री.पराग कुलकर्णी यांना देणे उचित राहील असे वाटते.

सवब,

- आरोग्यकेंद्राकडे एक्यूप्रेशर तपासणी कन्सल्टन्सी फी पोटी जमा झालेली स्कम रु. ४५५०आरोग्य केंद्राच्या Health Centre Receipts या बजेटहेड खाली जमा करून घेण्यास प्रशासकीय मान्यता मिळावी.
- सदर जमा झालेल्या स्क्कमेपैकी श्री.पराग कुलकर्णी यांना मानधन देण्याबाबत योग्य ते आदेश मिळावेत.

मान्यतेस्तव व आदेशास्तव सादर.

वैद्यकीय अधिकारी

कुलसचिव

10 x11x 2000 21.5.15



दि.०९/०८/२०१९

#### विषय: रक्तदान शिबिराचा अहवाल

सादर,

उपरोक्त विषयास अनुसरून विद्यापीठ आरोग्य केंद्र व विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने दि.०९ ऑगस्ट २०१८ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर शिबीर छ.शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय रक्तपेढी सोलापूर यांच्या सहकार्याने आयोजित केलेले होते. सदर शिबिरात राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी तसेच विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अशा ३६ जणांनी सहभाग नोंदविला होता. रक्तदात्यांची विस्तृत यादी सोबत जोडली असून ती अवलोकनी घ्यावी.

सदर रक्तदान शिबिराचा अहवाल माहितीस्तव सादर.

वैद्यकीय अधिकारी

कुलसचिव

- 1	रक्तपेढी		धान' न(०)
11	श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपच	गर रुग्णालय व	$\sim$
11	डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैदयकीय मह		
1.	Email:- bloodsolapur@gmail.com	Ph No.:- 021	17-2749440
	रक्तवान शिबिराचे नांव :- 9में पूर्स प्रम विजाय	) दिनांक	Costant
	प्रत्यार्थाप् अहित्यारेवी होन्छफर सात * रक्तदाता यादी *	अपर सिद्यार्थ सालाप्रर	10. 09/08/2014
अ.क्र.	वि गानक वि वित्तदात्यांचे नाव	रवत गट	मोबाईल नंबर
0	विनायक क्रीमेंत्र दसडि	Atue	
D	होगस मैंदीए कीफडवार	Othe	7875033124
3	पिनेवा परमेखार दिसिके	Atue	
Ð	अगिश फिसन घेंडे	Atue	1.41
6	योगेन्न वास्क्रदेव युरुगवार	Brue	
	महेरी रामकुटन हुन्दी	Atul	
Ð	प्रकील' रीजीव हैगा	Brue	
Q	अन्ने वादुरव, कुरवसे,	Atue	
9)	राष्ट्रक - युक्तान परकाण्डला	Atue	
Ø	अवनार्श सिंहराराम्, खिरानसार	Atue	
W	मुरेब लाजवत करेई	Othe	
Ø	तेनम जगलाग भोरे	Btue	3
B	्षिनत्र महोस्त मुळे	ORHZ	9168338961.
4	अध्मान्त्र नागराय सिंगेक.	Atue	
2	श्रास्त्रर सुरेश सोजवणे	Othe	
6)	महरान जाफीया रकान	Atue	
D	रणुमने तात्मासारव तर्क	Othe	
R.	राष्ट्रल भिर्मायम वर्डावाले	ABTUR	
2	भोगेश रमेज वाणज	Atrie	
6	बाम क्रिटरेखर मजीवाल,	Brue	
Ð	रागम यूरेश माधव	Atul	
2)	- 2/08 21/8/10 2/5/2/10/J	Brue	
2	अलिमाठ भीनाईति शेख	Atue	
2	१९२४ राजाराम वाध्याङ.	Btue	
3	1600 शिवाकी स्थिन्छ डे.	Atue	
6	दिपके रामरही झहि	Bin	

	रक्तपेढी		पान- न ि 2	
	श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचा	प काणालग स		
11	डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैदयकीय महा		<b>T</b>	
11	Email:- bloodsolapur@gmail.com	Ph No.:- 0217		
11	रकतदान शिविराच्चे नांव :- छने - छम् - छम् - छम्			_
हत्यारके	रकतदान गरावराच नाव :- गुण छ प् छप आधार अहिल्खीरेष हेळ्ळठर सा सामर जिदन * रकतदाता यादा *	ाषी) - विनाकः तिर्णि - दिल्जिन	09/08/2019	
अ.क्र.	रक्तदात्यांकेनाव	रक्त गट-	मोबाईल नंबर	
Ð	मल्तरा तानामा लखिः	Atus		
(28)	ुरामेरा' गणान्त्रनीत रवाडे	Atres		
39	वेञ्चष हर्राहास् भाने	ABALLE		
3	अगित्व भिर्म्नाप उउत्तर.	Brue		
B	ञ्चात्र अन्द्रेश, मारे	ABRHE		
132	सनिश्वर शिवशेकर वाधनारे	othe		
(53)	राहीन् वकीराम भएक	Barre		
ED	राजधी व्याणा स्लिधे	BRHE		
60	ইৰ্ণ্য আত্মাই কুইট	Bque.		
(36)	बार्याफ बाफर जेफद	Atue		
	(			
	*			
20				
~				
1 1 1 1	the second se			
1				
			\	
			1	
		N	Q	
		-	Rele	
			918119	
			- crist- p20195	SSR
			HUSS CHICS	sugar
		25	Assist pedos	















विद्यापीठाकडून चादर, टॉवेल, कपडे



प्रतिनिधी । सोलापुर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापुर विद्यापीठाकडून चादर, टॉवेल, शाली, कपडे, पाणी बॉटल, बिस्किटे, गह, तांदुळ, ज्वारी, तेल, विविध खाद्यपदार्थं तसेच नागरिकांना दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या मुलभूत आवश्यक वस्तु आदी साहित्य पुरग्रस्तांसाठी पाठवण्यात आले. विद्यापीठ संलम्न महाविद्यालयातील पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुरस्रस्तांना साहित्य दिला आहे. तीन 22 टेम्पोइतका साहित्य जमा करून विद्यापीठाकडील तीन वाहनांतून जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत ही मदत दिली गेली.

कलगुरू डॉ. मणालिनी फडणवीस, प्र-कलगुरू

डॉ. एस. आय. पाटील, कुलसचिव डॉ. विकास घटे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित जगताप, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रभारी संचालक डॉ. वसंत कोरे, जिल्हा समन्वयक प्रा. नवराज काळदाते आणि त्यांच्या पथकाने पुरग्नस्तांसाठी मदत साहित्य गोळा केले आहे. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपर, सहकारमहर्षी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अण्ड रिसर्च अकऌज, सहकारमहर्षी विद्यालय नातेपुते, लक्ष्मीबाई भाऊराव पारील महिला महाविद्यालय सोलापुर, महाडिक महाविद्यालय मोडलिंब, झाडबुके महाविद्यालय, बाशीं, बीएमआयटी तिन्हे, वालचंद सोलापुर, डी. ए. व्ही. ऑफ कॉमर्स, आणि विद्यापीठ कर्मचारी यांच्याकडन मदत देण्यात आली.

f 2

÷ à

10

4

7

R

R

R f

7

×.

## विद्यापीठाकडून पूरग्रस्तांना मदत तीन गाड्या साहित्य सांगली जिल्हाधिकारी कार्यालयास सुषुदं

#### संचय प्रतितिसी

सोलापुर, दि. १६ - सांगली, कोम्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांना महापुराचा फटका बसला असून या महापुराने अनेक गावे उद्ध्यस्त गाली आहेत. येथील अनेक माधांतील नागरिकांचे संसार उग्रहवायर आले असून परिस्थितो पूर्वपदावर गेण्याकरिता शासनासह शिक्षक, गिष्ठकेतर कर्मचारी विविध संस्था, संघटना, उद्योजक यांनी पूरग्रस्तांना साहित्य दिला यांच्याकतूम मदतीचा हात पुढे आहे. तीम टेम्पोइतका साहित्य केला जात आहे. पुण्पश्लोक जमा करून विद्यापीटाकडोल अहिल्यादेवी होव्टकर सोलापूर तीन वाहनानून जिल्हाधिकारी विद्यापीठाकडूनही पुरसस्तांना मदत कार्यालय यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

चाहर, टॉबेल, शाली, कपडे, टेण्पासाठी सांगली जिल्हाधिकासे पाणी बॉटल डिफिकटे, गई, सांदत: ज्यारी, तेल, बिविध

खायपदार्थ तसेच मानरिकांना देनदिन जीवनासाठी लागणाऱ्या मूलभूत आवश्यक वस्तू आदी साहित्य पुण्यप्रलोक अहिल्यादेयी होळकर सोलापुर विद्यापीठाकडून पुराम्तांना देण्यात आले आहे. निग्रालीट तसेच विद्यापीठ संलग्न महाविद्यालगतील पदाधिकारी, पुराने भाषित गामातील नगरिकांना घटन आवलियास साहित्य मुपुर्द करण्यात आली आहे.

কুলগুদ হাঁ. मुप्पालिनी फडणवीस, प्र-कुलगुरू हाँ, एस आग. पाटील, कुलसचिव तॉ विकास मुदे यांच्या मार्गदर्शनाखालो विद्यापीठाचे बेगकीय अधिकारी र्षा, अभिजित जगताप, राष्ट्रीय सेवा बोजनेचे प्रभारी संचालक हाँ. वसंत कोरे, जिल्हा समन्वयक प्रा. नवराज कंतळदाते आणि त्यांच्या पणकाने पुरास्तांसाठी 11CH साहित्व गोळा केला आहे.

কলৈৰ আদ বৰিনিআঁদে पंडरपुर, सहकारमहणी शंकसराव मोहिते-पाटोल इम्सिटट्यूट आण टेक्नॉलॉबी और रिसर्च अकलूब, सहकार महथी मोहिते विद्यालय नातेषुते, लक्ष्मीबाई भाऊनाव पारील महिला महाविद्यालय



मोलापुर : पुण्यप्रलोक अहिल्यादेवी होळकर सोलापुर विद्यापीठाकडून सांगली पुण्यस्तांसाठी विविध साहित्य पाठविषयात आले. यावेळी कुलगुरु डॉ. मृणालिनी फवणबांस व जन्म.

मोडनिव, झाहबुके महाविद्यालय, ज्ही. वेलगकर कॉलेज ऑफ वाशी, बीएमआयटी कॉलेज, कॉमर्स, सोलापुर आणि विद्यापीट तिन्हें, मालचंद कला व शास कर्मचारी गांव्याकदून प्रप्रतासाठी

सोलापुर, महाहिक महाविद्यालय महाविद्यालय सोलापुर, डी. ए. मदत देण्यात आला आहे. गुरुवारी साहित्य देण्यात आल्याचे कुलसांचव डॉ. विकास पुटे वांनी सांगितले.



प्रतिनिधी । सोलापुर

पण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापुर विद्यापीठाकडून चादर, टॉवेल, शाली, कपडे, पाणी बॉटल, बिस्किटे, गहू, तॉदूळ, ज्वारी, तेल, विविध खाद्यपदार्थ तसेच नागरिकांना दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या मूलभूत आवश्यक वस्तू आदी साहित्य पूरग्रस्तांसाठी पाठवण्यात आले. विद्यापीठ संलग्न महाविद्यालयातील पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी पूरग्रस्तांना साहित्य दिला आहे. तीन टेम्पोइतका साहित्य जमा करून विद्यापीठाकडील तीन वाहनांतून जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत ही मदत दिली गेली.

ज्याक हो मणालिमी फडणवीस, प्र-कुलगुरू

डॉ. एस. आय. पाटील, कुलसचिव डॉ. विकास घुटे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाचे बैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित जगताप, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रभारी संचालक डॉ. वसंत कोरे, जिल्हा समन्वयक प्रा. नवराज काळदाते आणि त्यांच्या पथकाने पूरग्रस्तांसाठी मदत साहित्य गोळा केले आहे. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपुर, सहकारमहर्षी इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अँण्ड रिसर्च अकलूज, सहकारमहर्षी विद्यालय नातेपुते. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापुर, महाडिक महाविद्यालय मोडलिंब, झाडबुके महाविद्यालय, बार्शी, बीएमआयटी तिन्हे वालचंद सोलापुर, डी. ए. वही. ऑफ कॉमर्स, आणि विद्यापीठ कर्मचारी यांच्याकडून मदत देण्यात आले

## विद्यापीठाकडून पूरग्रस्तांना मदत

## तीन गाड्या साहित्य सांगली जिल्हाधिकारी कार्यालयास सुषुदं

#### संचय प्रतिनिधी

▶ सोलापुर, दि. १६- सांगली, कोल्हापुर जिल्ह्यातील अनेक गावांना महापुराचा फटका बसला असून या महापुराने अनेक गावे उद्ध्यास ग्राली आहेत. येथील उपड्यायर आले असून परिस्थितो मद्यविद्यालयातील पदाधिकारी. करण्यात आले आहे.

चादा, टविल, शाली, कपडे, सांदत. ज्यारी, तेल, बिविध फरज्यात आले आहे.

खाळपदार्थ तसेच मागरिकांना दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या मुलभूत आवश्यक वस्तु आदी साहित्य पुण्यप्रकोक अहिल्यादेयी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून पुरग्रस्तांना देण्यात आले आले अनेक गाधांतील नागरिकांचे संसार विद्यापीठ तसेच विद्यापीठ संलान पूर्वपदावर गेञ्याकरिता शासनासत जिक्षक, शिक्षकेतर कर्भचारी नवराज काळदाते आणि ज्यांच्या विविध संस्था, संघटना, उद्योजक यांनी पूरग्रस्तांना साहित्य दिला पथकाने पुराग्रसांसाठी भटत यांव्याकदृत मदतीचा हात पुढे आहे. तीन टेप्पोइनका साहित्य माहित्य गोळा केला आहे. केला आहे. आहे. पुण्यस्योंक बमा करून विद्यापीठारुद्योल कॉलेव ऑफ इंबिनिआरंग अहिल्यादेवी होटकर सोलापूर तोन वाहनातून बिल्हाधिकारी पंडपूर, सफ्रकारमाणी शंकरात विद्यापीठाकडूनही पूर्यस्तांना मदत कार्यालय यांच्यामार्फत पुराने भाषित गामातील नगरिकांना मदत देण्यासाठी सांगली जिल्हायिकारी पाणी बॉटल, बिस्किट, यह, जापलियाम साहित्य मुपुई नातेपुते, लक्ष्मीबाई माठनाय

कुलगुरू डॉ. मुणालिनी फडणवीस, प्र-कुलगुरू डॉ. एम मणालिनी आग. पाटील, कुलसचित्र डॉ. विकास घुटे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीताचे चेणकीय अधिकारी हाँ, अभिक्ति जगताप, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रभारी संचालक हाँ. वसंत कोरे, जिल्हा समन्वयक प्रा.

मोहिते-पाटील इन्सिटट्यूट आंभ देश्नीसॉबी और रिसर्थ अकलूब, सहकार महथी मोहिते विद्यालय पारील महिला महाविद्यालय



मोलापुर : पुण्यप्रलोक अहिल्यादेवी होळकर सोलापुर विद्यापीठाकवून सांगली पुर्वमनांसाठी विविध साहित्य पाठविण्यात आले. यावेळी कुलगुरु डॉ. मृणालिनी फवणबीस व अन्य.

तिन्हे, मालयंद कला व शास कर्मचारी गांव्याकदून पुरप्रस्तासाठी सागितले.

सोलापुर, महाविक महाविद्यालय महाविद्यालय सोलापुर, डी. ए. मदत देण्यात आला आहे मोडनिंब, झाहबुके महाविद्यालय, जी. वेलगकर कॉलेज आंक गुरुवारी साहित्य देण्यात आल्याचे वाशीं, बीएमआपटी कॉलेज, कॉमर्स, सोलापुर आणि विद्यापीट कुलसांबन डॉ. विकास पुटे बांनी

# विद्यापीठाचा मदतीचा हात; तीन टेम्पो भरून साहित्य सांगलीला रवाना

सोलापूर/प्रतिनिधी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने मदतीचा हात दिला आहे. विविध वस्तू आणि अन्न- धान्य पूरग्रस्त भागासाठी रवाना करण्यात आले.

विद्यापीठाच्या वतीने चादर, टॉवेल, शाली, कपडे, पाणी बॉटल, बिस्किटे, गहू, तांदूळ, ज्वारी, तेल, विविध खाद्यपदार्थ तसेच नागरिकांना दैनंदिन आवश्यक वस्तू आदी साहित्य देण्यात आले आहे. कुलगुरू प्र-कुलगुरू डॉ. एस. आय. पाटील, कुलसचिव डॉ. विकास घुटे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर, सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च अकलूज, सहकार महर्षी मोहिते विद्यालय नातेपुते, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर, महाडिक महाविद्यालय मोडनिंब, झाडबुके महाविद्यालय बार्शी, बीएमआयटी कॉलेज तिन्हे, वालचंद कला व शास्त्र महाविद्यालय सोलापूर, डी.ए.व्ही. वेलणकर कॉलेज ऑफ कॉमर्स

मठा

आहे

येण

यांन

বি

मह

ता

37

37

कुलसचिव कार्यालय जा. क्र. 733- 4 दि. 201 °र्ट 12019

दि.१६/०९/२०१९

## विषय: अस्थीघनता शिबीर तपासणी अहवाल

सादर,

उपरोक्त विषयास अनुसरून विद्यापीठ आरोग्य केंद्र व अल्केम फार्मा यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१६/०९/२०१९ रोजी विद्यापीठ वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींसाठी अस्थीघनता तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर शिबिरामध्ये एकूण ८९ जणांची अस्थीघनता तपासण्यात आली. सदर शिबिराचा विस्तृत अहवाल सोबत माहितीस्तव जोडलेला आहे.

Bone	Mineral Density Che	ckup Camp Date: 16/	09/2019
Girl Students with normal BMD	Osteopenic Girl Students	Osteoporotic Girl Students	Total Girl Students examined
69	20	00	89

ज्या विद्यार्थिनींची अस्थीधनता कमी आढळून आली त्यांना आरोग्यकेंद्रातर्फे पुढील आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात आले.

उक्त अहवाल माहितीस्तव सादर.

वैद्यकीय अधिकारी

कुलसचिव

	I.D. CAMP SUN		Company Na	me Alkeron (Beryen Ada)
Hospital Name / Camp Solapun Un Centre. Or.F Kegaon. So	abhijcet J	ealth agtap.		HILENO (SCOLONHER)
Doctor's Name & Dept Jugterp (0	· Or. Alshi rtho.)	jeet. I	0 1	er / Representative Name / H.Q. e. M. Rapelli Salayour
Camp Date: 161 9	/20 (9 Sta	rtTime 10.3	30	End Time
et Jagtap	Pt. Details	T score range	e Pts	Comments / Suggestions / Remarks :
A, MPH. Dapur Universit	NORMAL	up to - 1.00	69	lood
01113374	OSTEOPENIC	- 1.01 to - 2.5	; 20	
Male: 06	OSTEOPOROTIC	- 2.5 & lower		
Femail: 583	TOTAL		68	
	299. Raps	<u>, Uí</u> 58 <b>(</b> 6	Pollincs	andeep BMD Services Representative lign Name
Mobile : S 2 7 S	Place	58 fo teatth Jegfap	Sign Na	ilign Name Ilime Alkem (Benyun Asta
Moblie: <u>8</u> 2 7 5 Hospital Name / Camp Schapen, Uni Centre, Dr. Kegaon, So Doctor's Name & Dep	Place rensity 1 Abhijcet lapm	ss fo teatth kigtap	Sign Na Company Na	ine Alkern (Beryon Asta) er / Representative Name / H.Q.
Mobile: <u>8</u> 2 7 5 Hospital Name / Camp Solapon. Un Centre, Dr. Kegaon, So Doctor's Name & Dep Tagtap. (or	Place rereity 1 Abhijcet lapur tor. Abhi tho).	ss fo teatth kigtap	Area Manag	ilign Name Ime Alkern (Beryon Asta) er/Representative Name/H.Q. c M. Rapelli Solapu
Moblie: <u>8</u> 2 7 5 Hospital Name / Camp Solupon, UN Centre, Dr. Kegaon, So Doctor's Name & Dep Jagtap. (or Camp Date: 16/ 9	Place rensity 1 Abhijcet lapur t. Or. Abhi tho). 12019 St	ss for Health Jeatth Jeatth Jeatth Jeatth R art Time (0.3	Area Manage 6 Ann.	ingn Name ime Alkern (Bergen Abla er/Representative Name/H.Q. & M. Rapell' Solapu End Time
Moblie: <u>8</u> 2 7 5 Hospital Name / Camp Solapur, Uni Centre, Dr. Kegaon, So Doctor's Name & Dep Jugtap. (or Camp Date: 16/ 9 St Jagtap A, MPH.	Place receity of Abhijcet lapur t. Or. Abhi tho). 12019 St Pt. Details	58 for Health Jegfap jeet art Time (0.3 T score rang	Area Manag 6 Am. e Pts	ingn Vame ime Alkern (Bergen Asta) er / Representative Name / H.Q. c M. Rupelli Solapu End Time Comments / Suggestions / Remarks :
Moblie: <u>8</u> 2 7 5 Hospital Name / Camp Solaper, Jon Centre, Dr. Kegaon, So Doctor's Name & Dept Jagtap. (or Camp Date: 16/ 9 A, MPH. Japtur University	Place rensity 1 Abhijcet lapm t. Dr. Abhi tho). 12019 St Pt. Details NORMAL	ss Heatth Kagfap jeet R art Time (0.3 T score rang up to - 1.00	Area Manag 6 Area 6	ingn Name ime Alkern (Bergen Abla er/Representative Name/H.Q. & M. Rapell' Solapu End Time
Moblie: <u>8</u> 2 7 5 Hospital Name / Camp Solapuy. Uni Centre, Dr. Kegaon, So Doctor's Name & Depl Jagtap. (or Camp Date: 16/ 9 ot Jagtap A, MPH. Napur University 21113374	Place receity of Abhijcet lapur t. Or. Abhi tho). /2019 St Pt. Details NORMAL OSTEOPENIC	5-8 featth f	Area Manag . Ganubir 0 Am. e Pts 0 63 5 200,	ingn Vame ime Alkern (Bergen Asta) er / Representative Name / H.Q. c M. Rupelli Solapu End Time Comments / Suggestions / Remarks :
Moblie: <u>S</u> 2 7 S Hospital Name / Camp Solapur. Un Centre, Dr. Kegaon, So Doctor's Name & Dep Jugtup. (or	Place rensity 1 Abhijcet lapm t. Dr. Abhi tho). 12019 St Pt. Details NORMAL	SB Heatth Jeatth Jeatth Jeatth Jeatth Ragfap Jeat R art Time (0, 3 T score rang up to -1.00 -1.01 to -2. -2.5 & lowe	Area Manag . Ganubir 0 Am. e Pts 0 63 5 200,	ingn Vame ime Alkern (Bergen Asta) er / Representative Name / H.Q. c M. Rupelli Solapu End Time Comments / Suggestions / Remarks :







पुण्यञ्चलोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur केमाव, सोलापूर - ४१३ २५५, महाराष्ट्र (भारत) इर्थनमे ह. ०२१७-२७४४७७१ / ७१/ ७३ (११ लाईन्स), फेक्स : ०२९७-२३५१३००, रोकनसाक mp://auxigitalumeersity.ao/www.sus.ac.in

आरथापना विभाग

जा.जा.पुआहोसोविसो/आस्था/२०१९/6922

Renits: -6 SEP 2019

## परिपत्रक

प्रस्तुत विद्यापीठातील सर्व महिला शिक्षक, शिक्षकेतर महिला कर्मचारी, सर्व संकुलासील विद्यार्थींनी व वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थींनी यांना आदेशाच्यये कळविण्यात येते की, डॉ. याहुकली दोशी (खी रोग तज्ञ) तसेच श्री. नितीन महाजन यांचे "Menstrual Hygiene Management" या विषयायर दि.०९/०९/२०१९ रोजी दुपारी ४:०० वा विद्यापीठ समागृहात व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

तरी सर्व महिला शिक्षक, शिक्षकेत्तर महिला कर्मचारी, सर्व संकुलातील विद्यार्थीनी व वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थीनी यांनी दि.०९/०९/२०१९ रोजी युपारी ४ : ०० वा. विद्यापीठ सभागृहात्त उपस्थित एहावे.

कुलसचिव

जा.क. पुअहोसोविसो/आस्था/२०१९/ विनांक :

प्रति,

- सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ
- २ सर्व शैक्षणिक विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ
- ३ मुलींचे वसतिगृह, प्रस्तुत विद्यापीठ
- ४ नोटीस बोर्ड
- अभियांत्रिकी विमाम : सर्व सुविधानिझी सभागृह उपलब्ध करावे.

सदर घरिपत्रक आपल्या विमाग/संकुलातील सर्व महिला शिक्षक, शिक्षकेत्तर महिला कर्मचारी, सर्व संकुलातील विद्यार्थीनी व वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थीनी यांच्या निदर्शनास आणून धावे. कुलसचिव कार्यालय जा. क. 656 R. 23 1 08 12019

आरोग्य केंद्र

R. 22/02/2089

विषय: Menstrual Hygiene Management या विषयवार व्याख्यान आयोजित करण्याबाबत

संदर्भ: श्री.नितीन महाजन यांच्याकडून प्राप्त झालेला ई मेल

सादर,

उपरोक्त संदर्भास अनुसरून श्री. नितीन महाजन यांनी Menstrual Hygiene Management या विषयावर विद्यापीठातील सर्व विद्यार्थिनी व महिला कर्मचारी यांना मार्गदर्शन देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सदर मार्गदर्शन हे श्री.नितीन महाजन व स्त्री रोग तज्ञ डॉ.मीनल चिडगुपकर देणार असून यासाठी त्यांनी आपल्याकडे परवानगी मागितली आहे. संदर विषय विद्यार्थिनी व महिला कर्मचारी यांच्या आरोग्याशी निगडीत असल्याने सदर व्याख्यान सर्वासाठी उपयुक्त ठरेल असे वाटते.

सबब,

- १) विद्यापीठातील सर्व विद्यार्थिनी तसेच महिला कर्मचारी यांच्यासाठी Menstrual Hygiene Management या विषयावर श्री.नितीन महाजन व स्त्री रोग तज्ञ डॉ.मीनल चिडगुपकर यांचे व्याख्यान विद्यापीठ सभागृहात आयोजित करण्यास मान्यता असावी.
- २) सदर व्याख्यान आयोजित करण्यासाठी तारीख व वेळ निर्देशित करून मिळावी.
- सवर कार्यक्रमासाठी येणाऱ्या अंदाजे रु.५०० (सत्कारासाठी बुके घेणे) इतक्या खर्चास प्रशासकीय मान्यता असावी व सदर खर्च आरोग्य केंद्राच्या Health centre camps/Lectures या बजेटहेड मधून करण्यास मान्यता असावी.

1812019 -वैद्यकीय अधिकारी

13.8-19




123

मा कलगुरू









## परिपत्रक

प्रस्तुत विद्यापीठातील सर्व शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व संकुलातील विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना आदेशान्वये कळविण्यात येते की, वर्ल्ड एनेस्थेशिया डे निमित्त Compression Only Life Support (COLS) या विषयावर दि.१६/१०/२०१९ रोजी दुपारी ४ : ०० वा. विद्यापीठ सभागृहात व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

तरी सर्व शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व संकुलातील विद्यार्थी व विद्यार्थीनी दि.१६/१०/२०१९ रोजी दुपारी ४ : ०० वा. विद्यापीठ सभागृहात उपस्थित रहावे.

जा.क्र. पुअहोसोविसो/आस्था/२०१९/ दिनांक :

प्रति,

- १ सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ
- २ सर्व शैक्षणिक विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ
- ३ नोटीस बोर्ड

कुलसचिव

सदर परिपत्रक आपल्या विभाग/संकुलातील सर्व शिक्षक, प्रशासकीय, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थींनी विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून द्यावे.

#### दि.१०/१०/२०१९

विषय: Compression Only Life Support (COLS) या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यास मान्यता मिळणेबाबत

सादर,

दि.१६/१०/२०१९ रोजी वर्ल्ड एनेस्थेशिया डे असून त्यानिमित्ताने Solapur Anesthetic Society हि संस्था Compression Only Life Support (COLS) या विषयावर व्याख्यान आयोजित करू इच्छित आहे. COLS आपत्ती निवारणाचा (Disaster Management) प्रमुख भाग असल्याने सदर बाबतीत विद्यापीठातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांच्यामध्ये जागृती निर्माण व्हावी हा या व्याख्यान आयोजित करण्या मागचा हेतू आहे. सदर कार्यक्रम विद्यापीठ आरोग्य केंद्रामार्फत आयोजित करण्यात येणार असून सदर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी (व्याख्यात्यांचा सत्कार)अंदाजे रु.५०० इतका खर्च अपेक्षित आहे.

सवब,


- विद्यापीठातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांच्या साठी Solapur Anesthetic Society यांच्यावतीने Compression Only Life Support (COLS) या विषयावर दि.१६/१०/२०१९ रोजी दुपारी ४-५.३० या वेळेत विद्यापीठ सभागृहात व्याख्यान आयोजित करण्यास प्रशासकीय मान्यता असावी.
- सदर व्याख्यानाची माहिती सर्व कर्मचारी व विद्यार्थी यांना करून देण्यासाठी परिपत्रक काढण्यास मान्यता असावी.
- सदर कार्यक्रमाच्या आयोजानापोटी होणाऱ्या अंदाजे रु.५०० इतक्या खर्चास मान्यता असावी व होणारा प्रत्यक्ष खर्च आरोग्य केंद्राच्या Health Camp/Lectures या बजेट हेड मधून करण्यास मान्यता असावी.

वैद्यकीय अधिकार









## परिपत्रक

प्रस्तूत विद्यापीठातील सर्व नियमित शिक्षक, कंत्राटी शिक्षक व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांना आदेशान्वये कळविण्यात येते की,गुरुवार दिनांक १७/१०/२०१९ रोजी सकाळी १९:०० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रात अस्थीधनता तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

तरी सर्व संबधितानी सदर शिबिराचा लाभ घ्यावा.

कुलसचिव

जा.क्र. पुअहोसोविसो/आस्था/२०१९/ दिनांक :

प्रति,

9 सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ

सर्व शैक्षणिक विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ
 नोटीस बोर्ड

सदर परिपत्रक आपल्या विभाग/संकुलातील सर्व शिक्षक प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या निदर्शनास आणून द्यावे.

# Micromed Micromedical Services

Unit No. 215, Mahavir Industrial Estate Premises Co. op., Soc. Ltd., Opp. Mahal Industrial Estate Mahakall Caves Road, Andheri (E) Mumbai - 400093 | Tel.: 022 - 2821 0733 | Email : micromed2000@yahoo.com

Hospital Name / Adress Dr. Abhijeet Jagtap MBBS, MHA, MPH. Medical Officer, Solapur University Reg. No. 2001113374		Camp Date: 12/10/19 Pharma Company: Allcem (Bengen)		
				Area Manager: Rempart Gambise
			Rapmesh Dube	
		Doctor's Name / Depart	tment : Da	. Abhijeet
Location	Strat Tir	ne End Time	Total No. of Patients	
Solapun Universel'i Kegaon, Solopu	Ч. 11;00	Am) \$100 PM.	JI <i>5</i>	
Observation / Result	s Summary			
Normal	Osteopenia	Osteoporosi	s Total	
27	85	03	= 115	
Doctor / Area Manag Good, Abrilleet Ja (tapage	r / Pap. Signa		gestions / Remark :	

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur केगाव, सोलापूर - ४१३ २५५, महाराष्ट्र (भारत) इरष्वनी क. ०२१७-२७४४७७१ / ७२ / ७३ (११ लाइंन्स), फॅक्स : ०२१७-२३५१३००, तकेतरमण्ड: http://so.digitaluniversity.so/www.sus.soln ई-मेल: eestat.section@sus.ac.in आरथापना विभाग

#### परिपत्रक

सर्व नियमित व कंत्राटी शिक्षक व शिक्षकेस्तर कर्मचारी यांना आदेशान्वये कळविण्यात येते की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून सर्व विद्यापीठ कर्मचा-यांसाठी स्ट्रेस ॲनेलीसीस (Stress Analysis Activity Program ) कार्यक्रम विद्यापीठ आरोग्य केद्रांमार्फत आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी स्ट्रेस ॲनेलीसीस करण्यासाठी मुंबई येथील रुपारेल महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागातील दोन प्राध्यापक व त्याचे सहकारी विद्यापीठात बुधवार दि. ०४/१२/२०१९ रोजी सकाळी १०:२० ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत प्रत्येक विभागाला भेटी देवून स्ट्रेस ॲनेलीसीस करणार आहेत.

तरी सर्व नियमित व कंत्राटी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी स्ट्रेस ॲनेलीसीस (Stress Analysis Activity Program ) मध्ये सहभाग नोंदवाया व सदर टीमला सहकार्य करावे.

जा.क. पुअहोसोविसो/आस्था/२०१९/9105 दिनांक := 2 DEC 2019

#### प्रति,

सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ
 सर्व शैक्षणिक विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ
 नोटीस बोर्ड

सदर परिपत्रक आपल्या विभाग/संकुलातील सर्व शिक्षक प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व यांच्या निदर्शनास आणून द्यावे.

#### **Detailed Analysis of the Perceived Levels of Stress**

Name of the Institute: Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University

#### Number of Employees Tested: 293

Name of the Tool: Perceived Stress Scale (Cohen)

Date of Testing: 4th December 2019

#### Introduction

Stress often has a different meaning for different people, under a variety of situations. The first and the most general definition of stress was provided by Hans Selye. Selye (1936) defined Stress as, "A non-specific response of the body to any demand." He further reviewed other definitions of stress in Stress in Health and Disease (1976). For example, according to Behavioural Sciences, Stress can be understood as 'A perception of threat, which results in anxiety, discomfort, emotional tension and difficulty in adjustment.'

A few theories can be used to explain how stress occurs. The stress theories have also undergone certain evolutions over a period of time. One of the primary theories of stress was proposed by neuroendocrinologist Hans Selye who also defined stress as a state manifested by a syndrome which consists of all the non-specifically induced changes in the biological system (1976, p. 64). According to Selye, the non-specific stimulus leads to stereotypical patterns of response to the non-specific stressful event. This pattern was called the general adaptation syndrome which proceeds in three stages: (a) the alarm stage, is associated with the initial shock phase which is the followed by a counter shock phase. This phase leads to the activation of the sympathetic nervous system and is associated with an increased discharge of adrenalin. The countershock phase is associated with initiating a primary defence process which linked with increased adrenocortical activity. Continuation of this phase leads to the sec ond phase that is; (b) the resistance stage in which the initial responses to stress disappear, indicating a growing adaptation with the stressor. However, as the individual develops a resistance to the particular stressor, the individual develops a lower resistance to other form of stressors which leads the person to the (c) exhaustion stage, which is associated with a depletion of resources to deal with the stressors. In this stage the symptoms of stage (a) may reappear, but the individual will not be in the capacity to deal with these stressors, which may lead to extreme fatigue.

Lazarus (1991), on the other hand regarded stress to be a relational concept, not associating it with any specific stressor or with any stereotypical response pattern, but rather viewing it as a relational concept, that is; stress is viewed as a result of the transactions between the person and the environment. According to Lazarus and Folkman (1986, p. 63), Psychological stress refers to a relationship with the environment that the person appraises as significant for his or her well-being and in which the demands tax or exceed available coping resources.

The third category of theories, that is; the resource theories of stress are not concerned with the factors that lead to stress, but the resources that will help the person persevere in the face of the stressors. Several constructs have been proposed that help the individual protect themselves from effects of the stressors such as, social support (Schwarzer and Leppin 1991), sense of coherence (Antonovsky 1979), hardiness (Kobasa 1979), self-efficacy (Bandura 1977), and optimism (Scheier and Carver 1992). The recently proposed Conservation of Resources Theory by Hobfoll et al (1989,1996) assumes that stress occurs in any of the three contexts; when there is a loss of resources, when the available resources are threatened, when people invest in the resources without any subsequent gain. They also proposed four categories of resources that is; object resources (home, clothing, access to transportation etc), condition resources (employment, personal relationships etc), personal resources (skills or self-efficacy) and energy resources (means that facilitate the attainment of other resources, for example, money, credit, or knowledge). Three assumptions were made by the theory; firstly, loss of resources is the primary cause of stress, secondly, resources work to protect and preserve the other type of resources and thirdly, in the face of stress, individuals tend to quickly deplete their resources to combat the stress.

The two central mediators in the person environment interaction, that is; cognitive appraisal and coping. There are two major forms of appraisal of the stressful events; the primary appraisal which is associated with the person's understanding of the extent to which a particular stressor is relevant to the individual and secondary appraisal which is associated with understanding the availability of coping resources to deal with the stressor. Coping on the other hand is defined by Folkman and Lazarus (1980) as the cognitive and behavioural efforts made to master, tolerate, or reduce external and internal demands and conflicts among them. Coping can be in the form of a problem focused coping and emotional focused coping.

#### **Rationale for the Assessment**

According to Economic Indian Times, 89% of Indian working Population experience stress. Work and finances lead to stress to a great extent. Experiencing stress over a period of time has several effects on the individual. Experiencing stress for a prolonged period of time may lead to muscle tension, which often translates into migraine headaches and tension- type headaches. Job stress also leads to increased muscular tension in the lower back, shoulder, neck and head. It also has an impact on the other systems within the body. Stress can also affect the individual emotionally leading to anxiety, depressive symptoms and a state of confusion. It can lead to problems in interpersonal relationships, conflicts, financial strain, along with changes in the behaviour such as social withdrawal, frustration, lack of control over emotions, among the rest.

#### **Tool Description**

The Perceived Stress Scale (PSS) was developed by Sheldon Cohen in 1983. It is a classic stress assessment instrument. The tool, while originally developed in 1983, remains a popular choice for helping one understand how different situations affect our feelings and our perceived stress. The questions in this scale ask about one's feelings and thoughts during the last month. The PSS scale consists of 10 items and has a 5 point Likert scale ranging from 0 to 4 where, 0 is Never, 1 is Almost Never, 2 is Sometimes, 3 is Fairly and 4 is Often.

#### **Score Interpretation**

The test scores have the following interpretation:


- Scores ranging from 0-13 would be considered low levels of perceived stress.
- Scores ranging from 14-26 would be considered moderate levels of perceived stress.
- Scores ranging from 27-40 would be considered high levels of perceived stress.

**Reliability:** PSS shows adequate internal consistency reliability of 0.78.

**Validity:** Convergent validity calculated for the test shows moderate correlation of r = 0.54. The PSS scale is validated against Impact of Event Scale (IES) (1988).

#### **Results**

Out of a total of 293 employees, 134 employees, i.e. 45.73% fall under low level of perceived stress, 149 employees, i.e 50.85% fall under moderate levels of perceived stress and 10 employees, i.e 3.41% fall under high levels of perceived stress.




#### **Department Level Analysis**

ARD

#### Number of Employees: 26


This suggests that most of the employees (50 %) in the AR Department have low levels of perceived stress, 38.5% fall in moderate levels of perceived stress and 11.53% fall in high levels of perceived stress.



#### CHEMICAL

#### Number of employees: 16

This suggests that 56.25% fall in low levels of perceived stress and 43.8% fall in moderate levels of perceived stress.



#### COMMERCE AND MANAGEMENT

#### Number of employees: 4


This suggests that 25% employees fall in low level of perceived stress, 50% fall in moderate level of perceived stress and 25% fall in high level of perceived stress.



#### COMPUTATONAL

#### Number of employees: 20


This suggests that 60% fall in low level of perceived stress and 40% fall in moderate level of perceived stress.



#### DSW

#### Number of employees: 10


This suggests that 10% fall in low level of perceived stress and 90% fall in moderate level of perceived stress.



#### EARTH SCIENCE

#### Number of employees: 10


This suggests that 40% fall in low level of perceived stress, 50% fall in moderate level of perceived stress and 10% fall in high level of perceived stress.



#### ELIGIBILITY

#### Number of employees: 2


This suggests that 100% employees fall in moderate level of perceived stress.



#### ENGINEERING


#### Number of employees: 38

This suggests that 26.31% fall in low level of perceived stress and 73.7 fall in moderate level of perceived stress.



ESTABLISHMENT

#### Number of employees: 10




This suggests that 50% fall in low level of perceived stress and 50% fall in moderate level of perceived stress.

#### EXAM DEPARTMENT

#### Number of employees: 51


This suggests that 52.94% fall in low level of perceived stress, 43.1% fall in moderate level of perceived stress and 3.92 fall in high level of perceived stress.



#### FINANCE

#### Number of employees: 15


This suggests that 60% fall in low level of perceived stress and 40% fall in moderate level of perceived stress.



#### HEALTH CETRE

#### Number of employees: 5


This suggests that 40% fall in low level of perceived stress and 60% fall in moderate level of perceived stress.



#### KRC

#### Number of employees: 9


This suggests that 55.55% fall in low level of perceived stress and 44.44 fall in moderate level of perceived stress.



#### LAW

Number of employees: 6


This suggest that 33.33% fall in low level of perceived stress and 66.7 fall in moderate level of perceived stress.



#### MEETING SECTION


#### Number of employees: 4

This suggests that 50% fall in low and 50% fall in moderate level of perceived stress.



#### Number of employees: 3


This suggests that 66.7% fall in moderate level of perceived stress and 33.33% fall in high level of perceived stress.



#### NSS

#### Number of employees: 6


This suggests that 16.66% fall in low level of perceived stress, 66.7% fall in moderate level of perceived stress and 16.66% fall in high level of perceived stress.



#### PG ADMIN AND BOS

#### Number of employees: 9


This suggests that 44.44% fall in low level of perceived stress and 55.6% fall in moderate level of perceived stress.



#### PHYSICS

#### Number of employees: 5


This suggests that 40% fall in low level of perceived stress and 60% fall in moderate level of perceived stress.



#### **REGISTRAR OFFICE**

#### Number of employees: 6


This suggests that 33.33% fall in low level of perceived stress and 66.7% fall in moderate level of perceived stress.



SECURITY OFFICE

Number of employees: 14


This suggests that 35.71% fall in low level of perceived stress, 57.1 fall in moderate level of perceived stress and 7.14 fall in high level of perceived stress.



#### SOCIAL SCIENCE

#### Number of employees: 13


This suggests that 69.23% fall in low level of perceived stress and 30.8 fall in moderate level of perceived stress.




#### VC OFFICE

#### Number of employees: 3

This suggests that 100% employees fall in low level of perceived stress.



In addition to the employees identified in the above departments, there were 8 who weren't classified in any of the above departments. However, the analysis of their perceived levels of stress is as follows:



62.5% fall in low level of perceived stress and 37.5% fall in moderate level of perceived stress.

#### **RECOMMENDATIONS:**

- 1. Stress Management
- 2. Maintaining a stress diary
- 3. Relaxation Techniques
- 4. Indulging in Physical activity for 45 minutes
- 5. Individual Counselling

Health Centre's Active Participation in Kreeda Mahotsav 2019

# 23<sup>rd</sup> Interuniversity Sports Meet-KREEDA MHOTSAV

23<sup>rd</sup> Edition of Inter University Sports Meet-Kreeda Mahotsav was hosted by our university-Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur between

26<sup>th</sup> December-30<sup>th</sup> December 2019

Apart from the mandatory five games(PAHSUS decided to add Handball as an additional game in the said competition

23<sup>rd</sup> Interuniversity Sports Meet- KREEDA MHOTSAV

Total 20 universities participated in this event-

Agricultural Universities - 4

Non Agricultural Universities - 12


Open Universities - 2


Women University- 1

Professional Universities -2

Total **2264** sports persons participated in this event.

Out of these 51.5% (1167) were Males and 48.5% (1097) were Females.





# Role of Medical Aid Committee

Planning for provision of medical care


Budgetary recommendations for the medical care


> Designing SOPs for the provision of medical care


Decision about purchasing surgical material, medicines and equipments

Total 3 meetings were held before the tournament.

Budget of Rs. 3 lacs was approved and recommended to executive council and was sanctioned







# On Field Experience – Sports Injuries

During the tournament period we recorded 533 patients at the first aid centers and health center.

Majority patients were having minor injuries such as abrasion, contusion, sprain, strain and mild dehydration were treated on the ground only.

Some patients needing intravenous fluid support were sent to university health centre where they received day care and send to the hostels again.

Only 4 patients needed hospitalization out which 1 was having gastric infection and moderate dehydration, 1 was having renal colic and rest 2 had fractures of elbow and ankle respectively.

Patients of fractured bones were belonging to Kabaddi and khokho

# **Innovative Practices**

 AROGYBHAN:NIRAMAY KREEDAJIVAN- Booklet for all participants- Articles on various topics related to sports such as Sports injuries, psychology, yoga, fitness, sports nutrition etc.

 Body Fat and Mass Analysis- Checking of all parameters such as BMI. Body Fat %, Water% etc.- 500 Sports Persons checked their BMI

 Acupressure Treatment for Sports Injuries- Alumni of School of Allied Health Science- 300 sports persons received acupressure treatment

**OHIV AIDS Awareness Rally on Day 1** 

## AIDS Awareness Rally on Inaugural Day of Kreeda Mahotsav Dec 2019



# Inauguration of booklet- <u>AROGYBHAN: NIRAMAY KREEDAJIVAN</u> at hands of Honorable Chancellor Sir



## First Aid Centre at Sport Ground








### Sportsman getting Acupressure Treatment at First Aid Centre



Felicitation of Medical Officer at the hands of Director of Sports and Physical Education





पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur केगाव, सोलापूर'- ४१३ २५५, महाराष्ट्र (भारत) दुरध्वनी क्र. ०२१७-२७४४७७१ / ७२/ ७३ (११ लाईन्स), फॅक्स : ०२१७-२३५१३००, संकेतरखल: http://su.digitaluniversity.ac/www.sus.ac.in ई-मेल: eestst.section@sus.ac.in

- आस्थापना विभाग

जा.क.पुअहोसोविसो/आस्था/२०१९/544

दिनांक: 1 JAN 2020

## परिपत्रक

प्रस्तूत विद्यापीठातील सर्व शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी/विद्यार्थीनीना आदेशान्वये कळविण्यात येते की, विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रात रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणीचे शिवीर खालील तारखांच्या समोर दर्शविल्याप्रमाणे कार्यालयीन वेळेल आयोजिल करण्यात आले आहे.

अ.क.	दिनांक	वार	संकुल/कार्यालयाचे नाव
٩	9८/०१/२०२०	शनिवार	सर्व विद्यार्थी/विद्यार्थीनी- मौतिकशास्त्र, संगणकशास्त्र,रसायनशास्त्र,व तंत्रज्ञान संकुल इत्यादी.
2.	20/09/2020	सोमवार	सर्वे विद्यार्थी/विद्यार्थीनी-सामाजिकशात्र भूशाख,आरोग्यविज्ञान संकुल,भाषा संकुल व परफॉर्मिंग आर्टस संकुल इत्यादी.
(m).	29/09/2020	मंगळवार	सर्व नियमित्त व कंत्राटी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, सुरक्षा रक्षक व माळी इत्यादी.

तरी सर्व शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी/विद्यार्थीनीनी सदर शिविराचा लाभ घ्यावा.

कुलंसचिव

जा.क. सोविसो/आस्था/२०२०/ दिनांक :

### प्रति,

१ सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ

सर्व शैक्षणिक विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ Ŗ ३ नोटीस बोर्ड

सदर परिपत्रक आपल्या विभाग/संकुलातील सर्व शिक्षक प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी विद्यार्थी व े विद्यार्थीनी यांच्या निदर्शनास आणून द्यावे.

#### आरोग्यकेंद्र

दि.२२/०१/२०२०

#### विषय: रक्तगट व हिमोग्लोबीन तपासणी शिबीर अहवाल

#### सादर,

उपरोक्त विषयास अनुसरून विद्यापीठ आरोग्य केंद्रामार्फत दि.१८ ते २१ जानेवारी २०२० या कालावधीत सर्व विद्यार्थी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी रक्तगट व हिमोग्लोबीन तपासणी शिबीरचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर शिबिरात एकूण २६७ जणांची रक्त तपासणी करण्यात आली. त्याचा तपशील खालील प्रमाणे आहे.

दिनांक	रक्त तपासणी करण्यात आलेल्यांची संख्या		
26/02/2020	१९४		
20/02/2020	હલ		
28/08/2020	ୢ୳୶		
	240		

सदर अहवाल माहितीस्तव सादर.

22 वैद्यकीय अधिकारी

1-2020

कुलसचिव

मा.कलगुरू



Reg. No. E-702 (Solapur) 4-10-2000 M. M. Patel Public Charitable Trust's Ashwini Rural Medical College, Hospital & Research Centre Gat. No. 261, 262, At - Kumbhari, Tal. South Solapur, Dist. Solapur - 413 006. Ph. No.: (0217) 2280891 to 97 Fax No. (0217) 2280791 Website : www.armch.org Ashwini mmpateltrust@gmail.com Email : mmpatelashwinihospital@yahoo.com Date : Ref. No.: R. 17/01/2020 नं.एआरएमसीएचआरसी/पीएसएम/ 6 /२०१७ Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur प्रति, कृतसचिव पुण्यरतोक आहि ल्यादेवी होळकर 17 JAN 2020 193 Inward No Heat center Nigton 1000 Date. शोलापूर विद्यापीठ, शोलापूर विषय - तंबाखू सेवन करण्याऱ्याचे प्रमाण या बाबत संशोधन करण्यासाठी आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्याकडून प्रश्नावली भक्तन मिळणेबाबत. महोदय. आमचे महाविद्यालय व पार्थ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने सोलापूर शहरात असलेल्या महाविद्यालयात शिकत असलेल्या १८ ते २४ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यामधील तंबाखु सेवनाचे प्रमाण व तंबाखु सेवन सोडण्याची इच्छा यावर संशोधन करण्याचे ठरविले आहे. या संशोधनात विद्यार्थ्याचे नांव / विद्यार्थ्याची वैयक्तिक माहिती / महाविद्यालयाचे नांव गोपनीय ठेवण्यात येईल याची आम्ही हमी देतो. त्यानुसार आम्हांस आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्याकडून त्याबाबतची तयार केलेली प्रश्नावलीमध्ये माहिती घेण्यास परवानगी देण्यात यावी. ही नम्र विनंती. MIRI ON डों सौ माधवी राय डा प्रत्युष काबरा सहाय्यक प्राध्यापक तथा मख्य अन्वेषक Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur Inward No. 208 Date [8] 01] 2020 E \Dean Office\2015\/Permission Latter For Research Work.Dock Section Health Center

आरोग्यकेंद्र दि.२०/०१/२०२०

विषयः गुगल फॉर्म प्रश्नावलीची लिंक विद्यापीठ संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यास प्रशासकीय मान्यतेबाबत

संदर्भ: अधिष्ठाता, अश्विनी ग्रामीण महाविद्यालय कुंभारी यांचा दि.१७/०१/२०२० रोजीचे विनंती पत्र


सादर,

अश्विनी ग्रामीण महाविद्यालय कुंभारी व पार्थ फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर शहरातील १८-२४ वयोगटातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील तंबाखू सेवनाचे प्रमाण यावर संशोधन चालू आहे. या संदर्भात त्यांनी एक प्रश्नावली तयार केलेली असून सदरची प्रश्नावली मधील माहिती विद्यापीठातील तसेच संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून भरून घेण्यास परवानगी उपरोक्त संदर्भित पत्राद्वारे मागितली आहे. याबाबत संबंधित संशोधन प्रकल्पावर कार्यरत प्रा.प्रत्यूष काबरा यांच्याशी चर्चा केली असता, सदर प्रश्नावली गुगल फॉर्म स्वरुपात उपलब्ध असून सदर फॉर्मची लिंक <u>https://docs.google.com/forms/de/TFAIPQLSdMkBW/NOvQc-wN3HYWYd-</u> ZIGreg-odWJUSTOCxbVxf33s0WAVvewform?uspest\_linkविद्यापीठ संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्यास जास्तीतजास्त विद्यार्थ्यांकडून माहिती मिळू शकेल अशी धारणा त्यांनी व्यक्त केली. सदर संशोधनाचे स्वरूप व प्रश्नावलीचे स्वरूप पाहता सदर गुगल फॉर्मची लिंक विद्यापीठ संकेतस्थळावर प्रकाशित करण्यास मान्यता असावी.

मान्यतेस्तव सादर.

120/11/2020

वैद्यकीय अधिकारी



Abhijeet Jagtap <ahjagtap@sus.ac.in>

#### **Tobacco Google questionnaire**

1ai

1 message

Pratyush Kabra <kabrapratyush@gmail.com> To: Dr Abhijit Jagtap <ahjagtap@sus.ac.in> Fri, Jan 17, 2020 at 4:33 PM

https://docs.gaogle.com/forms/d/e/1FAIpQLSdMk9WNIQyQc-wN3HYWYd-ZjCrkq-c4WjU5TOCxbVxf33s0WA/viewform? usp=sf\_link

I am Dr Pratyush Kabra Assistant professor in department of community medicine, Ashwini Rural Medical College and research centers Kumbhari. We are doing a research on the Prevalence of tobacco use in the students of Solapur city. The data collected will not be having g any personal information like name or number. The data will be totally confidential.

If any one of you or your family/friends is interested getting de-addict from the use of tobacco then they can come to our college and contact our PRO Mr. Kamble or go to civil hospital c block, tobacco cell n contact Mane madam or Mr. Amit.

Regards

Dr. Pratyush R Kabra 7893788780 12 30 / 01 /2020

दि. ३०/०१/२०२०

#### मान्यतेस्तव सादर,

विषय - मुर्लीच्या वसतिगृहामध्ये राहाणाऱ्या विद्यार्थीनींना स्वसंरक्षण आणि योगा प्रशिक्षण देण्यास मान्यता मिळणेबाबत..

उपरोक्त विषयानुसार मुलींच्या वसतिगृहामध्ये राहाणाऱ्या विद्यार्थीनींचे आरोग्य चांगले राहाण्याकरीता गोगा प्रशिक्षण देणे व स्वसंरक्षण करण्याकरीता स्वसंरक्षण प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. योगाचे प्रशिक्षण आपल्या विद्यापीठातील कंपाऊडर मिश्रक तसेच योगा प्रशिक्षण घेतलेल्या श्रीमती. वैशाली सरतापे मॅडम व परिचारीका सौ. मेघना जोशी मॅडम देण्यास ईच्छुक आहेत. तसेच स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याकरीता विद्यापीठातील सुरक्षा रक्षक श्री. आतुल राटोड हे ईच्हुक आहेत. योगा प्रशिक्षण सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी- ६.०० ते ७.०० यावेळेत व स्वसंरक्षण प्रशिक्षण प्रत्येक शनिवार व रविवारी देण्यात येणार असून सदरचे प्रशिक्षण विना मोवदला देण्यास ते तयार आहेत.

तरी वरील प्रमाणे योगा प्रशिक्षण देणे व स्वसंरक्षण करण्याकरीता, योगा प्रशिक्षण श्रीमती. वैशाली सरताएं मॅडन व सौ. मेघना जोशी मॅडम आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण श्री. आतुल राठोड यांचे कडुन विद्यार्थीनींना देण्यास मान्यतेस्तव सादर.

ASLO (डॉ. अं. सं. लावंड) अधिक्षिका, मुलींचे वसतिगृह

'Bigidigont HIMDERIA HIGE

(प्रा.डॉ.वि.भा. घुटे) कुलसचिव

(प्रा.डॉ.मृणालिनी फडणवीस) मा.कुलगुरू 35

đ



























पुण्यञ्ञ्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur केगाव, सोलापूर - ४९३ २५५, महाराष्ट्र (भारत) दुरष्यनी क्र. ०२१७-२७४४७७१ / ७२/ ७३ (११ लाईन्स), फॅक्स : ०२१७-२३५१३००, संकेतस्यळ: http://su.digitaluniversity.ac/www.sus.ac.in आस्थापना विभाग

#### प रि प त्र क

प्रस्तूत विद्यापीठातील सर्व संचालक,शिक्षक,प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी/विद्यार्थीनींना आदेशान्वये कळविण्यात येते की, दि.०६/०३/२०२० रोजी दुपारी ३ : ०० वा. डॉ. विठ्ठल घडके, मेडिसिन विभाग प्रमुख, डॉ.वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर यांचे "कोरोना व्हायरस आजार " यावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

तरी संचालक,शिक्षक,प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी/विद्यार्थीनीं दि.०६/०३/२०२० रोजी दुपारी ३ : ०० वा. विद्यापीठ सभागृहात वेळेवर उपस्थित राहाणे अनिवार्य असून उपस्थितीची नोंद घेतली जाईल.

कुलसचिव

जा.क. पुअहोसोविसो/आस्था/२०२०/ 334 ( <sup>दिनांक :</sup> - 5 MAR 2020

प्रति,

CORA TOP

१ सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ -

- २ सर्व शैक्षणिक विभाग प्रमुख, प्रस्तुत विद्यापीठ
- ३ नोटीस बोर्ड
- अभियांत्रिकी विभाग

सदर परिपत्रक आपल्या विभाग/संकुलातील सर्व शिक्षक प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या निदर्शनास आणून द्यावे.

सर्व सुविधानिशी समागृह उपलब्ध करावे.

आरोग्यकेंद्र वि.०२/०३/२०२०

#### विषय: कोरोना विषाणू बाबत जनजागृती करण्याबाबत

संदर्भःउशिस.मवि-१ प्रतिबंध-कोरोना व्हायरस/२०२०/१५५८ दि.०६/०२/२०२०

सादर,

उपरोक्त संदर्भांस अनुसरून उच्चशिक्षण विभागाने विद्यापीठे व महाविद्यालयीन विद्यार्थी व कर्मचारी यांना कोरोना विषाणू बाबत प्रतिबंधात्मक उपाय योजना माहित व्हाव्यात यासाठी आवश्यक ती पाऊले उचलावीत व सूचना द्याव्यात असे निर्देश दिलेले आहेत. त्यास अनुसरून विद्यापीठ आरोग्य केंद्राने जागतिक आरोग्य संघटना यांची कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाय योजना यांची माहिती एकत्रित करून ती पी.डी.एफ. फॉर्मट मध्ये तयार केलेली आहे. सदर माहिती अबलोकनी घ्यावी. सदर माहिती विद्यापीठ संकेत स्थळावर उपलब्ध करून दिल्यास सर्व महाविद्यालय व विद्यार्थ्यांना सदर माहिती मिळू शकेल. तसेच सदर विषाणू बाबत विद्यापीठ परिसरातील संकुलात शिकणारे विद्यार्थी व कर्मचारी यांना माहिती देण्यासाठी डॉ.व्ही.एम.मेडिकल कोलेज सोलापूर येथील मेडिसिन विभागप्रमुख डॉ.धडके विट्ठल यांचे व्याख्यान विद्यापीठ सभागृहात आयोजित करण्याचा मानस आहे.

सबब,

- कोरोना विषाणू माहिती व प्रतिबंधात्मक उपाय योजना यांची पी.डी.एफ. फॉर्मट मधील माहिती विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यास मान्यता असावी. तसेच सदर माहिती आस्थापना विभागामार्फत परिपत्रक काढून सर्व संकुलांच्या नोटीस बोर्डवर लावण्यास मान्यता असावी.
- सदरची माहिती शैक्षणिक संशोधन व विकास विभागामार्फत सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना ई मेल द्वारे पाठविण्यास
- मान्यता असावा. 3. कोरोना विषाणू बद्दल डॉ.धडके विठ्ठल यांचे माहितीपर व्याख्यान दि. 6 के २००० रोजी 11.3 वाजता विद्यापीठ सभागृहात आयोजित करण्यास मान्यता असावी. व सदर व्याख्यानाबाबतचे परिपत्रक काढून सर्व संकुलांना व प्रशासकीय विभागांना अवगत करून देण्यास मान्यता असावी.

मान्यतेस्तव सादर.

18/10/20

वैद्यकीय अधिकारी


, लसचिव

मा.कलगुरु









#### 🕅 🗿 🚛 🚮 98% 🗖 6:20 AM

## दित्व्य मराठी विशेष • व्हॉट्सॲपच्या समूहातून आजी-माजी विद्यार्थ्यांनी घेतला रूण्णसेवेसाठी पुढाकार 🏹 विद्यापीठाचा कोविड वॉरियर्सचा समूह मदतीस

प्रतिनिधी । सोरवापुर

फोविड र, मुळे उद्भयलेल्या असल्कालीन प्रसंगी पुण्यस्त्वेक अहिस्त्यादेवी होळकर विद्यापीठांचे कोविड वॉरिंगर्स जिल्हा रुम्णालयाच्या मदशीस्टले पूर्वे सरसायले आहेत. विद्यापीठातील अस्त्रेम्य विज्ञान संकुलातील आजी माजी कियाबी यांचा कोविड वॉरिंगर्स मावाने एक वर्षट्सअंपचा समुद्र संकुलाचे समन्वयक डॉ. अभिजित विद्यापीताच्या आरोग्य विभागत कोचिड वगताप चोनी तयस केला. या सर्व मुलांना व्यस्थियर्स समुहातून काम कस्ताना स्वयंसेक्स. प्रशिक्षित करून त्यांना सामान्य जनता आणि प्रणासनाच्या मदतीला घाडले आहे.

कनजगूनी करणे, समुघदेशन करणे, एसआरणे केम्प येथे संवर्धयत्वचे नमुने घेमे, काझेंनी जिल्हा स्पालयात, काहोंनी सिहण्ड हेंदू अग्री येळासंगी जिल्ला प्रथासन जी काही त्या संदर्धातील आयम्थक ते पर्वम्स भरणे वा कॉलेजमध्ये असलेल्या केंग्रत कर्तव्य धर डॉ. अभिजिन जगताय, क्रांग्वेतिवन



महिन्यापासून कार्यरत आहेत. नुकतेच व ही युवा मंडली कोविड आजासवरल स्वयंसेक्कांची एक टीम मोरेगव येथील

स्वयंसेवकांच्या माध्यमासून आरोग्य ॲप्युप्रेशर या शास्त्रशुद्ध शिक्षणाच्या न्त्र सेत् अयेष्या प्रसार करणे, रोगप्रतिकारक गवती यादण्यारडंडी आहार व व्यायाम यांची राणता माहत्व पारच्य पुरायुक्तव माध्यमातुमः भी कोविड वॉरियर म्हणून व संदर्भात से माहिती देण्यासाठी वृट्युक्तव्या माध्यमातुमः भी कोविड वॉरियर म्हणून व संदर्भात से विडिओ प्रसार करणे इत्यादी काम चाह् आहेत. या समुहात यम वर्ष १८ ते ६५ पर्यतच्या - नक्की सामा, असा मंद्रेम दिला होता. पाइता वयोगटातील व्यक्तींचा समावेण असून त्यात र्डोक्टर, आग्रासतज्ञ, योग प्रशिक्षक, ॲक्ट्रुप्रेशर उत्तर दिले. त्यातील २० लोक हे जिल्हा तल, माण्ड्रीवागेलॉजीस्ट आदींचा समावेश अले. सम्प्रजापनी असलेली चांचिलको जपत हे स्वयंसेवक विनामूल्य सेवा देत आहेत. २५ विद्यार्थी सध्या सोलापुरात विविध स्तरावर काम करत आहेत. काहींनी सोरेगाव येथे तर प्ररासनाला मदत मिळायी हा प्रामाणिक

मार्गदर्शनाखाली काम करत आहे. गाखेरीज जनतेची सेवा करण्यासाठी सज्ज

प्रसिक्षणानंतर गली अनेक दिवस कॉट्स अंप समूह कार्यरत होता. या समुहात मी कोविड वॉरियर म्हणून वा संदर्भात सेवा पाहता ग्रीभर-सव्यामे लोकांनी सकारात्मक रुग्णालय व प्रशासन कांग मदत करत आहे. काही लोक तांत्रिक बाजु सांभाळत आहेत. सगळ्यांनी एक रुपयाती न घेता काम सरू तैवाले आते. केवळ सामान्य अनतेला य

-सोलापुर


मोलापुः खाल्ल विक्रीला होती. स संख्य नाती, इंट मासे विड रूपये), 1

रूपये), र











## Certificate of Publication



ISSN 2286-482 ISSN-L 2286-482

International Multidisciplinary Research Journal

### **European Academic Research**

This is to certify that our Editorial, Advisory, and Review Board Accepted Research Paper of Dr/Mr/Ms: Abhíjeet Jagtap

Topic:-Cross sectional survey to assess the levels of anxiety and depression among university staff and students due to COVID 19: A Pilot Study

[ Medical Officer and Coordinator, School of Allied Health Science, Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Maharashtra, India ] The Research Paper is Original and Innovative. It is Peer-Reviewed.

SPENas-

Dr.Ecaterina Patrascu Editor-in-Chief



Administrative Office: Ion Mihalache 106, Bucharest Romania, European Union http://www.euacademic.org info@euacademic.org / editor@euacademic.org

|  
  |   |   |  
   
   | Charles F. Do you have an  | an it is an unu fastion  | of 7. Annual combine to sta   
   | noris an university of  | too mile. Do you find it diffe  | with the first state of the second state of the   
  | ties 11 Am you pation a   | and the set failed a  | shairi 19 Ara unu bainn in  | ment M. Answer facing top  
   | No. 15. Annual Station Street   | d o this data ways over endor   | or or 17. Annual Insuine he   
   | whistle are used testing had  
  | t of the Arm mention accounting   | 11 Annual Station of  | and 11 Are una feating being   
  | as 17 lines are use to brains offer your mental health isolart as 19. What is the heat strategy according to you to be mentals fit in this a  | If With two souths through a south of the source and during comparison. This home area   |
|---
--|---|---
--
--
--	--	---
---|---|---
--|---|---
--
---	--	---
--		
Trinestanp 1. Age group 2. Header 3. Genour 4. Which de University / C. Hinopal Reg. University / Consignant C 4142020 12:37125-44 Sens-ura Ferrale Student		
  | and a state crowthilly  | Current Student Her   |  
   
   | and the powerset of the  | Not at all   | yes transe to the   
   | in a st   | and the second states   | in a second parameter of the list   
  | And the second a  | , contraction and the   | for an internet part weeking a  | the second parameter of the  
   | the second second second second second  |   |   
   | pic many bid                  
  | proper availed p  | and put menog do  | , and the second field   
  | was not we starting who and field by 2 in Tal 4   | In this has passed thoughts control in your mind during company this tome stay.  Prevention is better that cure (stay at tome )  |
| 4142020 1237125-44 Semi-uta Fende Sudert   
  |   | Current Student He  | ath Localta  
   
   | No   | Not at all   | Not at all  
   | Not at all  | Not at all  | Several days  
  | Not at all  | Not at all  | Several days  | Not at all   
   | Not at all  | Not at all  | Not at all  
   | Several days                  
  | Not at all  | Not at all  | Natatal  
  | Doing meditation or yoga, Caring for others, Kaeping active Spending time with family. Reading books/Matching TVs, Speaking to pr<br>Policy meditation or yong if which for others. Kaeping active Spending time with family.   | t due to home attay we can prevent community spread<br>Lee also can of our family mentions   |
| e145200 123123 - 44 Uitan Fanala Sadart<br>e142020 236123 - 44 Uitan Mare Na Taolog Saft University Regular<br>e145020 230123 - 44 Sense University Reset<br>e145020 231203 - 44 Uitan Fanala Sadart   
  |   |   |  
   
   | No<br>Patially (nostly w<br>Not Applicable<br>Yes  | Not at all<br>not Not at all<br>Serveral days<br>Not at all  | Not at all  
   | Several days<br>Not at all<br>Several days<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Nearly every day<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  
  | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  | Sieveral days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all   | Not at all<br>Not at all<br>Several days<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Several days<br>Not at all   
   | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Seventil days<br>Not at all   
   | Nut at all<br>Nut at
all<br>Natarty avery day<br>Natarty avery day   | Servecal days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all   | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  | Natatali<br>Natatali<br>Natatali<br>Natatali   
  |   |  |
|  
  |   | Current Student Her<br>Current Student Her  | alth Osmanabad   
   
   | Yes  | Not at all   | Not at all  
   |   |   | |
  |   | Not at all  | Natatal   |  
   |   |   |   
   |                               
  |   |   |  
  | Doing mediation or yoga, Caring for others, Doing sametri Reading books/Watching TVs, Speaking to peersifiende, Mediation   | Earlies is agained with they's adjuance in participance.<br>We will be added and a second and adjuance is a site lead for others is a life authorities.<br>The other advectors adjuance is a second participance of the other second adjuance of the other s   |
| 4142220 10.46118-24 Littan Female Student<br>4142220 10.46125-44 Littan Female Student   
  | University  | Current Student He<br>Current Student He  | alth Localta<br>alth Panthapur   
   
   | No<br>No   | Several days<br>Not at all   | Not at all<br>Nearly every day  
   | Not at all<br>Serveral days   | Several days<br>Not at all  | Not at all<br>Several days  
  | Nearly every day<br>Several days  | Nearly every day<br>Several days  | Nearly every day<br>Not at all  | Nearly every day<br>Not at all   
   | Nearly every day<br>Not at all  | Nearly every day<br>Not at all  | Nearly every day<br>Not at all  
   | Nutatali<br>Several days      
  | Not at all<br>Not at all  | Nearly every day<br>Not at all  | More than half the days<br>Not at all  
  | Accepting the situation Reading books/Watching TVs  | Analyse in Namedani<br>Analyse and go through this<br>Prevention is better that care as stay home stay prevented and help them who are out of home for us.   |
|  
  |   |   |  
   
   |  |  | |
   |   |   |   
  |   |   |   |  
   |   |   |   
   |                               
  |   |   |  
  |   | Prevention in laters man care so ally home any prevented and help them who are out of home for us.  Diopod & Redmandancin registry, 4  Bigoof & Allon the out growthmet rules.  Bigoof & Allon the out gr   |
| 4142220 54.8125-64 Litan Femie Student<br>4142220 5128/25-64 Litan Femie Student   
  | University  | Current Student Har<br>Current Student Her  | ath Localte  
   
   | No<br>Not Applicable   | Not at all<br>Not at all   | No. of all  
   | Several days<br>Not at all  | Several days<br>Not at all  | Several days<br>Not at all  
  | Serveral days<br>Not at all   | Several days<br>More than had the d   | Notatal<br>Notatal  | Several days<br>Not at all   
   | Several days<br>Not at all  | Not at all<br>Not at all  | Several days<br>Not at all  
   | Several days<br>Nasity every
day   | Several days<br>Not at all  | Several days<br>Not at all  | Several days<br>Natiatial  
  | Doing meditation or yoge, Avoiding Drinks / Drinking senad spending time with family, Reading books/Matching TVK, Speaking to pe<br>Caring for others, Doing something yoy're good at, Keepin Spending time with family. Reading books/Matching TVK, Speaking to pe   | Lan with my family 2. My frends also in safe place.  |
| e11e2020 %EF125-64 Littan Fenale Student   
  |   | 0   |  
   
   |  | Several days   |   
   | No.et al.   | Not at all  | NEED  
  | Not at all  | Not at all  | Notatal   | Several days   
   | Not at all  | Several days  | Not at all  
   |                               
  |   | Notatal   | Netatal  
  |   | List date routine wai meed to give time to tampy which call make things before.<br>In Constitution is uncertain interviewement inflater Routine where review needs needs to write Give time to write all   |
| erieszte mariar ere Gram Persen soom<br>erieszte sizelei-64 Urtan Fensie Taszhar University Regular wacher<br>erieszte sizeliti-24 Ruszi Fensie Souder   
  | Contentry   | Commit allowing Pla   | County County  
   
   |  | Not at all<br>Several days   |   
   | More than half the day  |   | Not at all  
  | Not at all  | Several days<br>Not at all  | Netatal   | Mare than half the day<br>Several days   
   |   | Not at all  | Not at all<br>Several days  
   | Nearly every day<br>Several
days   |   | Not at all<br>Several days  | Natatal<br>Several days   
   | Carring for citries, Daing sometting you're good ar, Keeping Spending time with family, Reading boawsthatching TVH, Speaking to pr<br>Doing meditation or yoge, Avoiding Dirinks / Dirinking sened Spending time with family, Reading boawsthatching TVH, Speaking to pr<br>Doing meditation or yoge, Carring for othere, Daing sameth Seading boawsthatching TVH, Meditation   | People at large are believing in humanity. They are forgetting cares and religion.     Nature becoming promiterer to day to day life.  |
| e16202016/80118-34 Runal Female Student  
  | College   | Current Student Sci   | ience Localite   
   
   | Yes  | Several days   | Several days  
   | Not at all  | Not at all  |   
  |   |   | Netatal   |  
   | Several days<br>None than half the days   |   | Several days  
   | Several days                  
  | Serveral days<br>Not at all   | Several days  | Saveral days   
  | Doing meditation or yoge, Caring for others, Doing somethi Reading books/Watching Tirk, Meditation  | (To help needy persons as possible as.   |
| e1e2020 Ni-83-64 Littan Male Teacher College Regular teacher   
  | 0.000   | Same Carton and Same  |  
   
   |  | Not at all   |   
   | Not at all  | Not at all  | More than half the days   
  | Not at all  | Not at all  |   |  
   |   |   | Not at all  
   | Not se al                     
  |   | Not at all  | Nexatal  
  | Doing meditation or yoga Meditation   | Tolive some time to read some books.<br>Take positive and be patient because every elución is not permanent  |
| 4162020 %3225-64 Ustan Fensie Student<br>4162020 %37:45-64 Ustan Male Student  
  | University  | Paut Student Sci<br>Paut Student He   | with Locality  
   
   | Not Applicable   | Several days<br>Not at all   | Several days  
   | Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all  
  | Serveral days<br>Not at all   | Several days<br>Not at all  | Several days<br>Nat at all  | Not at all<br>Not at all   
   | Several days<br>Not at all  | Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all  
   | Not at all<br>Nearly every day
  | Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all  | Natatal<br>Natatal   
  | Doing meditation or yoga, Caring for others, Doing annet's Spending time with family. Reading books/Matching TVH, Speaking to pe<br>Doing meditation or yoga, Keeping active, Keeping in touch Spending time with family. Speaking to percentineds  | Joer reppy in constant relegions is good, on centation por lan emigrate in every long. Koopt the stantistic and don't over think were that stantistic.   |
| 4142020163P;25-44 Uitan Male Student   
  | University  | Current Student Sta   | ience Hosselte   
   
   | Yes  |  |   
   |   |   |   
  |   |   | Neatly every day  | More than half the day   
   | s Several days  |   |   
   |                               
  |   |   |  
  |   | Non Andreas Antonia.<br>Non Andreas Antonia.<br>Marcine Antonia Statistica Marcine Statistica<br>Marcine Statistica Marcine Statistica<br>Marcine Statisti   |
| e142020 %5723-44 Uitan Mare Souser<br>4142020 %57146-44 Uitan Mare Tauther University Contract Hacher<br>4142020 %2021-46 Uitan Fernia Souser<br>4142020 %5123-44 Sem-untytime Non Feating Staff Contract  
  |   | Current Student Sci<br>Current Student Ats  |  
   
   | Yes<br>No  | Not at all<br>Several days<br>Not at all   | Not at all  
   | Not at all<br>Not at all<br>Serveral days   | Not at all<br>More than half the do<br>Not at all   | Notatal   
  | Not at all  | Not at all  | Nearly every day<br>Not at all  | Not at all   
   |   | Not at all  | Not at all  
   |                               
  |   | Not at all  | Natatal  
  | Doing meditation or yoge, Keeping in touch with family and Spending time with family, Meditation  | RedUKATION IS BETTER THAN CEAR<br>Degle your body in mind. Make use of this stuation   |
| 4142020 17 02126 - 44 Urban Fensie Studiert<br>4142020 17 04126 - 44 Sens-urbalitele Non Teaching Staff Contracture  
  | f Class 2   | Current Student Ad  | ts Locality  
   
   | Yes<br>No  | Several days<br>Not at all   | Several days<br>Not at all  
   |   |   |   
  | Not at all  | Notatal   | Natatal   | Not at all   
   |   |   | Not at all  
   |                               
  |   | Not at all  | Natatal  
  | Doing meditation or yoga, Caring for others, Assepting The Reading books/Watching TVIs, Meditation  | No poliution, no noad autobert news,<br>Hope III A Good Thing" & No Good Things Ever Dies. 2) Life is Beatful.   |
| 4142020 17:05125 - 44 Rural Male Not Teaching Staff Regular  
  |   |   |  
   
   |  | Not at all   |   
   | Servecal days   | Not at all  | Notatal   
  |   | Not at all  | Natatal   | Not at all   
   |   | Not at all  | Not at all  
   |                               
  |   | Not at all  | Natatal  
  | Doing meditation or yoga, Doing something you're good at, Spending time with family, Reading books/Matching TVA, Meditation   | I in badan wata kata kata kata kata kata kata kata   |
| 414202017.11118-24 Littee Fenale Non Teaching Staff College Contracture  
  | Class 2   |   |  
   
   | No   | Not at all   |   
   | Not at all  | Not at all  | Notatal   
  | Not at all  | Several days  | Netatal   | Not at all   
   | Not at all  | Not at all  | Not at all  
   | Not at all                    
  |   | Not at all  | Natatal  
  | Doing meditation or yoga Meditation   | la salo<br>1 jaron noranniti araw estinit nya kati vitak   |
| 41420201713745-64 Uitan Male Teacher College Regularteacher  
  |   |   |  
   
   |  |  | Several days  
   | Savetal days  | Several days  | Several days  
  | Not at all  | Notatal   | More than half the d  | ays More than half the day   
   | s Nove than had the day   | Not at all  | Neaty every day   
   |                               
  |   | Notatal   | Natatal  
  | Doing meditation or yoga, Caring for others, Kieping in tox Speaking to peers/triends   | ij et<br>Do vicia in these tauch times   |
| 41620201715:25-64 Uitan Male Soudert<br>e1620201715165-64 Uitan Fende Soudert<br>e1620201715165-64 Uitan Mile Noi Feschino Staff University Results  
  | University  | Paul Student Ha   | alth Localite<br>unanities   
   
   | No<br>Yes  | Not at all<br>Not at all<br>Not at all   | Not at all<br>Not at all  
   | Not at all<br>Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all  
  | Serverat days<br>Not at all<br>Not at all   | Not at all<br>Not at all  | Natatal<br>Natatal<br>Natatal   | Not at all<br>Not at all   
   | Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all  
   | More than half the days<br>Not
at all  | s Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all  | Several days<br>Notatal  
  | Doing meditation or yoga, Avoiding Drinks / Drinking senal Spending time with family, Speaking to persufficients, Meditation 1<br>Doing meditation or yoga, Carling for others, Doing somethi Spending time with family, Reading books/Matching TVK, Meditation   | table close of this time to understand yoused by staying at gome<br>To be positive and fit and fight covid 18 by staying in tone   |
| e162020 573123-64 UKa Nas Saket<br>e162020 573164-64 UKa Fasa Saket<br>e162020 57324-64 UKa Nas Nashtabug Bah<br>e162020 572224-64 UKa Fasa Taata<br>e162020 572224-64 UKa Fasa Taata  
  | Class 1   |   |  
   
   | Yes  | Not at all<br>Several days<br>Not at all   | Not at all<br>Several days<br>Not at all  
   | Not at all<br>Notatly every day<br>Not at all   | Not at all<br>Several days<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Several days<br>Several days<br>Not at all  
  | Not at all<br>Serveral days<br>Not at all   | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Several days<br>Not at all  | Not at all<br>More than half the d<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all   
   | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all  
   | Note than half the days<br>Not
at all<br>Not at all<br>Several days<br>Not at all  | Not at all<br>Several days  | Not at all<br>Several days<br>Not at all  | Savatai days<br>Natatai<br>Natatai<br>Savatai days<br>Natatai  
  | Dong naditatin or yaga, Anodog Dimar, Dinong awal Speaking time with finiting Speaking to jeans/finition, Maddaton<br>Dong Inestitution or yaga, Cantop to metar, Dong amenit Speaking time with finiting Natadatop Davatitationg TVA, Maddatoo<br>Dong for strate, Dong Damethy jume yang at a speeking Speaking time with the Natadatop Davatitationg TVA, Speaking tup, Jume 2000<br>Dang for strate, Dong Lamethy Jume yang at Angeling Speaking time with the Natadatop Davatitationg TVA, Speaking tup Jume Speaking                          | gid gid metangan persona ang p   |
| 41420201729225-44 Uitan Female Student   
  |   | Current Student He  | ulti   
   
   |  |  | |
   |   |   |   
  |   |   |   |  
   |   |   |   
   | Not at all                    
  |   |   | Natatal  
  | Dong nedation or yoge, Carlog for others, Dong sameth Specing time with family. Mediation<br>Dong nedation or yoge, Avring of Dimix / Driving samet Specing time with family, Reading Sourk/Matching TVK, Mediation, Re-<br>Keepings Indución Withing and United priservalue), Shading SourkerMatching TVK, Sameting Sourk/Matching TVK, Spealing to pri<br>Carlog for cheres, Doing something you're good str. Keepin Specing time with family. Reading Sourk/Matching TVK, Spealing to pr   | This time will go scon, score good will happen on earth, people will know the importance of being vegetarian<br>1. I am able to speed time with my family, So family continuation becomes better.  |
| e1e2020 17.20.251-44 Urban Male Non Yeaching Staff University Regular<br>e1e2020 17.30.251-44 Rusi Male Non Yeaching Staff University Regular<br>e1e2020 17.40.251-44 Urban Male Non Yeaching Staff University Regular   
  | Class 3   |   |  
   
   | Yes  | Not at all<br>Not at all<br>we Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all  
   | Servetal days<br>Not at all<br>Not at all   | Not at all<br>Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all  
  | Not at all<br>Not at all<br>Not at all  | Several days<br>Not at all<br>Not at all  | Natural<br>Natural<br>Natural   | Not at all<br>Not at all<br>Not at all   
   | Natural<br>Natural<br>Natural   | Not at all<br>Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all  
   | Several days<br>Not at all    
  | Not at all<br>Nearly every day<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all  | Natatal<br>Natatal<br>Natatal  
  | Doing medition or yogs, Aroung binks / binking seniel specing time with terms, Kealing books/Habring TVs, Meditabor, He -<br>Keeping in touch with family and friends (at least virtually). Reading books/Watching TVs.   | I tan abe to read now a now books, having tools on time, dang daay eccercie, yega a mediance.  |
| e1epte 1740125-44 Urban Mare Non reading stat Urbanuty Heguar<br>e1epte 17401  
  |   |   |  
   
   |  |  |   
   |   |   | Notatial  
  |   | NOTATION  |   |  
   |   |   |   
   |                               
  |   |   | NETATA   
  | Carring for others, Doing extremely your in good at, Keeping spectrug time with family, Keaping Sockahilationing 1VK, Speaking to pr  | aar ten te speed with temp and pursue my pending walk  |
| 4142200174223-44 URAN Mar Read-w Photo-CalaskAt teacher<br>4142200174223-44 URAN Mark Non Teaching Staff University Regular<br>41422001123-44 URAN Mark Non Teaching Staff University Regular<br>41422001123123-44 URAN Mark Non Teaching Staff University Regular   
  | Class 4   |   |  
   
   | Yes  | Not at all<br>Not at all<br>Several days<br>More than half the<br>Not at all   | Note than half the days<br>Not at all<br>Several days   
   | ys Nisady every day<br>Nizz at all<br>Serveral days<br>ys Nizz at all   | Not at all<br>Several days<br>Several days  | More than half the days<br>Several days   
  | Not at all<br>Not at all<br>Several days<br>Nearly every day<br>Several days  | Several days  | Several days<br>Natiatial<br>Ays Natiatial  | Not at all<br>Not at all<br>Not at all   
   | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  | Not at all<br>Servecal days   | Not at all<br>Nearly every day  
   | Several days<br>Not at
all<br>Not at all   | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  | Natiatial<br>Natiatial<br>Natiatial<br>Natiatial<br>Natiatial  
  | Dog netitation or sign, bong animeting you're gord a', felading book/Wathing Yin, Spaenig to penistreno, Medizion, An<br>Dog netitation or sign, bong animeting you're gord a', gelerard gine with heny, Raading boashitating Yin, Spaenig bo ar<br>Dog netitation or sign. Chaig for men. Cong animeti golerarg gine with heny, Raading boashitating Yin, Spaenig bo ar<br>Occup for thint, Dong animitian you're gord a', felerarg gine with heny, Raading boashitating Yin, Spaenig boashitating Yin, Spaenig boashitating Yin, Spaenig boa<br>Dong animitian or sign. Chaig for men, Cong gine animation of the sign boashitating Yin, Spaenig B                      | leading books and daily doing loga   |
| 4142020193125-44 University Regular Automatical State   | Class 2  
  | Part Student He   | uith Localta   
   
   | Yes  | More than half the   | Several days<br>heldore than half the days<br>Not at all  
   | ps Not at all<br>More than half *** **  | Nearly every day  | More than half the days  | Nearly every day<br>Several days   
  | Not at all<br>Second Alar   | ays Notatal<br>More than half the d<br>Notatal  | res as all<br>lays. Nearly every day<br>Second days  
   | Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all  
   | Not at all<br>Several days<br>5. Not at all   
  | Not at all  | Not at all  | Natatal   | Carring for others, Doing something you're good at, Keeping Spending time with family, Reading books/Maching TVs, Speaking to pri<br>Carring for others, Doing something you're good at, Keeping Spending time with family, Reading books/Maching TVs, Speaking to pri<br>Choins methymics or your Charlos for others. Keeping spending time with family, Reading books/Maching TVs, Speaking to pri<br>Choins methymics or your Charlos for others. Keeping spending time with family, Reading books/Maching TVs, Speaking to pri   
  | And of covid 1% is finish as early.  |
| Construction         Data  
  |   | an and the Pill   |  
   
   | No   | Not at all<br>Not at all   | Not at all<br>Not at all  
   | Servecal days<br>Not at all   | Several days  | Several days   | Serveral days<br>Serveral days<br>Not at all                     
  | Not at all  | No. 4   | Not at all   
   | No. e al  | Not at all  | Not at all  
   | No. of all  
  |   | Not at all  | Netatal   | Doing meditation or voca. Keeping active, Keeping in tour Science Annual Results Available Available The Available A                                  | saeed time to ny
family. As we stay home we support to tation and our all community.   |
|  
  | Cites 1   |   |  
   
   | Yes  | Not at all   | Not of all  
   | Not at all  | Several days  | Notatial  
  | Not at all  | Not at all  | Natatal   | Not at all   
   | Not at all  | Not at all  | Several days  
   | Several days                  
  |   | Not at all  | Netatal  
  | Doing meditation or yoga, Ausiding Drinks / Drinking senal Spending time with family, Reading books/Matching TVK, Speaking to pr  | Typer many time with family members<br>Typer to any time with family members<br>typer to design of home and daily users in house   |
| 4142020 19:00:25-64 Litten Mare Non Teaching Staff University Regular  
  | Class 2   |   |  
   
   | Padally (nostly w  | we Not at all  | Niz at al<br>Niz at al<br>Several days<br>Several days<br>Netleveral days                           
   | Not at all<br>Not at all  | Not at all  | Notatal   
  |   |   |   | Not at all<br>Not at all   
   | Not at all<br>Not at all  |   |   
   | Not at all                    
  |   |   | Natiatal   
  | Doing meditation or yoga, Avoiding Donks / Drinking sensel Spending time with family, Reading books/Matching TVs, Speaking to pr  | : By daying at home, we can show our Dedubtnaki<br>Descensulary with tamby members are becoming stronger.  |
| erreurser = 50223 - 44 Urban Mare Non Teaching Staff University Regular<br>414-5020 19:55-23 - 44 Urban Mare Non Teaching Staff University Regular   
  | Class 4<br>Class 1  |   |  
   
   | Yes  | Not at all<br>Not at all   | veit at all<br>Several days   
   | Not at all<br>Servecal days   | Not at all<br>Not at all<br>Several days<br>Not at all<br>Not at all  | Notatat<br>Notatat  
  | Not at all<br>Several days  | Not at all<br>Several days  | Natatal   |  
   | Act at all<br>Several days  | Naz at all<br>Naz at all<br>Naz at all<br>Naz at all<br>Naz at all  | Not at all  
   | Hit at an<br>Several days     
  | Hot at all  | not at all<br>Not at all  | Nariatat<br>Several days   
  | Long resummer or yogs, Avoiding Donks r Drinking sense typending time with family, Reading books/Habiting TVs, Speaking to pr<br>Dong meditation or yogs, Keeping in totact with family and Spending time with family, Reading books/Habiting TVs, Speaking to pr<br>former sense.  | The is the to indicate of users if a least Kaep class.   |
| e=142021         912/2-14         Utan         Man         Nan Tanahigi and         Usawayi         Angular           e=142021         912/2-14         Utan         Man         Nan Tanahigi and         Usawayi         Angular           e=142021         912/2-14         Utan         Man         Nan Tanahigi and         Usawayi         Angular           e=142021         912/2-14         Utan         Man         Nan Tanahigi and         Usawayi         Angular           e=142021         912/2-14         Utan         Man         Nan Tanahigi and         Usawayi         Angular           e=142021         912/2-14         Utan         Man         Nan Tanahigi and         Usawayi         Angular           e=142021         912/2-14         Utan         Man         Nan Tanahigi and         Usawayi         Angular  
  | Calif. 2<br>Class 4   |   |  
   
   | Not Applicable   | wt Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Several days<br>Miles that half the<br>Not at all   | neriletat days<br>Necileventat days   
   | Servecal days<br>Servecal days<br>Not at all  | Not at all  | Not at al<br>Not at al<br>Not at al<br>Several days<br>Not at al<br>Not at al   
  | Not at all<br>Not at all<br>Several days<br>Not at all<br>Nearly every day<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Several days<br>Not at all<br>Not at all<br>Several theor   | Natatali<br>Natatali<br>Natatali<br>Natatali<br>Natatali<br>Natatali  | Several days<br>Not at all<br>Not at all   
   | Several days<br>Several days<br>Not at all  | Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  
   | Not at all<br>Not at
all<br>Several Days<br>Several Days<br>Not at all<br>Several Days   | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Serveral days<br>Not at all   | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  | Natural<br>Natural<br>Severa days<br>Natural<br>Natural<br>Natural   
  | serving servinewing you in grow w), Keleping active, Keleping i spectruling time with tamley, Kelabing booksvillabining TVK, Speaking to pr<br>Doing meditation or yoga Meditation<br>Doing meditation or yoga  | - very mean are yours wey arrive in my way against could 19 government need to revolve maximum gav employee in typing against costoa is urban areas with proper training 2.<br>Social second are with us for the second sec   |
| erverserver287:06-04 Urban Mare Non Teaching Staff University Regular<br>er1e2020 19:41:25-04 Mare Non Teaching Staff University   
  | Class 4   |   |  
   
   |  |  |   
   | Sarveral days   | Nearly every day  | NULATAT   
  | Not at all  | Several days  |   | Not at all   
   | anverar days  | Salvecal days   |   
   |                               
  |   |   | NEXT   
  |   | Ang nanan  |
| er 4200 te er i 41- 44 Senirot Litter kon Facang Gaff Ulawanty aguar<br>er 4200 te 42-13-44 Litter kon Facang Gaff Ulawanty<br>er 4200 te 42-13-44 Litter kon Facang Gaff Codey Ragdar<br>er 4200 te 32-13-24 Litter kon kon Facang Gaff Ulawanty<br>er 4200 te 32-13-24 Litter kon kon Facang Gaff Ulawanty<br>dispare kon kon facang Gaff  
  | Class 3<br>Class 4  |   |  
   
   |  |  | Nearly every day  
   | More than half the day  | eys Notatal   | More than half the days   
  | Nearly every day  | Several days  | Natatal   | Nearly every day   
   | Nearly every day  | Not at all  | Not at all  
   | Nexal                         
  |   | Notatal   | Nearly every day   
  | sating well spending time with family   | z. sawe nany tinge.  |
| 4142020 til:47:25 - 44 Littan Male Non Yeaching Staff College Regular<br>4142020 til:51:18 - 24 Fenale Teacher Banhi   
  |   |   |  
   
   | No<br>Yes  | Not at all<br>Not at all   | Not at all<br>Not at all<br>Several days  
   | Not at all<br>Not at all<br>Servetal days   | Not at all<br>Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all  
  | Not at all<br>Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Several days  | Natatal<br>Natatal<br>Natatal   | Not at all<br>Not at all<br>Not at all   
   | Not at all<br>Not at all<br>Several days  | Not at all<br>Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all  
   | Not at all<br>Not at
all<br>More than half the days  | Not at all<br>Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all  | Natatali<br>Natatali<br>Natatali   
  | Doing meditation or yoga, Avoiding Dollka / Drinking sensil Reading books/Warching Tvis, Meditation<br>Doing meditation or yoga, Avoiding Dollka / Drinking sensil Spending time with family, Reading books/Matching Tvis, Speaking to ar   | Raying home is necessary for better future of our ration and workbuide.<br>Disping family time. It relating myself   |
| 41420202010225-44 Urban Marie Non Teaching Staff University Regular  
  |   |   |  
   
   |  |  |   
   |   |   | Notatal   
  | Not at all  |   |   | Not at all   
   |   | Not at all  | Not at all  
   |                               
  | 6 Not at all  | Not at all  |  
  | Doing meditation or yogk, Anothing Drinks: Oranking panel Spareling time with family, Reading books/matching TVs, Speaking to pri<br>Keeping in truch with femily and Nemds (bit lear virtually). Reading books/monthing TVs<br>Carring for others, Keeping active, Taking goods your feels Spearing time with family, Spaaking to percentinents  | Bing loan kanak be taan kana ata ata ata ata ata ata ata ata ata   |
| e162002.00.0123-64 Ustan Mais Non Teaching Staff University Regular<br>e162000.00.0123-64 Maise Non Teaching Staff University Regular<br>e162000.00.01233-64 Fansa Teacher Yoog Stacher Prude class  
  | Class 2<br>Class 3  |   |  
   
   | Yes  | Several days<br>Several days<br>Several days   | Not at all<br>Several days<br>Several days  
   | Not at all<br>Nearly every day<br>Nearly every day  | Not at all<br>Nearly every day<br>Several days  | Several Cays<br>Several Cays<br>Several Cays  
  | Not at all<br>Serveral days<br>Serveral days  | Not at all<br>More than half the di<br>Several days   | Natatal<br>ays More than half the d   | Not at all<br>lays. More than half the day   
   | Several days<br>s Not at all  | Not at all<br>More than half the day<br>Servecal days   | Not at all<br>ys. Nearly every day  
   | Several days<br>Nearly every
day   | Not at all<br>Not at all<br>Not at all  | Not at all<br>Several days<br>Several days  | Several days<br>Several days<br>More than half the days  
  | Carring for charac, Keeping active, Taking about your feels Spending time with family, Speaking to persistiends<br>Keeping in truck-with family and Siende pit learn-visually). Reading books/Witkining TVs<br>Chang meditation or yoga, Carring for dimeri, Keeping active Specific grine with family, Reading books/Witkining TVs, Yoga<br>Chang and Stores or yoga, Carring for dimeri, Keeping active Specific grine with family, Reading books/Witkining TVs, Yoga   | ake care for himself and sodery also<br>fee  |
|  
  |   |   |  
   
   |  |  |   
   |   | Several days  | Several Cays  
  |   | Several days  |   | More than half the day   
   | s several days  |   | Neaty every day   
   |                               
  |   |   |  
  | Doing meditation or yoga, Carling for others, Keeping activi Spending time with family, Reading books/Matching TVH, Yoga  | The control of the co   |
| e1e2002.02.010:251-64 Uitan Male Noti Yaazhing Staff Uniwenity Regular<br>e1e2002.02.010:251-64 Uitan Famile Student<br>e1e2002.02.015:25-64 Uitan Male Teazher College ContractNacher   
  | Class 2 University  | Part Student Ad   | to Locality  
   
   | Yes<br>Not Applicable  | Not at all<br>Mare than half the<br>Not at all   | Nut at all<br>Nutieveral days<br>Nut at all   
   | Not at all<br>Not at all<br>Not at all  | Not at all<br>More than half the di   | days. More than half the days   
  | Not at all<br>More than half the de<br>Not at all   | Notatal<br>Instantiat the d   | Natatal<br>Ays Natatal<br>Natatal   | Not at all<br>Several days<br>Not at all   
   | Not at all<br>Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all  
   | Nearly every day<br>Nearly
every day   | Not at all<br>Serveral days<br>Not at all   | Not at all<br>Not at all<br>Not at all  | Natatal<br>Natatal<br>Natatal  
  | Doing meditation or yoge, Avoiding Drinks / Drinking serial Spending time with family, Reading Docks/Watching TVs, Speaking to pr<br>Doing meditation or yose, Avoiding Drinks / Drinking serial Spending time with family. Reading Docks/Watching TVs, Meditation  | c door head makes a mood important in the life.<br>Because tozer words is look down only for carring of humne helfs.<br>In hoose with the fumity and seemde acad quality time. And reading more books now a times  |
| 41420202015/35-44 Litten Male Teacher College Contractleacher  
  |   |   |  
   
   | Yes  | Not at all   | Not at all  
   |   | Notatal   | Notatal   
  |   | Notatal   |   |  
   | Not at all  |   | Not at all  
   |                               
  |   |   |  
  | Doing nedition or yoga, Avoiding Drinks / Drinking sensit spending time with family, Keading Soskoffitioning TVK, Speaking to pr  | Re positive ankages and adjust yourself<br>This was an active but disciplined relaxion home stay in 27 years of service period.  |
| 4142020202155-65-64 Uitan Mare Teacher University Pro-Vice-Chancedor<br>414202020255:65-66 Semi-uita/Mare Non Teaching Staff University Daily Wag  
  | ViClass 3   |   |  
   
   | Yes  |  | Not at all<br>y Several days  
   | Not at all<br>Serveral days   | Not at all<br>More than half the da   | Nutatal<br>Jays Neally every day  
  | Not at all<br>Nearly every day  | Not at all<br>Several days  | Nut at all<br>Several days  | Several days<br>Nearly every day   
   | Not at all<br>Several days  | Not at all<br>Servecal days   | Not at all<br>Several days  
   | Not at all<br>Several days    
  |   | Not at all<br>Several days  | Natiatial<br>Nearly every day  
  | Doing meditation or yoge, Doing something you're good at, Reading books/Watching TVs, Speaking to peers/friends, Meditation, Chr<br>Spening weit<br>Spening time with family  | The improvement in Karth's covering and at becoming concerned for safe future.   |
| ••••••••••••••••••••••••••••••••••••   
  | Class 3   |   |  
   
   | Yes  | Not at all<br>Serveral days<br>Not at all<br>Not at all<br>Serveral days<br>Mare than half the   | Not at all  
   | Servecal days<br>Nox at all<br>Nox at all<br>Nox at all<br>Servecal days<br>Nox at all  | Several days<br>Several days<br>Not at all<br>Not at all<br>Several days  | Not at all<br>Several days<br>Several days<br>Not at all<br>More than half the days<br>Not at all   
  | Not at all  | Several days  | Several days  | bitare than half the day<br>Serveral days<br>Not at all<br>Nearly every day<br>Nearly every day  
   | s Several days  | Several days<br>Nat at all<br>Several days  | Not at all  
   | Several days                  
  | Not at all<br>Several days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  | Notatal   | Natatal  
  | Earog and more generally, Caroly and Marcine Street Brody. Advanced to the set Brody<br>Advanced Draws Andree General Brody and Brody                                 | ) spinhar mediation<br>Spaaling time with family   |
| 4162020.20.4118-24 Uitan Fanas Sudart<br>4162020.20.41125-44 Uitan Male Non Teaching Staff University Regular<br>4162000.11136-15-44 Uitan Male Sumar Colona Review and Art  
  | College<br>Class 3  | Current Student Ad  | ts Locality  
   
   | Not Applicable<br>No   | Several days<br>Not at all   | Nut at all<br>Nut at all<br>Nut at all<br>Nut at all<br>Several Gave                                
   | Not at all<br>Not at all  | Several days<br>Not at all  | Several days<br>Several days  
  | Not at all<br>Not at all<br>Several days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  | Several days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  | Several days<br>Several days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Notat y every day   | Several days<br>Several days   
   | Several days<br>Not at all<br>Not at all<br>Nearly every day<br>Nearly every day  | Not at all<br>Servecal days   | Not at all<br>Several-days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  
   | Several days<br>Not at
all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all   | Several days<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Several days<br>Not at all  | Natural<br>Several Cays<br>Natural<br>Natural<br>Several Cays<br>Natural   
  | Doing meditation or yoga, Doing something you're good at, Spending time with family, Reading books/Matching TVs, Speaking to per<br>Caring for others, Doing something you're good at, Keepin Spending time with family, Reading books/Matching TVs, Speaking to per  | Indianda<br>Bood Helm & Family Communication   |
| e1e20202130226-44 Utan Male Teacher College Regular Macher<br>e1e202021221251-44 Utan Male Teacher College Regular Macher  
  |   |   |  
   
   | Yes  | Several days   | Several days  
   | Several days  | Several days  | More than half the days   
  | Not at all  | Not at all  | Neatly every day  | Nearly every day   
   | Not at an<br>Nearly every day   | Not at all<br>Not at all<br>Neadly every day<br>Neadly every day  | Not at all<br>Nearly every day  
   | Not stat<br>More than half the
days<br>Not stall   | s Not at all  | Several days  | Several days   
  | Doing meditation or yoga, Arouting tomax - Driving seniel spending time with family, Reading ScienceMatching TVs, Spealing to per<br>Doing meditation or yoga, Doing something you're good at, Spending time with family, Reading ScienceMatching TVs, Spealing to per  | I were beginning in that done 2). As in were .<br>Non opportunity to slow down the pace of life and do some introspective study as to what we are doingwhat we want in life is it the estimal joy, or is it the happiness of physical things only  |
| 4142020132323-44 URAn Mar Bachw Callege Regular wacher<br>4142020132352-54 URAn Fernae Non Faching Soft University Regular<br>414202013132-54 Read Mar Non Faching Soft University Regular<br>41420201312725-44 Read Mar Non Faching Soft University Regular   
  | Class 4   |   |  
   
   |  |  | Neval at an   
   |   | Nearly every day  |   
  |   | NOTATION  | NEALA   |  
   |   |   | Neatly every day  
   |                               
  |   |   |  
  |   | ly tanay nagoy tanay   |
| e1e20202154125-44 Huta Mas Non reacting State University Heguar<br>e1e20202154125-44 Uitan Fenale Student  
  |   | Current Student He  | ath Localty  
   
   |  |  | Not at all<br>Not at all  
   | Nisally every day<br>Not at all   | Not at all<br>Not at all  | Notatal<br>Notatal  
  | Not at all<br>Not at all  | Nearly every day  | Natatal<br>Natatal  | Not at all<br>Not at all   
   | Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all  
   | Nearly every day<br>Nearly
every day   | Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all  | Not at all<br>Nearly every day   
  | Doing meditation or yoga, Keeping in touch with family and Spending time with family, Reading books/Matching TVs<br>Doing meditation or yoga, Caring for others, Doing sometri Spending time with family, Speaking to peerufilende, Meditation  | Taking care of ourseives. & doing exercise regularly   |
|  
  |   |   |  
   
   |  |  | |
   |   |   |   
  |   |   |   |  
   |   |   |   
   |                               
  |   |   |  
  |   |  |
| e142020 22:05:45:44     Urban Fernale Non Teaching Staff     Urbanshy Regular     e142020 22:05:25:44     Urban Fernale Teacher Yooa teacher Regular yooa teacher  
  | Class 4   |   |  
   
   | Yes  | More than half the<br>Not at all   | No. at all  
   | Nearly every day<br>No. at all  | Not at all  | Several days<br>Not at all  
  | More than half the do<br>Not at all   | ays Neaty every day<br>Not at all   | Nearly every day<br>Not at all  | Not at all<br>Not at all   
   | Several days<br>Several days  | Nearly every day<br>Not at all  | Several days<br>Not at all  
   | More than half the days<br>Not
at all  | s Several days<br>Not at all  | Not at all<br>Not at all  | Nearly every day<br>Not at all   
  | Caring for others, Doing something you're good at, Keeping Spending time with family, Reading books/Matching TVs, Speaking to pr<br>Doing mediation or voca<br>Mediation  | t. It is health that is mail wealth and not pieces of gold and silver<br>These thogen this — your health, your mission, and the pieces you love.<br>Inclusion and mathem   |
| 414220202205-44 Uitan Femae Non Teaching Staff University Regular<br>4142020220520525-44 Uitan Femae Teacher Yoga teacher Regular yoga teacher<br>4142020220220525-44 Ruas Nate Non Teaching Staff University Regular  
  | Class 4<br>Class 3  |   |  
   
   | Yes<br>Yes   | More than half the<br>Not at all<br>Not at all   | Net at all<br>Not at all<br>Not at all  
   | Nearly every day<br>Not at all<br>Several days  | Not at all<br>Not at all<br>Not at all  | Several days<br>Not at all<br>Several days  
  | More than half the do<br>Not at all   | kys Nearly every day<br>Not at all<br>Not at all  | Nearly every day<br>Nat at all<br>Nat at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all   
   | Several days<br>Several days<br>Several days  | Nearly every day<br>Not at all<br>Not at all  | Several days<br>Not at all<br>Not at all  
   | More than half the days<br>Not
at all<br>Not at all  | s. Serverat days<br>Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all  | Neatly every day<br>Notat all<br>Notat all   
  | Doing meditation or yoga Meditation<br>Avoiding Drinks / Drinking sensibly, Caring for others, Kieg Spending time with family   | izy at home eat healthy<br>1. Be positive 2. Stay at home  |
| e162002.02.05.454-84 Ubtan Fanua No Tacohing Staff University Regular<br>6162002.02.02.013-64 Ubtan Fanua Tacher Yoga bachellegular yega bacher<br>e162002.02.02.135-64 Rusal Mare Not Tacching Staff University Regular   
  |   |   |  
   
   | Yes  | Not at all   | |
   |   |   |   
  |   |   |   |  
   |   |   |   
   |                               
  | Not at all<br>Not at all  |   |  
  | Delig mediation or yoga Mediation<br>Avoiding Drinku / Drinking sensibly, Caring for others, Keej Spending time with family   | liky at home at handling<br>to policity at a home of the second seco  |
| e162002.02.05.454-84 Ubtan Fanua No Tacohing Staff University Regular<br>6162002.02.02.013-64 Ubtan Fanua Tacher Yoga bachellegular yega bacher<br>e162002.02.02.135-64 Rusal Mare Not Tacching Staff University Regular   
  | Class 3   | Current Student He  | ualth Locality   
   
   | Yes  | Not at all   | |
   |   |   |   
  |   |   |   |  
   |   |   |   
   |                               
  | Not at all<br>Not at all  |   |  
  | Delig mediation or yoga Mediation<br>Avoiding Drinku / Drinking sensibly, Caring for others, Keej Spending time with family   | liky at home at handling<br>to policity at a home of the second seco  |
| ertel002.021/61-44         Ubase Freema Nan Tecoregitat         Ubasely Registr           ertel002.021/61-44         Ubase Freema Nan Tecoregitat         Ubasely Registr           ertel002.021/61-44         Nan Tecoregitat         Ubasely Registr           ertel002.021/61-44         Nan Tecoregitat         Ubasely Registr           ertel002.021/61-44         Ubasely Registr         Ubasely Registr   
   | Class 2<br>Liniorsky<br>Class 4   | Current Student Hes   | uath Localta  
   
  | Yes<br>Partially (nostly w<br>No<br>No   | Not at all<br>we blane than half the<br>Not at all<br>Not at all   | Several days<br>Incleveral days<br>Nat at all<br>Nat at all  
  | Neady every day<br>Neady every day<br>Not at all<br>Not at all  | Several days<br>Not at all<br>Several days<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all   
   | Serveral days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all   | Not at all<br>Several days<br>Not at all<br>Not at all  | Natatali<br>Mare than half the d<br>Natatali<br>Natatali  | Not at all<br>lays. Not at all<br>Not at all<br>Not at all  
  | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  | Naz at all<br>Naz at all<br>Naz at all<br>Naz at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all   
  | Several days<br>Not at all<br>Nearly every day<br>Not at all   
   | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  | Netatal<br>Netatal<br>Netatal<br>Netatal  
   | Dong metalitation or yop. Additional of the second                                   | izy at home eat healthy<br>1. Be positive 2. Stay at home  |
| etclose         Control         Control <t< td=""><td>Class 3<br/>Litionsky<br/>Class 4<br/>Class 2<br/>Class 2</td><td>Current Student He</td><td>ulth Localite</td><td>Yes<br/>Partially (nostly w<br/>No<br/>No<br/>Not Applicable<br/>Yes</td><td>Not at all<br/>we block than half the<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Several days</td><td>Several days<br/>helieveral days<br/>Nat at al<br/>Nat at al<br/>Nat at al<br/>Nat at al</td><td>Natady every day<br/>Natady every day<br/>Nata at al<br/>Nata at al<br/>Servical days<br/>Servical days</td><td>Serveral days<br/>Noc at all<br/>Serveral days<br/>Noc at all<br/>Noc at all<br/>Serveral days</td><td>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Several days<br/>Several days</td><td>Serverat days<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Serverat days<br/>More than half the do</td><td>Not at all<br/>Several days<br/>Not at all<br/>Not at all<br/>Several days<br/>Several days</td><td>Not at all<br/>More than half the d<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Several days</td><td>Not at all<br/>lays. Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Several days.<br/>Not at all</td><td>Nut at all<br/>Nut at all<br/>Nut at all<br/>Nut at all<br/>Several days<br/>Several days</td><td>Nut at all<br/>Nut at all<br/>Nut at all<br/>Nut at all<br/>Nut at all<br/>Savetul days</td><td>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Several days<br/>Nearly every day</td><td>Several days<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all</td><td>Not at all<br/>Not at all</td><td>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Several days</td><td>Nati at all<br/>Nati at all<br/>Nati at all<br/>Nati at all<br/>Nati at all<br/>Several Cays</td><td>Dang andhenin yang bertang kang bertang bertan</td><td>In private Annu Paris<br/>In private Annu Paris<br/>In private Annu Paris<br/>Interfaced and Annu Paris<br/>Interf</td></t<>   | Class 3<br>Litionsky<br>Class 4<br>Class 2<br>Class 2   | Current Student He   
  | ulth Localite  
   | Yes<br>Partially (nostly w<br>No<br>No<br>Not Applicable<br>Yes   
  | Not at all<br>we block than half the<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Several days   | Several days<br>helieveral days<br>Nat at al<br>Nat at al<br>Nat at al<br>Nat at al   | Natady every day<br>Natady every day<br>Nata at al<br>Nata at al<br>Servical days<br>Servical days  
   | Serveral days<br>Noc at all<br>Serveral days<br>Noc at all<br>Noc at all<br>Serveral days   | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Several days<br>Several days   | Serverat days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Serverat days<br>More than half the do   | Not at all<br>Several days<br>Not at all<br>Not at all<br>Several days<br>Several days   
  | Not at all<br>More than half the d<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Several days  | Not at all<br>lays. Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Several days.<br>Not at all  | Nut at all<br>Nut at all<br>Nut at all<br>Nut at all<br>Several days<br>Several days  | Nut at all<br>Nut at all<br>Nut at all<br>Nut at all<br>Nut at all<br>Savetul days  
   | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Several days<br>Nearly every day  
   | Several days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all   | Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Several days   
  | Nati at all<br>Nati at all<br>Nati at all<br>Nati at all<br>Nati at all<br>Several Cays   | Dang andhenin yang bertang kang bertang bertan                                  | In private Annu Paris<br>In private Annu Paris<br>In private Annu Paris<br>Interfaced and Annu Paris<br>Interf   |
| ertel002.021/61-44         Ubase Freema Nan Tecoregitat         Ubasely Registr           ertel002.021/61-44         Ubase Freema Nan Tecoregitat         Ubasely Registr           ertel002.021/61-44         Nan Tecoregitat         Ubasely Registr           ertel002.021/61-44         Nan Tecoregitat         Ubasely Registr           ertel002.021/61-44         Ubasely Registr         Ubasely Registr   
   | Class 3<br>Litionsky<br>Class 4<br>Class 2<br>Class 2   | Current Student He  | aam Locaina   
   
  | Yes<br>Partially (nostly w<br>No<br>No<br>Not Applicable<br>Yes  | Not at all<br>we blane than half the<br>Not at all<br>Not at all   | Several days<br>helieveral days<br>Nat at al<br>Nat at al<br>Nat at al<br>Nat at al  
  | Neady every day<br>Neady every day<br>Not at all<br>Not at all  | Several days<br>Not at all<br>Several days<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all   
   | Serveral days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all   | Not at all<br>Several days<br>Not at all<br>Not at all  | Natatali<br>Mare than half the d<br>Natatali<br>Natatali  | Not at all<br>lays. Not at all<br>Not at all<br>Not at all  
  | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  | Naz at all<br>Naz at all<br>Naz at all<br>Naz at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all   
  | Several days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all   
   | Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  | Netatal<br>Netatal<br>Netatal<br>Netatal  
   | Unio prakatara prog. In Markini<br>Marting Totass: Uniong mangan the strate and program para and heat<br>manages that and heat part that any para entropic and and that<br>any para that any para entropic any para entropic and that<br>any para that any para entropic any para entropic any para<br>that any para entropic and that any para entropic any para<br>any parateria para any para entropic any para entropic any<br>para any para entropic any para entropic any para entropic any<br>para any para entropic any para entropic any para entropic any<br>para any para entropic any para entropic any para entropic any para entropic any<br>para entropic any para entropic any para entropic any para entropic any para entropic any<br>para entropic any para entropic any p | In private Analysis of the Ana   |
| HIDDER DIR - M.         User         Res         Introl (add         User)         Res           410000 0010 - M.         Mark         No         No <td< td=""><td>Class 3<br/>Litionsky<br/>Class 4<br/>Class 2<br/>Class 2</td><td>Current Student He</td><td>Alth Localite</td><td>Ves<br/>Partially (nostly w<br/>No<br/>No<br/>No<br/>No<br/>Yes</td><td>Not at all<br/>we blow than half the<br/>Not at all<br/>Not at all<br/>Several days<br/>Not at all<br/>Several days<br/>blow than half the</td><td>Several Gays<br/>Not at all<br/>Not at all</td><td>Natady every day<br/>Matady every day<br/>Nata ali<br/>Saratcal days<br/>Saratcal days<br/>Nata ali<br/>Nata ali<br/>Nata ali<br/>Saratcal days</td><td>Sieveral days<br/>Not at all<br/>Sieveral days<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Sieveral days</td><td>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Several days<br/>Several days<br/>Not at all<br/>Not at all</td><td>Serverat days<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Serverat days<br/>More than half the do</td><td>Not at all<br/>Several days<br/>Not at all<br/>Not at all<br/>Several days<br/>Several days</td><td>Not at all<br/>More than half the d<br/>Not at all<br/>Not at all<br/>Several days<br/>Not at all<br/>Several days</td><td>Not at all<br/>Not at all</td><td>Nit at all<br/>Nit at all<br/>Nit at all<br/>Nit at all<br/>Nit at all<br/>Several days<br/>Nit at all<br/>Several days</td><td>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Solution days<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all</td><td>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Several days<br/>Nearly every day</td><td>Sevence days<br/>Not at all<br/>Not at all</td><td>Not at all<br/>Not at all</td><td>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Serveral days<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all</td><td>Nati at all<br/>Nati at all<br/>Nati at all<br/>Nati at all<br/>Nati at all<br/>Second Cayle<br/>Second Cayle</td><td>Unio prakatara prog. In Markini<br/>Marting Totass: Uniong mangan the strate and program para and heat<br/>manages that and heat part that any para entropic and and that<br/>any para that any para entropic any para entropic and that<br/>any para that any para entropic any para entropic any para<br/>that any para entropic and that any para entropic any para<br/>any parateria para any para entropic any para entropic any<br/>para any para entropic any para entropic any para entropic any<br/>para any para entropic any para entropic any para entropic any<br/>para any para entropic any para entropic any para entropic any para entropic any<br/>para entropic any para entropic any para entropic any para entropic any para entropic any<br/>para entropic any para entropic any p</td><td>In private Analysis of the Ana</td></td<>   | Class 3<br>Litionsky<br>Class 4<br>Class 2<br>Class 2   | Current Student He   
  | Alth Localite  
   
   | Ves<br>Partially (nostly w<br>No<br>No<br>No<br>No<br>Yes  | Not at all<br>we blow than half the<br>Not at all<br>Not at all<br>Several days<br>Not at all<br>Several days<br>blow than half the  | Several Gays<br>Not at all<br>Not at all  | Natady every day<br>Matady every day<br>Nata ali<br>Saratcal days<br>Saratcal days<br>Nata ali<br>Nata ali<br>Nata ali<br>Saratcal days   
   | Sieveral days<br>Not at all<br>Sieveral days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Sieveral days   | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Several days<br>Several days<br>Not at all<br>Not at all   | Serverat days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Serverat days<br>More than half the do   | Not at all<br>Several days<br>Not at all<br>Not at all<br>Several days<br>Several days   
  | Not at all<br>More than half the d<br>Not at all<br>Not at all<br>Several days<br>Not at all<br>Several days  | Not at all<br>Not at all   | Nit at all<br>Nit at all<br>Nit at all<br>Nit at all<br>Nit at all<br>Several days<br>Nit at all<br>Several days  
   | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Solution days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all   | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Several days<br>Nearly every day  
   | Sevence days<br>Not at all<br>Not at all   | Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at
all<br>Not at all<br>Serveral days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all   | Nati at all<br>Nati at all<br>Nati at all<br>Nati at all<br>Nati at all<br>Second Cayle<br>Second Cayle   | Unio prakatara prog. In Markini<br>Marting Totass: Uniong mangan the strate and program para and heat<br>manages that and heat part that any para entropic and and that<br>any para that any para entropic any para entropic and that<br>any para that any para entropic any para entropic any para<br>that any para entropic and that any para entropic any para<br>any parateria para any para entropic any para entropic any<br>para any para entropic any para entropic any para entropic any<br>para any para entropic any para entropic any para entropic any<br>para any para entropic any para entropic any para entropic any para entropic any<br>para entropic any para entropic any para entropic any para entropic any para entropic any<br>para entropic any para entropic any p | In private Analysis of the Ana   |
| Alternative State         Main         Rank and<br>State         Name         Name <t< td=""><td>Class 3<br/>Litionsky<br/>Class 4<br/>Class 2<br/>Class 2</td><td>Current Student He</td><td>ANTI: Localite</td><td>Ves<br/>Partially (nostly w<br/>No<br/>No<br/>No<br/>No<br/>Yes</td><td>Not at all<br/>we blow than half the<br/>Not at all<br/>Not at all<br/>Several days<br/>Not at all<br/>Several days</td><td>Several Gays<br/>Not at all<br/>Not at all</td><td>Nearly every day<br/>Meanly every day<br/>Not at all<br/>Sorvetal days<br/>Sorvetal days<br/>Not at all<br/>Not at all</td><td>Several days<br/>Not at all<br/>Several days<br/>Not at all<br/>Not at all<br/>Several days<br/>Not at all<br/>Not at all</td><td>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Several Gays<br/>Several Gays<br/>Not at all</td><td>Serveral days<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Serveral days<br/>Mare than half the du<br/>Not at all<br/>Not at all</td><td>Not at all<br/>Several days<br/>Not at all<br/>Not at all<br/>Several days<br/>Several days</td><td>Not at all<br/>More than half the d<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Several days</td><td>Not at all<br/>lays Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Several days<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all</td><td>Nit at all<br/>Nit at all<br/>Nit at all<br/>Nit at all<br/>Nit at all<br/>Several days<br/>Nit at all<br/>Several days</td><td>Not at all<br/>Not at all</td><td>Noz az all<br/>Noz az all<br/>Noz az all<br/>Noz az all<br/>Szewenzi days<br/>Nozaty eveny day<br/>Noz az all<br/>Noz az all</td><td>Several days<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all</td><td>Not at all<br/>Not at all</td><td>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Serveral days<br/>Not at all<br/>Not at all</td><td>Net at all<br/>Net at all<br/>Net at all<br/>Net at all<br/>Net at all<br/>Sinvital days<br/>Net at all<br/>Net at all</td><td>Unio prakatara prog. In Markini<br/>Marting Totass: Uniong mangan the strate and program para and heat<br/>manages that and heat part that any para entropic and and that<br/>any para that any para entropic any para entropic and that<br/>any para that any para entropic any para entropic any para<br/>that any para entropic and that any para entropic any para<br/>any parateria para any para entropic any para entropic any<br/>para any para entropic any para entropic any para entropic any<br/>para any para entropic any para entropic any para entropic any<br/>para any para entropic any para entropic any para entropic any para entropic any<br/>para entropic any para entropic any para entropic any para entropic any para entropic any<br/>para entropic any para entropic any p</td><td>In private Analysis of the Ana</td></t<>  | Class 3<br>Litionsky<br>Class 4<br>Class 2<br>Class 2   | Current Student He  
   | ANTI: Localite  
   
  | Ves<br>Partially (nostly w<br>No<br>No<br>No<br>No<br>Yes  | Not at all<br>we blow than half the<br>Not at all<br>Not at all<br>Several days<br>Not at all<br>Several days  | Several Gays<br>Not at all<br>Not at all  | Nearly every day<br>Meanly every day<br>Not at all<br>Sorvetal days<br>Sorvetal days<br>Not at all<br>Not at all   
  | Several days<br>Not at all<br>Several days<br>Not at all<br>Not at all<br>Several days<br>Not at all<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Several Gays<br>Several Gays<br>Not at all   | Serveral days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Serveral days<br>Mare than half the du<br>Not at all<br>Not at all   | Not at all<br>Several days<br>Not at all<br>Not at all<br>Several days<br>Several days  
   | Not at all<br>More than half the d<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Several days  | Not at all<br>lays Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Several days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  | Nit at all<br>Nit at all<br>Nit at all<br>Nit at all<br>Nit at all<br>Several days<br>Nit at all<br>Several days   
  | Not at all<br>Not at all  | Noz az all<br>Noz az all<br>Noz az all<br>Noz az all<br>Szewenzi days<br>Nozaty eveny day<br>Noz az all<br>Noz az all  
  | Several days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all   | Not at all<br>Not at all  
 | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Serveral days<br>Not at all<br>Not at all   | Net at all<br>Net at all<br>Net at all<br>Net at all<br>Net at all<br>Sinvital days<br>Net at all<br>Net at all   | Unio prakatara prog. In Markini<br>Marting Totass: Uniong mangan the strate and program para and heat<br>manages that and heat part that any para entropic and and that<br>any para that any para entropic any para entropic and that<br>any para that any para entropic any para entropic any para<br>that any para entropic and that any para entropic any para<br>any parateria para any para entropic any para entropic any<br>para any para entropic any para entropic any para entropic any<br>para any para entropic any para entropic any para entropic any<br>para any para entropic any para entropic any para entropic any para entropic any<br>para entropic any para entropic any para entropic any para entropic any para entropic any<br>para entropic any para entropic any p | In private Analysis of the Ana   |
| Approx         Description         Description <t< td=""><td>Class 3<br/>Litionsky<br/>Class 4<br/>Class 2<br/>Class 2</td><td>Current Student He</td><td>NITA Localite</td><td>Ves<br/>Pastally (northy w<br/>No<br/>No<br/>No<br/>No<br/>No<br/>No<br/>Ves<br/>Ves</td><td>Not at all<br/>weblikes than half the<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Serversidays<br/>Not at all<br/>Serversidays<br/>Mitre than half the<br/>Not at all</td><td>Several Days<br/>Technesis Days<br/>Not et al<br/>Not et al<br/>Not et al<br/>Not et al<br/>Not et al<br/>Not et al<br/>Not et al</td><td>Naday every day<br/>Maday every day<br/>Mata at al<br/>Nat at al<br/>Savetal days<br/>Savetal days<br/>Nat at al<br/>Savetal days<br/>Nat at al<br/>Savetal days<br/>Nat at al</td><td>Serveral days<br/>Nocat day<br/>Nocat and<br/>Nocat and<br/>Nocat and<br/>Serveral days<br/>Nocat and<br/>Serveral days<br/>Nocat and<br/>Nocat and</td><td>Nor at all<br/>Nor at all</td><td>Several days<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Several days<br/>Mare than half the da<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all</td><td>Not at all<br/>Several days<br/>Not at all<br/>Not at all<br/>Several days<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all</td><td>Not at all<br/>Note than haff the d<br/>Note than haff the d<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Several Copy<br/>Not at all</td><td>Not at all<br/>Not at all</td><td>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Several days<br/>Not at all<br/>Several days<br/>Not at all<br/>Several days<br/>Not at all</td><td>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Senetical days<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all</td><td>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Sevents! days<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all</td><td>Several days<br/>Not at all<br/>Not at all</td><td>Nor et all<br/>Nor et all</td><td>Not at all<br/>Not at all</td><td>Natatal<br/>Natatal<br/>Natatal<br/>Natatal<br/>Natatal<br/>Sewatal days<br/>Natatal<br/>Sewatal<br/>Sewatal<br/>Natatal</td><td>All on observations of the second sec</td><td>Nerviewei werden werden</td></t<>  | Class 3<br>Litionsky<br>Class 4<br>Class 2<br>Class 2   | Current Student He   
  | NITA Localite  
   | Ves<br>Pastally (northy w<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>Ves<br>Ves   
  | Not at all<br>weblikes than half the<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Serversidays<br>Not at all<br>Serversidays<br>Mitre than half the<br>Not at all  | Several Days<br>Technesis Days<br>Not et al<br>Not et al<br>Not et al<br>Not et al<br>Not et al<br>Not et al<br>Not et al   | Naday every day<br>Maday every day<br>Mata at al<br>Nat at al<br>Savetal days<br>Savetal days<br>Nat at al<br>Savetal days<br>Nat at al<br>Savetal days<br>Nat at al  | Serveral days<br>Nocat day<br>Nocat and<br>Nocat and<br>Nocat and<br>Serveral days<br>Nocat and<br>Serveral days<br>Nocat and<br>Nocat and  
   | Nor at all<br>Nor at all   | Several days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Several days<br>Mare than half the da<br>Not at all<br>Not at all<br>Not at all   | Not at all<br>Several days<br>Not at all<br>Not at all<br>Several days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all   
  | Not at all<br>Note than haff the d<br>Note than haff the d<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Several Copy<br>Not at all  | Not at all<br>Not at all   | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Several days<br>Not at all<br>Several days<br>Not at all<br>Several days<br>Not at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Senetical days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  
   | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Sevents! days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all   
   | Several days<br>Not at all<br>Not at all   | Nor et all<br>Nor et all  | Not at all<br>Not at all   
  | Natatal<br>Natatal<br>Natatal<br>Natatal<br>Natatal<br>Sewatal days<br>Natatal<br>Sewatal<br>Sewatal<br>Natatal   | All on observations of the second sec                                  | Nerviewei werden   |
| HIDDER DE LA LOR AND         Name         Name<  
   | Class 3<br>Utilently<br>Class 4<br>Class 3<br>Class 2<br>Class 2<br>Class 3   |   |   
   
  | Ves<br>Pastally (nostly w<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>Ves<br>Ves<br>Ves   | Not at all<br>ex blow than half the<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Sevend days<br>Not at all<br>Sevend days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  | Several Gaya<br>McGeneral Gaya<br>Nazi at al<br>Nazi at al   
  | Nandy every day<br>Nandy every day<br>Nandy every day<br>Nat at ai<br>Sevenit days<br>Sevenit days<br>Nat at ai<br>Nat at ai<br>Nat at ai   | Several days<br>Not at all<br>Several days<br>Not at all<br>Several days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  | Notatal<br>Notatal<br>Notatal<br>Notatal<br>Notatal<br>Notatal<br>Notatal<br>Notatal   | Several days<br>Sect at all<br>Note at all<br>Note at all<br>Several days<br>Mare than haff the du<br>Note at all<br>Note at all<br>Note
at all<br>Note at all<br>Note at all<br>Note at all  | Not at all<br>Selevate days<br>Not at all<br>Not at all<br>Selevate days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  | Normal<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress<br>Alexandress  | Net at all<br>Net at all  
  | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Several days<br>Several days<br>Not at all<br>Several days<br>Not at all<br>Note than had the days<br>Not at all  | Nat at all<br>Nat at all<br>Nat at all<br>Nat at all<br>Several days<br>Nat at all<br>Nat at all<br>Nat at all<br>Nat at all  | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Serveral days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  
  | Senatal days<br>Natars al<br>Natars and<br>Natars and<br>Natars al<br>Natars al<br>Natars al<br>Natars al<br>Natars al<br>Natars al<br>Natars al<br>Natars al<br>Natars al<br>Natars al  
   | Nie at all<br>Nie at all  | Not at all<br>Not at all  | Natatal<br>Natatal<br>Natatal<br>Natatal<br>Natatal<br>Sensatal<br>Sensatal<br>Sensatal<br>Sensatal<br>Natatal<br>Natatal   |   
   |  |
| Approx         Description         Description <t< td=""><td>Class 3<br/>Class 3<br/>Class 3<br/>Class 3<br/>Class 2<br/>Class 2<br/>Class 3<br/>Class 3<br/>Class 3<br/>Class 3<br/>Class 3<br/>Class 3<br/>Class 4<br/>Class 4<br/>Class 4<br/>Class 4<br/>Class 4<br/>Class 4<br/>Class 4<br/>Class 4<br/>Class 5<br/>Class 5<br/>Class</td><td>Current Student Sci</td><td>ience sdapur</td><td>Vies<br/>Pustally (nostly w<br/>No<br/>No<br/>Applicable<br/>Vies<br/>Vies<br/>Vies<br/>Vies</td><td>Not at all<br/>weblikes than half the<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Serversidays<br/>Not at all<br/>Serversidays<br/>Mitre than half the<br/>Not at all</td><td>Seneral Day.<br/>Inclored Day.<br/>Not et al<br/>Not et al</td><td>Naday every day<br/>Maday every day<br/>Mata at al<br/>Nat at al<br/>Savetal days<br/>Savetal days<br/>Nat at al<br/>Savetal days<br/>Nat at al<br/>Savetal days<br/>Nat at al</td><td>Serveral days<br/>Note at any<br/>Note at any<br/>Note at an<br/>Note at an<br/>Serveral days<br/>Note at an<br/>Note at an<br/>Note at an<br/>Note at an</td><td>Nor at all<br/>Nor at all</td><td>Several days<br/>Note at all<br/>Note at all<br/>Note at all<br/>Several days<br/>Mare than half the da<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Note at all<br/>Note at all<br/>Note at all<br/>Note at all</td><td>Not at all<br/>Several days<br/>Not at all<br/>Not at all<br/>Several days<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all</td><td>Not at all<br/>Note than haff the d<br/>Note than haff the d<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Several Copy<br/>Not at all</td><td>Not at all<br/>Not at all</td><td>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Several days<br/>Several days<br/>Not at all<br/>Several days<br/>Not at all<br/>Note than had the days<br/>Not at all</td><td>Narara<br/>Narara<br/>Narara<br/>Narara<br/>Narara<br/>Narara<br/>Santol daya<br/>Narara<br/>Narara<br/>Narara<br/>Narara<br/>Narara<br/>Narara<br/>Narara</td><td>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Serveral days<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all</td><td>Sensent days<br/>Nat at all<br/>Nastly enty day<br/>Nat at all<br/>Nastly enty day<br/>Nat at all<br/>Nastly enty day<br/>Nat at all<br/>Nast statl<br/>Nast statl<br/>Nast statl<br/>Nat at all</td><td>Nie at all<br/>Nie at all</td><td>Not at all<br/>Not at all</td><td>Natatal<br/>Natatal<br/>Natatal<br/>Natatal<br/>Natatal<br/>Sewatal days<br/>Natatal<br/>Sewatal<br/>Sewatal<br/>Natatal</td><td>Man ensemble of provide set of the set of th</td><td>Branch and Section 2014     Branch and Section 2014</td></t<> | Class 3<br>Class 3<br>Class 3<br>Class 3<br>Class 2<br>Class 2<br>Class 3<br>Class 3<br>Class 3<br>Class 3<br>Class 3<br>Class 3<br>Class 4<br>Class 4<br>Class 4<br>Class 4<br>Class 4<br>Class 4<br>Class 4<br>Class 4<br>Class 5<br>Class  | Current Student Sci   | ience sdapur  
   
  | Vies<br>Pustally (nostly w<br>No<br>No<br>Applicable<br>Vies<br>Vies<br>Vies<br>Vies   | Not at all<br>weblikes than half the<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Serversidays<br>Not at all<br>Serversidays<br>Mitre than half the<br>Not at all  | Seneral Day.<br>Inclored Day.<br>Not et al<br>Not et al  
   | Naday every day<br>Maday every day<br>Mata at al<br>Nat at al<br>Savetal days<br>Savetal days<br>Nat at al<br>Savetal days<br>Nat at al<br>Savetal days<br>Nat at al  | Serveral days<br>Note at any<br>Note at any<br>Note at an<br>Note at an<br>Serveral days<br>Note at an<br>Note at an<br>Note at an<br>Note at an  | Nor at all<br>Nor at all   | Several days<br>Note at all<br>Note at all<br>Note at all<br>Several days<br>Mare than half the da<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Note at all<br>Note at all<br>Note at all<br>Note at all   
  | Not at all<br>Several days<br>Not at all<br>Not at all<br>Several days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  | Not at all<br>Note than haff the d<br>Note than haff the d<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Several Copy<br>Not at all  | Not at all<br>Not at all   
   | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Several days<br>Several days<br>Not at all<br>Several days<br>Not at all<br>Note than had the days<br>Not at all  | Narara<br>Narara<br>Narara<br>Narara<br>Narara<br>Narara<br>Santol daya<br>Narara<br>Narara<br>Narara<br>Narara<br>Narara<br>Narara<br>Narara   | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Serveral days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all   
   | Sensent days<br>Nat at all<br>Nastly enty day<br>Nat at all<br>Nastly enty day<br>Nat at all<br>Nastly enty day<br>Nat at all<br>Nast statl<br>Nast statl<br>Nast statl<br>Nat at all   
  | Nie at all<br>Nie at all  | Not at all<br>Not at all  | Natatal<br>Natatal<br>Natatal<br>Natatal<br>Natatal<br>Sewatal days<br>Natatal<br>Sewatal<br>Sewatal<br>Natatal   | Man ensemble of provide set of the set of th                                  | Branch and Section 2014  |
| Alter of the state         District of the state <t< td=""><td>Class 3 University<br/>Class 4 University<br/>Class 3 Class 2 Class 2 Class 2 Class 3 Class 3</td><td></td><td>ience sdapur</td><td>Ves<br/>Pastally (nostly w<br/>Ho<br/>Ho<br/>Applicable<br/>Ves<br/>No<br/>Ves<br/>Ves<br/>Ves<br/>Ves</td><td>Not at all<br/>wet blow than half the<br/>Not at all<br/>Not at all<br/>Servershildings<br/>Not at all<br/>Servershildings<br/>Servershildings<br/>Not at all<br/>Not at all</td><td>Seneral Day.<br/>Inclored Day.<br/>Not et al<br/>Not et al</td><td>Nanhy every day<br/>Nanhy every day<br/>Nan at ali<br/>Nan at ali<br/>Sarotal days<br/>Sarotal days<br/>Sarotal days<br/>Sarotal days<br/>Nat at ali<br/>Nat at ali<br/>Nat at ali<br/>Nat at ali<br/>Nat at ali<br/>Nat at ali</td><td>Several days<br/>Notat all<br/>Several days<br/>Notat all<br/>Notat all</td><td>Nor at all<br/>Nor at all<br/>All at all<br/>Nor at all<br/>Secure days<br/>Secure days<br/>Nor at all<br/>Nor at all<br/>Nor at all<br/>Nor at all<br/>Nor at all</td><td>Several days<br/>Note at all<br/>Note at all<br/>Note at all<br/>Several days<br/>Mare than half the da<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Note at all<br/>Note at all<br/>Note at all<br/>Note at all</td><td>Norat all<br/>Sinear dage<br/>Norat all<br/>Norat all<br/>Sinear dage<br/>Norat all<br/>Norat all<br/>Norat all<br/>Norat all<br/>Norat all<br/>Norat all<br/>Norat all</td><td>Adratal<br/>Adratal<br/>Adratal<br/>Adratal<br/>Adratal<br/>Adratal<br/>Adratal<br/>Adratal<br/>Adratal<br/>Adratal<br/>Adratal<br/>Adratal<br/>Adratal<br/>Adratal<br/>Adratal<br/>Adratal</td><td>Noc et al<br/>Noc et al</td><td>Natarah<br/>Natarah<br/>Natarah<br/>Sevenidayi<br/>Sevenidayi<br/>Natarah<br/>Natarah<br/>Natarah<br/>Natarah<br/>Natarah<br/>Natarah<br/>Natarah</td><td>Narara<br/>Narara<br/>Narara<br/>Narara<br/>Narara<br/>Narara<br/>Santol daya<br/>Narara<br/>Narara<br/>Narara<br/>Narara<br/>Narara<br/>Narara<br/>Narara</td><td>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Not at all<br/>Security developed<br/>Not at all<br/>Not at all</td><td>Sinacol diaya<br/>Nat ar al<br/>Nanty eny diay<br/>Nat ar al<br/>Nat ar al</td><td>Nicat ata<br/>Nicat ata</td><td>Not at all<br/>Not at all</td><td>Natatal<br/>Natatal<br/>Natatal<br/>Natatal<br/>Natatal<br/>Sensatal<br/>Sensatal<br/>Sensatal<br/>Sensatal<br/>Natatal<br/>Natatal</td><td>All or externo regioners and the second seco</td><td>the share a share</td></t<>   | Class 3 University<br>Class 4 University<br>Class 3 Class 2 Class 2 Class 2 Class 3   |   | ience sdapur  
   
  | Ves<br>Pastally (nostly w<br>Ho<br>Ho<br>Applicable<br>Ves<br>No<br>Ves<br>Ves<br>Ves<br>Ves   | Not at all<br>wet blow than half the<br>Not at all<br>Not at all<br>Servershildings<br>Not at all<br>Servershildings<br>Servershildings<br>Not at all<br>Not at all  | Seneral Day.<br>Inclored Day.<br>Not et al<br>Not et al  
   | Nanhy every day<br>Nanhy every day<br>Nan at ali<br>Nan at ali<br>Sarotal days<br>Sarotal days<br>Sarotal days<br>Sarotal days<br>Nat at ali<br>Nat at ali<br>Nat at ali<br>Nat at ali<br>Nat at ali<br>Nat at ali  | Several days<br>Notat all<br>Several days<br>Notat all<br>Notat all  | Nor at all<br>Nor at all<br>All at all<br>Nor at all<br>Secure days<br>Secure days<br>Nor at all<br>Nor at all<br>Nor at all<br>Nor at all<br>Nor at all   | Several days<br>Note
at all<br>Note at all<br>Note at all<br>Several days<br>Mare than half the da<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Note at all<br>Note at all<br>Note at all<br>Note at all  | Norat all<br>Sinear dage<br>Norat all<br>Norat all<br>Sinear dage<br>Norat all<br>Norat all<br>Norat all<br>Norat all<br>Norat all<br>Norat all<br>Norat all  | Adratal<br>Adratal<br>Adratal<br>Adratal<br>Adratal<br>Adratal<br>Adratal<br>Adratal<br>Adratal<br>Adratal<br>Adratal<br>Adratal<br>Adratal<br>Adratal<br>Adratal<br>Adratal  | Noc et al<br>Noc et al  
  | Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Sevenidayi<br>Sevenidayi<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah  | Narara<br>Narara<br>Narara<br>Narara<br>Narara<br>Narara<br>Santol daya<br>Narara<br>Narara<br>Narara<br>Narara<br>Narara<br>Narara<br>Narara   | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Security developed<br>Not at all<br>Not at all   
  | Sinacol diaya<br>Nat ar al<br>Nanty eny diay<br>Nat ar al<br>Nat ar al   
  | Nicat ata<br>Nicat ata  | Not at all<br>Not at all  | Natatal<br>Natatal<br>Natatal<br>Natatal<br>Natatal<br>Sensatal<br>Sensatal<br>Sensatal<br>Sensatal<br>Natatal<br>Natatal   | All or externo regioners and the second seco                                  | the share a share  |
| Image: State         Image: State<   
                            | Class 3 Ublessity<br>Class 2 Class 2 Class 2 Class 3 Clas   | Current Studient Bid  | lance schapur<br>Jamos Localite  
   
   | Yes<br>Patably (nostly a<br>No<br>No<br>No<br>Yes<br>No<br>Yes<br>Yes<br>Yes<br>Yes<br>No  | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Seventi days<br>Not at all<br>Seventi days<br>Not at all<br>Not at all   | Seneral Gays<br>Technical Gays<br>Near at al<br>Near at al  | Natary along day<br>Natary along day<br>Natar along<br>Savatal days<br>Savatal days<br>Natar alo<br>Natar alo   
  | Several days.<br>Several days.<br>Net at all<br>Not at all<br>Several days.<br>Not at all<br>Several days.<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  | Notatal<br>Natatal<br>Sanata<br>Sanata<br>Ang<br>Sanata<br>Ang<br>Sanata<br>Ang<br>Natatal<br>Natatal<br>Natatal<br>Natatal<br>Natatal<br>Natatal  | Several days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Several days<br>Most at all<br>Not at all   | Nor at all<br>Serveral days<br>Nor at all<br>Nor at all<br>Nor at all<br>Serveral days<br>Nor at all<br>Nor at all<br>Nor at all<br>Nor at all<br>Nor at all<br>Nor at all<br>Nor at all  
   | Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal  | Nor of a dia<br>Nor of a dia   | Not at al<br>Not at al<br>Not at al<br>Not at al<br>Social days<br>Social days<br>Social days<br>Not at al<br>Not at al<br>Not at al<br>Not at al<br>Not at al  | Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah  
  | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Several days<br>Not at all<br>Not at all   
  | Sinatra Days<br>Natara an<br>Natara an  | Near and Nea  | Notat all<br>Notat all<br>Notat all<br>Notat all<br>Notat all<br>Notat all<br>Notat all<br>Notat all<br>Notat all<br>Notat all  | Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Santarah<br>Santarah<br>Natarah<br>Santarah<br>Natarah<br>Santarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah  
  | All or externo regioners and the second seco                                  | the share a share  |
| Image: State         Image: State<   
                            | Class 3 Ublessity<br>Class 2 Class 2 Class 2 Class 3 Clas   | Current Studient Bid  | lance schapur<br>Jamos Localite  
   
   | Yes<br>Patably (nostly a<br>No<br>No<br>No<br>Yes<br>No<br>Yes<br>Yes<br>Yes<br>Yes<br>No  | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Seventi days<br>Not at all<br>Seventi days<br>Not at all<br>Not at all   | Seneral Gays<br>Technical Gays<br>Near at al<br>Near at al  | Natary along day<br>Natary along day<br>Natar along<br>Savatal days<br>Savatal days<br>Natar alo<br>Natar alo   
  | Several days.<br>Several days.<br>Net at all<br>Not at all<br>Several days.<br>Not at all<br>Several days.<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  | Notatal<br>Natatal<br>Sanata<br>Sanata<br>Ang<br>Sanata<br>Ang<br>Sanata<br>Ang<br>Natatal<br>Natatal<br>Natatal<br>Natatal<br>Natatal<br>Natatal  | Several days<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Several days<br>Most at all<br>Not at all   | Nor at all<br>Serveral days<br>Nor at all<br>Nor at all<br>Nor at all<br>Serveral days<br>Nor at all<br>Nor at all<br>Nor at all<br>Nor at all<br>Nor at all<br>Nor at all<br>Nor at all  
   | Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal  | Nor of a dia<br>Nor of a dia   | Not at al<br>Not at al<br>Not at al<br>Not at al<br>Social days<br>Social days<br>Social days<br>Not at al<br>Not at al<br>Not at al<br>Not at al<br>Not at al  | Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah  
  | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Several days<br>Not at all<br>Not at all   
  | Sinatra Days<br>Natara an<br>Natara an  | Near and Nea  | Notat all<br>Notat all<br>Notat all<br>Notat all<br>Notat all<br>Notat all<br>Notat all<br>Notat all<br>Notat all<br>Notat all  | Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Santarah<br>Santarah<br>Natarah<br>Santarah<br>Natarah<br>Santarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah  
  | Ma constraint or part of the second s                                  | the share and share a  |
| Alter of the second s   | Class 3 Ublessity<br>Class 2 Class 2 Class 2 Class 3 Clas  
  | Current Studient Bid  | lance schapur<br>Jamos Localite  
   
   | Ves<br>Pacally (nostly w<br>No<br>Po<br>Po<br>Po<br>Po<br>Po<br>Po<br>Po<br>Ves<br>Ves<br>Ves<br>No<br>Po<br>Ves<br>No<br>Po<br>Ves<br>Ves<br>Ves<br>No<br>Po<br>Ves<br>Ves<br>Ves<br>No<br>Po<br>Ves<br>Ves<br>Ves  | Not at all<br>et blues man half to be<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Sevent days<br>Not at all<br>Not at all   | Seneral Gays<br>Nel et al<br>Nel et al  | Nakaly envy day<br>Nakaly envy day<br>Nac at al<br>Serend day<br>Serend day<br>Serend day<br>Serend day<br>Nac at al<br>Serend day<br>Nac at al<br>Nac at al  | Nor and a second any second and second s  | Norseal<br>Norseal<br>Second dipa<br>Second dipa<br>Norseal<br>Norseal<br>Norseal<br>Norseal<br>Norseal<br>Norseal  
  | Silversi Guye<br>Noca za al<br>Noca za al<br>Noca za al<br>Noca za al<br>Noca za al<br>Noca za<br>Noca za  | Not at all<br>denome days<br>Not at all<br>Not at all   | Autoral<br>Autoral<br>Normanian<br>Nacrai<br>Senera Caya<br>Nacrai<br>Senera Caya<br>Nacrai<br>Senera Caya<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nac | Not at all<br>Not at   | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at
all<br>Not at all<br>Second Laye<br>Not at all<br>Second Laye<br>Not at all<br>Not at all  | Nate all<br>Nate all  | Not at all<br>Not at all  
   | Senator Days<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration   | No at at<br>No. at at No.<br>at   | Net at all<br>Net at all   
  | Naratal<br>Naratal<br>Martal<br>Naratal<br>Naratal<br>Severi dayi<br>Naratal<br>Naratal<br>Naratal<br>Naratal<br>Naratal<br>Naratal<br>Naratal<br>Naratal<br>Naratal<br>Naratal   | Man energy and the second seco                                  |  |
| Image: State         Image: State<   
                            | Class 3 Ublessity<br>Class 2 Class 2 Class 2 Class 3 Clas   | Current Studient Bid  | lance schapur<br>Jamos Localite  
   
   | Ves<br>Pacally (nostly w<br>No<br>Po<br>Po<br>Po<br>Po<br>Po<br>Po<br>Po<br>Ves<br>Ves<br>Ves<br>No<br>Po<br>Ves<br>No<br>Po<br>Ves<br>Ves<br>Ves<br>Ves<br>Ves<br>Ves<br>Ves<br>Ves<br>Ves  | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Seventi days<br>Not at all<br>Seventi days<br>Not at all<br>Not at all   | Seneral Gays<br>Nel et al<br>Nel et al  | Natary along day<br>Natary along day<br>Natar along<br>Savatal days<br>Savatal days<br>Natar alo<br>Natar alo   
  | Several days.<br>Several days.<br>Net at all<br>Not at all<br>Several days.<br>Not at all<br>Several days.<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all  | Notatal<br>Natatal<br>Sanata<br>Sanata<br>Ang<br>Sanata<br>Ang<br>Sanata<br>Ang<br>Natatal<br>Natatal<br>Natatal<br>Natatal<br>Natatal<br>Natatal  | Several days Not at al  | Nor at all<br>Serveral days<br>Nor at all<br>Nor at all<br>Nor at all<br>Serveral days<br>Nor at all<br>Nor at all<br>Nor at all<br>Nor at all<br>Nor at all<br>Nor at all<br>Nor at all  
   | Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal<br>Advantal  | Nor of a dia<br>Nor of a dia   | Not at al<br>Not at al<br>Not at al<br>Not at al<br>Social days<br>Social days<br>Social days<br>Not at al<br>Not at al<br>Not at al<br>Not at al<br>Not at al  | Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah  
  | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Several days<br>Not at all<br>Not at all   
  | Senator Days<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration   | No at at<br>No. at at No.<br>at   | Notat all<br>Notat all<br>Notat all<br>Notat all<br>Notat all<br>Notat all<br>Notat all<br>Notat all<br>Notat all<br>Notat all  | Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Santarah<br>Santarah<br>Natarah<br>Santarah<br>Natarah<br>Santarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah   
   | Man energy and the second seco                                  |  |
| Alter of the second s   | Class 3 Ublessity<br>Class 2 Class 2 Class 2 Class 3 Clas  
  | Current Studient Bid  | lance schapur<br>Jamos Localite  
   
   | Yea<br>Paralaj rouanj ve<br>Paralaj rouanj ve<br>Paralaj Ven<br>Yen<br>Yen<br>Yea<br>Yea<br>Yea<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No<br>No  | Not at all<br>ex blues man half by two<br>Not at all<br>Not at all   | Seneral Gays<br>Nel et al<br>Nel et al  | Nakaly envy day<br>Nakaly envy day<br>Nac at al<br>Serend day<br>Serend day<br>Serend day<br>Serend day<br>Nac at al<br>Serend day<br>Nac at al<br>Nac at al  | Nor and a second any second and second s  | Norseal<br>Norseal<br>Second dipa<br>Second dipa<br>Norseal<br>Norseal<br>Norseal<br>Norseal<br>Norseal<br>Norseal  
  | Silversi Guye<br>Noca za al<br>Noca za al<br>Noca za al<br>Noca za al<br>Noca za al<br>Noca za<br>Noca za  | Not at all<br>denome days<br>Not at all<br>Not at all   | Autoral<br>Autoral<br>Normanian<br>Nacrai<br>Senera Caya<br>Nacrai<br>Senera Caya<br>Nacrai<br>Senera Caya<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nacrai<br>Nac | Not at all<br>Not at   | Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Second Laye<br>Not at all<br>Second Laye<br>Not at all<br>Not at all   
  | Nate all<br>Nate all  | Not at all<br>Not at all   
  | Senator Days<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration<br>Nataration   | Note al<br>ante a al<br>ser al<br>ser al<br>ser a al<br>ser a al<br>ser a al<br>ser a al<br>ser a a | Net at all<br>Net at all  
   | Naratal<br>Naratal<br>Martal<br>Naratal<br>Naratal<br>Severi dayi<br>Naratal<br>Naratal<br>Naratal<br>Naratal<br>Naratal<br>Naratal<br>Naratal<br>Naratal<br>Naratal<br>Naratal   | Ma been seen of the seen of th                                  | International internationa internatinternational international international international   |
| $\begin{array}{c c c c c c c c c c c c c c c c c c c $   
  | Cana J<br>Cana J<br>Ca  | Current Studient Sin<br>Current Studient He<br>Current Studient He  | ana kaspor<br>am Loosin<br>am  
   
   | Yes<br>Pacada yoonay a<br>No Ayapata a<br>No Ayapata a<br>No Ayapata a<br>No Ayapata a<br>Yes<br>Yes<br>No Ayapata a<br>No Ayapata a<br>No Ayapata a<br>No Ayapata a<br>No Ayapata a<br>Yes  | Not at all<br>estimates half the You at all<br>Not at all<br>Second at all<br>Second at all<br>Second at all<br>Second at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Second  | Senart Opp<br>Misland Op<br>Not at<br>Not at<br>Not<br>Not<br>Not<br>Not<br>Not<br>Not<br>Not<br>Not<br>Not<br>No                           | Nandry relay day<br>Nandry relay day<br>Nandry relay day<br>Nan ara<br>Nan ara  | Not and<br>Servery Days<br>Not and<br>Servery Days<br>Not and<br>Servery Days<br>Not and<br>Servery Days<br>Not and<br>Not and<br>No | Natura at<br>Natura at<br>Natura at<br>Natura at<br>Sanata daya<br>Sanata daya<br>Natura at<br>Natura at<br>Na | Server days<br>Nat at da<br>Nat at da  |
Natarah<br>Serupatan<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Nata   | Maratal<br>Masanafin A<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Ma   | Nat 24<br>Nat 24<br>Na | Note at a   | No. 2 at  
   | Nor a di<br>Nor   
   | And a dispension dispect<br>and a dispect of the second dispect<br>and a dispect of the second dispect of the dispect<br>and a dispect of the dispect of the dispect of the dispect<br>and a dispect of the dispe   | Note and<br>Sector and<br>Sector<br>Sector and<br>Sector  | Nor at a h<br>Nor at a h  | Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat | Ma been seen of the seen of th                                  | International internationa internatinternational international international international   |
| $\begin{array}{c c c c c c c c c c c c c c c c c c c $   
  | Cana 3 Canada<br>Cana 4 Canada<br>Cana 2 Canada<br>Cana 2 Canada<br>Cana 3 Canada<br>Cana 1 Canada<br>Cana 1 Canada<br>Cana 1 Canada<br>Cana 1 Canada   | Constituent for<br>Constituent for<br>Constituent for<br>Constituent for<br>Constituent for   | ana katapar<br>am Laata<br>Mita Laata  
   
   | Yes<br>Pacada yoonay a<br>No Ayapata a<br>No Ayapata a<br>No Ayapata a<br>No Ayapata a<br>Yes<br>Yes<br>No Ayapata a<br>No Ayapata a<br>No Ayapata a<br>No Ayapata a<br>No Ayapata a<br>Yes  | Not at all<br>estimates half the You at all<br>Not at all<br>Second at all<br>Second at all<br>Second at all<br>Second at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Not at all<br>Second  | Senart Opp<br>Misland Op<br>Not at<br>Not at<br>Not<br>Not<br>Not<br>Not<br>Not<br>Not<br>Not<br>Not<br>Not<br>No                           | Nandry relay day<br>Nandry relay day<br>Nandry relay day<br>Nan ara<br>Nan ara  | Not and<br>Servery Days<br>Not and<br>Servery Days<br>Not and<br>Servery Days<br>Not and<br>Servery Days<br>Not and<br>Not and<br>No | Natura at<br>Natura at<br>Natura at<br>Natura at<br>Sanata daya<br>Sanata daya<br>Natura at<br>Natura at<br>Na | Several days<br>Nat at a<br>Nat at a<br>Nat at a<br>Several days<br>Nat at a<br>Nat at a  
   | Narada<br>Seregitaya<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narad | Maratal<br>Masanafin A<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Maratal<br>Ma   | Nat 24<br>Nat 24<br>Na | Note at a   | No. 2 at   
  | Nor a di<br>Nor  
  | And a dispension dispect<br>and a dispect of the second dispect<br>and a dispect of the second dispect of the dispect<br>and a dispect of the dispect of the dispect of the dispect<br>and a dispect of the dispe   | Note and<br>Sector and<br>Sector<br>Sector and<br>Sector  | Nor at a h<br>Nor at a h  | Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat<br>Narat | Ma been seen of the seen of th                                  | International internationa internatinternational international international international   |
| $\begin{array}{c c c c c c c c c c c c c c c c c c c $   
  | Cana 3  | Constitues So<br>Constitues So<br>Constitues So<br>Constitues So<br>Performet Constitues<br>Performet Constitues<br>Constitues So   | ana sapr<br>ab casa<br>ab casa   
   
   | Yes<br>Person Person Pers | NOT AT AT<br>NOT AT AT<br>NOT AT AT<br>NOT AT AT<br>NOT AT AT<br>NOT AT AT<br>Several AT<br>Several AT<br>Several AT<br>Several AT<br>NOT AT AT<br>NOT  | Senarat days<br>Misseard days<br>Misseard an<br>Analysis<br>Misseard an<br>Misseard an<br>Misseard days<br>Misseard days<br>Misseard days<br>Misseard and<br>Misseard and<br>Misse  | Nanay sele yang yang yang yang yang yang yang yang  | Norad Sope<br>Norad Sope<br>Norad Sope<br>Norad So<br>Somet Sope<br>Norad So<br>Norad So<br>Norad So<br>Norad Sope<br>Norad So  | Nata at<br>Nata at<br>Nata at<br>Nata at<br>Sanat dan<br>Sanat dan<br>Nata at<br>Nata at  
  | Server days<br>Nar at day<br>Nar at day   | Natarah<br>Serupatan<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Natarah<br>Nata   | Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>See See<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial   | Not of all and   | Not a di<br>Not a di<br>Nota di<br>Not a di<br>Nota | No. 21 of A   
   | Not at all<br>Not at all Not at all   
   | A manual above<br>The second abo   | Ant a di<br>ant a   | Net at all<br>Net at all<br>Net at all<br>Sectors all net<br>Net at all<br>Net at all   | Narat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat | Ma been seen of the seen of th                                  | International internationa internatinternational international international international   |
| $\begin{array}{c c c c c c c c c c c c c c c c c c c $   
  | Cana 3  | Constitues So<br>Constitues So<br>Constitues So<br>Constitues So<br>Performet Constitues<br>Performet Constitues<br>Constitues So   | ana sapr<br>ab casa<br>ab casa   
   
   | Yes<br>Person Person Pers | NOT AT AT<br>NOT AT AT<br>NOT AT AT<br>NOT AT AT<br>NOT AT AT<br>NOT AT AT<br>Several AT<br>Several AT<br>Several AT<br>Several AT<br>NOT AT AT<br>NOT  | Senarat days<br>Misseard days<br>Misseard an<br>Analysis<br>Misseard an<br>Misseard an<br>Misseard days<br>Misseard days<br>Misseard days<br>Misseard and<br>Misseard and<br>Misse  | Nanay sets yes,<br>Nanay sets yes,<br>Nanay sets yes,<br>Nana ar<br>Second Says<br>Second Says<br>Nana ar<br>Nana N             | Not at a<br>Second logs<br>Not at a<br>Second logs<br>Not at al<br>Second logs<br>Not at al<br>Second logs<br>Not at al<br>Not at al   | Naca<br>Naca<br>Naca<br>Naca<br>Naca<br>Naca<br>Naca<br>Naca   
   | Server days<br>Nar at day<br>Nar at day   | Narada<br>Generation<br>Serveration<br>Narada<br>Narada<br>Serveration<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Na    | Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>See See<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial   | Not at a<br>Not at a   | Not a di<br>Not a di<br>Nota di<br>Not a di<br>Nota | No. 21 of A   | Nor a di<br>Nor a di   
   
  | A manual above<br>The second abo   | Ant a di<br>ant a   | Net at all<br>Net at all<br>Net at all<br>Sectors all net<br>Net at all<br>Net at all   | Narat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat | Me ne men en e   | his character of the second se   |
| $\begin{array}{c c c c c c c c c c c c c c c c c c c $   
  | Cana 3  | Constituent for<br>Constituent for<br>Constituent for<br>Constituent for<br>Constituent for   | ana sapr<br>ab casa<br>ab casa   
   
   | Yes<br>Person Person Pers | NOT AT AT<br>NOT AT AT<br>NOT AT AT<br>NOT AT AT<br>NOT AT AT<br>NOT AT AT<br>Several AT<br>Several AT<br>Several AT<br>Several AT<br>NOT AT AT<br>NOT  | Senart Opp<br>Misland Op<br>Not at<br>Not at<br>Not<br>Not<br>Not<br>Not<br>Not<br>Not<br>Not<br>Not<br>Not<br>No                           | Nakay sets yes<br>have been been been been been been been be  | Not at a<br>Second logs<br>Not at a<br>Second logs<br>Not at al<br>Second logs<br>Not at al<br>Second logs<br>Not at al<br>Not at al   | Naca<br>Naca<br>Naca<br>Naca<br>Naca<br>Naca<br>Naca<br>Naca   
   | Server days<br>Nar at day<br>Nar at day   | Narada<br>Generation<br>Serveration<br>Narada<br>Narada<br>Serveration<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Na    | Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>See See<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial   | Not at a<br>Not at a   | Not a di<br>Not a di<br>Nota di<br>Not a di<br>Nota | No. 2 at a   
   | Nor a di<br>Nor a di  
   | A manual above<br>The second abo   | Ant a di<br>ant a   | Net at all<br>Net at all<br>Net at all<br>Sectors all net<br>Net at all<br>Net at all   | Narat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat | Me ne men en e   | his character of the second se   |
| $\begin{array}{c c c c c c c c c c c c c c c c c c c $   
  | Cana 3  | Constitues So<br>Constitues So<br>Constitues So<br>Constitues So<br>Performet Constitues<br>Performet Constitues<br>Constitues So   | ana sapr<br>ab casa<br>ab casa   
   
   | Yes<br>Person Person Pers | NOT AT AT<br>NOT AT AT<br>NOT AT AT<br>NOT AT AT<br>NOT AT AT<br>NOT AT AT<br>Several AT<br>Several AT<br>Several AT<br>Several AT<br>NOT AT AT<br>NOT  |   | Nakay sets yes<br>have been been been been been been been be  
   | Norad Sope<br>Norad Sope<br>Norad Sope<br>Norad So<br>Somet Sope<br>Norad So<br>Norad So<br>Norad So<br>Norad Sope<br>Norad So  | Naca<br>Naca<br>Naca<br>Naca<br>Naca<br>Naca<br>Naca<br>Naca   | Server days<br>Nar at day<br>Nar at day   | Narada<br>Generation<br>Serveration<br>Narada<br>Narada<br>Serveration<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Narada<br>Na    | Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>See See<br>Nacial<br>See See<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial<br>Nacial   
  | Not at a<br>Not at a   | Not a di<br>Not | No. 21 of A   | Not at all an annual an   
  | And a dispension dispect<br>and a dispect of the second dispect<br>and a dispect of the second dispect of the dispect<br>and a dispect of the dispect of the dispect of the dispect<br>and a dispect of the dispe   | Ant a di<br>ant a   | Net at all<br>Net at all<br>Net at all<br>Sectors all net<br>Net at all<br>Net at all   | Narat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat<br>Marat | Me ne men en e   
   | his character of the second se   |
| $ \begin{array}{cccccccccccccccccccccccccccccccccccc$  
  | Cana University<br>Cana Universit   | Constitutes 50<br>Oversit States  | aba inpr<br>aba indr<br>aba  
   | Na<br>Nature<br>Nature<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>N  | Nor of all<br>exception of the second second second<br>Normal and second second second second<br>Second second second second second<br>Second second
second second second<br>Second second second second second<br>Normal second second second second second<br>Second second secon  | Senarat days<br>Misseard days<br>Misseard an<br>Analysis<br>Misseard an<br>Misseard an<br>Misseard days<br>Misseard days<br>Misseard days<br>Misseard and<br>Misseard and<br>Misse  | Naning wang wang wang wang wang wang wang wa  | Not all and a second se  | Natura at<br>Natura at<br>Natura at<br>Natura at<br>Sanata daya<br>Sanata daya<br>Natura at<br>Natura at<br>Na | Anna dan<br>Anna dan<br>Ann | Andraha<br>Andraha<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar  |
Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Aut  |  | Constraints     Constrain   |   | Not at a<br>Not at<br>Not   
   | An and a set of a set   | Note of a constraint of a cons  | Near data<br>Nacara da<br>Nacara  |
No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd | Man Series of Control Series o                                  | his manual manual mathema and a second of  |
| $ \begin{array}{cccccccccccccccccccccccccccccccccccc$  
  | Cana University<br>Cana Universit   | Constitutes 50<br>Oversit States  | aba inpr<br>aba indr<br>aba  
   | Na<br>Nature<br>Nature<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>Na<br>N  | Nor of all<br>exception of the second second second<br>Normal and second second second second<br>Second second second second second<br>Second second
second second second<br>Second second second second second<br>Normal second second second second second<br>Second second secon  |   | Naning wang wang wang wang wang wang wang wa  | Not all and a second se  | Naca<br>Naca<br>Naca<br>Naca<br>Naca<br>Naca<br>Naca<br>Naca   | Anna dan<br>Anna dan<br>Ann |
Andraha<br>Andraha<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar<br>Santar  | Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Autoral<br>Aut  |  | Not a di<br>Not |   
   | Not at a<br>Not at<br>Not   
   | Anord days<br>Anord days<br>Anord a set<br>and a s | Note of a constraint of a cons  | Near data<br>Nacara da<br>Nacara  | No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd | Man Series of Control Series o                                  | International internationa internatinternational international international international   |
| $ \begin{array}{cccccccccccccccccccccccccccccccccccc$  
  | Cana J<br>Cana J  | Constitution for the second se  | ana alay alay alay alay alay alay alay a   
   
   | Analysis and a second sec        | Not of all<br>Not of   | Section State<br>Name of All Section State<br>Name of All Section Se  | A banky and yong yong yong yong yong yong yong yong   | Amang ang A<br>Amang ang A<br>A   | A man and a man and<br>a man and a man   | Acad day<br>Acad d  | Audual autor  | A
sada<br>Madal<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa<br>Managa   | August of the sector of t  | Kon a di<br>Kon a di  | Not a di<br>Not a | No. 4 M         No. 4 M           No. 4 M         <   
   | An and a set of a set   | Note of a constraint of a cons  | Nu da da<br>Nu da da  | Nor al<br>Nor al<br>No  | Men m   
   | his manual manual mathema and a second of  |
| $ \begin{array}{cccccccccccccccccccccccccccccccccccc$  
  | Can 3 Can 4 Can 4 Can 2 Can 2 Can 2 Can 2 Can 4   | Constitutes 50<br>Oversit States  | ana daya<br>bana kata<br>ana kata<br>anany kata<br>kata<br>kata<br>kata<br>kata<br>kata<br>kata<br>kata  
   
   | Analysis and a second sec        | Nor of all<br>Nor of all | Section State<br>Name of All Section State<br>Name of All Section Se  | Naning wang wang wang wang wang wang wang wa  | Not all and a second se  | Naca<br>Naca<br>Naca<br>Naca<br>Naca<br>Naca<br>Naca<br>Naca   | Anna dan<br>Anna dan<br>Ann |
Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andrah<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha<br>Andraha   | Anadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Mana   |  | Constraints     Constrain   |   
   | Not at a<br>Not at<br>Not at a<br>Not at at a<br>Not at at a<br>Not at  
   | An and a set of a set   | And of a constraint of a const  | Near data<br>Nacara da<br>Nacara  | No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd<br>No.rd | Menor series of the series of                                   | htermanne and an   |
|  
  | Can 1<br>Can 2<br>Can 3<br>Can 3<br>Can 1<br>Can 2<br>Can 1<br>Can 2<br>Can 2<br>Ca  | Current Studient State<br>Current Studient State<br>Current Studient State<br>Current Studient State<br>Para Studient State<br>Current Studient State<br>Para Studient State<br>Current Studient State<br>Current Studient State<br>Para Studient State<br>Para Studient State<br>Para Studient State<br>Para Studient State<br>Para Studient State<br>State State State<br>State State State State<br>State State State State State State State<br>State State State State State State State<br>State State State State State State State State<br>State State State State State State State State State State<br>State State State State State State State State State State State<br>State State   | ana   
   
  | Nature         Nature<  |  | Section day,<br>Note of a<br>Section of a<br>Note of a  | Analysis of the second   | Amang ang ang ang ang ang ang ang ang ang   | A man a ma<br>man a man a  | Second and a secon  | <ul> <li>Anaba</li> <li>Anaba</li> <li>Anaba</li> <li>Nata</li> <li>Nata</li></ul>  
   | A Acada a Acad  | And and an and an and an   | Kon a di<br>Kon a di  |   | Not a B           Not a B <td< td=""><td>An and an an</td><td>Anis of a constraint of a
cons</td><td>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicidad<br/>Nicida</td><td>Man and Man an</td><td>Menor meriod of the second of</td><td>his manual mathematical and a set of the set</td></td<> | An and an  | Anis of a constraint of a cons  | Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicidad<br>Nicida | Man and Man an   
  | Menor meriod of the second of                                   | his manual mathematical and a set of the set   |
| $ \begin{array}{cccccccccccccccccccccccccccccccccccc$  
  | Can 1<br>Can 2<br>Can 3<br>Can 3<br>Can 1<br>Can 2<br>Can 1<br>Can 2<br>Can 1<br>Can 2<br>Can 2<br>Ca  | Curiet Subset States St  | ana  
   
   | Nature         Nature<  | Nor of all<br>Nor of all | Section day,<br>Note of a<br>Section of a<br>Note of a  | Manay and yong yong yong yong yong yong yong yong   | Person and an and an  | And the second s   | Read and any and any  
   | August of a second   | Anadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Manadati<br>Mana   | Autor and a second and a s  | A manufacture     A manuf   |   | Note at a set of the   
  | An and an  
   | Anis of a constraint of a cons  | Nord and a second a secon  | Nor al<br>Social<br>Social<br>Nor al<br>Nor al<br>No  | Menor methods and a set of the se                                  | https://www.international.org/lines/international.org/   |
|  
  |   | Current Basters Car<br>Current Basters Car<br>Curren                                  | ana ango ango ango ango ango ango ango a   
   
   | Near  |  |   | Analyses of the second   
   | Post and a section of the section of  | And a second sec   | Entering of the second of the   | Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>Ander<br>An  | And all and al  | August and a second and a second a  | A a d d d d d d d d d d d d d d d d  
  |   | > 20 - 20<br>Not -   
  | A series of a seri   |   | Nana Sana Sana Sana Sana Sana Sana Sana   | No and a control of the sector  | Menor methods and a set of the se                                  |
https://www.international.org/lines/international.org/   |
| $ \begin{array}{cccccccccccccccccccccccccccccccccccc$  
  |   | Current Studient State<br>Current Studient State<br>Current Studient State<br>Current Studient State<br>Para Studient State<br>Current Studient State<br>Para Studient State<br>Current Studient State<br>Current Studient State<br>Para Studient State<br>Para Studient State<br>Para Studient State<br>Para Studient State<br>Para Studient State<br>State State State<br>State State State State<br>State State State State State State<br>State State State State State<br>State State State State State State<br>State State State State State State<br>State State State State State State State<br>State State State State State State State<br>State State State State State State State State<br>State State State State State State State State State State<br>State State State State State State State State State State State<br>State State   | ana ango ango ango ango ango ango ango a   
   
   | A ready any any any any any any any any any an   |  |   
   | Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarat | Aman and a second a s  | A man a ma<br>man a man a  | Sense days<br>Name   | <ul> <li>Anaba</li> <li>Anaba</li> <li>Anaba</li> <li>Nata</li> <li>Nata</li></ul>  | A Acada a Acad  | A sea of the sea of th   | Kon a di<br>Kon a di  
                                   |   | Norme and<br>Norme and  
   | <ul> <li>And and any and any any any any any any any any any any</li></ul>   |   | Nana Nana<br>Nana Nana<br>Nana Nana<br>Nana Nana<br>Nana Nana<br>Nana Nana<br>Nana Nana<br>Nana  
  | Man and Man an  | Menor methods and a set of the se                                  | https://www.international.org/lines/international.org/   |
| $ \begin{array}{cccccccccccccccccccccccccccccccccccc$  
  | Can 1<br>Can 2<br>Can 2 | Current Basters 44<br>Current Baste                   | haa baaraanaa baaraana<br>baaraanaa baaraanaa ba<br>baaraanaa baaraanaa ba<br>baaraanaa baaraanaanaanaa baaraanaanaa baaraanaa baaraanaa baaraanaa baaraanaa baaraanaanaanaa baaraanaanaa baaraanaanaanaanaanaanaanaanaanaanaanaana  
   | A ready any any any any any any any any any an  
  |  |   | Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarat | Image of the sector o   
   | And a second sec   | Sense days<br>Name   | <ul> <li>Accession of the second second</li></ul>   | Autor and a second and a second a secon  | A sea of the sea of th   | A la ad la a  |   | Norme and<br>Norme and  
   | <ul> <li>And and any and any any any any any any any any any any</li></ul>   |  
  | Nana Nana<br>Nana Nana<br>Nana Nana<br>Nana Nana<br>Nana Nana<br>Nana Nana<br>Nana Nana<br>Nana   | Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral | Menor methods and a set of the se                                  |
https://www.international.org/lines/international.org/   |
| $ \begin{array}{cccccccccccccccccccccccccccccccccccc$  
  | Can 1<br>Can 2<br>Can 2 | Current Basters 44<br>Current Baste                   | haa baaraanaa baaraana<br>baaraanaa baaraanaa ba<br>baaraanaa baaraanaa ba<br>baaraanaa baaraanaanaanaa baaraanaanaa baaraanaa baaraanaa baaraanaa baaraanaa baaraanaanaanaa baaraanaanaa baaraanaanaanaanaanaanaanaanaanaanaanaana  
   | A cardio a c   |  
   |   | Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarata<br>Anarat | Image of the sector o   | Maria Mar  | Sense days<br>Name   | <ul> <li>Accession of the second second</li></ul>   | Autor and a second and a second a secon   
  | A sea of the sea of th   | A la ad la a  |   | Norme and<br>Norme and  
   | <ul> <li>And and any and any any any any any any any any any any</li></ul>   |  
  | Nana Nana<br>Nana Nana<br>Nana Nana<br>Nana Nana<br>Nana Nana<br>Nana Nana<br>Nana Nana<br>Nana   | Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral<br>Noral | Menor methods and a set of the se                                  | https://www.international.org/lines/international.org/   |
|  
  | Can 2<br>Can 2<br>Can 2<br>Can 2<br>Can 2<br>Can 2<br>Can 3<br>Can 3<br>Can 4<br>Can 4<br>Ca  | Current Studies (<br>Current Stud | ana  
   
   | Amage and a set of a set                           |  | sense and<br>Nord a<br>Nord a | <ul> <li>And and a sector of the sector</li></ul>   | example of the sector of th   | And a second sec   |   | a          
  | And all and al  | And a set of the set o   | A a d d d d d d d d d d d d d d d d   |   | <ul> <li>Series and series an</li></ul>   
  | A series of a seri   |   
   | Nana Sana Sana Sana Sana Sana Sana Sana   | Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran | Menor and a set of the                                  | htermanner and service of the servic   |
|  
  | Can 2<br>Can 2<br>Ca  | Current Studies (<br>Current Stud | ana  
   
   | Amage and a set of a set                           |  | sense and<br>Nord a<br>Nord a | <ul> <li>And and a sector of the sector</li></ul>   | example of the sector of th   | <ul> <li>Maria (Maria)</li> <li>Maria (M</li></ul>   |   | a          
  | And<br>And<br>And<br>And<br>And<br>And<br>And<br>And  | And a set of the set o   | and a second sec  |   | <ul> <li>Series of the series of the ser</li></ul>  
   | A series of a seri   |  
  | Nana Sana Sana Sana Sana Sana Sana Sana   | Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran<br>Maran |   | his has has have been been been been been been been be   
   |
|  
  |   |   | ana  
   
   | A man  |  |   
   | Automation of the second  | Image of the sector o   | A seat of the s  | Sense days<br>Name   | <ul> <li>Marana Sana Sana Sana Sana Sana Sana Sana</li></ul>  | Autor and a second and a second a secon  | And a second sec   | August of the second seco   
   |   | Norme and<br>Norme and  
   | <ul> <li>And and any and any any any any any any any any any any</li></ul>   |   | Nang<br>Nang<br>Nang<br>Nang<br>Nang<br>Nang<br>Nang<br>Nang   
  |   |   | his has been been been been been been been bee   |
|  
  |   |   | ana  
   
   | A man  |  |   
   | Automation of the second  | example of the sector of th   | <ul> <li>Maria (Maria)</li> <li>Maria (M</li></ul>   |   | <ul> <li>Marana Sana Sana Sana Sana Sana Sana Sana</li></ul>   
  | And<br>And<br>And<br>And<br>And<br>And<br>And<br>And  | And a second sec   | August of the second seco   |   | <ul> <li>Series and series an</li></ul>   
  | A series of a seri   |   
   | Nang<br>Nang<br>Nang<br>Nang<br>Nang<br>Nang<br>Nang<br>Nang  |   |   | his has been been been been been been been bee  
  |
|  
  |   |   | ana  
   
   | A man  |  |   
   | Automation of the second  | <ul> <li>And Antipation of Control of Co</li></ul>  | <ul> <li>Maria (Maria)</li> <li>Maria (M</li></ul>   |   | <ul> <li>Marana Sana Sana Sana Sana Sana Sana Sana</li></ul>   
  | And<br>And<br>And<br>And<br>And<br>And<br>And<br>And  | And a second sec   | August of the second seco   |   |   
   
   | And and a second   |   | Nang<br>Nang<br>Nang<br>Nang<br>Nang<br>Nang<br>Nang<br>Nang  |   |  
  | his has been been been been been been been bee   |
|  
  | Gat         Gat           Gat   | Constitution of the second sec  | han barbara<br>ana b   
   
   |  |  |   | Automation of the second  | example of the sector of th   | <ul> <li>Maria (Maria)</li> <li>Maria (M</li></ul>  
  |   | <ul> <li>Marana Sana Sana Sana Sana Sana Sana Sana</li></ul>  | And<br>And<br>And<br>And<br>And<br>And<br>And<br>And  | And a second sec   | and a second sec  
   |   | <ul> <li>Series and a series and a serie</li></ul>  
   | A series of a seri   |   | Nang<br>Nang<br>Nang<br>Nang<br>Nang<br>Nang<br>Nang<br>Nang  |  
  |   | his has been been been been been been been bee   |
|  
  |   |   | Auge         Auge           Auge <td></td> <td></td> <td></td> <td><ul> <li>And an an</li></ul></td> <td><ul> <li>Antipation of the sector of the</li></ul></td> <td>amage of the sector o</td> <td></td> <td>And and a set of a</td> <td>And<br/>And<br/>And<br/>And<br/>And<br/>And<br/>And<br/>And</td> <td>A sea of the sector of the sec</td> <td>August of the second seco</td> <td></td> <td><ul> <li>And and an an and an an and an</li></ul></td> <td><ul> <li>Anterior de la construcción de la cons</li></ul></td> <td></td> <td>Nangenergenergenergenergenergenergenergen</td> <td></td> <td></td>
<td>htenser<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>bester<br/>beste</td> |  |  |   
   | <ul> <li>And an an</li></ul>   | <ul> <li>Antipation of the sector of the</li></ul>  | amage of the sector o  |   | And and a set of a   | And<br>And<br>And<br>And<br>And<br>And<br>And<br>And   
  | A sea of the sector of the sec   | August of the second seco   |   | <ul> <li>And and an an and an an and an</li></ul>   
   | <ul> <li>Anterior de la construcción de la cons</li></ul>   |   | Nangenergenergenergenergenergenergenergen   
   |   |   | htenser<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>beste |
|  
  |   | Constitution of the second sec  | Auge         Auge           Auge <td></td> <td></td> <td></td> <td>Automa and automa and automa autom<br/>automa automa auto</td> <td></td> <td>A manufactoria a serie a se</td> <td></td> <td>August and any any any any any any any any any any</td> <td>Analysis of the sector of t</td> <td>A section of the s</td> <td></td> <td><ul> <li>Series and series an</li></ul></td> <td></td> <td><ul> <li>Antipation of the sector of the</li></ul></td> <td><ul> <li>And a set of the set</li></ul></td> <td></td> <td></td> <td></td> <td>htermanne in her her her her her her her her her her</td>   |  
   |  |   | Automa and automa and automa autom<br>automa automa auto  |   | A manufactoria a serie a se  
   |   | August and any  | Analysis of the sector of t   | A section of the s  |   
   | <ul> <li>Series and series an</li></ul>  |  
  | <ul> <li>Antipation of the sector of the</li></ul>   | <ul> <li>And a set of the set</li></ul>  |   |   |  
  | htermanne in her   |
|  
  |   |   | Auge         Auge           Auge <td>A many many many many many many many many</td> <td></td> <td></td> <td>Augustation of the second second</td> <td><ul> <li>And Antipation of Control of Co</li></ul></td> <td><ul> <li>Analysis</li> <li>Analysis&lt;</li></ul></td> <td></td> <td><ul> <li>Analysis</li> <li>Analysis&lt;</li></ul></td> <td>Market and a set of the set of</td> <td><ul> <li>Section 2.1.1.1.1.1.1.1.1.1.1.1.1.1.1.1.1.1.1.1</li></ul></td> <td>a series and a ser</td> <td></td> <td></td> <td>Ansature     Ansature     Ansature</td> <td></td> <td></td> <td></td> <td></td> <td>htermanne in her her her her her her her her her her</td>  
   | A many many many many many many many many  |  |   | Augustation of the second   | <ul> <li>And Antipation of Control of Co</li></ul>  
   | <ul> <li>Analysis</li> <li>Analysis&lt;</li></ul>  |   | <ul> <li>Analysis</li> <li>Analysis&lt;</li></ul>   | Market and a set of the set of   | <ul> <li>Section 2.1.1.1.1.1.1.1.1.1.1.1.1.1.1.1.1.1.1.1</li></ul>   | a series and a ser  |  
  |  
  | Ansature   |   |   
   |   |   | htermanne in her   |
|  
  |   |   | And a series of the series of  
   
   | A many many many many many many many many  |  |   
   | Automa and automa and automa autom<br>automa automa auto  |   | A manufactoria a serie a se  |   | August and any   
  | Analysis of the sector of t   | A section of the s  |   | <ul> <li>Series and series an</li></ul>  |   
   | <ul> <li>Antipation of the sector of the</li></ul>   |  
  |   |   |   |
htenser<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>bester<br>beste |

																														<ol> <li>We have to follow as per government: guidelines to stay home: for COVID -19 - Because we think to save other peoples.</li> </ol>	
82020 19:30:25 - 44	Semi-unte Marie	e Studen	216				Universit	ity Current S	sudent Health	Localite	Not Applicable	<ul> <li>Several days</li> </ul>	Not at all	More than half the days	Several days	Several days	Not at all	Not at all	Several days	More than half the days	Several days	Not at all	Not at all	Several days	Not at all	Not at all	Natatal	Doing meditation or yoga, Doing something you're good a	t, Spending time with family, Reading books/Watching TVs, Speaking to p	e 2. Whom are wealthy strong , those are need help to india in the form of money or (hungry people) meal .	
12020 15:53>45 - 64	Urban Male	e Nos Te	Teaching Staff	00	olege Raj	quiar Clas	2				Not Applicable	<ul> <li>Not at all</li> </ul>	Not at all	Not at all	Several days	Notatal	Not at all	Notatal	Natatal	Not at all	Not at all	Not at all	Not at all	Notatal	Not at all	Not at all	Natatal	Doing meditation or yoga	Spending time with family	health is important and need to do help to zarooratinand people	
2020 17:47125 - 44	Urben Male	e Nos Te	Teaching Staff	Ur.	siversity Rep	gular Class	4				Yes	Not at all	Not at all	Neatly every day	Notatal	Notatal	Not at all	Notatal	Natatal	Several days	Not at all	Savetal days	Not at all	Notatal	Not at all	Notatal	Natatal	Doing meditation or yoga, Talking about your feelings with	Reading books/Watching Tvis	We spend time with family	
020 17:47:25 - 44	Urban Male	e Nos Te	Teaching Staff	La	skenity Rep	gular Class	4				Yes	Not at all	Not at all	Neady every day	Not at all	Notatal	Not at all	Not at all	Natatal	Several days	Not at all	Several days	Not at all	Notatal	Not at all	Notatal	Natatal	Doing meditation or yoga, Talking about your feelings with	Reading books/Watshing TVs	We spend time with family	
2020 17:47:25 - 44	Urban Male	e Nos Te	Teaching Staff	La	skenity Rep	gular Class	4				Yes	Not at all	Not at all	Neady every day	Not at all	Notatal	Not at all	Not at all	Natatal	Several days	Not at all	Several days	Not at all	Notatal	Not at all	Notatal	Natatal	Doing meditation or yoga, Talking about your feelings with	Reading books/Watshing TVs	We spend time with family	
2020 17:52125 - 44	Urban Male	e Nos Te	Teaching Staff	ur	siversity Dal	ily Wage WClass					Yes	Not at all	Not at all	Not at all	Notatal	Notatal	Not at all	Notatal	Natatal	Not at all	Not at all	Not at all	Not at all	Notatal	Not at all	Not at all	Natatal	Talking about your feelings with family and triends	Spending time with family, Reading books/Matching TVs	Spending time with By	
2020 8 56 19 18 - 24	Male	e Studen	216				Universit	ity Current S	isdent Comme	rice .	Yes	Not at all	Not at all	More than half the days	Nearly every day	Notatal	Not at all	Not at all	Natatal	Not at all	Not at all	Not at all	Several days	Notatal	Not at all	Notatal	Several days	Doing meditation or yoga, Doing something you're good a	t, Spending time with family, Reading books/Watching TVs, Meditation		
																														या मा रहे स्वल्य रहे	
2020 8 07 2 25 - 44	Utten Male	<ul> <li>Not Te</li> </ul>	Teaching Staff		weaty Ba	outer Cise					Not Applicable	Not at all	NAME	Needy every day	Notatal	Notatal	Not at all	Notatal	Notatal	Not at all	NAME	No. of all	Not at all	National	Notatal	Notatal	Notatal	Doing meditation or yoga, Carino for others, Keeping acti-	a Spending time with family. Reading books/Watching TVs. Meditation	witter 10 wit gener 8	
2020 18:32125 - 44	Urban Male	e Nos Te	Teaching Staff	04	steps Ray	gular Class	2				Yes	More than half	Denist at all	Serveral days	Nearly every day	More than half the days	Several days	More than had the day	s Natatal	Several days	More than had the days	Savetal days	Nearly every day	Notatal	Not at all	Not at all	Neatly every day	Doing meditation or yoga	Reading books/Watching TVs	9	
2020 18:38345 - 64	Urban Male	e Nos Te	Teaching Staff	64	olege Raj	gular Class	3				Patially (nos	thy we Not at all	Not at all	Several days	Several days	Notatal	Serveral days	Not at all	Natatal	Not at all	Not at all	Not at all	Not at all	Several days	Not at all	Notatal	Natatal	Caring for others, Doing something you're good at, Keepi	Reading books/Watshing TVs	1) Reading is very essential for your Knowledge & 2) Think positive every time for this situation	
2020 23 51 : 25 - 44	Uten Ferra	uie Not Te	Teaching Staff		uesty Re	gular Class					Yes	Not at all	No. of all	Serveral days	Several days	Several days	Not at all	Several days	Notatal	Notatal	No. et al.	Not at all	Not at all	Several days	Not at all	Notatal	Notatal	Doing meditation or yoga, Caring for others, Keeping acti	e Spending time with family, Reading books/Watching TVs, Meditation	Wash your hands hequently Follow the lockdown property, Stay home Stay safe	
2020 15 16 2 45 - 64	Urben Male	e Teache	ber University R	equipr teacher								Not at all	National	No. at all	Notatal	National	Notatal	Not at all	Netatal	Notatal	National	No. at all	Not at all	Natatal	Notatal	Notatal	Natatal			e This pendemic situation will get over soon. And we all can start working with more enthusiasm and more en	



## National Webinar

On

## Role of Yoga and Acupressure in Fight Against COVID19 : A Realistic



# Approach

Date and Time : 02<sup>nd</sup> August, 2020 at 11.30 AM

Organized by School of Allied Health Sciences & Internal Quality Assurance Cell (IQAC) PUNYASHLOK AHILYADEVI HOLKAR SOLAPUR UNIVERSITY SOLAPUR (MS)

Host of Honor

#### Dr. Mrunalini Fadnavis

Hon. Vice-Chancellor Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University Solapur

**Chief Speakers** 

#### Prof. Dr. Vinita Awasthi- Yogic Philosphy Dr. Kshitija Jujam- Mental Health and Yoga in Covid 19 Mrs. Snehal Pendse- Role of Pranayama in Covid 19 Shri. Parag Kulkarni- Role of Acupressure in Covid 19

On field experiences of fight aginst COVID 19 will be shared by following

**Dr. Rahul Navale** Ayurveda Doctor-COVID Warrior

Mr. Shivanand Patil Yoga Course Alumni- COVID Warrior

**Mr. B. A. Joshi** Retired Headmaster -COVID Warrior Mr. Jaysing Aher Alumni Acupressure Course- COVID Warrior

Date: 02<sup>nd</sup> August, 2020 at 11.00 AM Onwards

Kindly Register Yourself for the Webinar to get the E-Certificate of Participation

\*\*\*\*\*\*Click Here to Register\*\*\*\*\*

\*Link for participation will be mailed separately to the registered participants.

Chief Patron Dr. M. M. Fadnavis Hon. Vice-Chancellor

Patron Dr. D. N. Mishra Hon. Pro Vice-Chancellor

Prof. Dr. V. B. Ghute Hon. Registrar & I/c. Director, School of Allied Health Sci.

Prof. Dr. Vikas Patil IQAC, Director Convener

Dr. Abhijeet Jagtap Coordinator School of Allied Health Science

Organizing Member

Dr. S. D. Raut IQAC, Member School of Computational Sciences

Mr. C. G. Gardi IQAC, Member School of Computational Sciences

For More details-Dr. Abhijeet Jagtap Coordinator School of Allied Health Sci. Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University Solapur, Maharashtra Email: ahjagtap@sus.ac.in

## "ROLE OF YOGA AND ACUPRESSURE IN FIGHT AGAINST COVID 19: A REALISTIC APPROACH" 2nd August 2020 from 11.30 AM to 1.00 PM SCHEDULE

Session	Name	Designation
Introduction	Dr. Abhijeet Jagtap	Coordinator School of Allied Health Sciences
Session 1 _	Dr. Vinita Awasthi Yogic Philosophy	Professor of Philosophy
Role of Yoga in fight against COVID19	Dr. Kshitija Jujam Mental Health and Yoga	Ayurveda Doctor and Yoga Expert Pune
	Snehal Pendse Pranayam and Covid	Faculty Yoga Course PAHSUS
	Dr. Rahul Navale	Ayurveda Doctor and Covid Care Centre Volunteer
On Field Experience of Yoga Volunteers	Shri. Shivanand Patil	Yoga Course Alumni and Trainer Yoga Session at Covid Care Centre
Session 2_ Role of Acupressure in Fight against COVID 19	Shri. Parag Kulkarni Role of Acupressure	Faculty Acupressure Course
On Field Experience of	Shri. B. A. Joshi	Retired Headmaster and Volunteer at Swab Collection Centre
Acupressure Volunteers	Shri. Jaysing Aher	Alumni Acupressure Course and Volunteer worker at Kurduwadi
Concluding Remarks	Dr. Mrunalini Fadnavis	Hon. Vice Chancellor PAHSUS
Vote of Thanks	Dr. Raut S. D.	Asst Professor

IndurbanIndurbanOnlowSecSecond Second Second

Institute/University Name/Company/Firm Government Ayurveda College, Osmanabad.	Mobile Number 9421352051	If you would like any spec	ific question to be answer	ed by Resource persons, p	lease provide the question	here.		
Solapur		Covid 19 साठी कोणते कोणत	ो प्रकारे काळजी घेतली जाईल					
Solapur university Om Clinic, Ratnagiri, Maharashtra	9960783006 8888685577							
Shri Ayurved Mahavidyalaya Nagpur	7756888129							
Subhash Deshmukh co Private	9923201506 9405439640	Clit						
rer Om sai career academy kurduwadi PAH Solapur University	09503090190 9422649239							
Karanjkar engineering	9978775614							
Punyaslok Ahilyabai Holakar Solapur University Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University	9860809002 9561239733							
School of chemical sciences, P.A.H. Solapur University, Solap PAH Solapur University, Solapur	u 9921864343 8830326615							
Punyshlok Ahilyadevi Holkar Solapur University	9370621475							
PAH Solapur University, Solapur Shri Ayurved Mahavidyalaya, Nagpur	9011089862 8452900646							
SOLAPUR UNIVERCITY A. R. Burla Mahavidyalaya, Solapur	9881127732 8888344997							
S S A's Arts And Commerce College Solapur	9890611766	No						
Sanjar Nagar Hindi High School, Nagpur	9422330236 8087191236							
D.B.F.Dayanand College of Arts and Science Solapur Mahara Gangamai Hospital Solapur		Yors training is needed to	fight against the enidemi	of Kovid 19, Can we get	yoga training here for that?	[2]		
PAH Solapur University Solapur Maharashtra India	9822883978		ingin against the episetin	contona ro. can ne ger	Joga naning note for maxi	[*]		
Si Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University Solapur P A H Solapur University	9422532521 9922520985							
psahsus College of Education,Barshi	8087060007 9881349887	NO [3]						
GAC NAGPUR	8208694055	No any question						
Solapur univercity DBF Dayanand College of Arts and Science Solapur	8149186591 9421076463							
Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur. Uma Mahavidyalaya Pandharpur Dist.Solapur	9890296285 9850373101							
Kavikulguru Kalidas Sanskrit University, Ramtek PGDDN		Want to learn therapeutic	yoga					
V.M.Mehta highschool	9921377960							
Ahilyadevi Holkar Solapur University MUHS university- CSMSS Ayurved College and Hospital Aura	9545853356 9890039639							
Jilha Rugnalaya, Aundh, Pune.	8668934065							
Punyashlok Ahilyadevi Solapur University Solapur university	9860588311 9637130526							
Ahilyabai Holkar ,solapur University PAHSUS	9767258225 7744921241	What are immunity boosti	ng yoga? And how it is so	?				
Shri Ayurved Mahavidyalaya, Nagpur Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University "Solapur	9834201369 8788116860							
Wandhare child care	9823316122	red, ananiku						
Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur M.H.Mahadik Arts And Commerce College,Modnimb. Dist- Sol	7588251549 9421046855							
Punya shlok Ahilyadevi Holkar Solapur University	9822522071 7276328999							
Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University	9561785843	Is covid 19 virus alive on I	Earth parmantly like maler	ia, Dengu				
PAH Solapur University, Solapur P.A.H. SOLAPUR UNIVERSITY SOLAPUR	9545252952 9730357839	No						
or What to do those having no korona	9730259812 7588081844							
Shri Ayurved Mahavidyalaya, Nagpur Punyashlok Ahilyadevi Holkar University Solapur	09767537154							
Solapur univercity Jayoti Vidyapeeth women's University Jaipur	9130602227 7972959237	Is there any accupressure	theory clinical study cond	lucted for viral disorders or	lifestyle disorders			
Punyshlok Ahilyadevi Holkar Solapur university S C Mutha Aryangla Vaidyak college satara	9028853920 8691923339	,						
Punysholk Ahilydevi Holkar Solapur University	9834230375							
A.R.Burla Mahila Mahavidyalaya, Solapur Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University Solapur	9822939359 8855952171	No sir						
PAHSU Solapur	9921294144 09420770115							
Walchand College of Arts and Science, Solapur Tilak Ayurved Mahavidyalaya, Pune	08080443145	Plz reflect on yoga and dr	yang people					
M.S.Ayurved college, Gondia, Maharashtra P A H SOLAPUR UNIVERSITY, SOLAPUR	9763797546 9112493319	What's ur hobbies						
Punyashlok Ahilyadevi Holakar solapur vidhyapith ,solapur	9146509100							
e Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University PAH SOLAPUR UNIVERSITY SOLAPUR	7058737878	No any question [4]						
Walchand College of Arts and Science, Solapur. Solapur university	9890615173 8275459763	No						
S. M. B. T. Ayurved College and Hospital, Dhamangaon	8454844613							
PAHSUS ati CRC Bhopal		No How to train special child	in yoga					
uca Santosh Bhimrao Patil Arts Commerece & Science College Ma	n 9422069128							
SOLAPUB University		NO						
	9984550217 9075462384							
er Punyashlok ahilyadevi Holkar , Solapur University, Solapur. Chandmal Tarachand Bora College At post Shirur Tal. Shirur Solapur university	9984550217 9075462384 9822787271 9623612805	What is the role of yoga n	Acupressure in Covid 19					
nei Punyashlok ahilyadevi Holkar , Solapur University, Solapur. Chandmail Tarachand Bora College Al post. Shirur Tal. Shirur Solapur university Punyashlok Shivya devi Holkar Solapur University, Solapur	9984550217 9075462384 9822787271	What is the role of yoga n No No	Acupressure in Covid 19					
hei Punyashlok ahilyadevi Holkar , Solapur University, Solapur, Chandmail Tanchané Bora College Af poet. Shruur Tal, Shruur Solapur university Punyashlok Shriya devi Holkar Solapur University, Solapur SMSMP Mahardylaya Natepute solapur Shih Nutan Prashana, Vijapur Road, Solapur.	9984550217 9075462384 9822787271 9623612805 7720824004 9880152904 9763665408	What is the role of yoga n No No	Acupressure in Covid 19					
he Punyashkok ahlyadevi Holkar , Solapur University, Solapur Caundmill Taractured Boxa Solapur Angel Simur Tal. Simur Solapur university Punyashkoi Shivaya devi Holkar Solapur University, Solapur Shri Nutan Prashama, Vigour Road, Solapur Shri Nutan Prashama, Vigour Road, Solapur. Punya Natorna Bank Datast	9984550217 9075462384 9822787271 9623812805 7720824004 9950152904 9763665408 9819780715 8875203102	What is the role of yoga n No No	Acupressure in Covid 19					
he Pungskolk ahlyskolv Holar, Solgar Uhivesty, Solgar, Diskolmal Tarahand Bora College Al post. Sherr Tal, Sherr Solgar univest, Pungstolc Shivya devi Holar Solgar Uhivesty, Solgar Shih Mahm Pashana, Vigar Dadi Solgar, Pungb Nationa Bank Datas Solgar Uhivestiy	9984550217 9075462384 9822787271 9623612805 772082400 9890152904 9753665408 9819780715 8975203102 9860509601	What is the role of yoga n No No	Acupressure in Covid 19					
he hrypetick killydeor (Holar, Solapur University, Solapur Daniedia Tearaniva Bia Solape / Jano Buo T-18. Small Solapur venestly Hunyashick Killyda den (Holar Solapur University, Solapur Solabut Hunards), solapur Solabut Solabut Hunards, Solapur Solabut Hunards, Solapur Solapur University Sonabat Bierrase Pal Ark, Commerce and Science celege M Salit Inda	9984550217 9075462384 99622812805 7722082400 99630152904 9753685400 9819762015294 98197620152 98695203102 98605509601 a 09604888012 8668773415	What is the role of yoga n No No No						
her hryngetok Arbijdeor Hokar, Solapur University, Solapur Debenden Tareatweiher Bis College A geo Butor Tal. Sener Solapur sinteestity Hurnyastek Rhyng den Hokar Solapur University, Solapur BASSEM Maharokiyapa Nategolar solapur Sin Hokan Patana Viguer Ross, Solapur Sin Hokan Patana Viguer Ross, Solapur Solapur Johnenty Santah Bhrenar Pal Arb, Commerce and Science college M Sait Inda	9984550217 9075462384 99622787271 99623672805 97720824004 99753054000 9975203102 99605059001 09604888012 80568773415 82754572415	What is the role of yoga n No No No As there is no medicine o		hat are the acupressure p	pints to cure the symptoms	of this disease? Can we s	uggest those points to the	patients for self treatment
ne Invgatoria killingkover Hokar. Solagor Linivensky, Solagor. Comenter Taeraken Nation Karlander, Angel Shiver Ta. Shiver Solagor universky Punyatelska Shivery devi Hokar Solagor Liniversky, Solagor SMSAP Mahavidylega Nategota solagor. Pinya National Bank Maki Solagor Universky Salah Inda	9984550217 9075462384 9822787271 98223672805 9723824004 9899152200 9899152200 989975203102 98957203102 980509601 a 09604888012 8868773415 8275457907	What is the role of yoga n No No No As there is no medicine o		hat are the acupressure p	vints to cure the symptoms	of this disease? Can we s	uggest those points to the	palients for self treatment
ne Invgatork shingdoor Hokar. Solagor University, Solagor Canateria Teardware Marc Achieve A good Shine Tai. Shine Solagor university Punyatehok Shingdoo Alabar Solagor University, Solagor Shi Huan Patana Nugure Raad, Solagor. Pungh Kehoral Bank Solagor University Salah India Salah India Salah India Salah Daria Pal Arth, Cammers and Selence college M Solagor Solagor University Solagor PM Solagor university solagor PM Solagor university solagor PM Solagor university solagor PM Solagor university solagor Salah India	999450021 907545284 962281271 9622812027 962281200 970505400 970505400 970505400 970505400 9815720715 981523102 98152310 981523102 98152310 98152000 98152000 98152000000000000000000000000000000000000	What is the role of yoga n No No No As there is no medicine o		hal are the acupressure p	sints to cure the symptoms	of this disease? Can we s	uggest those points to the	patients for self treatment?
ne Invgratek akingkeen Heker, Solager Linkerste, Solager Denkelder Tearwarke Ibos Colope / Jack Davie T. S. Send Solager verkensty Purysatick Skrives den Hokar Solager Linkerste, Solager Solager Hahenschilt von Kanzenstein Statischer Aussenstein Statischer Denkelder Schlager Salt Inda Seit Solager University Solager	994-55021 992278-277 962281-2200 97228-2200 980152004 980152004 980152004 980152004 980152004 980152015 980515001 9805179410 9423345807 721880759 9423345807 702882012 98051903 98051903 98051903 98051903 98051903	What is the role of yoga n No No No No As there is no medicine o No Yes	vaccine for COVID 19, w	hat are the acupressure p	sints to cure the symptoms	of this disease? Can we s	uggest those points to the	patients for self treatment?
na Invgatok Anlynden Hokar, Solagor University, Solagor Denkindia Tearakan Bios Colope / Japo Buon T. Ja Senet Solagor university Punyastok Silvys den Hokar Solagor University, Solagor Salkar Hokan Panakan Viguer Rass. Solagor Salkar University Santah Birmaso Pal Artu. Commerce and Science cologe M Salk Inda Self Solagor university Solagor University PAH Solagor university PaH Solagor university Solagor University PaH Solagor university Celer. Celer. Celer. Celer.	994450017 90754234 982278727 962281200 98278727 972394200 98015200 9819780715 980509007 980509007 980509007 980509007 9423345897 9423345897 721890720 9423345897 772882029 9423345897 772882029 9423345897 772882029 9423345897 772882029 9423345897 772882029 9423345897 772882029 9423345897 772882029 9423345897 772882029 9423345897 942345859 942995855 94299595555 8709912055	What is the role of yoga n No No No No As there is no medicine o No	vaccine for COVID 19, w	hat are the acupressure p	inta to cure the symptoms	of this disease? Can we s	uggest those points to the	patients for self treatment?
ne Invgatoria kihingken Hokar, Salagur Linivensh, Salagur Salagur varivenshy Punyaahok Shrya den Hokar Solagur Univensh, Salagur Salagur varivenshy Punyaahok Shrya den Hokar Solagur Univensh, Salagur Salaho Hukan Patahan Jugar Rad, Salagur Salaho Hukan Patahan Jugar Rad, Salagur Salaho Hukana Pataha. Commerce and Seieree college Ma Sala Inda Salahoa Patahan Patahan. Commerce and Seieree college Ma Salahoa Patahan Patahan. Commerce and Seieree college Ma Salahoa Patahan Salahan. Salahoa Patahan Salahan Salahoa Patahan Salahoa Patahan Salahoa Patahan. Salahoa Patahan Salahoa Patahan Salahoa Salahoa Patahan Salahoa Patahan. Salahoa Patahan Salahoa Patahan Salahoa Salahoa Patahan Salahoa Patahan Salahoa Patahan Salahoa Salahoa Patahan Salahoa Patahan Salahoa Patahan Salahoa Salahoa Patahan Salahoa Salahoa Salahoa Patahan Salahoa Salahoa Salahoa Salahoa Salahoa Salahoa Salahoa Salahoa Salahoa Salahoa Salahoa Salahoa Salahoa Salahoa Salahoa Salahoa S	984580017 982278274 982278274 982278274 982278274 98278282 98075234 98075234 98075234 98075234 98075234 98075234 9807523 9807524 980752 9807	What is the role of yoga n No No No No As there is no medicine o No Yes	vaccine for COVID 19, w	hat are the acupressure p	sints to cure the symptoms	of this disease? Can we s	uggest those points to the	patients for self treakment
ne Invgatok Ahlyden Hokar, Solagor University, Solagor Content Teardwellin Bic College A post Short Ta. Shenr Solagor university Punyathok Shyng den Hokar Solagor University, Solagor SMSAP Mahandylapa Niteptas Solagor. Pinga backoral Bark Solagor University Solation Bilmano Pall Ark.Commerce and Science college Mi Sola University Solation Bilmano Pall Ark.Commerce & Science college Mi Solagor University Solagor University Collaboration Pall Ark.Commerce & Science college Man College FEDUCATION, BASHI University Solagor D N College, Panta Nagath University.	984580017 982278727 982278727 982278727 982278727 982278727 982278727 972084204 98000500 98000500 98000500 98000500 98000500 9423945807 9453945807 9455958585807 9455958585807 9455958585858585858585858585858585858585	What is the role of yoga n No No No No As there is no medicine o No Yes	vaccine for COVID 19, w	hal are the anupressure p	vite to cure the symptoms	of this disease? Can we s	uggest those points to the	patients for self treatment
ne Invgatoria kihingden Hokar, Salagur Linivensh, Salagur Salagur vinnenshy Punyaahok Shiyang den Hokar Salagur Univenshy, Salagur Salagur vinnenshy Punyaahok Shiyang den Hokar Salagur Univenshy, Salagur Salah Hokan Yashan Yugar Kaat, Salagur Shi Huan Pashana Yugar Kaat, Salagur Salah Carina Biharana Pali Ant, Commerce and Seiene college Ma Sala Inda Salah Salagur Punyabak Ahiyaba Hokar Univershy salagur Da Salagur Salagur Punyabak Ahiyaba Hokar Univershy salagur Da College Pensa Alagurb Univershy O COLLEG OF EDUCATION, BARSHI D A College, Pensa Alagurb Univershy Salah Bimara Pela Ant, Commerce & Science college Ma College Pensa Alagurb Univershy Salama Biharana Pela Ant, Commerce & Science College Ma	984580017 982278727 982278727 982278727 982278727 982278727 982278727 9820000 98000000 98000000 98000000 98000000 98000000 98000000 98000000 98000000 98000000 98000000 98000000 98000000 98270161 98000000 98270161 98000000 98270161 98000000 98270161 98000000 98270161 98000000 98270100 98000000 9827000000000000 9827000000000000000000000000000000000000	What is the role of yoga n No No As there is no medicine o No Yes I safe in my home be pre	vaccine for COVID 19, w	hat are the asspressure p	sints to cure the symptoms	of this disease? Can we s	uggest those points to the	patients for self treatment
ne Invgatok Ahlydeen Hokar, Salagur University, Solagur Caharania Taurakan Bias Calage A paid Sharin Ta Sharin Solagur university Punyaatok Sharya deni Hokar Solagur University, Salagur Shafar Mahanyahaya Natepta Salagur Shafar Mahanyahaya Natepta Salagur Salagur Sharing Salagur Sharing Salagur University PAH Solagur university Salagur University PAH Solagur university Salagur Salagur University Salagur Salagur University Salagur Salagur University Salagur Salagur University Salagur Salagur University Salagur University PAH Solagur University Salagur Salagur University Salagur Salagur University Salagur Salagur University Salagur Salagur University Salagur Salagur University Di Colager Persa Kalaguh University Salagur PAH Solagur Salagur University Salagur Salagur Salagur University Di Kolagur PAH Solagur Salagur University Salagur Salagur Salagur University Salagur Salagur Salagur University Salagur	994560017 90754234 982279271 9822812005 975284234 980279271 982281200 9800056001 980750310 9800056001 2800056001 2800056001 2800056001 2800056001 980270410 980270410 980270410 980270410 980270410 990282500 990422076	What is the role of yoga n No No No As there is no medicine o No Yes I safe in my home be pre	vaccine for COVID 19, w	hat are the acupressure p	sints to cure the symptoms	of this disease? Can we s	uggest those points to the	patients for self areatment
ne Invgatok Anhydron Hokar, Solapur University, Solapur Caherania Taurakan Bias Colope A peo Buon T. Ia Senet Solapur variensity Punyastek Silvay den Hokar Solapur University, Solapur SMSAP Mahandylapu Nateplate Solapur Sala Hokan Patinan Viguer Nast Solapur Sala Hokan Patinan Viguer Nast Solapur Sala Hokan Deaton Viguer Nast Solapur Salah Deaton Viguer Nast Solapur Di College Patia Magah University Solapur PAN Solapur university Solapur PAN Solapur Viguer Nast Solapur PAN Solapur Viguer Nast Solapur Nast Solapur	984-580071 997-584234 982279727 982279727 982279772054204 982279727 981-59207 981-59207 981-59207 980-59207 980-59207 980-59207 980-59207 980-59207 980-59207 980-59207 980-59207 980-59207 980-59207 980-59207 980-59207 980-59207 980-59207 980-59207 980-59207 990-59207 900-592007 900-590	What is the role of yoga n No No No No As there is no medicine o No Yes I safe in my home be pre No No	vaccine for COVID 19, w	hat are the acupressure p	vinta to cure the symptoms	of this disease? Can we s	uggest those points to the	patients for self treatment
ne Invgatok Ahlyden Hokar, Solagor University, Solagor Caherania Tarakanaka Bina Colege A post Shore Ta Shene Solagor university Punyastok Shyna den Hokar Solagor University, Solagor ShSAP Mahandylapa Natiguta Solagor Shafa University Solagor University Solagor University PAH Solagor University Solagor University Solagor University Di COLLEG OF EDUCATION, BARSHI Perges southage, Parts Magder University Solagor PAH Solagor University Solagor PAH Solagor University Solagor PAH Solagor University Solagor PAH Solagor University Solagor	994560071 99756234 982279727 962281280 962279727 962281280 96279727 981798071 981798071 980509007 94238057 94238057 94238057 94238057 94238057 94238057 94217051 990508202 99050820 90050820 90050800000000000000000000000000000000	What is the role of yoga n No No No As there is no medicine o No Yes I safe in my home be pre	vaccine for COVID 19, w	hal are the acupressure p	sints to cure the symptoms	of this disease? Can we s	uggest those points to the	patients for self treatment
na Invgatok Anlpaden Hokar, Salagar University, Solagar Denkindia Tarakawa Bina Scalage A gala Qianu T. Sa Seng Salagar venesity Punyatok Sitya den Hokar Solagar University, Solagar Salas Mahanodya Natigata Salagar Salas Mahanodya Natigata Salagar Salas Mahanodya Pal Artu, Camerora and Salence colege M Sala Inda Sali Inda Sali Inda Sali Inda Sala Salar Venesity PAH Salagar university Salas Mahanodya Hokar university salagar PAH Salagar university Columbia Certora Anton Salagar Di Kollega Pana Magada University. Columbia Certora Conteres & Science Colege Ma Salagar Interna Pak Magada University. Columbia Certora Center PAH Salagar University Salagar University Salagar Denter PAH Salagar University Salagar PAH Salagar University Salagar PAH Salagar University Salagar Pahan Salagar Paha Salagar University Salagar Paha Salagar University Salagar PAH Salagar University Salagar	994560017 90756234 982277271 962361280 9827772084204 980152004 980152004 981753010 98775316 98775316 98775316 98775316 98775131 980677316 98077315 980775 980775 980775 980775 980775 980775 980775 980775 980775 980775 980775 980775 980775 980775 980775 9807575 98075 9807555 980755555 9807555555 9807555555555555555555555	What is the role of yoga n No No No No As there is no medicine o No Yes I safe in my home be pre No No	vaccine for COVID 19, w	hat are the asspressure p	while to cure the symptoms	of this disease? Can we s	uggest those points to the	patients for self treatment
ne Invgatela Ahlyadeen Hekar, Salagar University, Salagar Exherinal Tarakawalian Bio Schoper Juge Dalam Tai. Senet Salagar university Punyatela Ahlyadeen Nature Salagar University, Salagar BASAP Maharokiyan Naturgkan Salagara Punya Dalam Salagara Salagar University Salatah Birrara Pali Ahl, Commerce and Science college M Sala Inda Self Salatah Dimara Pali Ahl, Commerce & Science college Man Ocu, Elico F Charlow Holar unersity salagar PAH Salagar university punyatela Ahlyadee University Salatah Dalar Salagar University Salatah Dalar Salagar University Salatah Dalar Salagara Salatah Dalar Salagara Salatah Dalar Salagara Salatah Dalar Ala Commerce & Science college Man Ocu, Elico F Collegar Chara Salatah Dalar Salagara Salatah Dalar Salagara Salatah Dalar Salagara Salatah Dalar Ala Commerce & Science College Man Ocu, Elico F Collegar Chara Salagar Salatah Dalara Pali Ahl, Commerce & Science College Man Ocu Salagara Salatah Dalar Salagara Salatah Dalar Salagara Salatah Dalar Salagara Salatah Dalar Salagara Salatah Dalar Salagar Salatah Dalar Salagar Salatah Salagara Salatah Salagar Salatah Salagar Salagar Salatah Salagar Salatah Salagar Salagar Salatah Salagar Salatah Salagar Salatah Salagar Salatah Salagar Salagar Salatah Salagar Salatah Salagar Salagar Salatah Salagar Salatah Salagar Salatah Salagar Salatah Salagar Salagar Salatah Salagar Salatah Salagar Salagar Salatah Salagar Salagar Salatah Salagar Salatah Salagar Salatah Salagar Salagar Salatah	994560017 99754234 982278727 982278727 982278727 982278727 9827872 98278727 9837872 9837872 9837872 9837872 9837872 9837872 9837872 9937978 9937978 993797978 993797978 99379797978 99379797979 99379797979 993797979797979	What is the role of yoga n No No No No As there is no medicine o No Yes I safe in my home be pre No No	vaccine for COVID 19, w	hat are the acupressure p	vinte lo cure the symptome	of this disease? Can we s	uggest those points to the	palients for self breatment
ne Invgatek Anhydren Hekar, Salagur Linversity, Solagur Chemient Tareatweite Bio Colope A geo Buo T. I. Sener Solagur venersity Punyatek Anhydre den Hekar Solagur Linversity, Solagur Salas Maharokiyas Natepata solagur Sin Hekan Patana Myour Naat Salagur Salas Maharokiyas Natepata solagur Salas Maharokiyas Natepata Salagur Salas Maharokiyas Mangala Maharokiyas Salas Maharokiyas Mangala Salagur Salas Maharoki Salagur Salas Maharoki Salagur United Kalagur Salas Maharoki Salagur United Kalagur Salas Maharoki Salagur Salagur Salas Maharoki Salagur Salagur Salas Maharoki Salagur Salagur Salas Maharoki Salagur Salagur Salas Maharoki Salagur Salagur Dati Salagur United Kalas Salagur Salagur Dati Salagur Salagur Salagur Maharoki Salagur Salagur Maharoki Salagur Salagur Maharoki Salagur Salagur Park Salagur Salagur Salagur Maharoki Salagur Salagur Sanashi Anhyaden Hakar Salagur Salagur Sanashi Anhyaden Hakar Salagur Salagur Sanashi Anhyaden Hakar Salagur Salagur Sanashi Anhyaden Hakar Salagur Salagur Ja Sa Maharoki Salagur Salagur Ja Sa Maharoki Salagur Salagur	994560071 99754234 982279727 982279727 98227977 98227977 982797 981978079 981978079 98097573 98097573 98097573 98097573 98097573 98097573 98097573 98097573 98097573 98097573 98095552 98097573 98095552 9809555 99025552 990255555 9902555 9902555 9902555 990255555 990255555 990255555 9902555555 9902555555 9902555555 99025555555 99025555555 99025555555 99025555555555	What is the role of yoga n No No No No As there is no medicine o No Yes I safe in my home be pre No No	vaccine for COVID 19, w	haf are the soupressure p	ants to cure the symptoms	of this disease? Can we s	uggest those points to the	patients for self inseinent
ne Invgatok Anhydron Hokar, Salapar University, Solapar Exherina Tarakanik Bina Colope A geo Shan T. I. Sener Solapar university Buryastok Anhydro, den Hokar Solapar University, Solapar Salabar Mahanokiyan Nateplate Solapar. Proge National Bank Selation Seneral Pati Arts, Commerce and Science cologe M Selation Seneral Pati Arts, Commerce and Science cologe Mar Calabar University PAM Solapar university PAM Solapar university PAM Solapar university Santach Birman Pati Arts, Commerce & Science cologe Mar Calabar Commerce Science cologe Mar Calabar Col.Lindo F EUCATION, BARSHI PAM Solapar university Santach Birman Pati Arts, Commerce & Science cologe Mar Calabar Col.Lindo F EUCATION, BARSHI PAM Solapar University Solapar Col.Lindo F EUCATION, BARSHI PAM Solapar University Solapar Col.Lindo F EUCATION, BARSHI Di Standar Science Cologe Mar Calabar Col.Lindo F EUCATION, BARSHI Di Standar Cologe of Pammers, Solapar Da Standar Science Cologe Mar Calabar Cologe of Demarky, Solapar Di Standard's Cologe of Pammers, So	994560017 99754234 982279727 982281200 97720142040 980279727 98197015 981970012 9805703102 9805703102 9805703102 9805703102 9805703102 980571311 980571311 980571311 99238325 9192382910 99238325 9192382910 99238325 9192382910 99238325 9192382910 99238325 9192382910 99238325 9192382910 99238325 9192382910 99238325 9192382910 99238325 9192382910 99238325 9192382910 99238325 919238325 919238325 919238325 919238325 919238325 919238325 919238325 919238325 919238325 919238325 919238325 919238325 919238325 919238325 919238325 919238355 919238355 919238355 919238355 919238355 919238355 919238355 91923855 91923855 91923855 91923855 91923855 91923855 91923855 91923855 91923855 91923855 9192385 919258 91	What is the role of yoga n No No As there is no medicine o No Yes I safe in my home be pre No No Suggest straight forward I	vaccine for COVID 19, w	hat are the acupressure p	sinte to cure the symptome	of this disease? Can we s	uggest those points to the	patients for self treatment
minipatrick aklystere Holes, Solaper University, Solaper Denkelder Teardweiter Bioles Colope / Jack Daves T. 4. Series Solaper versets? Polymatrick Strings den Holes Solaper University, Solaper Solaper University Solaper University Solaper Solaper Colores Solaper University Solaper Solaper University Solaper Solaper University Solaper Solaper Solaper University Solaper Solaper Solaper Solaper Solaper Solaper Solaper Solaper Solaper Solaper University Solaper Solaper Solaper Solaper Solaper Solaper Sol	994560017 99574234 982279271 9822812805 9772082400 980279727 98020907 98000907 98000907 98000907 98000907 98000907 942380807 942380807 942380807 94238080 94271106 94002000 942390 94002000 94002000 94002000 94002000 94002000 94002000 94002000 94002000 94002000 94002000 94002000 94002000 94002000 94002000 94002000 94002000 94002000 94002000 940020000 9400200000 977400000 940020000 977400000 977400000 977400000 9774000000 97740000000 9774000000 9774000000 97740000000000	What is the role of yoga n No No As there is no medicine o No Yes I safe in my home be pre No No Suggest straight forward I	vaccine for COVID 19, w	hat are the asspressure p	while to cure the symptoms	of this disease? Can we s	uggest those points to the	patients for self treatment
ne Invgatela Ainjagen Hekar, Salagar University, Salagar Endersitä Tauskarakai Bio Schope / Java Buon T. Ja Send Salagar vainensity Punyatela Kähysig den Hakara Salagar Linversity, Salagar Salasa Hakarakai Vigue Rass. Salagar PMH Salagar university Salasa Hakarakai Kalar unensity salagar pungatak Ainjagen Kalara Unensity salagar PMH Salagar university Salasa Hakarakai Kalara Unensity salagar PMH Salagar university Salasa Hakarakai Kalara Unensity salagar PMH Salagar University Salasa Hakarakai Kalarakai Kalarakai Salasa Salasa Salasa Bimaga Pali Aka Commerce & Salasac Calega Ma O College De Policita Natar Park Salagar University Salagar Parka Salagar University Salagar	994560017 99754234 982278727 982278727 982278727 982278727 982278727 9827872 98020607 98020607 98020727 9802077 98020077 9802000000000000000000000	What is the role of yoga n No No As there is no mediate o No Yes I safe nmy home be pre No	vaccine for COVID 19, w	hat are the acupressure p	vinte lo cure the symptome	of Bis disease? Can we s	uggest those points to the	palients for self beatment
ne Invgatok Anjogen Hokar, Salagur University, Solagur Endersite Tareateken Bio Scieger App and Sulaw T. Is Sene Solagur versetsj Punyatok Shings den Hokar Solagur University, Solagur SalaSuP Mahanokiyan Natigate Salagur SalaSuP Mahanokiyan Natigate Salagur Salas In Hoka Pashara Niyapir Nati Salagur Salas Interna Pall Ark, Commerce and Science cellege M Sala Inda Self Salar University PAH Solagur versetsj Salas Inda Pall Ark Commerce & Science cellege M Salas Inda Pall Ark Commerce & Science cellege M Salas Inda Pall Ark Commerce & Science cellege M Salas Inda Pall Ark Commerce & Science cellege M No College De Pencher Net Salas Inda Pall Ark Commerce & Science cellege M No College De Pencher Net Solagar Versetsj Salas Inda Celler PAH Solagar University Salas Inda Celler PAH Solagar University Salas Inda Celler PAH Solagar University Solagar Salas Inda Celler PAH Solagar University Solagar Salas Inda Celler PAH Solagar University Solagar Salas Inda Celler PAH Solagar University Solagar Panyatok Anjagden Hokar Solagar University Solagar Salas Inda Cellege of Pammay, Solagar Panyatok Anjagden Hokar Solagar University SIST Muhadris College of Pammay, Solagar PAH Solagar University Solagar Pah	994560017 99754234 982278727 982278727 982278727 982278727 9827872 9837875 97857575 97857575 97857575 97857575 97857575 97857575 9785757575 978575757575 9785757575757575757575757575757575757575	What is the role of yoga n No No As there is no mediate o No Yes I safe nmy home be pre I safe in my home be pre Soggest shright forward I Construction of the safe of the saf	vaccine for COVID 19, w	hat are the accipressure p	sints to cure the symptoms	of this disease? Can we s	uggest those points to the	patients for self areatment
ne Invgatok Ahlyden Hokar, Solapur University, Solapur Caherania Taurakan Bina Colope A peo Show T.a. Sene Solapur university Punyastok Shiyon den Hokar Solapur University, Solapur ShiAbu Pahano Iyan Anta Solapur ShiAbu Pahano Yang Matsubar Salam Salam Salam Salam Salam Data Salam Salam Data Salam Salam Data Salam Sa	994560012 99526727 99526234 995278727 99526234 995278727 99526234 995278727 995278 9952787 9952787 9952787 995278 905279 905278 905279 905278 905279 905278 905279 905278 905279 905278 905279 905278 905279 905278 905279 905278 905279 905278 905279 905278 905279 905278 905279 905278 905279 905278 905279 905278 905279 905278 905279 905278 90509 905279 9055277 905279 905279 905279 9052	What is the role of yoga n No No No As there is no medicine o No Yes I safe in my home be pre No No Suggest straight forward t Ves No, thank you. Yes No Sudathan krya	vaccine for COVID 19, w	hat are the acupressure p	oints to cure the symptoms	of this disease? Can we a	uggest those points to the	patients for self treatment
ne Invgatok Anjogen Hokar, Solaper University, Solaper Denkarda Teardanik Bac Solape J Andre Mar T. & Send Solaper university Solaper university Solaper University Solaper J Andrea Solaper University Solaper J Andrea Solaper University Solaper J Andrea Solaper University Solaper	99456001 995764234 982279271 982281200 97050201 982279271 98279201 98000000 98000000 98000000 98000000 98000000 98000000 980000000 980000000 980000000 9800000000	What is the role of yoga n No No No No A there is no mediane o No No No No No No No No, thank you.	vaccine for COVID 19, w	hat are the asspressure p	while to cure the symptoms	of this disease? Can we s	uggest those points to the	patients for self treatment
ne Invgantok Anhydren Holar, Solagor University, Solagor Endersite Tareateken Bio Scieger A peop Bion T. I. Sener Solagor university Punyastok Skinys den Holars Solagor University, Solagor Salasa Habanotiyas Natigota Solagor. Per Solagor University Salasa Habanotiyas Path Arts, Commerce and Science college M Selar University Salasa Hamada Solagor The Solagor University Salasa Habanotiyas Natigota Solagor. PAH Solagor university Solagor University Solagor University Solagor PAH Solagor university Solagor University Solagor DA College Per Bourco Real Solagor College M Real India Self Solagor University Solagor University Solagor Occube Cer Ecology National Solagor College M Real India Solagor University Solagor Occube Cer Ecology College M Solagor Da College Per Bourco Real Solagor College M Solagor Da College Per Bourco Real Solagor College M Solagor Da College Cer Ecology College M Solagor Da College Per Bourco Real Solagor Da College Cer Ecology College M Solagor Da Solagor Certers P AH Solagor University Solagor Da Solagor Alagor Solagor D Solagor Alagor Alagor Solagor D ST Munda College O Plannacy, Solagor D ST Munda College O Plannacy, Solagor D ST Munda College O Plannacy D ST Munda College Solagor D ST Munda College O Plannacy D ST Munda College O Plannacy D ST Munda College O Plannacy D ST Munda College Solagor D ST Munda College O Plannacy D ST Munda College	994560017 995764234 992277277 992281280 97205623 99227727 992281200 9920929 99209 99200000000	What is the role of yoga n No No No No A there is no mediane o No No No No No No No No, thank you.	vaccine for COVID 19, w	hat are the acupressure p	kita lo cure the symptoms	of this disease? Can we s	uppest those points to the	palients for self beatment
Terminant Factor (Sector University, Solgar, Charlon Tal, Sendar University) Sector and Sector (Sector Sector) Salasan Haranovises (Sector) Salasan Haranovises (Sector) Salasan Haranovises (Sector) Salasan Haranovises (Sector) Salasan Haranovises (Sector) Sector University Salasan Haranovises (Sector) Salasan Haranovises (Sec	994560017 99754234 982278727 982278727 982278727 98278727 98278727 98977017 98977077 98977077 94238407 98050527 980505057 980505057 98	What is the role of yoga n No No No No A there is no mediane o No No No No No No No No, thank you.	vaccine for COVID 19, w	Nat are the acupressure p	inta lo cure the symptoms	of this disease? Can we s	uggest those points to the	patients for soff areatment
ne Invgatok Anjagen Hokar, Salapar University, Salapar Exherina Tarakané Bias Calapar, Japa Shari Ta, Senga Salapar university Salapar university Salapar University Salapar Salapar University Salapar Salapar University Salapar Sala India Self Self University Salapar PAN Salapar university Salapar University Salapar Di Salapar University Salapar PAN Salapar University Salapar Di Salapar University Salapar PAN Salapar University Salapar DI Salapar University Salapar PAN S	984-580-071 977-582-284 982278-271 982278-272 982278-272 982278-272 981-578-072 981-578-072 980-578-072 980-578-072 980-578-072 980-578-072 980-578-072 980-578-072 980-582-072 980-582-072 980-582-072 980-582-072 980-582-072 980-582-072 980-582-072 980-582-072 980-582-072 980-582-072 980-582-072 980-582-072 980-582-072 980-582-072 980-582-072 997-582-082 997-597-082 997-597-597 997-597-597 997-597-597 997-597-597 997-597-5	What is the role of yoga n No No No No A there is no mediane o No No No No No No No No, thank you.	vaccine for COVID 19, w	haf are the soupressure p	ants to cure the symptoms	of this disease? Can we s	uggest those points to the	patients for self insufment
Terr Instantia Antipadem Holar, Solager Linkensk, Solager Manikan Tearakan Bio Scieger App and Sum T. & Seng Solager versensky Antipadie Scieger App and Sub Tear Seng Solager Versensky Solager	994560017 995764234 98227927 98227927 98227927 9837927 99777927 99777927 99777927 99777927 99777927 99777927 99777927 99777927 99777927 99777927 99777927 99777927 99777927 99777927 99777927 99777927 99777927 99777927 99777927 997777927 997777927 997777927 997777927 997777927 997777927 997777927 997777927777707777777777	What is the role of yoga n No No No As there is no medicine o No Yes I safe in my home be pre No No No No, thank you. Yes No, thank you. Yes No	vaccine for COVID 19, w	hat are the asspressure p	while to cure the symptoms	of this disease? Can we s	uggest those points to the	patients for self treatment
ne Invgatok Anjogen Hokar, Solapar University, Solapar Endersita Tarakan Bio Sciege A park Daw T. A. Sene Solapar university Analysis and Solapar A park Solapar Solapar University Solapar University Santah Birmao Pal Artu, Cammero and Selence college M Solapar University Santah Birmao Pal Artu, Cammero and Selence college M Solapar University Santah Birmao Pal Artu, Cammero and Selence college M Solapar University Santah Birmao Pal Artu, Cammero and Selence college M Solapar University Santah Birmao Pal Artu Cammero & Solance college M Solapar University And Selet Solapar University And Selet Collection Collection Collection College M Solapar University And Selet Collection Collection Collection College M Solapar Anno Selet Solapar Collection Collection Collection College M Solapar D K College P Revealed University Solapar D K College P Revealed University Solapar D K College Areas Solapar Collection Collection Collection Solapar D K College P Revealed University Solapar D Selet Mark Solapar D Seletar University Solapar D Seletar University Solapar D Seletar University Solapar D Seletar University Solapar D Seletar Antopace Areas Solapar D Seletar College of Parmacy, Solapar D Seletar Antopace Areas Solapar D Seletar College Areas Solapar D Seletar D Seletar Areas Solapar D Solapar D Seletar Antopace Areas Solapar D Solapar D Seletar Antopace Areas Solapar D Solapar D Seletar College Areas Solapar D Solapar D Seletar D Seletar D Solapar Areas Solapar D Solapar D Seletar D Seletar D Solapar Are	984-560071 982278-272 982278-272 982278-272 982278-272 983-9307 983-9307 983-9307 983-9307 9800-5607 98000-5607 98000-5607 98000-5607 98000-5607 98000-5607 9800000000000000000000000000000000000	What is the role of yoga n No No No No A there is no mediane o No No No No No No No No, thank you.	vaccine for COVID 19, w	hat are the acupressure p	kitė lo cure the symptoms	of this disease? Can we s	uggest those points to the	patients for self beatment
ne Invgatick Anjorden Holze, Solager University, Solager Exherinal Tacatavalia Bio Scipper A people Num Tai Sener Solager university Punyatick Anjorgen Holze Solager University, Solager SASAP Maharokiyas Nateptate solager Sin Holze National Holze Solager University Punyatick Anjorgen Handschart Solager University Saterah Birrara Pal Arts, Commerce and Science college M Solager University PAH Solager University Saterah Birrara Pal Arts, Commerce & Science college M Solager University Panyathok Anjohader University solager Solager University PAH Solager University Panyathok Anjohader University Solager Solager University Panyathok Anjohader University Solager Solager University PAH Solager University Solager University Solager PAH Solager University Solager DIST Solager University Solager PAH S	984-50021 9822787271 9822787274 9822787274 9822787274 9822787274 9802787274 980278727 9802786757 9802786757 9802786757 980278757 98027875 980278757 98027875 9802785 98027875 98027875 98027875 98027875 98027875 98027875 98027875	What is the role of yoga n No No No No No No No No No No Suggest in my home be pre in safe in my home be pre No No No No No No No No No No No No No	vaccine for COVID 19, w	Nat are the acupressure p	inta lo cure the symptoms	of this disease? Can we s	uggest those points to the	patients for soff areatment
ne Invgatok Anjorden Hokar, Salapar University, Salapar Cahennia Taurakan Bina Cahega Aga aga Subar Tai. Seng Salapar university Punyatok Anjorden Hokar Solapar University, Salapar Salabar Mahanokipan Natagakan Salapar Salabar University Salaha Binara Pali Ark, Commerce and Science college Ma Salah Binara Pali Ark, Commerce and Science college Ma Salah Binara Pali Ark, Commerce & Science college Ma Cahegar university PAN Solapar university PAN Solapar university PAN Solapar university PAN Solapar university Isolapar Saraha Binara Pali Ark, Commerce & Science college Ma Cahegar University PAN Solapar university PAN Solapar university PAN Solapar university Coll. ECO FEDUCATION, BARSH 1 Coll. College Cher EUCATION, BARSH 1 Coll. College Cher EUCATION, BARSH 1 Coll. College Cher Band Cher Park Solapar Coll. ECO FEDUCATION, BARSH 1 Coll. College Cher Pank Solapar Coll. Science Cher Park Solapar University Solapar Coll. College Cher Park Solapar University Solapar PAN Solapar Solapa	984-580017 975-58234 982279271 9822812705 982279271 9822812705 9815780172 9805780172 9805780172 9805780172 9805780172 980578017 980	What is the role of yoga n No No No As there is no medicine o No Yes I safe in my home be pre No No No No, thank you. Yes No, thank you. Yes No	vaccine for COVID 19, w	haf are the soupressure p	aints to cure the symptoms	of this disease? Can we s	uggest those points to the	patients for self insetment
Terming Termina in Body Science (1999) Solgar versions) Solgar V	994560017 995764234 99227770 992281270 992297770 992281270 9923972 994129077 99412907 99412977 99577 905777 90577 90577 905777 905779 905777 905779 905777 905779 905777 905779 905777 905779 905777 905779 905777 905779 9057779 905777 905779 905777 905779 905777 905779 905777 905779 9057779 9057779 9057779 90577779 9057779 9057779 9057779 9057779 90577779 9057779 9057779 905777979 905777979 905777979 905777979 905777979 905777979 905777	What is the role of yoga n No No No No No No No Suggest in my home be pre in asle in my home be pre in asle in my home be pre No No Suggest straight forward 1 * straight forward 1 * straight forward 1 No No No Suggest straight forward 1 * s	vaccine for COVID 19, w	hat are the asspressure p	side to cure the symptoms	of this disease? Can we s	uggest flose points to the	patients for soff treatment
Terminent instruments (Salager University, Salager Salager versites) Pumpatisk Rhysing den Holker Solager University, Solager Salager versites) Pumpatisk Rhysing den Holker Solager University, Solager Salager Versites) Pumpatisk Rhysing den Holker Solager Salager Versites) Salager Versites	984-50021 982278/274 982278/274 982278/274 982278/274 98278/274 9802786/274 9802786/274 9802786/274 9802786/274 9802786/274 9802786/274 9802786/274 99022382 9402777156 99022382 9402777156 940277756 9402775756 9402757575756 9402757575756 940275757575757575757575757575757575757575	What is the role of yoga n No No No No No No No No No No No No No	vaccine for COVID 19, w	hat are the acupressure p	kità lo cure the symptoms	of Bis disease? Can we s	uppest those points to the	patients for self beatment
Terminent services in the service state of the service services in the service service services in the service service service services in the service	994560017 99576234 9962278727 996228297 9962278727 99622867 99720172 996209607 99600962 99600962 99620962 99620962 99620962 99620962 99620962 9962097 99762097 99762097 99777 99777 99777 99777 99777 99777 99777 99777 99777 997777 99777 99777 99777 997777 997777 99777 997777 997777 99777777	What is the role of yoga n No No No No No No No No No No No, thank you. Ves Suggest is sight forward 1 Suggest is sight forward 1 No, thank you. No No No No No No No No No No No No No	vaccine for COVID 19, w	Nat are the acupressure p	virta lo cure the symptoma	of this disease? Can we s	uggest those points to the	patients for soff areatment
ne mynatick Anjorden Hokar, Salager University, Solager Endered Tarakenker Bio Scieger Age of Subar Tai. Sener Solager university Punyatick Singer den Hokar Solager University, Solager Salas Mahanodysey Natiopake solager Sin Hokan Pathana Hyper Rast. Solager Salas Mahanodysey Natiopake solager Natiopake solager Salas Salas Salas Mahanodysey Natiopake solager Salas Salas Salas Natiopake Hokar Solager University Salas Natiopake Solager University Solager Salas Mahadia Colage of Pammang, Solager Salas Mahadia Colage of	984-56021 982278-721 982278-721 982278-721 982278-721 980278-721 980278-721 980278-721 980278-721 980278-721 980278-721 99027728 99029778 9902978 99029778 9902978 9902978 9902978 9902978 9902978 9902978 9902978	What is the role of yoga n No No No No No No No No No No No No No	vaccine for COVID 19, w	hal are the acupressure p	vite to cure the symptoms	of this disease? Can we a	uggest Proce points to the	patients for self treatment
Terminal Terminal Index Solary University, Solary Charlos Tel Server Solary winesky Purysatick Shirps den Hoka: Solary University, Solary Charlos Solary Wensty Solary University Solary Univers	994560017 99756234 98227727 98227827 98227827 98227827 98227827 9832782 98327827 9832782 98327827 9832782 9832782 9832782 993277 9932782 99329782	What is the role of yoga n No No No No No No No No No No No No No	væcine for COVID 18, w diston ps for	hat are the acceptessure p	side to cure the symptoms	of this disease? Can we a	uggest (hose points to the	patients for soff treatment
Terminent in the second	984-50021 98278-721 98278-721 98278-721 98278-721 98278-721 98278-721 98078-701 99078-701 99078-701 99078-701 99078-701 99078-701 99078-701 99078-701 99078-701 990778-701 900778-701 900778-701 900778-701 900778-701 90078-701 90	What is the role of yoga n No No No No No No Second Second Second Second Yes is no medicate of No Second Second Second Second No No Second Second Second Second Second Second Second Second No No Second Second Second Second Second Second Second Second No No No No No No No No No No No No No	væcine for COVID 18, w diston ps for	hat are the acupressure p	kità lo cure the symptoma	of this disease? Can we s	aggest those points to the	patients for self beatment
Terr Program (A. Aniputers) Holes, Solager University, Solager Solager versites) Program (A. Solager (A. Solager (A. Solager)) Solager versites) Solager versites) Program (A. Solager) Solager versites) Solager versi	994560017 99756234 9982276727 992276226 992276727 992276226 9982276727 998276727 99807579 99807579 9907750 9907579 9907579 9907579 9907579 9907750 99077570 9907770 9907770 9907770 9907770 9907770 9907770 9907770 9907770 990770 90070 90	What is the role of yoga n No No No No No No Second Second Second Second Yes is no medicate of No Second Second Second Second No No Second Second Second Second Second Second Second Second No No Second Second Second Second Second Second Second Second No No No No No No No No No No No No No	væcine for COVID 19, w islen ps for ?		vieta lo cure the sympioma	of this disease? Can we s	upgest those points to the	patients for self seatment
Terr Nyatek Alingkon Hokar, Salapar University, Salapar Exhibited Teardware Miles Calope & Jean Sum T. Is Sene Salapar university Punyatek Alingkon den Hokar Salapar University, Salapar Salabar Mahandaya Natiparka Salapar. Punyatek Alingkon Salapar Salabar University Salabar Milestan Barta Salabar University Salabar University Salabar University PAH Salapar university Salabar Barta PAH Ala Commerce & Salabar Calone Calopar Salabar PAH Salapar University Salabar Barta PAH Salapar University Salabar Salapar Salabar Barta PAH Salapar University Salapar PAH Salapar University Salapar PAH Salapar University Salapar PAH Salapar PAH Salapar PAH Salapar PAH Salapar PAH Salapar PAH PAH Salapar PAH S	994560017 99756234 998227737 99227524 99227737 99227524 99227734 9922774 99207799 9922774 9922774 9922774 9922774 9922774 9922774 9922774 9922774 9922774 9922774 99207799 9922774 9922774 9922774 9922774 9922774 9920779 9922774 9920779 9922774 9922774 9922774 9920779 9922774 9922774 9920779 9922774 9922774 9920779 9922774 9922774 9922774 9920779 9922774 9920779 9922775 9920779 9922775 9920779 9922775 9920779 9922775 9920779 9922775 9920779 992077	What is the role of yoga n No No No No No No No No No No No No No	væcine for COVID 19, w islen ps for ?		and to cure the symptoms	of this disease? Can we a	uggest those points to the	patients for self treatment
Terminent intervention (Sector Market), Solgar, Carlon Tells Sent Sector Version (Sector), Solgar Johnson, Tells Sent Sector Version, Sector Sector, Solgar Johnson, Tells Sent Sector Version, Sector Sector, Sector Sector, Sector Sector Version, Sector, Sector, Sector, Sector, Sector Sector, Sector, Sector	994560071 99754234 98227927 98227927 98227927 98227927 98193071 98193071 98193071 98193071 98193071 98193071 9800555 98005555 98255120 98219555 98219555 98219555 98219555 98219555 98219555 98219555 98219555 98219555 98219555 98219555 98219555 98219555 98219555 982219555 98519555 985195555 985195555 985195555 985195555 985195555 985195555 985195555 985195555 9851955555 985195555 985195555 9851955555 98519555555 985195555555 985195555555555	What is the role of yoga n No No No No No No No No No No No No No	vaccime for COVID 19, w dision ps for ? c do yogg per day? av?	In people age wise?	side to cure the symptoms	of this disease? Can we a	uggest (hose points to the	patients for soff treatment
Ter Purpatisk Aklydrein Holar, Solager University, Solager Marken Tareaware Bio Scoope App of Daw Ta Sener Ober venesty All Daw Sener Sener Sener Sener Sener Sener Venesty All Daw Sener	994560017 99576234 982271271 982271271 982271271 982271271 982271271 9827721 98020607 980271071 98027171 98027171 98027171 98027171 98027171 980271711 980277	What is the role of yoga n No No No No No No No No No No No No No	vaccime for COVID 19, w dision ps for ? c do yogg per day? av?	In people age wise?	bits to cure the symptoms	of this disease? Can we s	aggest those points to the	patients for self beatment
Ter Purpatisk Allysiden Holar, Solaper University, Solaper Defendin Tarakewite Res Colope A peop New Tell Sene Observations and the Solaper A peop New Tell Sene Observations and New Tell Sene Observations A peop New Tell Sene Observations and New T	984-50021 98278-721 98278-721 98278-721 98278-721 98278-721 98078-701 99078-701 990777780022 9907900 9907777780022 90000-800590 9007777780022 90000-800590 9007777780022 90000-800590 9007777780022 90000-800590 9007777780022 90000-800590 9007777780022 90000-800590 9007777780022 90000-800590 90000-800590 9007777780022 90000-800590 9007777780022 90000-800590 9007777780022 90000-800590 9007777780022 90000-800590 9007777780022 90000-800590 9007777780022 90000-800590 90000-800590 9007777780022 90000-800590 90000-800590 90000-800590 90000-800590 90000-800590 90000-800590 90000-800590 90000-8000-	What is the role of yoga n No No No No No No No No No No No No No	vaccine for COVID 15, w claims ps for ps for ? ********************************	n people age wise?	inte lo cure the symplome	of this disease? Can we s	upgest those points to the	patients for self treatment
Terr Program Science (Sector University, Science (Sector University, Science (Sector University), Scien	994560017 995764234 982279721 9822829721 982279721 98227872 98227734 98227754 98227754 9837877 943234507 9837877 943234507 9837877 9432777 9837877 9937879 9937879 9937879 9937879 9937879 9937879 99378 99379799 99378 99378 9939	What is the role of yoga n No No No No No No No No Substrated for the second No No No Substrated for the second No No No No Substrated for the second No No No No No No No No No No No No No	vaccine for COVID 15, w claims ps for ps for ? ********************************	n people age wise?	and to cure the symptoms	of this disease? Can we a	uggest hose points to the	patients for self treatment
Terr Program (Arrivers) Endering Tanganakan Baca Capage Jang Bara Salapar versensy Perspection & Strange Salapar University, Salapar Salapar versensy Perspection & Strange Salapar Salapar Versensy Salapar Salapar Salapar Versensy Salapar Barras Pal Arts, Commerce and Salapar Salapar Versensy PAH Salapar university Salapar Versensy PAH Salapar university Salapar Salapar Versensy Salapar Versensy PAH Salapar university Salapar Versensy Salapar Versensy PAH Salapar university Salapar Versensy Salapar Versensy	994-60071 997-64234 99278727 99278224 992278727 99278224 99278727 99278224 9937972 993799 993792 993799 993792 993792 993799 993792 993799 993792 993799 993799 993792 993799 993799 993799 99379 99379 99379937	What is the role of yoga n No No No No No No No No Substrated for the second No No No Substrated for the second No No No No Substrated for the second No No No No No No No No No No No No No	vaccine for COVID 19, w claion ps for ps	n people age wise?	vité le cure the symptoms	of this disease? Can we a	uggest (hose points to the	patients for soff treatment

 
 Timestamp
 Enal address
 Ful Name
 Designation
 In

 2007/2020 0450.5
 shubhutushte122@gm shubhusa Rejerds time
 exerce, as a backet
 Assistan Price
 No

 2007/2020 0450.0
 dr.mothusa Andgyma Lor Needoff and Contrabited Teimmah
 Assistan Price
 Biologyma Assistant Price
 Biologyma AssistantPrice
 Biologyma Assistant Price</t 
 2007/2000 066.912 saman-diggrani com
 Dr Sahama Anhama Nasee
 PO scholar
 DE IS Kreige

 2007/2000 066.913 chinacanglophica cain Carlo Nengi Kamihan Dek
 Assister Privaces Santah Deh
 Santah Deh

 2007/2000 066.913 chinacanglophica cain Carlo Nengi Kamihan Dek
 Assister Privaces
 Scholar
 Scholar

Professor

 2007/2020 08:59.41
 downshi data gibardaria (Distanziari Clairi
 PET
 Doub tenis

 2007/2020 08:50.42
 anisantiaria/stiggmant or ANRUER LOLE THOM
 Exet / M
 Calipo tenis

 2007/2020 08:50.42
 anisantiaria/stiggmant or ANRUER LOLE THOM
 Exet / M
 Calipo tenis

 2007/2020 08:50.42
 anisantiaria/stiggmant or ANRUER LOLE THOM
 Exet / M
 Calipo tenis

 2007/2020 08:50.42
 anisantiaria/stiggmant or M
 Parkag Panutariay Name
 Assister professor
 Calipo tenis

 2007/2020 08:50.32
 destimating Anigomation MP Parkag Panutariay Name
 Assister Professor
 Calipo tenis
 Calipo tenis

 2007/2020 08:50.32
 destimating Anigomation MP Parkag Panutariay Name
 Assister Professor
 Calipo tenis
 Calipo tenis

 2007/2020 08:53.33
 batenthosatel(OAI digmating Anigomation MA
 Parkas ManterotatumonAnial
 Assister Professor
 Valubard Distanza

 2007/2020 08:15.43
 batenthosatel(Digmating Anial Distantianza)
 Assister Professor
 Neitharea

 2007/2020 08:15.43
 batenthosatel(Digmating Anial Distantianza)
 Assister Professor
 A k Valubard Distanza

 2007/2020 08:15.43
 batendosatel(Dingmating Anial Distantianza)
 A k Va

2607/2020 1963.46 missigamica Di Maya J. Pal
2607/2020 1963.46 missigamica Di Maya J. Pal
2607/2020 1024.15 mayapadotek@gmal.co Di Maya J. Pal
2607/2020 1024.25 mayapadotek@gmal.co Di Maya J. Pal
2607/2020 1024.26 Meshandhand@gmal.co Di Metha Maned Mel Hanf Rulai A Asstant Professor
2607/2020 1044.24 Menntaleggmat.co Di Kebah Ahmed Mel Hanf Rulai Meland Di Materia Di Vestoria Di Vestori

	Institute/University Name/Company/Firm	Mobile Num	h	K	ific question to be answere	d hu Deserves essente at	denne men ide the montion	- h		
	pcmc's madhyamik vidyalaya pimple saudagar pune 27		7218618382		inc question to be answere	a by Resource persons, p	lease provide the question	n nere.		
	Vidnyan Mahavidyalaya Sangola DSTS Mandal's college of pharmacy solapur		9881430304 7588939577	No						
	S V C S BEd. College, Solapur RK University Ayurvedic College,Rajkot		9403390324 7506163838							
or, le	Shrimati Dhondubai Swami Prashala Chungi , Akkalkot SGGS Institute of Engineering and technology		9049746260 9823562345	What are the benefits of y	oga for aged people ?					
	P.A.H. Solapur University Chaitanya Vidyalaya & S. G. Dandwate Jr. Colledge Nira -Na		9890639497 7218339975							
SSO	D S T S Mandal's College of Pharmacy Solapur Trimurti Women's Home Science College nevasa		8421639069 9130260827	NO						
	Dayanand Science college latur DYPES KVK Kolhapur		9096359568 8484068965	No						
	Jjjk sainik school and jr college Solapur ARS, Badnapur			No question						
	Dr. Babasaheb Ambedkar Technological University,Lonere		8483051456	No						
	Annasaheb magar secondary school pimple saudagar Govt of Maharashtra		9561255054 8390599768							
	Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University Shardabai Pawar Mahila Mahavidyalay, Baramati		9420820348 9657378131							
	VASANTRAO NAIK MARATHWADA AGRICULTURAL UNIVER None		7020594998 7840992828	Yoga that will help to incr	ease mental stability during	this suitation				
	Seth Govindji Raoji Ayurveda Mahavidyalaya S.S.A Arts and Commerce College Solapur		9850096948 9423528925							
	Walchand College of Arts and Science, Solapur Walchand College of Arts and Science, Solapur		8149174373 9420912159							
	Zp SCHOOL DISALEWASTI-GIRAVI Institute of Petrochemical Engineering (Dr. Babasaheb Ambede		9860579662 8275358794		accupressure is necessary	for good health?				
	NAVALE SPEECH AND HEARING CLINIC, SOLAPUR BSAM Sawantwadi		9322801320 9762556121							
	NTPC Solapur		9420820348							
	Walchand College of Arts And science, Solapur		9822172285 9423068747							
	Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University DSTS MANDAL'S COLLEGE OF PHARMACY, SOLAPUR		8007260743							
	Yashogeeta Clinic, solapur		7028142758 9403953053							
	Walchand college of art and science Solapur MUHS		8421424055 7263089089							
duca	SGR Ayurveda Mahavidyalaya,Solapur. Chhatrapati Shivaji Night College Solapur.		9421022169		nsion and aggravated Pitta	dosha.				
duc	Dayanand College, Solapur Sangola College, Sangola		9860523479 9011728928							
	Dayanand College Of Arts, Latur Gandhi Nathan Rangji School Solapur		9561010249 9975122016	l am araje [6]						
	Shri Ambika yog kutir Thane S.B.ZADBUKE MAHAVIDYALAYA BARSHI		9689424144 9422616012	Later						
	V G Shivdare College of Arts,Commerce and Science,Solapur VG shivdare college solapur		9421032167 9730872035	No						
	Vasantrao naik marathwada krishi vidhayapith, Parbhani Dr.D.Y.Patil College of Ayurveda,Pimpri		8855973393 8421241558							
	Santosh Bhimrao Patil Arts commerce and Science college Ma	0942106765	57	I feel Acupressure therap	y is a temporary and instan	t measure, how can we ma	ake it permanent?			
	Government Polytechnic Miraj Vasantrao Naik Marathawada Krishi Vidhyapeeth			How yoga important for s						
	Smt Sushiladevi Deshmukh mahila mahavidyalay Latur Rambhau Joshi Highschool Karkamb		9763614433 9922725099							
TION	INSTITUTE OF PETROCHEMICAL ENGINEERING, LONERE Dept of sports		8600284130 9960690799	No						
	Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University solapur [8]		8087408308 9588409714							
at	Walchand college of arts and science Sholapur		7263099716 9766788258	No						
	Punyashlok ahilyabai holkar university of solapur Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University Solapur		9850039915		9 are raises day to day., Al	so the fear of that virus is a	also soread in people's mi	ind So how we will fight ag	ainst this fear and virus?	
	Walchand College of Arts and Science, Solapur. Sangameshwar Night College, Solapur		9765733950 9146032473	How to increase our imm	unity by yoga ?					
	Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University Solapur पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर युनिग्हर्सिटी सोलापूर.		9373200803	Okk						
e sola	Ahilyabevi Holker solapur university		9763740922 8080550463	[9]						
	College of Education Barshi Walchand college			Is Acupressure treatment	reliable					
	SSA's Arts and Commerce College, Solapur C. B. Khedgi's B. Sci., R. V. Comm. & R. J. Arts college, Akkalk		9226777437 9422488311							
duc	Sangameshwar College (Autonomous), Solapur PAH Solapur University Solapur		9923797730		n Sir/Madam					
sso	SANGAMESHWAR COLLEGE SOLAPUR		9860674420	1 How yona helps to mai	ntain mental health ?					
	Podar International School, Yadrav,Ichalkaranji		8484026264	2. What is the role of yog 3. What are Benefits of p	anayam on covid?					
			8605139059	Y						
sso	Solapur university solapur SHARDABAI PAWAR MAHILA ARTS, COMMERCE AND SCIE		8605139059 8484822682 8600197278							
SSO er	Solapur university solapur SHARDABAI PAWAR MAHILA ARTS, COMMERCE AND SCIE College of Education Barshi Dist Solapur KBC North Maharashtra University		8605139059 8484822682 8600197278 9423185081	No						
sso er	Selapur university solapur siMARDABAN PAWAR MAHLA ARTS, COMMERCE AND SCIE College of Education Barshi Dia Solapur KBC North Maharashita University C & Khchajia college akkalikot Suyash Gunkul, Solapur		8605139059 8484822682 8600197278 9423185081 9403028251 8806514786	No कोरोनाचा प्रादुर्माव रोखण्यासा	ठी शासनापे उपाय योजना काय	असाल्यात?				
er	Salapar university salapar SHARDABAI PAWAR MAHLA ARTS, COMMERCE AND SCIE College of Education Banki Diti Salapar KBC Neth Mahanashta University C & Necksja College akalant Suysah Gurukul , Salapar Institute Watchand College of Arts and Science, Solapar	0904910820	8605139059 8484822682 8600197278 9423185081 9403028251 8806514786 9860960950 16	No कोरोनाचा प्रादुर्माव रोखण्यासा		असाव्यात?				
er	Solgar unreshy solgar Solgar unreshy solgar SoleAcaban Power Muker Solgar Kills Clerk Maasada Univershi C B Nodga collega solaatot Sogard Carulus, Solgar Institut Watchard College / Ahs and Solence, Solgar Solgar Social College O (Escatato Solgar D A. V Vestark Colleger / Commerce, Solgar	0904910820	8605139059 8484822682 8600197278 9423185081 9403028251 8806514786 9860960950 16 9422645084 15	No कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासा		असाव्यात?				
er	Solapar university solapar SirkADDAAI PANK MAHLA ARTS, COMMERCE AND SCIE College of Education Barth Diel Solapur KBC North Mahasanthas University C & Knedy Europa Askahot Surgan Guntudi , Solapar Institute Wachand College of Arts and Science, Solapur Solapar Social College Of Harts ation Solapur	0904910820 0758879528	8605139059 8484822682 8600197278 9423185081 9403028251 8806514786 9860960950 16 9422645084 15 7218912586 9422223122	No कोरोनाचा प्रदुर्मात रोखण्यासा		असाव्यात?				
er	Solapar unrenshy totigur SvenChain F. Navik, March L. Arth S. ColMeRCE AND SCIE College of Exaution Barch Die Solapar Bill Charth Manaenaber Liversahy C B Khadgis college at Matter Solapa Koul College of A Ha and Silence, Solapar Walchard College of Haustion Solapar D. A. V Handra College of Caucitoria Solapar D. A. V Solapar Unrens, Solapar	0904910820 0758879528	8605139059 8484822682 8600197278 9423185081 9403028251 8806514786 9860960950 16 9422645084 15 7218912586	No कोरोनाचा प्रदुर्मात रोखण्यासा		असरण्यात?				
er	Solgur unversity solgur Solgur unversity solgur SoleRobath Newrak NML-ARTS, COMRERCE AND SCIE College of Bocarlon Barsh Die Solgur Reither Solgen Collusi, Solgur Institute Solgen Collusi, Solgur Mathematica College of College Solger Mathematica College of College Solger D. A. V Seatar College of College D. A. V Seatar College of College Solger M. J. College Jageon Solger	0904910820	8605139059 8484822682 8600197278 9423185081 9403028251 8806514786 9860960950 16 9422645084 15 7218912586 9422223122	No कोरोनाचा प्रादुर्मात रोखण्यासा No No Question		असरमात?				
er	Solgar unwenty okapur Solgar unwenty okapur SoleRoban Howne Mwall, AARTS, COMRERCE AND SCIE College of Solgar Bashalot Solgar Collega Jacksol Solgar Collega Jacksol Solgar Collega Jacksol Solgar Collega Jacksol Data A. Vesatur Collega P. Collega Data A. Vesatur Collega Collega Data A. Vesatur Collega Collega Data A. Vesatur Collega Collega Data A. Vesatur Collega Collega Data Collega Collega Collega Collega Data Colle	0904910820	8605139059 8484822682 8600197278 9423188081 9403028251 8806514786 9860960950 66 9422645084 85 7218912586 942222122 9899899122 9423971803 9423971803	No ਕਮੋਟੀਜਾਬਾ ਸ਼ਨੂਲੀਜ ਦੇਸ਼ਰਾਸ਼ਾਜ No No question What is the safest way to	ठी शासनाचे उण्डम बोजना काम	अस्टच्याल?				
er	Solgar unwenty okapur Solgar unwenty okapur SoleRoben Newrik March ARTS. COMRERCE AND SCIE College of Solgar Keller (Kell Clean Mikarakan Unwenty Cell Kohen Mikarakan Unwenty Solgar Kohen Keller Solgar Kohen Keller Marchand College Arts and Solence, Solgar Warhand College Arts and Solence, Solgar Warhand College Arts and Solence, Solgar Marchand Solgar College Arts and Solence, Solgar College Arts and Solence Solgar College College Arts and Solence Solgar College Arts and Solence College Solgar College Marchan Solgar College Marchan Sonton Bitmano Pail College Marchan	0904910820	8605139059 8484822622 8600197278 9423188061 9423188061 9423082051 8806514786 9829660950 16 9422645084 15 7218912586 9422223122 9890899122 9423971803 9660561964 9890187871 9423307862	No No No Question What is the safest way to No	ठी शासनाचे उण्डम बोजना काम	असल्पात?				
er	Solgar unenhy okapur Solgar Unenhy okapur Carlego of Solgar Kits, ColMcRCE AND SCIE Carlego of Solgar Carles Berk Lenn Mikaauakan Unenhy Carlo Kong Carlego akabato Solgar Colarula, Solgar I Markinad Carlego of Kautano Solgar A N. Visakau Carlego of Kautano Solgar A N. Visakau Carlego of Carleson Solgar Carleson Carlego of Kautano Solgar A N. Visakau Carlego of Carleson Solgar Carleson Solgar Carleson, Solgar Carleson Solgar Carleson, Solgar Solgar Physiphila Nahyaden Holar Solgar Santos Biennao Hall Carlego Mendrop Santos Biennao Hall Carlego Mendrop	0904910820	8605139055 8484822682 8484822682 8800197278 9423185081 9420328251 8806514786 980596995 9 9422645084 5 7218912586 9422223122 9890899122 9423971803 9860187371 942330864 9421271802 9890187371	No No No No question What is the safest way to No No	ठी शासनाचे उण्डम बोजना काम	अस्टबल?				
er eache	Solgar unenhy okapur Solgar unenhy okapur Carlego E Scausten Barrh Die Solgar Kille Clark Marcalan Liversky Carle Kolsen Maanuelle Liversky Carle Kolsen Maanuelle Liversky Unenhouwen Solgar Carlege Atalan Solgar Solgar (Solgar Atalan Solgar Carlege A Ha and Science, Solgar Walched Callege of Education Solgar D A V Vestar Carlege of Common Solgar Carleson Clarkego O Education Solgar Carleson Clarkego O Education Solgar Carleson Clarkego Carlence, Solgar Solgar Solgar Carlege A Carleson Solgar Carleson Clarkego Carleson Solgar Solgar Solgar Charleson Carlege O Education Solgar Carleson Clarkego Solgar M Dilenga, Jagan D P, B. Dyapan Carleson G Education, Solgar, Mahasakin Walchard Callege I d Ha and Science Solgar Walchard Callege I d Ha and Science Solgar	0904910820	8605139055 8484822682 8484822682 8805197278 9423185081 9403028251 8806514786 9402645084 9422645084 9422645084 942223122 9423971803 9423971803 9423971803 9423971802 9423971802 9423971802 9423971802 9423971802 9423971802 9423971802 942395185530 942395185530	No কাইটেলয়ে অন্ত্ৰেচনি হোঁফেনজনা No No question What is the safest way to No YOGA BROCHURE OR ?	ठी शासनाचे उण्डम बोजना काम					
sso er sache	Solgar unenhy okapur Solgar unenhy okapur Carlego Efacuston Barrh Dia Solgar Kille Chart Maaraalka Unenhy Elek Chart Maaraalka Unenhy Elek Chart Maaraalka Unenhy Karland Callego et Arts and Science, Solgar Walchard Callego et Arts and Science, Solgar Solgar Solgar (Solgar et Allen) Solgar Chartes, Solgar et Allen Gardene Unenhy, Solgar A I, Kaspar unenhy, Solgar A I, Solgar Jaley et Allen et Allen Solgar Parystole, Ahlyadeo Halar Solgar Chartes Solgar Chartes Chartes (Solgar Chartes) Solgar Chartes Chartes (Solgar Chartes) Solgar C I, Medge Chartes (Solgar Chartes) Solgar C I, Medge Chartes (Solgar Chartes) Solgar D R. Dogener Chartes of Education, Solgar, Manashita Walchard Callego Arts and Science, Solgar Walchard Callego Arts and Science, Solgar	0904910820	8605139055 848482282 84860197278 9423185081 9403028251 8480514726 9480514786 9480514786 9422045084 15 7218912586 9422245084 15 94223971803 986056194 942223129 9890385130 986303577 983407488 995065530 988381099 99609674200	No atcherer wegefin cherveren No No question What is the safest way to No No YOGA BROCHURE OR <sup>1</sup> no	दी सालनाचे उपाय सेळला कर सेवलांब कर केला केला केला केला केला केला केला केला					
er eache	Solgur unsenly objaur Solgur annehy objaur Carlego E Kovaton Barkh Die Solgur Kille Chesh Meanadou Newsky Die Kohen Meanadou Newsky M. J. College Alleners, Solgur D. A. Verstein College Marcha Solgur Parysankich Allysateri Hökar Solgur Ulwersky Solgur Die Meanadou Newsky Solgur Santon Binnens Pati College Marcha Solgur D. P. B. Dappared College Marcha Solgur Santon Binnens Pati College Marcha Solgur D. P. Bospanet College Marcha Solgur D. P. Bospanet College Marcha Solgur D. P. Bospanet College Marcha Solgur D. P. Bospanet College Marcha Solgur	0904910820	8005139059 840422082 8600197278 942318001 942318001 9403022821 8800514786 9403022821 942304504504 5 7218912586 9422242122 9800561964 942307480 942307480 94233086 9421271802 94233086 9421271802 9830074707 942333086 955065530 983067007 998564200 9998254822 9987601049	No white-energies discrete No No No No No YOGA BROCHURE OR No YOGA BROCHURE OR No No YOGA BROCHURE OR No	री सालगणे उपय बोजन कार handle covid-19 pallents TEXT BOOKS AVAILABILIT	Y [10]				
sso er sache sso	Solgar unenhy okapur Solgar unenhy okapur Solenakowski March ARTS, COMRERCE AND SCI College of Education Barrh Die Solgar Kille Kloem Maaausdue Liverwitz Cell Rhotegic college aktalet Solgar Solgar (Solgar Herner Solgar College of Hastand Science, Solgar Solgar College of Education Solgar D A V Vestard College of Common Solgar D A Vestard College of Common Solgar D A Vestard College of Common Solgar D A Delagar Jagon D J P, B Dayman College of Education, Solgar, Maharashter Walchard College of Education, Solgar, Maharashter Walchard College of Education, Solgar M Dollege, Jagon D D P, B Dayman College of Kana Solence, Solgar M Solenge J Kan and Solence, Solgar Seht Omarking Klash y Anyee College, Solgar B Dongong Chilary Anyee College, Solgar B M Solenge of Kan and Solence, Solgar Seht Omarking Klash y Anyee College, Solgar Seht Omarking Klash y Anyee College, Solgar Seht Omarking College of Kan and Solence, Solgar	0904910820	8605139059 8484822682 8484822682 8805197278 9423188081 9403082851 88805514786 9422045084 8 9422045084 8 94220471802 94220471802 9850187871 94233086194 9421271802 9850187877 9850485494 9421271802 985033577 985036553	No whithere register dearwares No No question What is the safest way to No YOGA BROCHURE OR no What is the percentage o	री सालगणे उपय बोजन कार handle covid-19 pallents TEXT BOOKS AVAILABILIT	Y [10]	essure? Can yoga and ac	upressure play a vital noe in	fight against covid 197	
sso er sache sso	Solgar unensh volgar Solgar unensh volgar Solengar Okuraton Barsh Die Solegar Kille Chen Meisanden Unensh Die Bello einst Name Solegar Bello einst Name Solegar Bello einst Name Solegar Heitung Die Solegar Solegar Solegar Heitung Die Alter Solegar Anter Solegar Heitung Die Alter Solegar Genatiens Solegar Die Solegar Genatiens Solegar Genatiens Unterstein, Geldenstein Solegar Bergenehmer College Gehartens Solegar Wacher Gelorge of Alter and Solegar Genatiens Die Die Solegar Heinrage Solegar Die Solegar College of Alter and Solegar Die Solegar College of Alter and Solegar Die Bergenehmer College of Hamman Solegar Die Solegar Gehartens Collegar Ber Geharden Einger der Alter and Solegar Die Solegar Gehartens Solegar Ber Geharden Einger der Alter and Solegar Sole Solegar Heinrage Solegar Ber Geharden Einger Hammang Solegar Ber Geharden Einger Alter Alter Solegar Nach Geharden Einger Meinlach Solegar Sole Solegar Heinrage Solegar Solegar Heinrage Fahrense Solegar Sole Solegar Heinrage Solegar Solegar Heinrage Collegar Gehartens Solegar Sole Solegar Heinrage Solegar Solegar Heinrege Collegar Heinrege Solegar Solegar H	0904910820	8005139059 860452082 8600197278 9423185081 9423185081 94230820514786 9422645084 8 9422645084 9422297182 9800899122 994222312 9800899122 994222312 9850187371 9422330864 9421271802 9890187371 9423330864 9421271802 9890313577 9950454200 9960545402 9960654002 9960654002 9967001049 99570104914 772200924	No ahduarra scapifar drasveran No No question What is the safest way to No - No YOGA BROCHURE OR no What is the percentage o	री सालगणे उपय बोजन कार handle covid-19 pallents TEXT BOOKS AVAILABILIT	Y [10]	essure? Can yoga and ac	upressure play a vital roe in	fight against covid 197	
sso er sache SSO ed by	Solgur unsenhy solgur Solgur unsenhy solgur Carleg of Education Barrh Die Solgur Kille Chen Mikeanachie Unevenhy C B Rhodgo Allwarks Unevenhy C B Rhodgo Kalleg allabet Solgar Education Solgur Characterio Solgur Teathan D Characterio Solgur Characterio Solgur D A V. Verster Calleg of Commens, Solgur D A V. Solgur Unevenhy, Solgur D A V. Solgar Andrews, Solgur D A V. Solgar Andrews, Solgur D A V. Solgar Andrews, Solgar Characterio Solgar Allabet Da Solgar Combene Uneversity, Calderbat Solgar D Parts Barbong Allabet Da Solgar Combene Uneversity, Calderbat Solgar D P. B. Desparent Callege of Exacterio Solgar D P. B. Desparent Callege of Exacterio Solgar D P. B. Desparent Callege of Exacterio Solgar D P. B. Desparent Callege of Hammang Solgar D P. B. Desparent Callege of Hammang Solgar D Calles Graft Solgar Calles Calles of Allabet Da Solgar Calles Calles of Allabet D Solgar D P. B. Desparent Callege of Hammang Solgar D Calles Calles of Allabet D Solgar Calles Charles of Allabet Da Solgar D J. F. Mandrid Calles Calles Charles Dasar Calles Day Calles Calles Charles Dasar Calles Calles Charles Calles Charles Dasar Calles Calles Charles Calles Charles Dasar Calles Calles Charles Ch	0904910822	8005139059 8049822082 8050197278 9423185081 9423185081 9430322821 88005614786 9860960950 8 9422845084 942222122 9423971803 9860561924 94223078 942330784 9421271802 9960333777 9834074868 9960354502 996554200 996554200 996554200 996554200 996554200	No Abdurtu segafar drawvere Abdurtu segafar drawvere No No question What is the safest way to No - No No VOGA BROCHURE OR no What is the percentage o Nothing No	री सालगणे उपय बोजन कार handle covid-19 pallents TEXT BOOKS AVAILABILIT	Y [10]	essure? Can yoga and ac	upressure play a vital roe in	fight against covid 197	
sso er sache sso ed by	Solgar unenhy okigur Solgar unenhy okigur Solengar of Solgar Kits, ColMikReitz Ando Scil College of Solgar Barb Die Solgar Kits Cham Mikaanden Unenhy C B Kolgan Garbag Askalot Solgar Doruk, Solgar Marthad College of Liscaton Solgar Solgar Doruk, Solgar Di Education Solgar Di Alt Solgar Solgar Solgar M J College af Arts and Science, Solgar M J College Angen Solgar Doruk, Solgar College Angen College Solgar Solgar College M J College Angen Contexes Unenessis, Galacteria Solgar Doruk, Solgar College Angen College Galacteria Solgar Doruk, Solgar College Angen Contexes Unenessis, Galacteria Solgar Doruk, Solgar College Angen Solgar Markado Dat Solgar College M J College J Calacteria D - B Degen College of Educatoria, Solgar M College, Jagen D - B Degen College of Educatoria, Solgar M College, Jagen D - B Degen College of Educatoria, Solgar M College J College Markado D - B Degen College of Educatoria, Solgar D - B Degen College of Educatoria, Solgar D - B Degen College of Ants and Science, Solgar M College L - Markado College D - B Degen College of Ants and Science Solgar D - Polyanda College of Ants and Science, Solgar M - College L - Markado College D - Polyanda College of Ants and Science Solgar M - Solgar Angen College of Ants and Science Solgar M - Solgar Angen College D - Polyanda Angen Angen College D - Polyana College of Ants and Science, Solgar M - College Angen College of Ants and Science, Solgar M - College O - Ants and Science, Solgar M - College O - Ants and Science, Solgar M - Science College of Ants and Science, Solgar M - Science College of Ants and Science, Solgar M - Science College of Ants and Science, Solgar	06049108220	8005130005 800019727 942318008 800019727 8800814728 8800814728 8800814728 9422341228 8800819122 9422341228 8800819122 942237180 9422341228 98008117871 98307189 9830719 98307189 983071900000000000000000000000000000000000	No N	री सालगणे उपय बोजन कार handle covid-19 pallents TEXT BOOKS AVAILABILIT	Y [10]	essure? Can yoga and ac	upressure play a vital no in	fight against covid 197	
sso er sache sso ed by	Solgar unenity volgar Solgar control to Solgar Kill Chart Microsoft Devices College of Solgar Charts Nath Solgar Kill Chart Microsoft Devices Cell Kinds College Atalant Solgar Solgar College of Ata and Solence, Solgar Microsoft College of Solgar College Solgar College of Solgar College Microsoft College of Solgar College College of College of College College College of College College College College of College Of College	0004910822	8005 13005 40422628 8001 9727 9423 18005 94203 2225 9423 18005 94203 2225 9423 18005 9423 1800 94228 1900 94228 1900 9428 1900 9400 9400 9400 9400 9400 9400 9400	No white the safest way to No No what is the safest way to No	ch mennù sure ekant ere handle covid-19 pallents TEXT BOOKS AVAILABILT recovery in covid 19 with s	Y [10]	essure? Can yoga and ac	upressure play a vital roe in	fight against covid 197	
er eache SSO ed by	Solgar unenity objaur Solgar Carlos Barth Die Solgar Kiel Clank Michael March Arth Schulk Reff And Sci Carlege of Solgar Barth Die Solgar Kiel Clank Michael Derwisty Cel Khode Clank Gesten Solgar Control & Solgar Charles Solgar Control & Solgar Charles Solgar Control & Solgar Charles And Arthoge Clank Charles Solgar Control & Solgar Charles Solgar Charles Solgar Charles Solgar Charles Solgar Charles Solgar Charles Charles And Science D & Dongol Charles Gebart Charles Solgar Charles Solgar Charles Solgar Charles Solgar Charles And Science D & B. Dongol Charles Gebart Solgar Charles Solgar Charles And Science D & Solgar Charles Charles And Science Solgar Charles Solgar Charles And Science Solgar Non Xinghan Andre Solgar Charles And Science Solgar Charles Solgar Charles And Science Solgar Non Xinghan Andre Solgar Solgar Charles Andre So	0904910822	8005 13005 80422628 80019727 942318005 942032825 942032825 942032825 9422450508 942245108 942245108 94225171801288 9425171801288 9425171800100000000000000000000000000000000	No white the safest way to No what is the safest way to No - No VOGA BROCHURE OR VOGA BROCHURE OR No	ch mennù sure ekant ere handle covid-19 pallents TEXT BOOKS AVAILABILT recovery in covid 19 with s	Y [10]	essure? Can yoga and ac	upressure play a vital roe in	fight against covid 197	
er sache SSO snoe)	Solgar unenhy okapur Solgar Carlos Barb Da Solgar Kill Chart Marana Maria Artis. ColMcRCE And Solf Colleg of Solgar Barb Da Solgar Kill Chart Maranabar Unenhy C B Kolgar Carlos Solgar Solgar Solgar College Arts and Solence, Solgar Solgar Solgar College of Clauseton Solgar D A V Vestar College of Commen. Solgar D College of Commen. Solgar D College of Collection D Collection Solgar D College of Commen. Solgar D College of Collection D Collection Solgar D College of Collection Solgar D Collection D College of Collection. Solgar D College J College of Collection. Solgar D College J College of Collection. Solgar D Collection D College of Collection. Solgar D College J College of Collection. Solgar D D B Doyand College of Chart Solgar D D D Doyand College of Chart Solgar D D J Solgar College Solgar D D Solgar College Solgar D D J Solgar College Solgar D D Solgar College Solgar D D J Solgar College Solgar D D Solgar College Solgar College Solgar College Solgar D D Solgar College Solgar	0904910822	800519005 80001972 80001972 942318508 940302825 940302825 940302825 940302825 940302825 940302825 9403014787 940284028 9422924122 9422971802 942971802 9	No white experience of the second sec	of enend your share ere handle covid 19 patients TEXT BOOKS AVAILABILT recovery in covid 19 with a recovery in covid 19 with a	Y [10] upport of yoga and acupo				
er sache ssoo ed by snoe)	Solgar unenhy okapur Solgar Carlos Barth Die Solgar Kille Clank Marchardt Die Solgar Kille Clank Marchardt Liversky Cla Rhotgo cillige aktalot Solgar Solgar Clank Solgar Marchard Clange of Kanad Science, Solgar Solgar Solgar Clank Solgar A I K Solgar Clank Solgar Clank Solgar Clank Solgar A I K Solgar Clank Solgar Clank Solgar Solgar Die Solgar Clank Solgar Solgar Die Solgar Clank Solgar Solgar Die Solgar Glank Solgar Solgar M Solgar Solgar Glank Solgar M Solgar Solgar Glank Solgar M Solgar Glang G Kaston Solgar M Solgar G Kaston Solgar Solgar G Kaston Solgar G Kaston Solgar M Solgar G Kaston Solgar G Kaston Solgar M Solgar G Kaston Solgar G Kaston Solgar M Solgar G Kaston Solgar G Kaston Solgar Solgar Solgar G Kaston Solgar G Kaston Solgar D K Solgar G Kaston Solgar G Kaston Solgar Solgar G Kaston Solgar G Kaston Solgar D K Solgar G Kaston Solgar G Kaston Solgar G Kaston Solgar Solgar Solgar D K Solgar G Kaston Solgar G Kaston Solgar G Kaston Solgar Solgar G Kaston Solgar G Kaston Solgar Solgar G Kaston Solgar Solgar Solgar Solgar G Kaston Solgar	0004910822	800513000 800613002 80019727 942315508 940302825 940302825 940302825 940302825 940302825 940302825 940302825 940302825 9422924122 9422971803 9422924122 9422971803 9422924122 9422971803 9422924122 9422971803 9422924122 9422971803 9422924122 9422971803 9422924122 9403054547 9405457 9405457 9405457 9405457 9405457 9405457 9405457 9405457 9405457 940557 940557 940557 940557 940557 940557 940557 94056	No aiduent regrife diarveen white several way to No outside the safest way to No outside the safest way to No OVGA BROCHURE OR no What is the percentage o Nothing No	of enend your share ere handle covid 19 patients TEXT BOOKS AVAILABILT recovery in covid 19 with a recovery in covid 19 with a	Y [10] upport of yoga and acupo		upressure play a vital roe in		core yoga , Tuesday - fu
sso er sache sso ed by ence	Solgar unexh yolgar Solgar Carlos Solgar Carling of Education Barrin Dia Solgar Mick Chem Macanado Lovershy Carling of Education Solgar Mick Chem Macanado Lovershy Carling of Anional Solgar Mick Chem Macanado Charlos Solgar Solgar Soli Carlos Of Charlos Solgar Di A V Solgar Solgar Charlos Solgar Di A Di Solgar Charlos Solgar Charlos Charlos Charlos Solgar Di A Di A Di Charlos Solgar Di Pospatich Charlos Charlos Solgar Di Bosons Charlos Charlos Solgar Di Bosons Charlos Charlos Solgar Di Bosons Charlos Charlos Solgar Di Pospatich Charlos Charlos Solgar Di Pospatich Charlos Charlos Solgar Di Pospatich Charlos Charlos Solgar Di Pospatich Charlos Char	0904910822	800513005 800613702 800019727 84218508 940302825 940302825 940302825 942295029 94229502 94229502 94229502 94229502 94229512 942295212 942295212 942295212 942295212 942295212 942295212 942295212 942295212 942295212 942295212 942295212 942295212 942295212 942295212 942295212 942295212 942295212 942295212 942295212 9422952527 942295212 9422952212 942295212 942295212 942295222 942295222 942295222 94229522 94229522 94229522 942952952 942952952 942952952 942952952 942952952 942952952 942952952 942952952 942952952 942952952 942952952 942952952 942955555 9429555555 9429555555 9429555555 9429555555 94295555555 942955555555 94295555555555	No aiduent regrife diarveen white several way to No outside the safest way to No outside the safest way to No OVGA BROCHURE OR no What is the percentage o Nothing No	of enend your share ere handle covid 19 patients TEXT BOOKS AVAILABILT recovery in covid 19 with a recovery in covid 19 with a	Y [10] upport of yoga and acupo				core yoga, Tursday - fu
sso er sache sso sso ed by snoe)	Solgar unexh yolgar Solgar Chen March Arths, COMRERCE AND SCI Colleg of Education Barkh Die Solgar Kille Chen Melanarden Unexh Die Solgar Solgar Solgar Institute Cell Brickgel and Solgar Chen Solgar March Chen Melanarden Dereicht Solgar Sol Change A March Generes, Solgar D. A. Verster College of Conneres, Solgar D. A. Konger unexh Solgar D. A. Konger unexh Solgar M. J. College Algen Of Chanton Solgar Chen Solgar Solgar Chen Solgar M. J. College Algen Of Chanton Solgar Chen Solgar Solgar Chen Solgar Chen Solgar Solgar Chen Solgar D. A. Konger Unexh Solgar Chen Solgar Solgar Chen Solgar M. J. College Algen Of Chen Solgar Chen Solgar Chen Solgar Solgar Chen Solgar Chen Solgar D. P. B. Dapment Chenge of Kanton Solgar D. P. B. Dapment Chenge of Hammay Solgar Die Dapment Chenge of Hammay Solgar Solgar Chen Solgar Solgar Chen Solgar Chen Solgar Solgar Chen Solgar Chen Solgar Die Dapment Chenge of Hammay Solgar Di	0004910820	800513005 800613702 800019727 842185081 940302825 940302825 940302825 94229502 94229502 94229512 98000912 94229512 980001942 94229512 980001942 94229512 980001942 94229512 980001942 94212710 98000194 94212710 98000194 94212710 98000194 98000094 98000094 98000094 98000094 98000094 98000094 98000094 98000094 980000000000	No No No No Question No No Question No	of enend your share ere handle covid 19 patients TEXT BOOKS AVAILABILT recovery in covid 19 with a recovery in covid 19 with a	Y [10] upport of yoga and acupo				core yrga, Tuesdy - fu
SSO er SSO SSO SSO ence	Solgar unexh yolgar Solgar annot be and the solgar Sole of the sole of the sol	0804910826	8005 19005 8000 1972 (1994) 8000 1972 (1994) 8000 1972 (1994) 8000 1972 (1994) 8000 1970 (1996) 8000 1970 (1994) 8000 1970 (1994)	No N	of enend your share ere handle covid 19 patients TEXT BOOKS AVAILABILT recovery in covid 19 with a recovery in covid 19 with a	Y [10] upport of yoga and acupo				core yoga, Tuenday - Iz
er er ssso ssso ssso er er er	Solgar unenity objaur Solgar constraints, ColMR RCE AND SCI College of Execution Barch Die Solgar REN Centre Missearche Uneventy Cell Robert Solgar Uneventy Cell Robert Solgar College Solgar Constal, Solgar College Mathematical Cell Roberts, Solgar Di A. La Solgar Uneventy, Solgar Di A. Di A. Solgar Di Solgar Solgar Di B. Daynal College Marcing Solgar Di B. Daynal College Marcing, Solgar MacDebard, Do Li ECC & ARTS AND SCENCE Di J. J. Market College Marcing, Solgar Di E. Daynand College of Als and Solence, Solgar Di E. Daynamic College Of Als and Solence, Solgar Di D. J. S. Markit College of Barmary, Solessar Di E. Daynamic College Solgar College of Barmary, Solgar College of Barmary, Solgar Di College of Als and Solence, Solgar Di E. Daynamic College Solgar College of Damary, Solgar Di Davidskick, Alska Alsolari, Alasaka Alasaka Solgar Di Barbard, Barbard, Dalasakard, Dalasakar Di S. Solgar Di College of Als and Solence, Solgar Di Davidskick, Alasakar Del Barbard, Dalasakar Di Sol	0904910820	800519005 80001972 80001972 80001972 80001972 80001972 80001972 80001972 90000100 90001972 90000100 90001972 90000100 9000000000 900000000000000000	No No No No opuestion No	of enend your share ere handle covid 19 patients TEXT BOOKS AVAILABILT recovery in covid 19 with a recovery in covid 19 with a	Y [10] upport of yoga and acupo				core yoga , Tursday - U
er er SSO SSO ssoo	Solgar unenly objaur Solgar annot be and the solgar Kell Charl Marcal Network Callege of Solgar Charl De Solgar Kell Charl Marcaland Develop C I Robej college Arls and Solence, Solgar Institute Solgar Charl, Solgar I Charl Solgar Charl Charl Solgar Arls and Solence, Solgar M J. College of Arls and Solence, Solgar M J. College Solgar M J. College Solgar M J. College Galaxies M J. Solgar M J. Solgar College Galaxies M J. Solgar M J. Solgar M J. Solgar M J. Solgar M J. Solgar M J. Solgar M J. Solgar M J. S	0004910820	8005 19005 8000 19705 8000 1972 9000 1970 9000 1970 9000 1970 9000 1970 9000 1970 9000 1970 9000 1977 9000 19777 9000 19777 9000 19777 9000 19777 90000 1977	No which are segnific (barreases No No voicestion What is the safest way to No No No VOGA BROCHURE OR No	of enend your share ere handle covid 19 patients TEXT BOOKS AVAILABILT recovery in covid 19 with a recovery in covid 19 with a	Y [10] upport of yoga and acupo				core yoga, Tuesday - fo
sso sso	Solgar unenly objar Solgar Carlos Solgar Solgar Kell Carlos Marca Marca Arts. COMRECE AND SCI Colleg of Solgar David Da Solgar Kell Carlo Marca David David Solgar Collag. Solgar Hell Marca Carlos Solgar Solgar Collag. Solgar Marca Carlos Of Education Solgar Solgar Collag. Solgar College Marca Carlos Of Education Solgar David College of Education Solgar David College of Education Solgar College Solgar College Marca Solgar College Grant Solgar College Marca Carlos Of Education Solgar David College of Education Solgar College Solgar College Marca Solgar College of Education Solgar David College of Education Solgar Marca Carlos Solgar Solgar College of Education Solgar David College of Education Solgar Marca Carlos Solgar Marca Carlos Solgar David College of Education Solgar Marca Carlos Marca Carlos Solgar Marca Carlos Carlos Carlos Solgar Marca Carlos Carlos Carlos Marca Carlos Carlos Marca Carlos Carlos Solgar Marca Carlos	0904910822	800513005 800513025 80001727 80001707 8000170 8000170 900000170 900000000 900000000 900000000 900000000	No No No No No Question No No Question No	of enend your share ere handle covid 19 patients TEXT BOOKS AVAILABILT recovery in covid 19 with a recovery in covid 19 with a	Y [10] upport of yoga and acupo				core yoga, Tuesday - br
sso.	Solgar Unexhi volgar Solgar Content of Solgar Kell Cont Microardon Unexhi Collego of Solgar College Solgar College of Arts and Solence, Solgar Michael College of Soleants Solgar Michael College of Soleants Solgar Michael College of Soleants Solgar Michael College of Soleants Soleant College of College of Soleants Soleant College of College of Soleants Soleant Michael College of Soleants Soleant Soleant Soleant College Medica Soleant Soleant College Medica Soleant Soleant College Medica Soleant Soleant College Medica Soleant Soleant College of Soleants Michael College of Soleants Soleant Michael College of Soleants Soleant Michael College of Soleants Soleant Michael College of Soleants Soleant Soleant College of Soleants Soleant Soleant College of Soleants Michael College of Soleants Soleant Soleant College of Soleants Soleant Soleant College of Soleants Soleant Soleant College of Soleant Soleant Soleant College of Soleant Soleant Soleant Soleant College of Soleant Soleant Soleant Soleant College Soleant Soleant Soleant College Soleant Soleant Soleant Soleant Soleant Soleant Soleant Sol	0604610822	800519005 800519005 80001972 80001972 80001970 80001970 80001970 80001970 900001970 9000001970 9000001970 900000000 9000000000 90000000000	No white experience of the server of the ser	of enend your share ere handle covid 19 patients TEXT BOOKS AVAILABILT recovery in covid 19 with a recovery in covid 19 with a	Y [10] upport of yoga and acupo				core yoga . Tuesday - fu
er er ssso	Solgar unexh yolgar Solgar canada Mar Anth, ColMERCE AND SCI Calleg of Education Barkh Die Solgar Mick Chen Missenardie Unexhip Calleg of Education Solgar Institut Solgar Garding Jackson Solgar Calleg of Anton of Solgar Solgar Callego of Characterio Solgar D. A. V Hearter Calleg of Commers, Solgar D. A. V Hearter Calleg of Commers, Solgar D. A. V Hearter Callego of Characterio Solgar Callego and Solgar Solgar Callego Solgar Solgar Anton (Solgar Callego of Commers, Solgar D. A. V Hearter Callego of Commers, Solgar D. Solgar Solgar Callego of Commers, Solgar D. J. J. Hearter Callego of Commers, Solgar D. P. B. Solgar Developed Pathanet Collego Songenetisms Callego Solgar D. J. J. Hearter Callego of Commers, Johnson D. J. J. Marting Callego of Solgar D. J. J. Marting Callego of Hamman Solgar Callego Developed Callego Collego D. S. J. Marting Callego of Hamman Solgar D. J. J. Marting Callego of Hamman Solgar D. J. J. Marting Callego of Hamman Solgar D. J. J. Marting Callego of Solgar D. J. J. Marting Callego of Hamman Solgar D. J. J. Marting Callego of Hamman Solgar D. J. J. Marting Callego of Hamman, Solgar D. J. J. J. Marting Callego of Hamman, Solgar D. J. J. J. Marting Callego of Hamman, Solgar D. J. J. J.	0604910820	800519005 80011920 80011927 80011921 80011900190000000000000000000000000000	No No No No Question No No Constraints No	of enend your share ere handle covid 19 patients TEXT BOOKS AVAILABILT recovery in covid 19 with a recovery in covid 19 with a	Y [10] upport of yoga and acupo				core yoga, Tuesday - fu
er e	Solgar Unexhi yolgar Solgar Carlos Solgar College of Education Barris Dia Solgar Mich Chem Macanado Newsky Carlos Solgar Solgar Solgar Collard, Solgar Solgar Solgar Collard, Solgar Solgar Solgar Collard, Solgar Collard, Solgar Solgar Sol Charlos Solgar D. A. V Selara College of Conneros, Solgar College of Collard, Solgar Collard, Solgar College of College of College of Solgar Solgar Solgar College of College of Solgar D. A. V Selara College of Marting Solgar D. A. V Selara College of Marting Solgar College of College of Solgar Solgar College of College of Solgar D. P. M. Solgar College of Solgar Solgar College of College of Solgar D. P. M. Solgar College of Solgar Solgar College of Alter Solgar D. P. Solgar College of Solgar Solgar College of Alter Solgar Diff Degramat College of Alter Solgar Degramation College of Alter Solgar Diff Degramat Diff	0904910820	800519005 80001927 80001	No No No No ouestion No Outs is the safest way to No Outs a the safest way to No Outs at the safest way to No Outs at the percentage of No	of enend your share ere handle covid 19 patients TEXT BOOKS AVAILABILT recovery in covid 19 with a recovery in covid 19 with a	rv [10] upport of yoga and acupro				core yoga, Turaday - fu
er e	Solgar unexh yolgar Solgar Carlos Solgar Karlos Markan Karl, Schwerk Carlos Solgar Karlos Markan Karlos Carlos Solgar Sol Carlos Solgar Solgar Sol Carlos Solgar Solgar Sol Carlos Solgar Solgar Sol Carlos Solgar A Solgar Sol Carlos Solgar D A V Solgar Solgar Solgar Solgar Solgar Solgar Solgar Solgar Solgar Solgar Solgar D A V Solgar Solgar Solgar Solgar Solgar Solgar Solgar D D D D D D D Solgar Solgar D D D D D D D Solgar Solgar D D D D D D D Solgar D Solgar D D D D D D Solgar D Solgar D D D D D Solgar D Solgar D D D D D D Solgar D D Solgar D D D D D D Solgar D D Solgar D D D D D D Solgar D D Solgar D D D D D D Solgar D D Solgar D D D D D D Solgar D D Solgar D D D D D D D D Solgar D D D D D D D D D D D D D D D D D D D	0904910820	800519005 80001927 8104622682 80001927 8104622682 80001927 91047 910047 91047 91047 910047 91047 91047 91000000000000000000000	No aiduent regrite diarveen aiduent regrite diarveen No ouestion No ouestion No OVGA BROCHURE OR T O OVGA BROCHURE OR No	alt tenent it area altern area handle covid-19 patients TEXT BOOKS AVAILABILIT (yoge? spood for our health, but ca	rv [10] upport of yoga and acupro				core yoga, Tuesday - fu
er e	Solgar unearly objaur Solgar Carlos Solgar Solgar Rechter Marchart March Arths ColMRERCE AND SCI Colleg of Education Barkh Die Solgar Weither Carlos Solgar Instance Carlos Solgar Carlos Solgar Instance Carlos Solgar Carlos Solgar And Carlos Solgar Collegar Marchart Collegar And Carlos Solgar Collegar Marchart Collegar Collegar Collegar Solgar Parysankic Alvysteri Hokar Solgar Ulweshy Solgar Carlos Solgar Collegar Collegar Solgar Parysankic Alvysteri Hokar Solgar Ulweshy Solgar Collegar Collegar Solgar Parysankic Alvysteri Hokar Solgar Ulweshy Solgar Collegar Collegar Solgar Parysankic Alvysteri Hokar Solgar Ulweshy Solgar Collegar Collegar Marchart Marchart Collegar Marchart Collegar Marchart Collegar Marchart Collegar Marchart Collegar Marchart Collegar Marchart Collegar Marchart Collegar Marchart Collegar Marchart Marchart Collegar Marchart Col	0004910820	800519005 80001927 8104622682 80001927 8104622682 80001927 8104622682 80001927 81047 80047	No Abierror regefes disarverer abiduerror regefes disarverer No No question No Outual is the safest way to No Outual is the percentage o No	alt tenent it area altern area handle covid-19 patients TEXT BOOKS AVAILABILIT (yoge? spood for our health, but ca	rv [10] upport of yoga and acupro				core yoga . Tursday - fu
er e	Solgur unensh volgur Solgur sone Solgur Solendom Howen March Arths Columbia Carl De Carl Solendom Howen March Arths Columbia Carl Solendom Howen March Arths Columbia Carl Book Carlson Solendom Carl Solendom Carl Carl Carl Carl March Columbia Carl Carl Carl Solendom Carl Carl Carl Carl Carl March Columbia Carl	0004910820	eecos 13000 444622082 80001972/ 80001972/ 80001972/ 80001972/ 800014170 8000014170 8000014170 80000140 90000140 9000014000 900001400 900001400 9000014000 9000014000 9000014000 9000014000 9000014000 9000014000 9000014000 9000014000 90000140000 90000140000 90000140000 90000140000 90000140000 90000140000 90000140000 90000140000 90000140000 90000140000 90000140000 90000140000 90000140000 90000000000	No No No No ouestion No No About transition No	alt tenent it area altern area handle covid-19 patients TEXT BOOKS AVAILABILIT (yoge? spood for our health, but ca	rv [10] upport of yoga and acupro				core yoga, Tuesday - fo
er er ssso ssso ssso ssso ssso ssso ssso	Solgar unenly objaur Solgar Carlos Solgar Checker (Composition of Composition of	0904010822	800513005 80001372 8000100 80001372 8000100 80001000 800010000 8000100000000	No white subset way to No what is the safest way to No what is the safest way to No what is the safest way to No	alt tenent it area altern area handle covid-19 patients TEXT BOOKS AVAILABILIT (yoge? spood for our health, but ca	rv [10] upport of yoga and acupro				core yrga, Tuesday - br
er er ssso	Solgar unenly objaur Solgar Charlos Barb Da Solgar Kell Charl Maradan Unenly Da Solgar Charlos Solgar Call Robert Da Solgar Solgar Charlos Solgar Heltha Call Robert Solgar Charlos Solgar Charlos Solgar Da A Vestar College of An and Solence, Solgar Da A Vestar College of Common Solgar Da A Vestar College Marchos Solgar Da B Daymat College of Assard Solence, Solgar Da Solgar Da B Daymat College of Assard Solence, Solgar Da College Of Assard	0904910822	800513005 80001372 80001372 80001372 80001372 80001372 8000137 80001000000000000000000000000000000000	No No No No Votar septe derver Voda sedent way to No	ah seeme area eilaen een handle covid-19 patients TEXT BOOKS AVAILABILI frecovery in covid 19 with frecovery in covid 19 with good for our health, but co	rv [10] upport of yoga and acupro				core yoga, Tuesday - br
er er sache ssso ssso ssso ssso ssso ssso ssso ss	Songur ennewhy volger Songur ennewhy volger Kerken Markan Mark Anthr College of Education Barry Die Songur Markan Markan Markan Markan Callege of Education Solger Teathan Anthread College of Character Solger Die Anthread College of Character Solger Die Die Anthread College of Character Solger Die Die Anthread College of Character Solger Die Die Die Anthread College of Character Solger Die Die Die Die Die Die Solger Die Character Solger of Character Solger Die Die Die Die Die Die Die Die Die Die		800519005 80011920 80011927 80001927 8000000000000000000000000000000000000	No No No No vouestion No vouestion No Votat is the safest way to No No Votat is the safest way to No No Votat is the safest way to No	ah seeme area eilaen een handle covid-19 patients TEXT BOOKS AVAILABILI frecovery in covid 19 with frecovery in covid 19 with good for our health, but co	rv [10] upport of yoga and acupro				core yoga, Tuesday - fu
er er stat	Solgar unearby objaur Solgar SoleAbaba PAWR MARLA ARTS, COMERCIE AND SCIE College of Exoton Barkh Die Solgar Weichen Manage Ababat Solgar Solica College Ababat Solgar Solica College Ababat Solgar Solica College Of Solicators Solgar D. A. Verstera College of Contenton, Solgar D. A. D. Solgar University, Solgar D. D. C. Brodge College Solgar D. D. P. Despace College of Contenton, Solgar D. D. P. Despace College of Contenton, Solgar D. D. D. Despace College of Contenton, Solgar D. D. Despace College of Arts and Solenco, Solgar D. D. D. Despace College of Arts and Solenco, Solgar D. D. D. Solgar Markovich College College D. D. S. Mardia College of Markava Solgar D. D. D. Solgar College of Arts and Solenco, Solgar D. D. D. S. Mardia College Of Arts and Solenco, Solgar D. D. S. Mardia College Solgar D. D. D. Solgar College of Arts and Solenco, Solgar D. D. S. Mardia College Solgar D. D. D. Solgar College of Arts and Solenco, Solgar D. D. S. Mardia College Solgar D. Davathark Alvabater Hestar Solgar D. D. S. Mardia College Solgar D. Davathark Alvabater D. D. Davathark College College University Solgar D. D. S. Mardia College College University Solgar D. Davathark Alvabater Hestar Solgar University D. D. Davathark College College University, Solgar D. Davathark College College College University, Solgar D. Davathark College College College University, Solgar D. Davathark College College College College D. D. Market University, Solgar D. D. D. Market College College College D. D. D. D. Dava	0604910820	800519005 800019205 80001927 80001920 80001900000000000000000000000000000000	No No No No vouestion No vouestion No Vouda BROCHURE OR No VOOA BROCHURE OR No	ah seeme area eilaen een handle covid-19 patients TEXT BOOKS AVAILABILI frecovery in covid 19 with frecovery in covid 19 with good for our health, but co	rv [10] upport of yoga and acupro				core yoga, Tuesday - fu
er e	Solgar unearly objaur Solgar SoleAbal PAWA MARL ANTS COMERCE AND SCI Colleg of SoleAbal Network (Mark Soleage Web Chart Manada Network) Call Book online and the and Soleage SoleAbal PAWA MARL ANTS College Instance And SoleAbal And SoleAbal College SoleAbal PAWA (SoleAbal College And SoleAbal College And SoleAbal College And College College And SoleAbal College And College College And SoleAbal College And College College And And SoleAbal College And And And And And And College And And SoleAbal College And And And And And And And And And And	0904010822	800519005 80001927 80001927 80001927 80001927 80001927 80001927 8000192 80001000 8000192 80000192 8000000000000000000000000000000000000	No ANO	ah seeme area eilaen een handle covid-19 patients TEXT BOOKS AVAILABILI frecovery in covid 19 with frecovery in covid 19 with good for our health, but co	rv [10] upport of yoga and acupro				core yoga, Tuesday - fu
ee er e	Solgar unearly objaur Solean Amerikan Solean Kolkan Markan Mark Anthe Calley of Solean Burk Data Solean Kolkan Markan Density Data Solean Solean Solean Density Data Solean Markan Calley of Anthe and Dennes Solean Markan Calley of Anthe and Dennes Solean Data Solean Density Data Solean Markan Calley of Charakten Solean Data Solean Density Data Solean Markan Calley of Charakten Solean Data Solean Density Data Solean Markan Calley Markan Calley Density Data Solean Density Data Solean University Solean Data Solean Density Data Solean Markan Calley Markan Calley Markan Solean Density Data Solean University Solean Data Solean Density Data Solean Density Data Solean Density Density Data Solean Density Data Solean Density Da	0904910822	eecos 1900 44422026 80001972/ 80001972/ 80001972/ 80001972/ 80001972 80001972 9000014 9000014 9000014 9000014 9000014 9000014 9000014 9000014 9000017 900000000 9000017 900000000 9000000000 90000000000	No No No No No Solution No	ah seeme area eilaen een handle covid-19 patients TEXT BOOKS AVAILABILI frecovery in covid 19 with frecovery in covid 19 with good for our health, but co	rv [10] upport of yoga and acupro				core yoga, Tuesday - tu

full b

Timestamp Email address Full Name	Designation	Institute/University Name/Company/Firm	Mahila Musa	these sectors	Management and the same same	if a supplier to be assured	d hu Dessures company	dense provide the evention			
29/07/2020 04:19:29 zecarlos@rediffmail.com Jose Carlos da Veiga Gracias		Not applicable		9850471243	you would like any spec	we question to be answere	a ay resource persons, p	lease provide the question	murt.		
29/07/2020 04:23:58 sujatapownikar29@gmail.Sujata pownikar 29/07/2020 04:25:14 mytovetjj2@gmail.com Tejas Joshi	Therapist Teacher(Contract)	PKAT accupressure center PAHSU		9766024558 7620833817							
29/07/2020 04:27:31 sandeeprajaramka@gmai Sandeep Agrawal 29/07/2020 04:29:31 renitabameto@gmail.com Ms. Lou Renita Barneto	Therapist Teacher	PARAG KULKARNI ACUPRESSURE THERAPY Shiroda Higher Secondary School		9423565025 9822584322	How to treat Frozen Shou	Ider and uric acid					
29/07/2020 04:35:21 manda.zeal@gmail.com Mrs.Manda R.Dwivedi 29/07/2020 04:35:42 abhishek910505@gmail.cAbhishek Bajaj	Acc. Therapist Student	Samarth life sciences PAHSU, Solapur		9970327383							
29/07/2020 04:41:05 mohata.rushika29@gmail Rushika Hemant Kalantri	Housewife	Home		9604701361	No						
29/07/2020 04:58:54 venkylaks@gmail.com Dr. Lakshmi Rao 29/07/2020 05:04:07 madhurithamke84@gmail Madhuri Pravinrao Thamke	Associate professor Dr Naturopathy	SMM college of architecture Nidhi naturecure center		9823103656 8288893479	No						
29/07/2020 05:06:18 shahmausam95@gmail.o Mausam Shah 29/07/2020 05:28:46 Sudhirha@gmail.com Saroja Abhyankar	Student Retired Professor	Solapur University Lokmanya Tilak College of Engineering, NaviMumbai	0928419164	9764742885 45							
01/08/2020 10:36:16 sushil.pandey012@gmail. Sushil Ramprasad Pandey 29/07/2020 05:56:06 bageshmahajan@gmail.o Bagesh Mahajan	Acupressure Therapist Director	Nagpur University Noble Infratech Pvt Ltd, laxmi nagar, Nagpur	0937311051	9822151194 11	no specific questions						
29/07/2020 06:29:02 akshtalkokul111@gmail.c Akash Narsing Talkokul 29/07/2020 06:37:32 aniirgore@gmail.com Dr Anil Ramchandra Gore		Dayanda collage Vmv college wardhman nagar nagpur		9970774438 9665013468							
29/07/2020 07:09:35 drjaiswara@gmail.com Dr satyanarayan jaiswara	Homoeopathic Doctor	Holistic Medicare Centre Margao, Goa		8805083384	Nil						
29/07/2020 07:22:33 sunitadp007@gmail.com Sunita Damodar Patil 01/08/2020 22:10:02 dhwanisuchak14@gmail.(Varsha Suchak	Housewife	Dr. Gala's institute and Dr.Lohiya' institute Mumbai Nagpur University		9769858444 9823021950							
29/07/2020 07:40:32 snehabhaurale93@gmail. Dr. Sneha Bhaurale 29/07/2020 07:42:07 shitalparise2@gmail.com Shital parise	Private Practise BPTh	R.A.Podar ayurvedic college mumbai Vspm college of physiotherapy, nagpur		9579780901 8308579914							
29/07/2020 07-49-40 harshaj243@gmail.com Harshada Jadhav 29/07/2020 08-08-08 rp.nbfitnich@gmail.com Rajendra Paliwal	Acupuncturist	Swasthya Bharthi Charitable trust Herbalife International USA		8097233678	Con the Ol annual is an	Co. 1410	of her itself without the sec	pport of nutrition & exercise			
29/07/2020 08:14:48 damodareit@gmail.com Dr. Laxmikant Prabhakar Damodare	Assistant Professor	Hislop College, Nagpur, Maharashtra		8087180542 9511876607	countrie of energy in acou	seaane manage condits	an by taken whereas are su				
29/07/2020 08:45:35 madhavidmarotkar23@gri Dnyaneshwari D Marotkar 30/07/2020 08:26:22 meghanajoshi025@gmail Meghana Mukund joshi	Student Staff Nurse	Solapur university		9623755375	No						
29/07/2020 10:29:28 surajkumar1503@gmail.c Dr. Suraj Kumar 29/07/2020 11:40:26 sudipa.tijare18@gmail.co/ Sudipa Tijare	Assistant professor Associate	PG Department of Commerce, BNMU, Madhepura Tata Consultancy Services	0823750043	9798383697 30							
29/07/2020 12:51:11 duleshashank@gmail.con Shashank Moreshwar Dule 29/07/2020 20:18:18 tejashrijadhav 122@gmail Tejashri Rajesh Jadhav	Trainee Counselor	Shri Parag kulkarni Acupressure Center Private		8668439399 9922228811							
29/07/2020 20:56:05 ritagarg00@gmail.com Rita garg 29/07/2020 21:35:39 arun567shinde@gmail.co ARUN VISHWANATH SHINDE	Yoga enthusiast	Personal SVSMDS POIYTECHNIC AKT.		9371493501 8087420250							
31/07/2020 09:17:01 aryatalekar14@gmail.com Arya Vilas Talekar [13]	12th [14]	Babanrao Shinde College, Akole(kh) [15]		8459329708	[16]						
30/07/2020 00:56:14 jyotsnapatil542@gmail.co Patil Jyotsna Kallapa 30/07/2020 02:49:37 drkiran.hiranandani@gma Kiran Laxmandas Hiranandani	Student	Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University,Solapur Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur		9552643404 8668238668							
30/07/2020 02:55:30 madhurlalwani8@gmail.ci Madhur Lalwani		JM financial services Itd		9082316548	No 1) In which age group abo	we 6-10, 10-17, 18-30, 30-	50 and 50, how long shou	ild one do Pranayam daily.	Or how many time should	be done.	
30/07/2020 03:15:18 pravindabli@gmail.com Dr. Pravin Nilkanthrao Dabli 30/07/2020 03:33:48 damodardicholker@gmail Damodar	Yoga Therapist Acupressure, acupunctur	Self clinic Yeshwant Wellness		9422125656 7798679106	2) Any Pacific exercise for immunity booster points	r covid					
30/07/2020 03:41:17 meghajoshi02.mj@gmail. Megha Anil Joshi 30/07/2020 04:45:50 anuchandran77@gmail.cr.Nimala C Gowda	Student Physical Education Direct	Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University , Solapur.		9881777451 9845047409							
30/07/2020 06:48:05 sbirajdar1984@gmail.com Swati kallappa birajdar	Student	Solapur		9922350945							
30/07/2020 08:56:46  dineshvekhande1@gmail.Dinesh Mahadeorao Vekhande 30/07/2020 09:08:14  dadulute@gmail.com Amrut purushottam lute		Dr.Parag Kulkarni Acupressure Treatment Centre Dr. Lajpatrai mehra research & training institution		7769833733 9011778839							
30/07/2020 09:21:10 singhbk666@gmail.com Birendra Kumar Singh 30/07/2020 10:07:50 rao196183@yahoo.co.in P NAGABHUSHANA RAO	Retired Retired Employee	Acc AcC Ltd.		7667928662 9561011347	Wants to know yoga treat	ment for backache					
30/07/2020 20:36:41 nandkishorkhune@gmail Nandkishor S Khune 31/07/2020 00:08:04 smbakle@rediffmail.com Dr.Suresh Motial Bakle	Assistant Professor Prof.Emeritus Radio-Diag	PAH Solapur University Solapur MUHS Nasik		8830945358 7588246161	-						
31/07/2020 00:14:05 valishall9021@gmail.com Valishali neelkanth patil 31/07/2020 00:14:05 valishall9021@gmail.com Valishali neelkanth patil 31/07/2020 00:39:48 anasuva barkade@mail. Mrs. ANASUYA. BARKADE	Yoga teacher Diploma	Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur university			Does weight gain after qu	itting yoga					
31/07/2020 01:32:35 rubysutari@gmail.com Ruby Sutari	Acupuncturist, Naturopati Retired	Retired		8329566127							
31/07/2020 01:37:53 flavian1018@gmail.com Flavian Sutari 31/07/2020 03:34:53 rajchandak55@gmail.com Urmila Ganesh Chandak	Retired Chandak	Retired Chandak trading co		7507802027 9970243296							
31/07/2020 05:28:47 rajanidalvi@yahoo.com Dr Rajani Jayant Dalvi 31/07/2020 05:50:42 velhalamol@gmail.com DR. Amol Ramesh Velhal		A R Burla Mahila Mahavidyala, Solapur SGR Ayurved college Solapur		7350187007 9175403402	No						
31/07/2020 06:38:01 diskhathongase11@gmail.Diskha Kishor Thongase 31/07/2020 06:38:01 diskhathongase11@gmail.Diskha Kishor Thongase	Pauni Dist Bhandara	PKAT Acupressure center BBMP First Grade College For Women Cleveland Town Banga		8208712685							
31/07/2020 07:00:52 sunu.yoga@gmail.com Sunita Bettaiah	House wife	HomeScience College		9902151006							
31/07/2020 09:06:22 anitabettaiah@gmail.com ANITA BETTAIAH 01/08/2020 20:11:25 harshadatalekar10@gmai Harshada Vilas Talekar [17]		Bishop cotton women's Christian College Bangalore Karnataka Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur [19]	845	9945516580 59329708 [20]							
31/07/2020 10:17:54 umijadhav77@gmail.com Umila Jadhav 31/07/2020 10:25:24 marciamnf@hotmal.com Marcia Fernandes	Dietician Housewife	Wh Nanded None		8482812049 9823302869							
31/07/2020 21:2:2:05 survakant hendre@gmail Survakant Ambadas Shendre 31/07/2020 21:2:2:05 survakant hendre@gmail Survakant Ambadas Shendre	Special Teacher Proprietor, CLASSY EVE	Shri Swami Samartha Matimand Shala, Osmanabad	0808755713	39	Is it okay to incorporate ye	oga into regular exercise -	r the other way around?				
31/07/2020 22:40:31 yeshwantinteriors@rediffr Damodar	proprietor	Yeshwant wellness		7798679106	acupressure immunity bo	oster points	are only around t				
31/07/2020 23:13:10 bhawtik@gmail.com Bhawtik Jagruteshwar Joshi 01/08/2020 00:37:29 asavpande@gmail.com Vikas Vasantrao Pande		PAHSU Vikas Pande's Acupressure Center		7620694513 9822364711	No						
01/08/2020 00:52:58 mandlekarshubham25@gShubham rahul mandlekar 01/08/2020 01:13:39 vaishalisawale75@gmail. Dr vaishali sawale	12th pass Doctor(panchkarma)	State board Maharashtra MUHS,NASIK		9922407257 8805976866	To start online yoga for pa	atienta will be helpful					
01/08/2020 01:13:45 raj_yog97@rediifmail.com Rajeshkumar N zanwar 01/08/2020 01:15:59 bhujbalma5@gmail.com BHUJBAL MAKARAND ARIVIND	BAMS Director of Physical Educ	PMT's ayurved college,shevgaon Sou Suvarnalata Gandhi Mahavidyalay Vairag		9890560842 9822274021							
01/08/2020 01:16:00 yogeshshewale007@gma Dr Yogesh Kashinath Shewale	Assistant Professor	SVNHT's Ayurved College Rahuri Ahmednagar		9028148202							
01/08/2020 01:16:03 gururajkulkarni853@gmai Gururaj Kulkarni 01/08/2020 01:16:56 drprasadkumawat044@gr Dr Prasad Balaji Kumawat	Principal Pg student	Ashwini Paramedical College,Kumbhari,Solapur SDM Ayurvedic Medical college		9766062344	Diabetic management thro						
01/08/2020 01:16:58 bgfriends.net@gmail.com Godase Bhagyashree Bajirao 01/08/2020 01:17:27 drsnehaldeshmukh1991@Dr.snehal deshmukh	PG student 1st year MD	College of ayurveda and research ,nigdi, pune. MUHS		8208530718 9403392190	I really like to know about	accupressure approch for	cavid 19 .				
01/08/2020 01:19:23 kunale.ravi@gmail.com Ravindra Bhikaji Kunale 01/08/2020 01:19:51 dikshahule?@gmail.com Hulle Arti Mallinath		Vitthalrao Shinde Arts College Tembhurni D.B.F Dayanand college of arts and science		9423336334 7218518795							
01/08/2020 01:20:15 drrahul.raut@gmail.com DR.RAHUL RAJVILAS RAUT	MD Kaumarbhritya Schol	Bhausaheb Mulak Ayurveda Mahavidyalaya, Nandanvan, Nagg GOVERNMENT HIGH SCHOOL (SCHOOL EDUCATION)		8149066669	Will you send to registered		0.000				
01/08/2020 01:20:48 saravananiteratureplus@ SARAVANAN R 01/08/2020 01:20:56 dr.jiddimani@gmail.com Dr Jiddimani Nagnath Marutirao	Doctor	Kamal clinic		9595896767							
01/08/2020 01:21:05 sanjayj262@gmail.com Sanjay Gajanan Joshi 01/08/2020 01:22:40 sszende6703@gmail.com Dr.Zende Sukhadeo Sitaram	Principal	Sanjay Joshi, Accupressure Center Mahatma Phule College Of Education.Sangola.Dist.Solapur		9422874470	No	in Covid.Is it a preventive	measure.Or whether the	patient is in the suffering sta	ige.		
01/08/2020 01:23:13 suvarnavinvitha93@gmai Vinvitha 01/08/2020 01:24:55 vasantbasutkar143@gma Vasant Sanjay Basutkar	Student (1st MCOM) Student	St Agnes Center For Post Graduate Studies And Research, Ma BMIT, Solapur		8197673980 7768965435	No						
01/08/2020 01:25:32 shrinivas.bhimanpalli@ya SHRINIVAS JAGANNATH BHIMANPA 01/08/2020 01:25:27 prajaktapgosavi@gmail.ci Gosavi Prajakta Popat	LL Acupressure Therapist Kurduwadi	Ved Ayurvedic and Acupressure Chikitsalaya T.C.college, Baramati		9325334223 9665123318	No						
01/08/2020 01:25:57 sanjivanip2011@gmail.co Dr Sanjivani Chavan	Research scholar	Sant Gadge Baba Amravati University, Maharashtra		9403308617							
01/08/2020 01:26:18 1281987syadav@gmail.ci SUNITA YADAV 01/08/2020 01:29:18 drabhijeet2805may@gma Dr. Abhijeet Pachpor	Student Assistant Professor	Gramin Ayurveda Mahavidyalaya Patur Dist-Akola Maharashtra		8381922510 8329373465	Yes						
01/08/2020 01:29:34 javeethe@gmail.com Khairdi Javed Ahmed Mohammed Han 01/08/2020 01:32:06 manihomee2019@gmail.cm.MAHALAKSHMI	f Law Officer Commerce	Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University Idhaya college for women kumbakonam bharathidasan university		9421740111 9361221958							
01/08/2020 01:32:35 shindevikas450@gmail.cc Shinde Vikas Vilasrao 01/08/2020 01:36:20 shindesp1963@gmail.cor Dr Sukhdeo Pandurang Shinde	Assistant professor Assistant professor	Mauli Mahavidyalaya Wadala P. A. H.solapur University Solapur		9881256115 9421116126							
01/08/2020 01:37:07 archanamane001@gmail. Mane Archana Khanderao 01/08/2020 01:36:58 yadaveflu@gmail.com Dr. P. Mattaiah Yadav	Research student	Solapur university, solapur		9860429981	hin						
01/08/2020 01:37:12 archuabhijagtap@gmail.o Dr Archana Abhijeet Jagtap	Doctor	GDC Wedak MUHS		9906060031	NO						
01/08/2020 01:37:28 srekhavemuri@gmail.com Sree Rekha Vemuri 01/08/2020 01:37:48 shaikhim11@gmail.com Imran Mubarak Shaikh	Lecturer Jr. Clerk	Sri Durga Malleswara Siddhartha Mahila Kalasala PAHSUS	0995908904								
01/08/2020 01:40:21 manalikane123@gmail.cc Dr. Manali Kane 01/08/2020 01:42:05 vikramkanevk@gmail.con Vikram Kane	Professor	AHS SOLAPUR University		9673575336							
01/08/2020 01:44:11 Jitendra.khot@sgrayurvetDr.Jitendra Dhanapal khot	Student	MIT wpu, pune		9673575336 9422500599 9422167616							
	Assistant professor	MIT wpu, pune Seth Govindaji raovji ayurveda Mahavidhalay solapur		9422500599 9422167616 9503457437							
01/08/2020 01:52:43 sushdhame1608@gmail.cDhame sushama Amrut 01/08/2020 01:57:15 neethutharol@gmail.com Neethu Tharol	Assistant professor Student PG Scholar	MIT wpu, pune Setti Govindaji raovji ayurveda Mahavidhatay solapur TC college GAC Nagour		9422500599 9422167616 9503457437 7798742053 9400838395							
01/08/2020 01:57:15 neethutharol@gmail.com Neethu Tharol 01/08/2020 01:57:43 dg83sontakkey@gmail.cc Dr. D.G.SONTAKKEY 01/08/2020 01:58:35 snehankita23 ayurveda@Dr. Snehankita V Dharwijay	Assistant professor Student PG Scholar DIRECTOR PHYSICAL E Assistant professor	MT wpu, pune Seh Govirdaji raovji ayurveda Mahavdhalay solapur TC college GAC Naggur VASANTRAO NAIK GOVERNMENT INSTITUTE OF ARTS AN Siddhalata Ayurved Mahavdyalaya, sangamner	4	9422500599 9422167616 9503457437 7798742053 9400838395 7972368910 9860572779							
01/08/2020 01:57:15 neethutharol@gmail.com Neethu Tharol 01/08/2020 01:57:43 dg63sontakkey@gmail.co Dr. D.G.SONTAKKEY	Assistant professor Student PG Scholar DIRECTOR PHYSICAL E	MIT wpu, pune Seh Govindaji raovji ayurveda Mahavidhalay solapur TC college GAC Naguur VASANTRAO NAIK GOVERNMENT INSTITUTE OF ARTS AN		9422500599 9422167616 9503457437 7798742053 9400838395 7972368910	Nothing yet						
01082220 01:57:15 resthuharsi@gmai.com Neeho Thard 01082220 01:57:15 resthuharsi@gmai.com D. SoNTAKKEY 01082220 01:58:35 resthukta:3 syrvets@g D. Sneharkis V Dharvisy 01082220 02:01:28 sinksturketSigmai.com P.A v8.35ym Charde 01082220 02:01:28 sinksturketSigmai.com P.A v8.35ym Charde 01082220 02:05.88 ruhusmithdrost@gmai.com R.A v8.000 A syMC Abrde 01082200 02:05.88 ruhusmithdrost@gmai.com R.A v8.000 A syMC Abrde 0108200 A syMC Abrde 0108200 02:05.88 ruhusmithdrost@gmai.co	Assistant professor Student PG Scholar DIRECTOR PHYSICAL E Assistant professor Professor PG student M PROFESSOR	MT wije, pine Serk Govindaj ravij sjurveda Mahavidhalay solapur To colege GAC Nague VSANTRAO NAK GOVERNMENT INSTITUTE OF ARTS AN Siddhalah Ajurved Mahavidyalay, sangamer Blausahe Mulai: Ajurved Mahavidyalay, sangamer Nague CSMSS AVURVEND Mahavidyalay, sangamer Nague	4 0907542328	9422500599 9422167616 9503457437 7798742053 9400838395 7972368910 9860572779 9764996546 8208307982	Nothing yet How there is prevention in	ifection of covid by yoga					
01002202015/151 nethuhaval@gmat.com Nethu Thavd 01002202015/141 odjShontske/gmat.com Nethu Thavd 01002202015/143 odjShontske/gmat.com 20.650/HAKEY 0100220202122 alachavdc202gmat.com 2/Mats/gmat.Neth 0100220202056 mituamist046/gmat.com 2/Mats/gmat.Nethu 0100220202056 mituamist046/gmat.com 2/Mats/Ret/ADUHADH 0100220202055 mituamist046/gmat.com 2/Mats/Ret/ADUHADH 0100220202055 mituamist046/gmat.com 2/Mats/Ret/ADUHADH 0100220202155 disputsionting/angmat.com 2/Mats/Ret/ADUHADH	Assistant professor Student PG Scholar DIRECTOR PHYSICAL E Assistant professor Professor PG student M PROFESSOR ASSISTANT PROFESSO Assistant professor	MT year, one See Control you prunch Mahavibalay solayar To calage Colo hagan Wakantoo Naka Colo Cenalist Institute of Artis An Schalada Ayuwa Maharologiay, sungano Satalada Ayuwa Maharologiay, sungano Calatia AyuWa Colo Katanana ya aya Calatia AyuWa Colo Like Colo Maharol Calatia Ayuwa Colo Katanana ya Sata	0907542328	9422500599 9422167616 9503457437 7798742053 9400838395 7972368910 9860572779 9764996546 8208307982 88 9927124241 9421875404	Nothing yet How there is prevention in No No						
01002200 01:57:15 nethuhaval@gmat.com Nethu Thavi 01002200 01:57:16 nethuhaval@gmat.com Nethu Thavi 01002200 01:58:15 snehavita23 ayrvets@jb C: SonHarkita V Dharviya 01002200 02:02:12 a skazhvets@gballanci Cori / Ma Symo Chede 01002200 02:02:56: Inkasma 1546/gballanci Cori / Ma Symo Chede 01002200 02:15: J displayiotestapadegballa Cori / Ravin/Spatian 01002200 02:15: J displayiotestapadegballanci Cori / Salf Symo Chede 01002200 02:12:44: derakhamilene0702@gm DR S. SUMARNA RAVINDRA DylBDA DelBDA	Assistant professor Student PG Scholar DIRECTOR PHYSICAL E Assistant professor PG student M PROFESSOR AssistTANT PROFESSOC Assistant professor III Professor Sports teacher	MT since, rune See Clovindaj rozi je pruncika Maltavičkaj kodejan To college (Kok hargon Wakanitko Jakak Ayrovel Maltavičkaj kodejanem Bibalazila Ayrovel Kalkavičkaj kodejanem Bibalazila Mala Ayrovel Maltavičkaj kodejanem Bibalazila Mala Ayrovel Maltavičkaj kodejanem Bibalazila Mala Ayrovel Maltavičkaj kodejanem Gravita Maltavičkaj kodejane Gravita Maltavičkaj kodejane Sa Ayrovel College Vanja Dia-Solgare Balavičkasti Ergida kode Natabitekad	4 0907542328	9422500599 9422167616 9503457437 7798742053 9400838395 9400838395 9860572779 9764996546 8208307982 88 9927124241 9421875404 9921853223 992285323	Nothing yet How there is prevention in No No How the Acupressure wor No						
01002200 01:57:16 nethythansigligmal.com Nethy Theol 01002200 01:57:16 nethythansigligmal.com 2:0:63 SONTAKKEY 01002200 01:58:15 snehankikk23 ayrverksigi D: SonTarkKEY 01002200 02:02:12 a skatzkvicz2gigmal.com 2:N kk3 Symo Check 01002200 02:02:56: Inskams 1545 (49) and Com 2:N k15M SPM Check 01002200 02:02:56: Inskams 1545 (49) and Com 2:N k15M SPM Check 01002200 02:02:56: Inskams 1545 (49) and Com 2:N k15M SPM Check 01002200 02:02:56: Inskams 1545 (49) and Com 2:N k15M SPM Check 01002200 02:15: 36 dayskvistershardiggmal: Com RAVINGA SMERRAD DHILDH 01002200 02:15: 36 dayskvistershardiggmal: Com SAVINGAN RAVINGA DHILDH 01002200 02:14: 4 darkhandmed/720gm RD: SUMARNA RAVINGA DHILDH 01002200 02:14: 4 darkhandmed/720gm RD: SUMARNA RAVINGA DHILDH 01002200 02:19: 20:14: 4 darkhandmed/720gm RD: SUMARNA RAVINGA DHILDH 01002200 02:19: 20:12:14: darkhandmed/700gm RD: SUMARNA RAVINGA DHILDH 01002200 02:19: 20:12:19:14:14:14:14:14:14:14:14:14:14:14:14:14:	Assistant professor Student PG Scholar DIRECTOR PHYSICAL E Assistant professor PG student MPROFESSOR ASSISTANT PROFESSOR Assistant professor Sports teacher Assist. Professor Doctor	Mill rejus, une See Clovindaj logi aj puncha Maltavihalay kolapur To calege (Kok hagan VikaANTANO NAK GOVERNMENT INSTITUTE GF ATES AN Solutabas Ayrueet Manandystayn, standamen Nagan Caladas Art Miller Kalandystayn, anagan Caladas Art Miller Kalandystayn, anagan San Ayrung Calego, Stoper Pasantolam Engline Kaland Nashan Mandesh Manandystaya punci	0907542328	9422500599 9422167616 9503457437 7795742053 940083395 7972368910 9860572779 9764980782 88 9927124241 9421875404 9921835223 9622652303 9622652303 9622752407 7888254407	Nothing yet - How there is prevention in No No How the Acupressure wor No No	ks in covid prevention					
01002200 01:57:16 nethythanvillgmail.com Nethy Theol 01002200 01:57:16 nethythanvillgmail.com Nethyt Theol 01002200 01:58:15 snehankikk23 ayrverkigi D: SonHankik 01002200 02:02:12 akabrake/2020/april.com IX-Na Shen Chede 01002200 02:02:05:6 ninkama 1546 (Spania) com IX-Na Shen Chede 01002200 02:02:15:3 digavisitationaldeggmb I: Chegen Visitation Shen Chede 01002200 02:15:15 digavisitationaldeggmb I: Chegen Visitation Delayboard 01002200 02:14:4 dirakhamiline/07/20gm IX-SNU/NAN RAV/INDA D-INIDH 01002200 02:19:16:29 heans/shenghandi com The Prais astata savata 01002200 02:19:19 semptioners/Bigma I: Che Sayn Visitana Visitatia [1] 01002200 02:10:19: perinama shenghana IC Asgan Mahana Yangia	Assistant professor PG Scholar DRECTOR PHYSICAL E Assistant professor Professor Professor Professor Assistant professor Assistant professor Professor Sports teacher Assist Professor Doctor Assistant Professor Partmasist	Mill rejuc, une See Clovidal jourda Mañavíhalay sidapur To catego See Clovidal jourda Mañavíhalay sidapur To catego VisANTRAD NAK COVERNMENT INSTITUTE CE ATRS JA Solubalas Ayuvel Mañavíhalay, samann Binaustale Manavíhalay Angel Salas Artilleto Manavíhalay Angel Mandan Mahavíhalaya Janos Mandan Mahavíhalaya Janos Mandan Mahavíhalaya Janos Mandan Manavíhalay Angel Arad Mahavíhalaya Angel Arad Mahavíhalaya Angel	0907542328	9422500599 9422167616 9503457437 7798720653 9400838395 9772368910 960572779 9764996546 8208307982 88 9927124241 9421875404 992782223 9604759360 7888254407 9975722112	Nothing yet - How there is prevention in No How the Acupressure wor No Can Yoga increase our im	ks in covid prevention					
010022020151516 neethydanol(Byrail con: Neethy Taxol 01002202015145 neethydanol(Byrail col: D. G. SONTAKKEY 01002202015325 strahafak23.ayuvetsig) D: Sontankita V Dharnjay 010022020212 a diachadec23@paralicorf: Ma Symon Check 01002202020212 diachadec3@paralicorf: Ma Symon Check 0100220202020202142 diachadara/Signail.com 010022020202020202142 diachadara/Signail.com 010022020202020213 diachadara/Signail.com 010022020213 diachadara/Signail.com 010022020212 diachadara/Signail.com 010022020212 diachadara/Signail.com 010022020212 diachadara/Signail.com 010022020212 diachadara/Signail.com 010022020212 diachadara/Signail.com 0100220202221 lissanghriner/Signail.com 0100220202221 lissanghriner/Signail.com 010022020222 diachadaraage/Signail.com 010022020222 diachadaraage/Signail.com 010022020222 diachadaraage/Signail.com 010022020222 diachadaraage/Signail.com 010022020222 diachadaraage/Signail.com 010022000222 diachadaraage/Signail.com 01002200022 diachadaraage/Signa	Assistant professor Student PG Scholar PG Scholar Porfessor Porfessor Porfessor Porfessor Porfessor Assistant professor Assistant professor Boots Assistant Professor Doctor Pharmaost Assistant Professor Pharmaost	Mill regis, princ See Control (and princed Mathematical y stages) To calling See Control (and princed Mathematical y stages) Vision (Control (C	0907542326	9422500599 9422167616 9503457437 7798742005 9400838395 7972368910 9660572779 9620572779 962712424 9421875404 9927185223 962262303 9622652305 7888254407 99875722112 9657203624 9632603624	Nothing yet - How there is prevention in No How the Acupressure wor No Can Yoga increase our im	ks in covid prevention					
010022020151516 neethynawiggmai com Neethu Travol 01002202015145 neethynawiggmai cob D. G. SONTAKKEY 01002202015325 strahatka23 syrvetsägi D: Sontankita V Dharnjay 0100220202012 a skanzka423gigmai cof D: Marsiyan Ohrée 010022020202012 skanzka423gigmai cof D: Marsiyan Ohrée 010022020202020202012 skanzka1956 gigmai cof D: Marsiyan Ohrée 010022020202020202012 skanzka1956 gigmai cof D: Marsiyan Ohrée 01002202020202020202012 skanzka1956 gigmai cof D: Marsiyan Ohrée 01002202020202020202012 skanzka1956 gigmai cof D: Marsiyan Ohrée 01002202020202020202020 skanzka1956 gigmai cof D: Savyan Ohrée 01002202020202020202020 skanzka1956 gigmai cof D: Savyan Ohrée D: Marsiyan 01002202020220 skanzka1956 gigmai cof D: Savyan Ohree D: Savyan 0100220202222 d: Savyan Savyan Savyan Cof D: Savyan Savyan 0100220202222 d: Savyan Savyan Savyan Cof D: Savyan Savyan 010022020222 d: Savyan Savyan Savyan Cof D: Savyan Savyan 01002200 2222 d: Savyan Savyan Savyan Cof Savyan Savyan 01002200 2222 d: Savyan Savyan Savyan Savyan Savyan 01002200 222 d: Savyan Savyan Savyan Savyan Savyan 0100220 222 d: Savyan Savyan Savyan Savyan Savyan Savyan 0100220 222 d: Savyan Savyan Savyan Savyan Savyan 0100220 222 d: Savyan Savyan Savyan Savyan Savyan Savyan 0100220 222 d: Savyan Savyan Savyan Savyan Savyan Savyan 0100220 222 d: Savyan Savyan Savyan Savyan Savyan 0100200 222 d: Savyan Sa	Assistant professor PG Scholar DIRECTOR PHYSICAL BURECTOR PHYSICAL Assistant professor PG studenti M PROFESSOR Assistant professor Biotessor Doctor Pharmaosit Assistant Professor Pharmaosit Associate Professor Pharmaosit Associate Professor Pharmaosit Associate Professor Pharmaosit Associate Professor Pharmaosit Associate Professor Partice Arvisor	Mill regio, print See Control in printed Mathathaty stager 10 calles 20 ca	0907542328	9422500599 942167616 9503457437 7798742053 9400838395 797388910 9600572779 976496546 8200307982 88 9927154241 9921855223 9822852303 9822852303 9822854007 989572312112 99572522112 99572522112 9857203628 8806696000 00	Nothing yet How there is prevention in No No How the Acupressure wor No Can Yoga increase our im Ni	ks in covid prevention					
01002202015/15/16 netholanol@gmail.com Nethol Theol 01002202015/15/16 netholanol@gmail.com Nethol Theol 01002202015/15/26 sahazhate/2029/amil.com 7/.M83/bmin Ohefe 010022020202015/26 sahazhate/2029/amil.com 7/.M83/bmin Ohefe 010022020202015/26 sahazhate/2029/amil.com 7/.M83/bmin Ohefe 01002202020200000000000000000000000000	Assistent professor PG Scholar DIRECTOR PHYSICAL E MIRECTOR PHYSICAL Assistent professor PG student M PROFESSOR Assist Professor B Assist Professor Doctor Pharmaosit Assistent Professor Pharmaosit Assistent Professor Pharmaosit Assistent Professor Pharmaosit Masocolati Professor Pharmaosit Masocolati Professor Pharmaosit Masocolati Professor Parmaosit Masocolati Professor Parmaosit Deptyr metical superinter Deptyr metical superinter Deptyr metical superinter	MT see, one See Control is one purched Matavitabay sciegor To catego See Control is one purched Matavitabay sciegor WARMING NAK CONCERNMENT INSTITUTE OF ATSIS See Control is an experiment of the second Catego See Control is an experiment of the second Catego See Control Institute of the second Name of the second Second Name of the Second Second Name of the Second Second Name of the Second Second Catego Name of the Second Second Second Name of the Second Second Name of the Second Second Name of the Second Second Name of the Second Second Second Second Name of the Second Second Second Second Name of the Second Second Second Second Second Name of the Second Second Second Second Second Name of the Second Second Second S	0907542326	9422800999 942167616 9503457437 7796742083 9400838395 9792388910 960572779 9764996546 8202307982 8992712424 992712424 992712424 992712424 992712424 992712424 992712424 992724242 995722112 965720364 9826069800 00 7721816967	Nothing yet How there is prevention in No How the Acupressure wor No Can Yoga increase our im Ni No Na Na No No No No No No No No No No	ks in covid prevention					
0:0102202 01:57:16 netholinaval@pmia.com Nethol Theol 01002202 01:57:16 netholinaval@pmia.com Nethol Theol 01002202 01:59:25 sindhalka23.ayuvets@b Ch. Sohrahvita V Dhamiya 01002202 02:02:25 akabake3203gunal.com Zh. Ma Shynn Chefe 01002202 02:02:14: dr shumahot s@gmail.com Zh. Ma Shynn Chefe 01002202 02:02:05:26 sindhamari 1464 galanial com RA/MKHK ShuERAD DHMDH 01002202 02:02:05:26 sindhamari 1464 galanial com RA/MKHK ShuERAD DHMDH 01002202 02:05:26 sindhamari 1464 galanial com RA/MKHK ShuERAD DHMDH 01002200 02:15:26 dynayshiftentpanel ggm Dr. Gayashi Samer Deshpand 01002200 02:15:26 dynayshiftentpanel ggm Dr. Gayashi Samer Deshpand 01002200 02:15:26 dynayshiftentpanel Strig Biener Zhabashi Subarba 01002200 02:15:10 dynahotsmittentping Min Ch. Sayeth Marbuta Narghd 01002200 02:15:10 synchrastamidgymail col: Synchrast Karbam 011002200 02:27:10 synchrastamidgymail col: Synchrast Sherza Pala 011002200 02:27:10 synchrastamidgymail col: Synchrast Sherza Pala 011002200 02:25:17 drashitkamarghdymkir Ch. Sarkhuras Sherza Pala 011002200 02:20:25: sharahyst@gmail.col: Alaret Marbuta Narghd 011002200 02:20:25: sharahyst@gmail.col: Alaret Marbuta 01002200 02:20:20:20:21: marbuta Marghd@gmail.col: Alaret Marbuta 01002200 02:20:20:21: marbutaathagmail.col: Alaret Marbuta 01002200 02:20:20:23: sharahyst@gmail.col: Alaret Marbuta 01002200 02:20:20:23: sharahyst@gmail.col: Alaret Marbuta 01002200 02:20:20:23: sharahyst@gmail.col: Alaret Marbuta 01002200 02:20:20:23: sharahyst@gmail.col: Alaret Marbuta 01002200 02:20:20	Assistant professor PG Scholar DIRECTOR PHYSICAL & DIRECTOR PHYSICAL & Assistant professor PG studenti H Professor Assistant professor Assistant professor Assistant professor Assistant professor Pharmaciat Assistant Professor Pharmaciat Assistant Professor Pharmaciat Assistant Professor Pharmaciat Assistant Professor Pharmaciat Associate Professor Depaty medical superintif M Sc (Incoganic Campeting Hoscientific	Mill regio, print See Clovinski provi prinnedh Mahavishaky solapur To college See Clovinski print print Mahavishaky solapur To college Subasaka Ayeve Mahavishakya, stepanom Basasaka Maka Ayeve Mahavishakya sheri Basasaka Maka Ayeve Mahavishakya See See See See See See See See See See See	0907542326	9422800599 9422107616 9503457437 7798742003 9400838395 779236810 9600572779 975268910 9627124241 9421875404 9527124241 9421875404 9527124241 9422875404 9527124241 952703054 9657522112 965720364 9652696050 00 7320891638 9665946506 9665946506	Nothing yet How there is prevention in No No How the Acupressure wor No Can Yoga Increase our im Ni No Thank You. Yes Which yoga most importat Which benefit give yoga to	ks in covid prevention munity power? nt of human body?	s teacher in toumament				
0:0102202 01:57:16 nethybanol@gmat.com Nethen Travel 0:0102202 01:57:16 nethybanol@gmat.com Nethern Travel 0:0102202 01:53:26 synahaska23 ayruvetä@ Dr. Sontavikta V Dhamjay 0:0100202 02:02:02 askazhetać23@gmat.com Ch Aka Shynn Chrek 0:0102020 02:03:02 askazhetać23@gmat.com Ch Aka Shynn Chrek 0:0102020 02:05:02 askazhetać23@gmat.com Ch Aka Shetzev Do HMDH 0:0102020 02:02:02 hetzestti@gmat.com Phc Phres tash avata 0:0102020 02:02 hetzestti@gmat.com Phc Phres tash avata 0:010202 02:02 hetzestti@gmat.com Phc Phres tash ava	Assistant professor PG Scholar DIRECTOR PHYSICAL & DIRECTOR PHYSICAL & Assistant professor PG studenti H Professor Assistant professor Assistant professor Assistant professor Assistant professor Pharmaciat Assistant Professor Pharmaciat Assistant Professor Pharmaciat Assistant Professor Pharmaciat Assistant Professor Pharmaciat Associate Professor Depaty medical superintif M Sc (Incoganic Campeting Hoscientific	Mill spic, pune See Clovinkal provide Mahavihalay solapur To calego See Clovinkal provide Mahavihalay solapur To calego See Clovinkal provide Mahavihalay, solapur Sixokanak Ayuvee Mahavihalay, support Bisakatak Makin Mahavihalay, support Bisakatak Makin Mahavihalay, support Bisakatak Makin Mahavihalay, support Bisakatak Makin Mahavihalay, support Bisakatak Mahavihalay Salayatak Bisakatak Mahavihalay Salayatak Bisakatak Mahavihalayatak Mahavihalayatak Bisakatak Mahavihalayatak Mahavihalayatak Bisakatakatak Mahavihalayatak Mahavihalayatak Bisakatakatak Mahavihalayatak Mahavihalayatak Bisakatakatak Salayatak Bisakatakatakatak Salayatak Bisakatakatak Salayatakatakatak Salayatakatakatak Salayatakatakatakatak Salayatakatakatakatakatakatakatakatakatakat	0907542326	9422500599 9422167616 9503457437 7798742053 9400813955 7972368910 960572779 9764996246 8208307982 88 9927124241 9421875404 9927152412 9927152412 9927152412 9927152412 9927152412 995720362 788254407 985720362 788254407 7721816596 7350891639 9850679987 9852011407	Nothing yet How there is prevention in No No How the Acupressure wor No Can Yoga Increase our im Ni No Thank You. Yes Which yoga most importat Which benefit give yoga to	ks in covid prevention munity power? nt of human body?	s teacher in tournament				
0:0102202 01:57:16 nethybrid havel@pmil.com Nethy Texel 0:0102202 01:57:16 nethybrid havel@pmil.com Nethybrid 0:0102202 01:53:25 schalakel23.ayuvet&@pt.C. Schanakita V Dharnjay. 0:0102202 02:02:25 alkachet/22@pt.alcom/Chr.Mathybrid 0:0102202 02:02:25 magnitudes/appmil.com Nethybrid 0:0102202 02:02:21 magnitudes/appmil.com Nethybrid 0:0102202 02:22:19 samplerized/appmil.com Nethybrid 0:0102202 02:22:19 samplerized/appmil.com Nethybrid havards 0:01002202 02:22:19 samplerized/appmil.com Nethybrid havards 0:01002200 02:22:10 samplerized/appmil.com Nethybrid havards 0:01002200 02:22:10 samplerized/appmil.com Nethybrid havards 0:01002200 02:22:10 samplerized/appmil.com Nethybrid havards 0:01002200 02:21:10 manitoryapped/appmil.com Nethybrid havards 0:01002200 02:22:10 mann/apple/appmil.com Nethybrid havards 0:01002200 02:22:10 mann/apple/appmil.com Nethybrid havards 0:01002200 02:22:10 mann/apple/apple/al com Nethybrid havards 0:0102200 02:22:10 mann/apple/apple/al com Nethybrid havards 0:0102200 02:22:10 mann/apple/apple/al com Nethybrid havards 0:0102200 02:22:10 mann/apple/apple/al com Nethy	Assistant professor PG Scholar DIRECTOR PHYSICAL & Assistant professor PG Scholar DIRECTOR PHYSICAL & Assistant professor PG Scholar PG Scholar PG Scholar PG Scholar Scholar Scholar Dector Pharmacist Assistant Professor Pharmacist Assistant Professor Pharmacist Associate Professor Dector Pharmacist Associate Professor Dector Pharmacist Associate Professor Dector Pharmacist Associate Professor Dector Scholar Advace Cappenter Dector Pharmacist Assistant Professor Dector Dector Pharmacist Assistant Professor Dector Pharmacist Assistant Professor Dector	Mil neg, net See Control (a) round Matavitably stager 10 calles See Control (a) round Matavitably stager 10 calles 10 calles 1	0907542328 0907542328 0842188290	9422800599 9422167616 9403457437 7798742053 940083395 797238910 9764996552 88 992712421 982203307982 88 9927124211 9921855400 992185540 992185540 9927522112 9657233624 995722312 9657233624 995722112 9657233624 995722112 9657233624 995722112 9657233624 995723524 995723524 995723524 995723524 995723524 99572352 9955291407 735699153 98556959987 9855291407 12 9421030576	Nothing yet How there is prevention in No No How the Acupressure wor No Can Yoga increase our im Ni No Trank You. Yes Which yoga most importa Which benefit give yoga to May be	ks in covid prevention munity power? nt of human body?	s teacher in tournament				
0:0022020 01:57:16         netholicability           0:0022020 01:57:16         netholicability           0:0022020 01:53:05         sphankarkity         obstanlika           0:0022020 01:53:05         shankarkit23         obstanlika           0:0022020 01:53:05         shankarkit23         obstanlika           0:0022020 02:04:20         shankarkit23         obstanlika           0:0022020 02:04:20         shankarkit23         obstanlika           0:0022020 02:04:20         shankarkit23         obstanlika           0:002200 02:05:20         shankarkit23         obstanlika           0:002200 02:05:20         shankarkit34         obstanlika           0:002200 02:05:20         shankarkit34         obstanlika           0:002200 02:05:21         shankarkit34         obstanlika           0:002200 02:01:05         shankarkit34         obstanlika           0:002200 02:21:05         shankarkit34         obstanlika           0:002200 02:22:01         shankarkit34         obstanlika           0:002200 02:22:16         shankarkit34         obstanlika           0:002200 02:22:16         shankarkit34         obstanlika           0:002200 02:22:16         shankarkit34         obstanlika           0:002200 02:22:16         shankarkit34 </td <td>Assistant professor PG Scholar DIRECTOR PHYSICAL E Assistant professor PG aduating PG adua</td> <td>Mill regic print Mill regic print Ben Chardtal (and print) Ben Char</td> <td>6 0907542328 6 0842188290 6 0962219061</td> <td>9422800599 9422476766 9422476766 9400838395 797286910 9764996572792 88 992712421 992185240 992185240 992185240 992185240 992185240 992712412 965720362 9604795300 772186554030 880669800 00 77218659 965720362 96572056 975720 97</td> <td>Nothing yet How there is prevention in No No No Can Yoga increase our in Ni No Thank You. Yes Which yoga most importa Which benefit give yoga k May be No thanks</td> <td>ks in covid prevention munity power? nt of human body?</td> <td>s teacher in tournament</td> <td></td> <td></td> <td></td> <td></td>	Assistant professor PG Scholar DIRECTOR PHYSICAL E Assistant professor PG aduating PG adua	Mill regic print Mill regic print Ben Chardtal (and print) Ben Char	6 0907542328 6 0842188290 6 0962219061	9422800599 9422476766 9422476766 9400838395 797286910 9764996572792 88 992712421 992185240 992185240 992185240 992185240 992185240 992712412 965720362 9604795300 772186554030 880669800 00 77218659 965720362 96572056 975720 97	Nothing yet How there is prevention in No No No Can Yoga increase our in Ni No Thank You. Yes Which yoga most importa Which benefit give yoga k May be No thanks	ks in covid prevention munity power? nt of human body?	s teacher in tournament				
0:0022020 01:51:16 nethythanol@gmail.com Nethen Travel           0:0022020 01:53:26 scharkhanol@gmail.com D. 62:05.001KKEY           0:0022020 01:53:25 scharkhanol@gmail.com D. 63:0501KKEY           0:0022020 01:53:26 scharkhanol@gmail.com D. 63:0501KKEY           0:0022020 01:22 alkankhanol@gmail.com D. 64:8500KKEY           0:0022020 02:03:26 scharkhanst8404@gmail.com D. 64:8700           0:0022020 02:04:26 charkhanst8404@gmail.com Names           0:0022020 02:05:20 maynikashong@gmail.com Names           0:0022020 02:21 maynikashong@gmail.com Names           0:0022020 02:22 maynikashong@gmail.com Names           0:002200 02:22 maynikashong@gmail.com Names           0:002200 02:22 maynikashong@gmail.com Names           0:002200 02:22 maynikash@gmail.com Names           0:002200 02:22 maynikash@gmail.com Names           0:002200 02:22 maynikash@gmail.com Names           0:002200 02:23 maynikash@gmail.com Names           0:002200 02:24 maynikash@gmail.com Names           0:002200 02:25 maynikash@gmail.com Names           0:002200 02:24 maynikash@gmail.com Names           0:002200 02:24 maynikash@gmail.com Names           0:002200 02:24 maynikash@gmai	Assistant professor PIS Scholar DIRECTOR PHYSICAL E Assistant professor PIS addoent IN REFORESION ASSISTANT PROFESSOR ASSISTANT PROFESSOR Discholarson Discholars	Mil regi, prin See Clovida jaro yang wata Matavababa yadagan See Clovida jaro yang wata Matavababa yadagan See Clovida jaro yang watawabababababababababababababababababa	0907542328 0907542328 0842188290	9422800599 9422167616 9503457437 7708742053 9400053305 7972588910 9705496546 8205307922 88 9527124241 9421875404 9422185420 98221854207 982228233 98228233 982282407 985254407 985254407 985254407 985254407 985254407 985254407 985254407 985254407 985254407 9852541400 7731899163 8806864600 985057987 9852591407 12 942103076 9422980539 1790238 9422980539	Nothing yet How there is prevention in No No No Can Yoga increase our in Ni No Thank You. Yes Which yoga most importa Which benefit give yoga k May be No thanks	ks in covid prevention munity power? nt of human body?	s teacher in tournament				
0:0022020 01:51:16 nethonal@gmat.com Nethon Tradit           0:0022020 01:53:26 schahalaca@gmat.com Nethon Tradit           0:0022020 01:53:26 schahalac2@gmat.com Nethonal@gmat.com Nethonal@gmat.com           0:0022020 01:53:26 schahalac2@gmat.com Nethonal@gmat.com           0:0022020 01:22 de abachalac2@gmat.com Nethonal@gmat.com           0:0022020 01:23:26 schahalana1544@gmat.com           0:0022020 01:21:26 de abachalac2@gmat.com           0:0022020 01:21:26 de abachalana1544@gmat.com           0:0022020 01:21:26 de abachalana154@gmat.com           0:0022020 01:21:26 schahalana154@gmat.com           0:002200 01:22:16 schahalana154@gmat.com           0:002200 01:22:27 deaa1sikaamaggmat.com           0:002200 01:22:26 de abachalanaggmat.com           0:002200 01:23:13 senton.dnengh@gmat.com           0:002200 01:23:13 senton.dnengh@gmat.com	Assistant professor PG Scholar DIRECTOR PHYSICAL E Assistant professor PG adudent H RADESSOR Assistant professor ASSISTANT PROFESSOR Assistant professor Doctor Pharmacist Assistant professor Doctor Pharmacist Associate Professor Depart medical scientist Housewise Sarvice Advisor Capenter Depart medical scientist Housewise Sortos Advisor Capenter Depart medical scientist Housewise Sortos Radioner Assistant Professor Tailor Tailor Tailor MA Assist Professor	Mil nige, pred See Clovinski provide Markavshaky solapur 10 ostape 20 ostape 10 osta	0007542322	9422800599 9422167616 9503457437 77987420857 940033395 970548654 8050572779 9705486546 8020537929 9427124241 9421875404 9422185243 9422185420 9422185420 9422185407 9822185407 9852203084 80608900 00 7721816596 985291140 9850875947 985291140567 98529110076 9822910572 9421030576 9822910577 9822910772	Nothing yet How there is prevention in No No No Can Yoga increase our im Ni No Thank You. Yes Which benefit give yoga to May be No Thanka No No No No No No No No No No	ks in covid prevention munity power? nt of human body? sports persons and sport					
0:0022020 01:5/1:6         netholical and glipmal color. Di G. SONTAKEY           0:0022020 01:5:3:6         sphanke/stack2.ajyuveka@ Di: SonTakKEY           0:0022020 01:2:1:3:6         sphanke/stack2.ajyuveka@ Di: SonTakKEY           0:0022020 01:2:1:3:6         sphanke/stack2.ajyuveka@ Di: SonTakKEY           0:002200 01:2:1:0:3:9         sphanker/stackglipmal D: SonTakKEY           0:002200 01:2:1:0:3:9         sphanker/stackglipmal D: SonTakKEY           0:002200 01:2:1:0:3:9         sphanker/stackglipmal D: Sontak Asim           0:002200 01:2:1:0:3:9         sphanker/stackglipmal D: Sontak Asim           0:002200 01:2:1:0:1:1:0:3:9         sphanker/stackglipmal D: Sontak Asim           0:002200 01:2:1:0:1:0:3:9         sphanker/stackglipmal D: Sontak Asim           0:002200 01:2:1:0:1:0:3:9         sphankathyteristak Asim           0:002200 01	Assistant professor PG Scholar DIRECTOR PHYSICAL & Assistant professor Professor Professor Scholar Director Scholar Director Scholar Director Scholar Director Pharmaost Assistant Professor Declor Pharmaost Assistant Professor Descholar Director Pharmaost Assistant Professor Descholar Director Scholar Defessor Descholar Director Pharmaost Assistant Professor Descholar Director Scholar Defessor Descholar Director Scholar Defessor Descholar Director Scholar Defessor Descholar Director Scholar Defessor Descholar Director Scholar Defessor Descholar Director Descholar Director	Mil neg, pred See Cloving i organization Malanchi y using with See Cloving i organization Malanchi y using with See Cloving i organization with the set of the sector o	0997542324	9422800599 9422167616 9503457437 77897420831 9400183395 979238910 9820172779 97238910 982185202 9822185223 98220330 9822185223 982220330 98252213 985722112 985723052 9852219052 985027985 985027985 9822299070 9322173455 98421796238 9845333280 9852173455 9852173455 9852173455	Nothing yet How there is prevention in No No No Can Yoga increase our im Ni No Tank You. Yes Which yega most importa Which benefit give yega to May be No thanks No No Please advice important	te in covid prevention munity power? nt of human body? o sports persons and sport nd useful yoga procedure					
0:0022020 01:51:16 nethonal@gmail.com Nethon Tradi           0:0022020 01:53:26 schalakab23.synvets@jb C: Sontavikab VDRavijay           0:0022020 01:53:26 schalakab23.synvets@jb C: Sontavikab VDRavijay           0:0022020 01:53:26 schalakab23.synvets@jb C: Sontavikab VDRavijay           0:0022020 02:03:26 schalakab23.synvets@jb C: Sontavikab VDRavijay           0:0022020 02:03:26 schalakab23.synvets@jb C: Sontavikab VDRavijay           0:0022020 02:03:26 schalakab345.ggmail.col:Bohmika B. Torat           0:0022020 02:03:29 moganizations/bgmail.col:Bohmika B. Torat           0:002200 02:03:29 moganizations/bgmail.col:Bohmika SMEIBNO DHMDH1           0:002200 02:01:24 dischalakab36gmail.col:Bohmika SMEIBNO DHMDH1           0:002200 02:14 dischalakab15gmail.col:Bohmikab340           0:002200 02:21 bisseptimetrid/bgmail.col: Bohmika SMEIBNO DHMDH1           0:002200 02:21 bisseptimetrid/bgmail.col: Bohmikab.synat           0:002200 02:22 bisseptimetrid/bgmail.col: Bohmikab.synat           0:002200 02:23 bisseptimetrid/bgmail.col: Bohmikab.synat           0:002200 02:24 bisseptimetrid/bgmail.col: Mohmikab.synat           0:002200 02:24 bisseptimetrid/bgmail.col: Mohmikabab           0:002200 02	Assistant professor PG Scholar DIRECTOR PHYSICAL & Assistant professor PG Scholar DIRECTOR PHYSICAL & Assistant professor PG Scholar PG Scholar PG Scholar PG Scholar PG Scholar Schol	Mil regio, prof. See Control in our promote Mathavity sciegor 10 calling See Control in our promote Mathavity sciegor 10 calling 10 c	0907542322 4 0992219001	94/200009 90/2017/00/2017 90/2017/01/2017 90/2017/01/2017 90/2017/01/2017 90/2017/01/2017 90/2017/90/2017 90/2	Nothing yet How there is prevention in No No No Can Yoga increase our im Ni No Thank You. Yes Which benefit give yoga to May be No Thanka No No No No No No No No No No	te in covid prevention munity power? nt of human body? o sports persons and sport nd useful yoga procedure					
0:0022020 01:57:16         netholoxiligania com Nethol Tradi           0:0022020 01:53:05         spässharkeitikk23 aysversägi Dr. Sontavista V Dharnjay           0:0022020 01:53:05         spässharkeitik23 aysversägi Dr. Sontavista V Dharnjay           0:0022020 01:53:05         spässharkeitik23 aysversägi Dr. Sontavista V Dharnjay           0:0022020 02:02:02         diskarkeitik23 aysversägi Dr. Sontavista V Dharnjay           0:0022020 02:02:02         diskarkeitik23 aysversägi Dr. Sontavista V Dharnjay           0:0022020 02:02:02         diskarkeitik23 aysversägi Dr. Sontavista V Dharnjay           0:0022020 02:02:02         magnitustavistygganal cost Byavy Venas           0:002200 02:02:02         magnitustavistygganal cost Byavy Venas           0:002200 02:02:02:02         magnitustavistygganal Cost Byavy Venas           0:002200 02:02:01         spässtavistavistygganal Cost Byavy Venas           0:002200 02:02:01         spässtavistavistygganal Cost Byavy Venas           0:002200 02:02:02:01         spässtavistävistygganal Cost Byavy Venas           0:002200 02:02:02:02:03:02:05:00         spässtavistygganal Cost Byavy Venas           0:002200 02:02:00         spässtavistävistygganal Cost Byavy Venas           0:002200 02:02:00         spässtavistävistygganal Cost Byavy Venas           0:002200 02:02:00         spässtavistävistygganal Cost Byavy Venas           0:002200 02:02:00	Assistant professor PG Scholar DIRECTOR PHYSICAL & Assistant professor PG Scholar DIRECTOR PHYSICAL & Assistant professor PG Scholar S	Mil neg, pred Sec Bochstal and provide Mathadal science 10 online 2000 heapen 2000 heapen	6 0007542327 6 0092219061	942200000 950347371 950347373 940081380 940081380 940081380 940081380 940081380 94008140 9400810 94008008000000000000000000000000000000	Nothing yet How there is prevention in No No No Can Yoga increase our im Ni No Tank You. Yes Which yega most importa Which benefit give yega to May be No thanks No No Please advice important	te in covid prevention munity power? nt of human body? o sports persons and sport nd useful yoga procedure					
0:002202 01:57:19. netholanol@gmail.com         Nethol           0:002202 01:53:05.05         Sentanika23.synvets@jt 0:: 50.SONTAKEY           0:002202 01:53:05.05         Sentanika23.synvets@jt 0:: 50.SONTAKEY           0:002202 01:53:05         Sentanika23.synvets@jt 0:: 50.SONTAKEY           0:002202 01:52:05         Sentanika10:53.SONTAKEY           0:002202 01:21:05         Sentanika10:53.SONTAKEY           0:002202 01:21:05         Sentanika10:53.SONTAKEY           0:002202 01:22:10         Sentanika10:53.SONTAKEY           0:002202 01:22:10         Sentanika10:53.SONTAKEY           0:002202 01:22:10         Sentanika10:53.SONTAKEY           0:002202 01:22:10         Sentanika10:33.SONTAKEY           0:002202 01:22:10         Sentanika10:33.SONTAKEY           0:002202 01:22:10         Sentanika10:33.SONTAKEY           0:002200 01:22:10         Sentanika10:33.SONTAKEY           0:002200 01:22:10         Sentanika10:33.SONTAKEY           0:002200 01:22:10         Sentanika10:33.SONTAKEY           0:00220	Assistant professor PG Scholar DIRECTOR PHYSICAL & Assistant professor PG Scholar DIRECTOR PHYSICAL & Assistant professor PG Scholar S	Mil ngin, print See Clovinski and og sjannet Makavichalsy sidspar To onling See Clovinski and og sjannet Makavichalsy sidspar To onling See Clovinski and og sjannet Makavichalsy sidspar See See See See See See See See See See	0007542327 0002219061 00922219061	942200000 950347371 950347371 950347371 960051200 960051270238810 9600712024 990195221 990175242 990195221 990175244 990195221 99017524 990195221 99017524 99019521 99017524 99019521 99017524 99019521 99017524 99019521 99017524 99019521 99017524 99019521 99017524 99019521 9901952 9901952 90019001952 900000000000000000000000000000000000	Nothing yet  Vertice is prevention in No Can Yoga increase our im N No Tank You. Vers Vers Vers Vanich benefit give yoga to Minich benefit give yoga to Minich benefit give yoga to Minich benefit give yoga to No No No	te in covid prevention munity power? nt of human body? o sports persons and sport nd useful yoga procedure					
0:002220:01:51:9         netholoxing/mark.com         Nethol           0:002220:01:51:9         netholoxing/mark.com         Netholoxing/mark.com         Netholoxing/mark.com           0:002220:01:21:9         netholoxing/mark.com         Netholoxing/mark.com         Netholoxing/mark.com           0:002220:02:22:9         netholoxing/mark.com         Netholoxing/mark.com         Netholoxing/mark.com           0:002200:02:22:9         netholoxing/mark.com         Netholoxing/mark.com         Netholoxing/mark.com           0:002200:02:23:9         netholoxing/mark.com <td< td=""><td>Assistant professor PNS Scholar DIRECTOR PHYSICAL &amp; Assistant professor Professor Assistant Professor Assistant Professor Assistant Professor Doctor Phannabi, Michael Assistant Professor Doctor Phannabi, Michael Assistant Professor Cargenter Depayt medical superint M Sc (frogramic chemist Housewife Assistant Professor Assistant Professor</td><td>Mil ngin, print See Clovinski and og sjannet Makavichalsy sidspar To onling See Clovinski and og sjannet Makavichalsy sidspar To onling See Clovinski and og sjannet Makavichalsy sidspar See See See See See See See See See See</td><td>0007542322 0002542322 009221906 00922095100</td><td>94/2000009 95/034/07/ 95/034/07/ 94/0081369 94/0081369 94/0081369 94/0081369 94/0081369 94/0081369 94/0081369 94/0081369 96/07/92/ 96/07</td><td>Nothing yet  Vertical provestion in No No No No Can Yaga increase our im N No Tank You. Yes Which benefit give yega is Mich benefit give yega is No No</td><td>te in covid prevention munity power? nt of human body? o sports persons and sport nd useful yoga procedure</td><td></td><td></td><td></td><td></td><td></td></td<>	Assistant professor PNS Scholar DIRECTOR PHYSICAL & Assistant professor Professor Assistant Professor Assistant Professor Assistant Professor Doctor Phannabi, Michael Assistant Professor Doctor Phannabi, Michael Assistant Professor Cargenter Depayt medical superint M Sc (frogramic chemist Housewife Assistant Professor Assistant Professor	Mil ngin, print See Clovinski and og sjannet Makavichalsy sidspar To onling See Clovinski and og sjannet Makavichalsy sidspar To onling See Clovinski and og sjannet Makavichalsy sidspar See See See See See See See See See See	0007542322 0002542322 009221906 00922095100	94/2000009 95/034/07/ 95/034/07/ 94/0081369 94/0081369 94/0081369 94/0081369 94/0081369 94/0081369 94/0081369 94/0081369 96/07/92/ 96/07	Nothing yet  Vertical provestion in No No No No Can Yaga increase our im N No Tank You. Yes Which benefit give yega is Mich benefit give yega is No	te in covid prevention munity power? nt of human body? o sports persons and sport nd useful yoga procedure					
0:002220:01:51:9         netholicability           0:002220:01:51:9         netholicability         Normality           0:002220:01:51:9         netholicability         Normality           0:002220:01:52:0         netholicability         Normality           0:002220:01:2:1:0         separity         Normality           0:002220:02:2:1:0         separity         Normality           0:00220:02:2:1:0         separity         Normality           0:00220:02:2:1:0         separity         Normality           0:00220:02:2:1:0         separity         Normality           0:00220:02:2:1:0         separity	Assistant professor PIS Scholar DIRECTOR PHYSICAL & Assistant professor Professor Assistant professor Assistant professor Doctor Spotts teacher Assistant Professor District Company Cathering Spotts teacher Assistant Professor Cathering Spotts teacher Assistant Professor Cathering Spotts teacher Assistant Professor Cathering Spotts teacher Assistant Professor Cathering Deckyr Michael Spotts teacher Assistant Professor Leckure Leckure Leckure Cathering Cathering Distribution Cathering Spotts teacher Assistant Professor Assistant Professor	Mil neg, net Sec Controls (and only proved Markavshark) vistoper 10 calors 20 calors	0007542324 0092219061 0092219061	942200000 960347371 960347371 960347371 960347371 960347371 9603473 9603475 96	Nothing yet  Vertical provestion in No  Can Yoga increase our im N No Tank You. Ves Which benefit give yoga to May be No	te in covid prevention munity power? nt of human body? o sports persons and sport nd useful yoga procedure					
0 0102020 01:57:16 0 0102020 01:57:16 0 0102020 01:57:16 010 010202 01:57:16 010 010202 01:57:16 010 01020 01:57 010 01020 01:57 010 010 010 01 01 01 010 010 01 01 01 0	Assistant professor PG Scholar DIRECTOR PHYSICAL & Assistant professor PC Scholar DIRECTOR PHYSICAL & Assistant professor PC Scholar Scholar Scholar Scholar Scholar Scholar Scholar Scholar Scholar Scholar Scholar Scholar Scholar S	Mil neg, net See Controls in one See Control Material Sector See Controls in one Sector Material Sector See Controls in one Sector Material Sector Material See Controls in one Sector Material Sector Material Sector Material Sector Material Sector Material Sector Material Sector Material Sector Material Sector Material Material Sector Material Material Material Material Material Material Material Material Sector Material Sector Material M	0007542324 0002219061 0092219061	942200000 960347371 960347371 9600327971 9600327971 9600327972 9600327712451 96072712451 9607712451 96072712451 96	Nothing yet  Vertical provestion in No  Can Yoga increase our im N No Tank You. Ves Which benefit give yoga to May be No	te in covid prevention munity power? nt of human body? o sports persons and sport nd useful yoga procedure					
0:0022020015/15         nethonal@gmail.com         Nethonal@gmail.com           0:002202015/15         nethonal@gmail.com         Nethonal@gmail.com           0:002202015/20         Sabahardo2@gmail.com         Nethonal@gmail.com           0:002202015/20         Sabahardo2@gmail.com         Nethonal@gmail.com           0:002202015/20         Sabahardo2@gmail.com         Nethonal@gmail.com           0:002202012/20         Sabahardo2@gmail.com         Nethonal@gmail.com           0:002202012/20         Sabahardo2@gmail.com         Nethonal@gmail.com           0:002202012/20         Sabahardo2@gmail.com         Nethonal@gmail.com           0:002202012/21         demokminichong@gmail.com         Nethonal@gmail.com           0:002202012/21         demokminichonal@gmail.com         Nethonal@gmail.com           0:002202012/21         demokminichong@gmail.com         Nethonal@gmail.com           0:002202012/21         segnalward@gmail.com         Nethonal@gmail.com           0:002202012/2	Assistant professor PG Scholar DIRECTOR PHYSICAL & Assistant professor PG Scholar DIRECTOR PHYSICAL & Assistant professor PG scholar Spotts teacher Assistant professor Doctor Pharmaosi Assistant Professor Dassistant Professor Pharmaosi Assistant Professor Chargen Spotts eacher Assistant Professor Chargen Spotts eacher Assistant Professor Chargen Ch	Mil neg, net See Control is one of a more built of a set of a more See Control is one of a more built of a more built of a more Control and an	0007542322 4 00421882219001 00922090510 0777369940	942200000 960347371 960347371 960347371 960357371 9605771238810 960577124810 960971224810 960971224810 9709712000000000000000000000000000000000	Nothing yet  How there is prevention in No No Can Yoga increase our im Ni No Tank You. Yes Which yega most importa Which benefit give yega to May be No Hanks No	te in covid prevention munity power? nt of human body? o sports persons and sport nd useful yoga procedure					
0:00220200157:16         nethonol@gmail.com         Nethon Translet           0:0022020157:45         nethonol@gmail.com         Nethon Translet         Nethonol@gmail.com         Nethonol@gmail.com <td< td=""><td>Assistant professor PR Scholar DRECTOR PHYSICAL E Assistant professor PR Scholar DRECTOR PHYSICAL E Assistant professor Assistant professor Assistant ProFESSOR Assistant ProFESSOR Assistant ProFESSOR Assistant ProFESSOR Assistant ProFESSOR Assistant Professor Capenter Depty medical superite M Sc (horpanic chemist Hoacewife Sports successor Assistant Professor Assistant Professor Assi</td><td>Mil neg, pred Sec Control is one 2 proved hultavoltably subger Contention of the content of the content of the content Content of the content of the content of the content of the content Content of the content of the content of the content of the content December of the content of the content of the content of the content December of the content of</td><td>0007542327 0007542327 006221900 00922090 10 00922090 10 00977568940</td><td>942200000 900347371 900347371 900347371 900347371 900347371 900347371 900347371 9003472 9003477 9003472 9003477 9003472 9003472 9003477 9003472 9003477 9003472 9003477 9003472 9003477 9003472 9003477 9003472 9003477 9003472 9003477 9003472 9003477 9003472 9003477 9003472 9003477 9003472 9003477 900377 900377</td><td>Nothing yet  How there is prevention in No No No No Can Yoga Increase our im N No Tank You. Yes Vinich benefit give yoga is May be  No No</td><td>te in covid prevention munity power? nt of human body? o sports persons and sport nd useful yoga procedure</td><td></td><td></td><td></td><td></td><td></td></td<>	Assistant professor PR Scholar DRECTOR PHYSICAL E Assistant professor PR Scholar DRECTOR PHYSICAL E Assistant professor Assistant professor Assistant ProFESSOR Assistant ProFESSOR Assistant ProFESSOR Assistant ProFESSOR Assistant ProFESSOR Assistant Professor Capenter Depty medical superite M Sc (horpanic chemist Hoacewife Sports successor Assistant Professor Assistant Professor Assi	Mil neg, pred Sec Control is one 2 proved hultavoltably subger Contention of the content of the content of the content Content of the content of the content of the content of the content Content of the content of the content of the content of the content December of the content of the content of the content of the content December of the content of	0007542327 0007542327 006221900 00922090 10 00922090 10 00977568940	942200000 900347371 900347371 900347371 900347371 900347371 900347371 900347371 9003472 9003477 9003472 9003477 9003472 9003472 9003477 9003472 9003477 9003472 9003477 9003472 9003477 9003472 9003477 9003472 9003477 9003472 9003477 9003472 9003477 9003472 9003477 9003472 9003477 9003472 9003477 900377 900377	Nothing yet  How there is prevention in No No No No Can Yoga Increase our im N No Tank You. Yes Vinich benefit give yoga is May be  No	te in covid prevention munity power? nt of human body? o sports persons and sport nd useful yoga procedure					
0 0102020 01:51:16 0 010202 01:52:0 010202 01:52:0 010202 01:52:0 010202 01:52:0 0102 010 01 01 010 010 01 01 01 01 01 01 01	Assistant professor PNS Scholar DIRECTOR PHYSICAL & Assistant professor Professor Assistant professor Assistant professor Discore Sports teacher Assistant professor Discore Pharmacol Sports teacher Assistant Professor Cargenter Depayt medical superints M Sc (frogramic chemist Housewife Sports eaching Assistant Professor Dastistant Professor Discore Assistant Professor Discore Assistant Professor Leckure Leckure Discore Assistant Professor Assistant Professor	Mil neg. net See Chardtal gino gino webs Materia May stegen 10 cales 20 c	0007542327 0007542327 009221908 009221908 00922090 10 0777589940	942200000 990347371 990347371 9709742033 97092050 97092050 97092050 97092050 97092050 97092050 970724241 97205050782 9820927324 98209277424 98209277424 98209277424 9	Nothing yet  How there is prevention in No No No No Can Yoga Increase our im N No Tank You. Yes Vinich benefit give yoga is May be  No	te in covid prevention munity power? nt of human body? o sports persons and sport nd useful yoga procedure					
0 0102020 01:51:16 0 010202 01:52:0 010202 01:52:0 01020 01:52:0 01020 01:52:0 01020 01:52:0 0102 01:52:0 0102 01:52:0 0102 01:52:0 0102 01:52:0 0102 01:52:0 0102 01:52:0 0102 01:52:0 0102 01:52:0 0102 01:52:0 0102 01:52:0 0102 01:52:0 0102 01:52:0 0102 01:52:0 0102 01:52:0 0102 01:52:0 0102 01:52:0 010 01 01 01 01 01 01 01 01 01 01 01 0	Assistant professor PG Scholar DIRECTOR PHYSICAL & Assistant professor Professor Assistant professor Assistant professor Assistant professor Doctor Pharmacol Browsor Assistant Professor Cagenier Departy meticasupenito M Sc (frogramic chemist Hoacewife Spott seaher Assistant Professor Cagenier Departy meticasupenito M Sc (frogramic chemist Hoacewife Spott seaher Assistant Professor Cagenier Departy meticasupenito Assistant Professor Cagenier Departy meticasupenito Assistant Professor Cagenier Departy meticasupenito Assistant Professor Assistant Professor Assist	Mil neg. net See Chardtal gino gino web Makabadhay kadagur See Chardtal gino gino web Makabadhay kadagur See Chardtal gino gino web Makabadhay kadagur See Chardtal gino gino web Makabadhay Kadagur Web Martho Anko Golden Makabadhay Kadagur See See See See See See See See See See	0007542327 4 0042188290 0092219061 0092200610 0777289940	942200000 900347371 900347371 910942035 9109205472 910920547 9109205555000000000000000000000000000000	Nothing yet  How there is prevention in No No No No Can Yoga Increase our im N No Tank You. Yes Vinich benefit give yoga is May be  No	its in covid prevention munity power? nt of human body? sports presons and sport nd useful yoga procedure messure	In covid patients				
0:00220200157:16         nethonol@gmail.com         Nethon Transition           0:0022020157:16         nethonol@gmail.com         Nethon Transition           0:0022020157:29         askanterid2@gmail.com         Nethonol.Proceedings           0:0022020157:20         dynamic methonol.Proceedings         Nethonol.Proceedings           0:0022020157:21         personal methonol.Proceedings         Nethonol.Proceedings           0:0022020157:21         personal methonol.Proceedings         Nethonol.Proceedings           0:0022020157:21         personal methonol.Proceedings         Nethonol.Proceedings           0:002200157:21         methonol@gmail.com         Nethonol.Proceedings           0:002200157:21         methonol@gmail.com         Nethonol.Proceedings           0:002200157:25         drassland         Nethonol@gmail.com         Nethonol@gmail.Proceedings           0:002200157:25         drassland	Assistant professor PIS Scholar DIRECTOR PHYSICAL E Assistant professor PIS Scholar DIRECTOR PHYSICAL E Assistant professor Assistant professor Assistant ProFESSOR Assistant ProFESSOR Assistant ProFESSOR Assistant ProFESSOR Assistant Professor Associate professor Associate Professor Associate Professor Associate Professor Assistant Professor Besearch Scholar Besearch Scholar Besearch Professor	Mir sein, and See Chardia (and yourdes Matevahalty stagen Chardian) and an antibiotechnik stagen Chardian (and yourdes Matevahalty stagen Chardian) and Charlie Chardian (and yourdes) Chardian (and yourdes) and	0007542327 4 0042188290 0092219061 0092200610 0777289940	942200000 960347371 970874203 44008380 44008380 970874203 970874203 970874203 97087420 97087271 970805400 98752712 98757	Nothing yet  Not many and investor inve	its in covid prevention munity power? nt of human body? sports persons and sport nd useful yoga procedure messure	In covid patients	ment of India 2) WHO			
0:00220200157:16         nethonol@gmail.com         Nethon Transl           0:0022020157:16         nethonol@gmail.com         Nethon Transl           0:0022020157:26         sakantesic2@gmail.com         Nethon Transl           0:0022020157:26         sakantesic2@gmail.com         Nethon Transl           0:0022020157:26         sakantesic2@gmail.com         Nethon Transl           0:002202017:26         distriction@gmail.com         Nethon Transl           0:002202017:27         distriction@gmail.com         Nethon Transl           0:002202017:27         distriction@gmail.com         Nethon Transl           0:002202017:21         distriction@gmail.com         Nethon Transl           0:002202017:21         distriction@gmail.com         Nethon Transl           0:002202017:21         distriction@gmail.com         Nethon Transl           0:002202017:22         distriction@gmail.com         Nethon Transl           0:002202017:22:27         distriction@gmail.com         Nethon Transl           0:002202017:22:29         distriction@gmail.com         Nethonol@gmail.com           0:002202017:22:29         distriction@gmail.com         Nethonol@gmail.com           0:002202017:22:29         distriction@gmail.com         Nethonol@gmail.com           0:002202017:22:29         districition@gmail.com <td>Assistant professor PIS Scholar DIRECTOR PHYSICAL E Assistant professor Assistant professor Assistant professor Assistant professor Assistant Professor Assistant Professor Associate Invisioner Associate Professor Associate Professor Associate Professor Associate Professor Associate Professor Associate Professor Assistant Professor Bankenpoyee Teacher Pincipal</td> <td>Mil neg, me See Cloverki and way purched Markavska viskaper 10 outsep 20 o</td> <td>0007542324</td> <td>942200000 960347737 970874203 940093302 94009327 970874203 970874203 970874203 97087420 97087274241 942105020 960727142 942105020 96772142 96772142 96772142 96772142 96772142 9677214 96777214 9677214 9677214 9677214 9677214 9677214 9677214 9677214 9677214 96777214 9677214 96777214 96</td> <td>Nothing yet Nothing yet Nothing yet Nothing yet Nothing the Accepted and the Accepted at the A</td> <td>its in covid prevention munity power? nt of human body? sports persons and sport nd useful yoga procedure messure</td> <td>In covid patients</td> <td>munet of India 2) WHO</td> <td></td> <td></td> <td></td>	Assistant professor PIS Scholar DIRECTOR PHYSICAL E Assistant professor Assistant professor Assistant professor Assistant professor Assistant Professor Assistant Professor Associate Invisioner Associate Professor Associate Professor Associate Professor Associate Professor Associate Professor Associate Professor Assistant Professor Bankenpoyee Teacher Pincipal	Mil neg, me See Cloverki and way purched Markavska viskaper 10 outsep 20 o	0007542324	942200000 960347737 970874203 940093302 94009327 970874203 970874203 970874203 97087420 97087274241 942105020 960727142 942105020 96772142 96772142 96772142 96772142 96772142 9677214 96777214 9677214 9677214 9677214 9677214 9677214 9677214 9677214 9677214 96777214 9677214 96777214 96	Nothing yet Nothing yet Nothing yet Nothing yet Nothing the Accepted and the Accepted at the A	its in covid prevention munity power? nt of human body? sports persons and sport nd useful yoga procedure messure	In covid patients	munet of India 2) WHO			
0:00220200157:16         nethonol@gmail.com         Nethon Transl           0:0022020157:16         nethonol@gmail.com         Nethon Transl           0:0022020157:20         sakanteid:00/gmail.com         Nethonol.Nethonol@gmail.com           0:0022020157:20         sakanteid:00/gmail.com         Nethonol.Nethonol@gmail.com           0:0022020157:20         sakanteid:00/gmail.com         Nethonol.Nethonol@gmail.com           0:0022020157:20         sakanteid:00/gmail.com         Nethonol.Nethonol@gmail.com           0:0022020157:20         maynaknady@gmail.com         Nethonol@gmail.com           0:0022020157:20         maynaknady@gmail.com         Nethonol@gmail.com           0:0022020157:21         meganamatespaced.1971(§ Herrart Dastray Deshpaced         Nethonol@gmail.com           0:0022020157:21         meganamatespaced.1971	Assistant professor PIS Scholar DIRECTOR PHYSICAL E Assistant professor Assistant ProFESSOR ASSISTANT ASSISTANT ASSISTANT ASSISTANT ASSISTANT ASSISTANT ASSISTANT ASSISTANT ASSISTANT ASSISTANT ASSISTANT ASSI	Mil neg, me Se Chorthal and any purched Mathathathathathathathathathathathathatha	0007542322 0002219001 00022219001 00022219001	942200000 960347371 970874203 44008380 44008380 97087271 97087027 97087027 97087027 97087027 97087027 97087027 97087027 970727 9708702 9777242 9777724 9777724 9777724 9777724 9777724 9777724 9777724 97777724 97777724 97777724 97777724 97777724 97777724 97777777777	Nothing yet  No No No No No No Can Yaga increase our im N No Tank You. Yes No Tank You. Yes No	its in covid prevention munity power? nt of human body? sports persons and sport nd useful yoga procedure messure	In covid patients	ment of India 2) WHO			
0:002202:01:51:16         nethologymain Cori: 0.03 SONTAKEY           0:002202:01:53:0         sphankards/20paral Cori: 0.03 SONTAKEY           0:002202:01:54:0         sphankards/20paral Cori: 0.03 SONTAKEY           0:002202:01:55:0         sphankards/20paral Cori: 0.04 SONTAKEY           0:002202:01:51:0         sphankards/20paral Cori: 0.04 SONTAKEY           0:002202:01:52:0         Sphankards/20paral Cori: 0.04 SONTAKEY           0:002202:01:52:0         Sphankards/20paral Cori: 0.04 SONTAKEY           0:002202:01:21:0         sphankards/20paral Cori: 0.04 SONTAKEY           0:002202:01:22:10         sphankards/20paral Cori	Assistant professor PR-Scholar DIRECTOR PHYSICAL E Assistant professor Professor Professor Assistant Professor Assistant Professor Doctor Spott Issacher Assistant Professor Descher Pharmaosi Assistant Professor Descher Pharmaosi Assistant Professor Descher Spott Issacher Assistant Professor Descher Spott Issacher Assistant Professor Descher Bescher Assistant Professor Descher Descher Spott Issacher Assistant Professor Descher Bescher Descher Discher Spott Issacher Assistant Professor Descher Discher Discher Bescher Disch	Mil neg, me See Chardtal gino gynameth Mathavitatigau See Chardtal gino gynameth Mathavitatigau See Chardtal gino gynameth Mathavitatigau Series See Chardtal gino gynameth Mathavitatigau Series See Chardtal gino Series See Series Ser	0007542327 4 008221808 009221806 1 009220801 0077589940 0077589940	942200000 900347371 900348737 910942035 91090348 91090348 91090349100349 91090349 9100000000000000000000000000000000000	Nothing yet  Vestion is prevention in No  No  Can Yoga increase our in  N  No  To Toah You  No  No  No  No  No  No  No  No  No	its in covid prevention munity power? nt of human body? sports persons and sport nd useful yoga procedure messure	In covid patients	ment of India 2) WHO			

Timestamp Email address Full Name 01/08/2020 04:17:04 dk23gupta@gmail.com Dr. Deepak gupta	Designation	Institute 6 Inicessity, Manual Commune of Com-	Makin Number Komunada ika ana a	secific question to be answer	ad by Deservice company of	lease arouide the avention	have	
	Designation JR	Institute/University Name/Company/Firm Cbpacs delhi	Mobile Number If you would like any sp 9694627522	pecific question to be answer	ed by Resource persons, p	lease provide the question	here.	
01/08/2020 04:17:14 patilashok93@gmail.com Dr Ashok Bhimrao Patil		Vasundhara kala mahavidyalaya Solapur	9822793120					
	Software devloper Principal	Punyashlok ahiyadevi holkar univarsity solapur Vanita vikas vidhyalaya	928444565 What is designation 9420248988					
01/08/2020 04:17:37 vishwasgaikwad2000@gr Vishwas Shivaji Gaikwad	Yes	Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur	9146809167 No					
	BAMS Practitioner	Shivaji Shri Ayurved Mahavidyalaya, Nagpur	9850048099 Want detailed data and 8830051395	I courses of Hath yoga				
		Av Institute, Vairag.	9834971008					
	Student	Punyashlok ahilyadevi Holkar Solapur University	8600142594 9403670596					
	Assistant professor BE Mechanical	Dhanwantari Ayurved Collage NK Orchid college of engo and tech solagur	9403670596 9595819848					
01/08/2020 04:48:47 payalshaha500@gmail.cc PAYAL RAJESH SHAHA	Student	Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University	7757835635					
	M.S. (Ayu.) Stree Rog av Student	Atharv Fertility Center, Latur Solapur	9765000999 9021888999					
	Practitioner	Bharti vidyapeeth	9689220453					
	PG scholar	Government Ayurved College Nagpur	7083849450					
	Assistant Professor Assistant professor	Om Ayurved Medical College Tilak Ayurved mahavidyalay, pune	7378778456 8080284648 Interested in practical of	temp of acupressure for diffr	rent diseases			
01/08/2020 05:00:08 vhomkar@gmail.com Vijayalaxmi Ramakant Homkar	Medical officer	Solapur corporation	9890423305					
	Student	PASH solapur univercity Punyashlok ahilyadevi holkar solapur	9881707908 Thank you 9422380284					
		Sahyadri College of Pharmacy, Methawde	8275303304 How to improve or built	d body muscles by Yoga ?				
01/08/2020 05:11:26 baberisone@gmail.com Abasaheb Narayan Babar	Assistant teacher	Kai. Tatyasaheb Gurusidhhappa Amale Prashala Dongaon	8390825049 Can I know more detail	Is on Yoga and Covid 19?				
	Ass.Teacher Student	H.D. Junior collage solapur MIT College of Railway Engineering and Research Barshi	8600699653 9921487904					
01/08/2020 05:16:04 atul_lakade@yahoo.co.in Dr ATUL TANAJI LAKDE		Yashwantrao Chavan Mahavidyalaya karmala Dist-Solapur	9890090421 Please provide us with	a certificate course on Accu	pressure			
	Student Sr. Clerk	MIT College of Railway engineering and research Barshi District Court Osmanabad	9604363983 9423067536					
		Baburao Patil College of Arts and science angar	9881321104 Physical fitness effect of	on yoga				
	Teacher [23]	Ambika yog kutir vairag [24]	9420915898 [25] [26]					
	Sr. Clerk Assistant professor	P. A. H. Solapur University, Solapur Tilak Avurved Mahavidvalava, Pune	7588504165 [27] 7722067056 No					
	TEACHER	WORONOCO PRIMARY SCHOOL, SOLAPUR	9860003150 When is PAH Solapur	University starting Online Yo	ga Teachers Course?			
	Asst Coach	Mumbai University	7507826826 9922355420 No					
	Lecturer	B.P.Sulakhe Commerce College , Barshi Greenfingers college of computer & technology , akluj.	8180964331					
01/08/2020 06:03:14 prathameshjannu13@gm/Prathamesh Sanjay Jannu	student	MAEER's MIT college of Railway Engineering and Research B	a 9689050336					
	Head master Student	Madhyamik vidhyalay Baldige.Ta.Barshi Dist.solapur Solapur university pahus	9689788903 कोणताही योग वर्ग अद्याप 9423362321	। करू न शकलेल्या व्यक्तीने कोरो	णा कालावधील जलणेती करावी	का? कशी करावी?		
01/08/2020 06:12:02 drsarikasurya24@gmail.o Dr. Sarika Vishwanath Surya	Assistant professor	Shri Ayurved Mahavidyalaya, Nagpur	7709741039					
		TILAK AYURVED MAHAVIDYALAY	9850009855					
01/08/2020 06:13:32 drabhijitshirkande@gmail Abhijeet Shirkande		CSMSS Ayurved College Aurangabad Dr D Y Patil college of Ayurved & Research Center, Pimpri, Pu	9960566536 Are going to give breat 9975253664 At this moment- no	aming exercise demonstration	r			
01/08/2020 06:14:02 greeshmabindukarunan@ Dr. Greeshma K	1st year Pg scholar Rsbk	Alva's AMC	9656810032					
	PG scholar Assist professor	Govt. Dhanwantari Ayurveda medical college ujjain SMBT AYURVED COLLEGE DHAMANGAON. Nashik	7999450906 9890343077					
01/08/2020 06:15:24 priyankav635@gmail.com Priyanka Dekate	Assistant professor	Siddhakala Ayurved college, Sangamner	8308654192 No need					
	Sport's teacher Assistant Professor	Raj Memorial English School Solapur Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur	9657948949 9764617393					
	UG student	Dr NRS GOVERNMENT AYURVEDA COLLEGE	9764617393 8639139530 No					
01/08/2020 06:21:19 samikshasundarkar@gma Dr.Samiksha Sundarkar	PG student	Bhausaheb mulak ayurved college, nandanvan, nagpur	9764539806					
	Professor Lecturer	Lbvk Ayurveda college Latur Shri Bahubali Vidyapeeth's Shri Vidyasagar Highschool Akiwat	9422611690 9822745351 What are the advantag	es of Yoga and Pranavam in	this Corona pandemic +it-	ation		
			-		in partoenine Site			
01/08/2020 06:25:16 drsyamchandran3@gmail Dr.Syam Chandran.C 01/08/2020 06:25:30 amalenduvmanoj@gmail.Dr Amalendu V M	Assistant professor P.G Scholar	Santhigiri Ayurveda Medical College Alva's Ayurveda Medical College, Moodbidri	7012896769 Acupressure in ocular 9400354374	unourgers. Any scope?				
01/08/2020 06:27:21 manjiri.palnitkar@gmail.or Dr Manjiri Palnitkar Bhende	Assistant Professor	R. A. Podar Medical College, Worli, Mumbai 18	09373127925					
	Professor Assistant professor	PDEA's C. A. R. C.Nigdi Pune G.J.Patel Institute of Ayurvedic Studies and Research New Vall	9423573123 9424417765 During pregnancy prev	ention of covid 19				
01/08/2020 06:28:54 dr.amar.abhrange@gmail Dr.Amar Baliram Abhrange	Assistant professor in Sh	DDPAMC Borpadle Kolhapur	9021304946					
01/08/2020 06:28:54 meeramp52@gmail.com M.P.Meera	BAMS House wife	Kerala University of health sciences	8089661885 9307160253					
	Assistant professor	Smt KGMP Ayurved college, Mumbai	9423653873					
01/08/2020 06:34:27 khobare.prasad8@gmail.rKHOBARE PRASAD SHRIHARI	Solapur	SOLAPUR UNIVERSITY	9881322988 Yes					
	Doctor Director of sports and phy	Vidarbha ayurved mahavidyalay amravati PAH Solapur University Solapur Maharashtra	9834944108 9822339405					
01/08/2020 06:38:55 dr.rvpatil@rediffmail.com Dr.Rajendra Vinayak Patil	Assistant Professor	Bhaisaheb Sawant Ayurved College,Sawantwadi	8484907236					
	Student	R.a.podar ayurved medical College Mumbai Gangasheel Ayurvedic medical College Bareilly	9819106588 7982572284 Your name					
01/08/2020 06:41:28 onkaraoursang@gmail.co Onkar Shripad Aursang	B.E.(ENTC)	BMIT, solapur	09168460591					
	Assistant professor Research Officer	Shri Gurudev Ayurved college Amravati RARIMD, Bengaluru	7588574019 9857155398					
01/08/2020 23:29:46 drbharattompe@yahoo.cc Miss. PRIYANKA VUAY DEVKULE TOM	Yoga Teacher	Spanda Yoga Institution, SouthShivajinagar, SANGLI. Dist.SA	9421375686 Special Yoga for preve	nting COVID 19 ?				
01/08/2020 06:45:00 sonambekar.chinmay@gr DR VINAY RAGHUNATH SONAMBEKAI 01/08/2020 06:45:14 dr.vaibhav84@gmail.com Prof Dr Vaibhav Babanrao Sulakhe	Professor Associate Professor	A.S.S Ayurved Mahavidyalay Nashik PMT's Ayurved College Shevgaon	9822624890 9766038758					
01/08/2020 06:45:14 01:Vabhavo-ggmat.com Pro Di Vabhav babanab Schakte 01/08/2020 06:47:38 yermeshilpa@gmail.com Dr. shilpa p.yerme	Professor	Sgr Ayurveda college solapur	9822887906 Role of pranayam in im	munity				
01/08/2020 06:48:33 yebivaasi@gmail.com DR.ABHILASH.SV	PG Student	Alvas Ayurveda Medical College	8861137877					
		Rajarshi Shahu Law College Barshi Dis.Solapur	9881926352					
	Student Axis Bank Gard	Gfoct [28]	7350952466 [29] 9860140424 No					
		Game. Mysore	9844463897					
	Business	Pune Shri Vishwachaitanya Acupressure Centre	9765050759					
	Accupressure Therapist Asst proof	Shri Vishwachaitanya Acupressure Centre Solapur university	9960629608 Yes 7620093597 No					
	Sports teacher	Don bosco sr. Sec school, seawood ,Nerul	07045222324 NA					
01/08/2020 07:00:22 arunpachore2018@gmail Arun Duryodhan Pachore 01/08/2020 07:00:28 mmwdoe@omail.com BALASAHEB DATTATRAYA WAGHACH		Miraj Mahavidyalaya, Miraj Mauli Mahavidyalaya Wadala	9021680635 Nil 8975599699					
		Onkar Automation Technologies Pvt Ltd	9422820387					
	PG MD KAYACHIKITSA	IPGT and RA Government Ayurveda medical college Mysore	8208041614 09739671646					
01/08/2020 07:11:22 pujapadule666@gmail.co Padule puja vilas	Bcs	Solapur university	8459269787					
	Professor Ayurveda Teacher	MES Ayurveda Mahavidhyalaya Ghanekhunt Lote Khed IGNOU	8329008455 9766956786					
01/08/2020 07:13:18 kiranchougulephy@gmail.Dr.Kiran Pandurang Chougule		Hirachand Nemchand College of Commerce Solapur	9834073804					
	Medical officer	Rajiv lochan ayurveda medical college chandkhuri durg c. g.	9179641918 Nothing specific 9763751651					
01/08/2020 07:14:58 orpratnamesnsnetyeigigin Fratnamesn Framod Snetye 01/08/2020 07:14:53 anitaghodke24@gmail.co Pro. Dr. GHODKE ANITA SURESHRAO	Professor	MES Ayurved Mahavidyalaya, Ghanekhunt-Lote, Khed, District PMTs Ayurved College Shevgaon	9421972027 Explain Yoga and Acup	pressure relationship				
01/08/2020 07:15:20 drankitaingole@gmail.con Dr Ankita Shirkande	Assistant Professor	Dr. D Y Patil College of Ayurveda and Research Centre Pimpri	9866588108					
	Dr. Associate professor	Shubhdeep ayurved medical College,Indore NK Jabshetty ayurvedic medical college	8878444476 9916579246 No					
01/08/2020 07:18:38 suvamalatanagarkar05@ DR SUVARNALATA	B.A.M.S.M.D	NKJ AYURVEDIC MEDICAL COLLEGE, BIDAR	9168554539					
		Madanshinh Mohite Patil Science College Manglwedha	8087541009 No					
		MES ayurved mahavidyalay khed YAC & RC Kodoli Kolhapur	7768075166 7709531143					
01/08/2020 07:22:33 ankolikasolanki8820@gm Dr Ankolika Solanki	MD scholar	Government Ayurvedic College, Gwalior	8821978820					
		Vidnyan Mahavidyalaya Sangola REGENCY MEDICO-SURGICAL CLINIC	9822376664 No 9960625320					
01/08/2020 07:29:51 yashodapise@gmail.com Yashoda Shivkumar Pise	Pg student	MES Ayurved Mahavidyalaya	8390848433					
	Home Maker Yoga Expert	Solapur University Sinhgad Spring Dale School	9371277037 9763580549					
01/08/2020 07:30:44 swatibene13feb@gmail.crSwati R Bene	Physical Director	Maharshi karve stree shikshan sanstha, pune	9372425514 No					
01/08/2020 07:30:58 lavanyag0033@gmail.con Dr Lavanya.G	Panchakarma MD Schola	Ayurveda Mahavidyalaya & Hospital Zele highschool jayshingpur	9164224364 9890526663 No					
01/08/2020 07:38:55 dhanyakrishnan1191@gn Dr. Dhanya Krishnan	Assistant professor	Mandsaur Ayurveda Education and Research	07559968024					
01/08/2020 07:39:14 sunanda1501@gmail.corr Sunanda Chaturvedi	BAMS	RLAMC durg, Chhattisgarh	7587114828					
01/08/2020 07:40:22 kdalvi35@yahoo.in Dr Kishor Vishnu Dalvi	Associate Professor Drav Assistant Professor	Shri Gurudeo Ayurved College Gurukunj Mozari Tq. Tiosa Dist. Shree ram Ayurvedic medical college Meerut Uttar Pradesh	9822226067 9582841581					
01/08/2020 07:41:59 twinkle.singh13@gmail.cc Priyanka Singh		Vyasa from Banglore						
01/08/2020 07:42:51 kcharulata2010@gmail.cc Kulkarni Charulata Ganesh	Yoga Instructor		9420490984					
01/08/2020 07:42:51 kcharulata2010@gmail.cc Kulkarni Charulata Ganesh 01/08/2020 07:48:59 drjyotivarthi@gmail.com Dr.Jyoti krushnarao varthi	Yoga Instructor Assistant professor	Smt.vimladevi Ayurvedic medical college hospital wandhari cha	a 8788516498 No					
01/08/2020 07:42:51 kchanulata2010@gmail.ccKulkarni Charulata Ganesh 01/08/2020 07:48:59 diryotnarthi@gmail.com Dr.Jyet Krushnarao varthi 01/08/2020 07:58:53 greestmaraani1996@gmail.com Sah 01/08/2020 07:55:53 greestmaraani1996@gms Greestmar. M	Yoga Instructor Assistant professor CEO BAMS	Smt.vimladevi Ayurvedic medical college hospital wandhari cha WaterWorld Kerala university of Health sciences	a 8788516498 No 9970005500 9496698605					
0108/2200742.51 kohanulata2010@ymal.ck kulkarni Charulata Ganeeh 0108/2200748.56 drjokvarhi@ymal.com [D-Lyok kurbharao varhi 0108/2200748.54 waterworkdaning@ymal Vijya Kurar Sah 0108/2200758.51 dransensutusla@ymal.com kurbukaf.Adf Dhanse	Yoga Instructor Assistant professor CEO BAMS Family Physician	Smt.vimladevi Ayurvedic medical college hospital wandhari cha WaterWorld Kerala university of Health sciences Dhanse Nursing Home	a 8788516498 No 9970005500 9496698605 8888188502 Unusual					
010822020 074251 kichardiad2010ggmalic Kickaren Charutas Ganenh 010922020 074956 sinyotenet Kigamia on Du-Jyok Nuteras varbi 010822020 074953 genethnammi 1096ggmal Kigamia Charutas 010822020 07553 genethnammi 1096ggmal Charutas Ala filhame 010822020 07550 yopetnetasi tolggmal Ch. Mastat Ad Dhame 010822020 07540 yakasi tolggmal Aci yapati Adal Mahare	Yoga Instructor Assistant professor CEO BAMS Family Physician ayurvedic practitioner PG student RACHANA S	Smt.vimladevi Ayuvedic medical college hospital wandhari chu WaterWohd Kerala university of Health sciences Dhanee Nursing Home mohan ayuvedic chinc gondia [30] BSDTS AVURVED MAHAVIDYALAYA, WAGHOLLPUNE	a 8788516498 No 9970005500 9486698005 8888188502 Unusual 7020795079 what are the other onlin 7028613705	ne courses run by university'	, ,			
010822020 074251 kichardiad2010ggmalic Kickaren Charutas Ganenh 010922020 074956 singhenethigingan on Du-Joyk Nutraes varhi 010822020 074953 genethinamin(196ggmal Kiping Kimar Sah 010822020 075533 genethinamin(196ggmal Centra) 010822020 075553 genethinamin(196ggmal Centra) 010822020 075540 singhenethinational CEntra 010822020 075540 singhenethinational CENtra 01082200 075540 singhenethinational CENtra 0108200 singhenethinat	Yoga Instructor Assistant professor CEO BAMS Family Physician ayurvedic practitioner PG student RACHANA S	Smt.vimladevi Ayurvetic medical college hospital wandhari che WaterWohd Kerala university of Health sciences Dhanse Nursing Home mohan ayurvedic clinic gondia (30)	a 8788516498 No 9970005500 9446698005 8888188502 Unusual 70020795079 what are the other onlin 7068513705 9622648680					
010822020 074251 kicharulat2010§gmal cKukmir Charutas Ganesh 010822020 074269 diryotarhifginami cm CL-yok humana varhi 010822020 07456 diryotarhifginami Ggmal Vigik Kumar Sah 010822020 07553 geneshmanari 1950ggmi Geneshma. M 010822020 07553 geneshmanari 1950ggmi Geneshma. M 010822020 07554 si dhansmanufa@gmal cD. Musta Adi Charuse 010822020 07554 proteina karalica?Bgmal Amatina Pakash Karalie 010822020 07554 proteina karalica?Bgmal com HED ROHT BAS/VRAJ	Yoga Instructor Assistant professor CEO BAMS Family Physician ayurvedic practitioner PG student RACHANA S Student	Sint virtiadev Ayuredic medical college hospital wandhari du WaterWold Keala university of Health sciences Dhane Nusing Home mohan syuredic circii gonda [30] BBDTS AYURVED MAHAYIDYALAYA, WAGHOLLPUNE DAV welankar College of Commerce Solapur	a 8789516408 No 9970005500 9496089005 8888188022 Uhusual 7020799 what are the other onli 7058915705 96822648800 9822648800	ne courses run by university म समय कितना हो सकता है सप्र				
010802020 074231 khonulat010fggmal (rklumr Charlats Ganesh 010802020 074826 singhotmit/ggmal (sing Kuars San 010802020 074836 singhotmit/ggmal (sing Kuars San 010802020 075835) greethmann 1966ggmal (rslum M 010802020 075835) greethmann 1966ggmal (rslum A 010802020 075835) greethman 1966ggmal (rslum A 010802020 075935) greethmat (singhotmit) greethmat (singhotmit) 010802020 080720 greethmat (singhotmit) 010802020 080720 greethmat (singhotmit)	Yoga Instructor Assistant professor CEO BAMS Family Physician ayurvedic practitioner PG student RACHANA S Student Professor , HOD ( DRAV	Smit windowi Ayovedic metical college hospital wandhard du WaenNord Kenala university of Hoath sciences Dismare Nursing benn mohan ayuvedic clinic gonda [J0] BISOTS XIVIEVE DeMUMOVIXALAV. AVGHOLI PLINE DAV velankar College of Commerce Solapur Shi Ganganagar college of ayuvedic scienco, Tantia Univers	a 878516408 No 9970005800 9496068605 8888188502 Unusual 70207979 what ethe other onli 7058513705 982246860 982246860 बज़ारस करने का अधिकल					
010802020 074231 kshonida2016gbynalic (Kukarni Chanlats Ganesh 010802020 07429 de sjoychenfilgenanic om Du-jok turaknasoveni 010802200 07450 de watereoldnammgGgmal (Upy Kunar San 010802200 07553) spreshnam 1996Ggmi Geneshna. M 010802200 07553 (Spreshnam 1996Ggmi Geneshna. M 010802200 07554) spreshna Analleziggmal. Fortan Anale 010802200 07554 (partina Analeziz) ggmal. Analezi Anale 010802200 07554 (partina Analeziz) ggmal. Analezi Analezi 010802200 07554 (partina Analeziz) on HCIR (Diel'H BAARRA) 010802200 065720 de copassastiggmal.com DL:On Prakash Sharma 010802200 065720 de copassastiggmal.com DL:On Prakash Sharma 010802200 06573 de mathaensggmal.com Suchara Popt Pule	Yoga Instructor Assistant professor CEO BAMS BAMS Family Physician syurvedic practitioner PG student RACHANA S Student Professor, HOD ( DRAV Not applicable Lecturer	Smit winkawi Ayuwedic metical college hospital wandhari dha WaenVold Kenala xirvestiy of Health sciences Dibanes Nunsing benne mohan ayuwedic clinic gonda [J0] BOSTS XIVERCE MONAVOVALAV. AVAGHOLI PUNIE DAV velankar College of Commerce Solapur Sh Ganganagar college of ayuwedic science, Tantia Univers Not applicable GFCCT. Mukj	a 8788514488 No 997000500 9440098005 888118522 Unstaal 7003795079 Wata are the other onlin 700373705 9822848880 बद्धारान करने कर अधिकत 9822343880 98223438057					
010802200014231 kebmalak2010@gmala (Kukami Chaulata Ganesh 01080220001442) el ej elijophantilijoma (Jang Kurani Sah 0108022001453) genjamatarimitigigmal (Jap Kurani Sah 0108022001453) genjamatarimitigigmal (Jap Kurani Sah 0108022001453) genjamatarimitigigmal (Jap Kurani Sah 0108022001454) genjamatarimitigi (Jap Kurani Sah Jap Kurani 0108022001454) genjamatarimitigi (Jap Kurani Sah Jap Kurani 0108022001457) genjamatarimitigi (Jap Kurani Sah Jap Kurani 0108020001457) genjamatarimitigi (Jap Kurani Sah Jap Kurani 010802001457) genjamatarimitigi (Jap Kurani Sah Jap Kurani	Yoga Instructor Assistant professor CEO BAMS Family Physician ayurvedic prachtioner PG student RACHANA S Student Professor , HOD ( DRAV Not applicable Lecturer Yoga Teacher	Smit winkelsv Approveds metical college hospital wandhard du Waenfold Kenala survestly of Health sciences Diamen Nunsing Home mohan ayuredic chice gonda (20) BDST SKYUBER DMAV/ONLAVX. MUGHCLIPUNE DXV visihnar College of Commerce Solayar Si Campangar college of ayurvetic science. Tanta Univers Apapolastie GFCCT, Maja (30)	a 8788516488 No 997005500 9490588005 8888188052 Unusal 702079079 vht are the other onli 7020513705 882344800 হয়বাদ কান্ট বা এইটিকার 982364800 982330150 992330150					
0:0022020 074251 kt/schuldz010fggmal (rk/kmrl Charlats Ganesh           0:0022020 074265 ejojochnift/ggmal (rk/kmrl San           0:0022020 074505 ejojochnift/ggmal (rk/kmrl San           0:0022020 075505 greshmanni1960ggmal (rk/kmrl San           0:0022020 075505 preshtsin 500ggmal (rk/kmrl San           0:0022020 07550 preshtsin 500ggmal (rk/kmrl San <td>Yoga Instructor Assistant professor CEO BAMS Family Physician ayurvedic practitioner PG student RACHANA S Student Professor , HOD ( DRAW Not applicable Lecturer Yoga Teacher Reader Dravyaguna</td> <td>Smit winkawi Ayuwedic metical college hospital wandhari dha WaenVold Kenala xirvestiy of Health sciences Dibanes Nunsing benne mohan ayuwedic clinic gonda [J0] BOSTS XIVERCE MONAVOVALAV. AVAGHOLI PUNIE DAV velankar College of Commerce Solapur Sh Ganganagar college of ayuwedic science, Tantia Univers Not applicable GFCCT. Mukj</td> <td>a 8788514488 No 997000500 9440098005 8881188522 Unstaal 7003795079 Wata are the other onlin 700373705 9822848880 बद्धारान करने कर अधिकत 9822343880 98223438057</td> <td>म समय किलना हो सकला है सप्र</td> <td>नाण बसायैंं । धल्यवाद।</td> <td>r Yoga?</td> <td></td> <td></td>	Yoga Instructor Assistant professor CEO BAMS Family Physician ayurvedic practitioner PG student RACHANA S Student Professor , HOD ( DRAW Not applicable Lecturer Yoga Teacher Reader Dravyaguna	Smit winkawi Ayuwedic metical college hospital wandhari dha WaenVold Kenala xirvestiy of Health sciences Dibanes Nunsing benne mohan ayuwedic clinic gonda [J0] BOSTS XIVERCE MONAVOVALAV. AVAGHOLI PUNIE DAV velankar College of Commerce Solapur Sh Ganganagar college of ayuwedic science, Tantia Univers Not applicable GFCCT. Mukj	a 8788514488 No 997000500 9440098005 8881188522 Unstaal 7003795079 Wata are the other onlin 700373705 9822848880 बद्धारान करने कर अधिकत 9822343880 98223438057	म समय किलना हो सकला है सप्र	नाण बसायैंं । धल्यवाद।	r Yoga?		
0:002202 074251 kt/sholid2010gbynal (xt/kmrt Charlats Geneth           0:002202 074265 ejoplontfilggmal (ng) (Knmr Sin           0:002202 074505 ejoplontfilggmal (ng) (Knmr Sin           0:002202 07555 greethmanning/Biggmal (ng) (Knmr Sin           0:002202 07555 greethmanning/Biggmal (ng) (Knmr Sin           0:002202 07550 greethmanning/Biggmal (ng) (Knmr Sin           0:002202 07550 sprestatist 00gbymal (c) (Knmr Sin           0:002202 07520 sprestatist 00gbymal (c) (Knmr Sin           0:002202 07521 sprestatist 00gbymal (c) (Knmr Sin           0:002202 07521 sprestatist 00gbymal (c) (Knmr Sin           0:00220 07521 sprestatist 00gbym	Yoga Instructor Assistant professor CEO BAMS Samily Physician syruredic practitioner Podessor, HOD (DRAW Not applicable Lecture Yoga Teacher Reader Dravyaguna Assistant Picelessor	Smit winkerin Approxeds metodal college hospital wandhari dh Weerlond Kanla university of Health sciences Dibanes Nunnis (Health sciences Dibanes Nunnis (Health Sciences) Dativ Weahara College of Commerce Science Shi Canganagar college of syunvelic science, Tanta Univer He applicable Statistics, Sciences of Commerce Science, Tanta Univer He applicable Statistics, Sciences of Commerce Science, Tanta Univer Heapplicable Statistics, Sciences of Commerce Science, Tanta Univer Heapplicable Statistics, Sciences of Commerce Sciences, Science Term Tagitar Ayunvelle Michael College & Hospital	A 978515468 No     997005500     940095800     940095800     940095800     940095800     940095800     940097     940097     940097     941024000     94102400     94102400     94102400     94102400     94102400     94102400     94102400     94102400     94102400     94102400     94102400     94102400     94102400     94102400     94102400     9410240     9410240     9410240     9410240     9410240     9410240     9410240     9410240     9410240     941024     9410     941024     941     94102     9410     94102     941	म समय किलना हो सकला है सप्र	नाण बसायैंं । धल्यवाद।	rYoga?		
010802200 074231         Ixbanula2010@gmail (x)kumari Chaultati Ganesh           010802200 0748.05         Birghond Mightania (x) Kumari Sah           010802200 0748.05         Birghond Mightania (x) Kumari Sah           010802200 0748.05         Birghond Mightania (x) Kumari Sah           010802200 0748.05         Birghond King Mightania (x) Kumari Sah           010802200 0748.07         Birghond King Mightania (x) Kumari Sah           010802200 0748.07         Birghond King Mightania (x) Kumari Sah           010802200 0749.07         Birghond King Mig	Yaga Instructor Aceistant professor CED BAMS Banky Physician ayurvetic practitioner Polessor , HOD (DRAWAS Student RACHANAS Student Polessor , HOD (DRAWAS Nat applicable Lecturer Yaga Teacher Reader Dravyaguna Assistant Teacher Assistant Professor Lecturer	Smit winkelen Approveds metical college hospital wandhari dh Waenfold Kenala survestiry of Health sciences Dibarnes Nursing Health Sciences Dibarnes Nursing Health (Sciences) Dibarnes Nursing Health (Sciences) Dibarnes Nursing Health (Sciences) Dibarnes (Sciences) Sci Caragonages college of ayouvedic science, Tarita Univers Anapolicates GrCCT, Maig SSDS SSDS SSDS SSDS	a 8788516488 No 9970005500 9450558005 8888185052 Unusal 7020795079 vsta are the other onli 7020513705 882364800 982364800 99414248007 9941424807 99414848 99414848 99414848 99414848 994148 994148 994148 994148 994148 994148 994148 994148 994148 994148 99414 994148	म समय किलना हो सकला है सप्र	नाण बसायैंं । धल्यवाद।	r Yoga?		
010802200 074251 ksbmallad2016gbralls (Kskmir Chanlats Ganesh 010802200 074826 signolentifigania (Diryk Knart San 010802200 074805 signolentifiaaringBgrall (Diryk Knart San 010802200 075853) sereshmanni 1956gbralls (Dir Kharts Aar 010802200 075855) sereshmanni 1956gbralls (Dir Kharts Aar 010802200 015972) dr. cpasswallggmall.com (Dr.Om Pakaab Sharma 010802200 016972) dr. cpasswallggmall.com (Dr.Om Pakaab Sharma 010802200 016173) sentaharanginggmall.com (Dr.Om Pakaab Sharma 010802200 016173) sentaharanginggmall.com (Dr.Om Pakaab Sharma 010802200 016173) sentaharanginggmall.com (Dr.Om Pakaab Sharma 010802200 016174) sentaharanginggmall.com (Dr.Om Pakaab Sharma 010802200 016174 sentaharanginggmall.com (Dr.Om Pakaab Sharma 010802200 016174 sentaharanginggmall.com (Dr.Om Pakab Sharma 010802200 016174 sentaharanginggmall.com (Dr.Om Pak	Yoga Instructor Assistant professor CEO BAMS Tamily Physician sysuredic praditioner Pofessor , HOD (DRAWA S Shudent Pofessor , HOD (DRAWAS Shudent Pofessor , HOD (DRAWAS Not applicable Lecturer Yoga Teacher Reade Drayaguna Assistant Teacher Assistant Professor Lecturer	Sint winkelsk Approxeds metical college hospital wandhard du WaerNord Kenala survestly of Health sciences Dibanes Nursing Home mohan aysuredic chine gonda [20] BDSTS KYRUER UMAV/ONLAV. KUKAHOL (PuNE DAV vetaniar College of Commerce Solapur Si Gargangang: college of aysuredic science, Tantia Univers Na septicable GEOST Aynured Mahaniyajaya Walchand College of Arisk Science, Solapur Perm Ragk Juprated Kedical College & Hospital Udaye Diaxouta, Juprated Kedical College and Hospital Udaye Diaxouta, solapur	a 8788516488 No 997000500 9446058005 9888185052 Unusal 7005759079 what are the other onli 7005759079 what are the other onli 70057570 982334500 97620106 97620106 97620106 976201021 Iow much time should 962242477 982232780	म समय किलना हो सकला है सप्र	नाण बसायैंं । धल्यवाद।	r Yoga?		
010802200174251 kichnald2010gbynal (crk/kmrt Charlats Ganeth 01080220017455 griophentfiligenia (on DL-jok kutarias ourbi 01080220017455 griophentfiligenia (on DL-jok kutarias ourbi 01080220017555) greentmanni1968grai (orbit Kutaria Sat 01080220017555) greentmanni1968grai (orbit Kutaria Sata 01080220017555) greentmanni1968grai (orbit Kutaria Sata 0108022001755) greentmanni 01080220016520 green	Yoga Instructor Assistant professor CEO BAMS Family Physician ayuvedic praditioner protessor JHOD (DRAW Net applicable Leaburer Yoga Teacher Assistant Professor Leaburer Leaburer Assistant Professor Leaburer Assistant Professor	Smit winkelen Approxets metical college hospital wandhari dh Waenfold Kanala surversity of Health sciences Dibarse Nursing Home mohan ayureda clinic gonda (DD) Sisti Sar XIVERE MohAVO/MALVA, WACHOLLPUNE DMV wannas College of Commerce Solipor Sisti Caragonada College of ayuredic science, Tantia Univers Na applicable SISTI Sar Ayureda MahavOpalaya Watchard College of Anis & Science, Solipor Watchard College of Anis & Science, Solipor Diversiti Applicable Diversiti Applicable MahavOpalaya Watchard College of Anis & Science, Solipor Diversiti Applicable Diversiti Applicable Diversiti Applicable Biolicable Applicable Mahavo applicable College of Hospital Udge Diversiti Applicable WaMO Sangli RAATTAL COLLEGE GEVRAID IST BEED	a 8788516488 No 997000500 9490088005 8889189052 Unusual 7000379079 Unusual 9802046009 9812046000 98142480057 98142480057 98142480057 981203150 976201084 976201084 976201084 982026826 982026826 982026826 982026845 98206845 9820686 982000000000000000000000000000000000000	म समय किलना हो सकला है सप्र	नाण बसायैंं । धल्यवाद।	rYoga?		
010822020174251 kichanid2010ggmal (x)KAmar Chaulta Ganeth 010822020174395 eigyichentfiligamia (Dinykina Chaulta Ganeth 010822020174395 eigyichentfiligamia (Dinykina) 010822020174551 distancemundinggmal (x)KAmar Sah 010822020174551 distancemundinggmal (x)KAmar Sah 010822020174551 distancemundinggmal (x)KAmar Sah 010822020174551 distancemundinggmal (x)KAmar Sah 010822020174551 distancemundinggmal (x)KAmar Sah 010822020174554 primits Audio (2)Signal (x)KAmar Sah 010822020174554 primits Audio (2)Signal (x)KAmar Saha 01082202017454 primits Audio (2)Signal (x)KAmar Saha 01082202017457 primits Audio (2)Signal (x)KAmar Saha 0108220201747 primits Audio (2)Simmal (x)KAmar Popt Phule 01082202016155 eiseksharanggmal (x)KAmar Kaha 01082202016155 eiseksharanggmal (x)KAmar Kaha 01082202016157 gestancemundigenal (x)Kahara Popt Phule 01082202016157 gestancemundigenal (x)Kahara Popt Phule 01082202016159 eiseksharanggmal (x)KAkara Popt Phule 01082202016159 eiseksharanggmal (x)Kahara Popt Phule 010822016159 eiseksharanggmal (x)Kahara Popt Phule 0108202016159 eiseksharanggmal (x)Kahara Popt Phule 0108202016159 eis	Yoga Instructor Assistant professor CEO BAMS Sanshr Physician ayuvvrdic practitioner PG student RACHANA S Student Student Yoga Teacher Reader Dravyagna Assistant Professor Lecture Reader Dravyagna Assistant Professor Lecture Reader Dravyagna Assistant Professor Lecture Reader Dravyagna Assistant Professor Lecture Reader Dravyagna	Sint winkerk Approxeds metical college hospital wandhard du WaerNord Kenala surversity of Health sciences Dismare Nursing Home mohan ayruveda clinic gonda (DD) Sint Strate Roll MohAV/ONLAV, WACHOLLPUNE DDV wantara College of commerce Science Sint Cargegarage college of ayruvedic science, Taintia Univers Na dapolatabe GFCCT, Maki, SISOI S Ayruveda Mahadyalaya Watchard College of Arks & Science, Solegar Prem Ragk Ayruveda Medical College a Hospital Discrete Agency WAMC Sangh RA CATAL, COLLEGE GEVRAID DIST BEED Sint Yangehman Matha Vidyalaya, Andapogai Narya Kinzig Ondha Sisolo Solayar	a         8788515468         No           997000500         997000500           9460688005         Unusal           088918005         Unusal           7000319079         Mata she other onlin 700831705           9412244007         941424007           9412244007         941424007           9412242007         941424007           9412242015         941424007           9412242015         941424007           9412242015         How much time should 97/02010164           9412242015         How much time should 95/0721045           942242420         How much time should 95/0721066           9422742420         No           9422742420         No           942274220         No           942274220         No           942274220         No           9423722005         No           9423724205         No	म समय किलना हो सकला है सप्र	नाण बसायैंं । धल्यवाद।	r Yoga?		
010802020174251 kichanik2010@gmal (xkmr Chanlats Ganeth 01080220017456 gingdimilitigation ID-Joipt kutanisa usini 010802200174505 gingdimilitigation ID-Joipt kutanisa usini 010802200175550 genetinamini1968(gmilicetamini 010802200175550 genetinamini1968(gmilicetamini 010802200175550 genetinamini1968(gmilicetamini 010802200175550 genetinamini1968(gmilicetamini 010802200175550 genetinamini1968(gmilicetamini 010802200175550 genetinamini1968(gmilicetamini 010802200175550 genetinamini1968(gmilicetamini 010802200175550 genetinamini 01080220017550 genetinamini 01080220018570 genetinamini 0108022001850000000000000000000000000000	Yoga Instructor Assistant professor CEO BAMS Santy Physician ayuvradic pacalitorer P0 student RACHANA S Shudert Professor , HOD ( DRANA Professor , HOD ( DRANA Professor , HOD ( DRANA Professor , HOD ( DRANA Reader Drayaguna Assistant Teacher Advocate Advocate Advocate Advocate Advocate Spots teacher (PE) Spots teacher (PE)	Set: winker/ Aprivation medical college hospital wandhard du WaerNord Kenala survestly of Health sciences Dibanes Naning Home mohan ayuvesic cinic gonda [20] BISD'S XIVERUE MONAVONLAV. KUKAIKULPUNE DAV velaniar College of Opumerica Solapur Si Gargangang: college of ayuvesite science, Tamta Univers Marapicitaba SISD'S Ayumet Mahandyalaya Watchand College of Ass. Selence, Solapur Pem Bagiu, Ayuvesite Medical College and Hospital Udge Diancentari, Bayumesita Jayu, Tal Makatot	9778515428         No           977005500         Several S	म साम कितन हो सकत है सप	म्हण बसावैंं । १८न्थसाद्। the right time during day fo	rYoga?		
010802020174251 kichanidk2010gbgmal (xkkmr Chanlats Ganesh 01080202017456 singhordhiggmal (xkkmr Chanlats Ganesh 01080220017455 singhordhiggmal (xkkmr San 01080220017555) gereichmanni 1960gbgm Gereihma M 01080220017555 gereihmanni 1960gbgm Gereihma M 01080220017555 singhordhiggmal (xkkmr San 01080220017555) singhordhiggmal (xkkkmr San 01080220017555) singhordhiggmal (xkkkmr San 01080220017555) singhordhiggmal (xkkkkmr San 01080220017555) singhordhiggmal (xkkkkmr San 01080220017555) singhordhiggmal (xkkkkmr San 01080220017555) singhordhiggmal (xkkkkmr San 010802200175555) singhordhiggmal (xkkkkmr San 010802200175555) singhordhiggmal (xkkkkmr San 0108022001755555) singhordhiggmal (xkkkkkmr San 01080220017555555555555555555555555555555555	Yoga Instructor Assistant professor CEO BAMS BAMS Family Physician ayuvveicic practitioner Polessor, HOD (DRAM Not applicable Lecturer Voga Teacher Reader Dravgura Assistant Professor Lecturer Assistant Teacher Assistant Professor Lecturer Professor Lecturer Assistant Declessor Assistant Professor Assistant Professor Bacturer Sports Inscher (PE) Aadu Teacher Reaserto Officer (Ayu) Asat professor	Sint winkerk Approxeds metical college hospital wandhard du WaerNord Kenala surversity of Health sciences Dismare Nursing Home mohan ayruveda clinic gonda (DD) Sint Strate Roll MohAV/ONLAV, WACHOLLPUNE DDV wantara College of commerce Science Sint Cargegarage college of ayruvedic science, Taintia Univers Na dapolatabe GFCCT, Maki, SISOI S Ayruveda Mahadyalaya Watchard College of Arks & Science, Solegar Prem Ragk Ayruveda Medical College a Hospital Discrete Agency WAMC Sangh RA CATAL, COLLEGE GEVRAID DIST BEED Sint Yangehman Matha Vidyalaya, Andapogai Narya Kinzig Ondha Sisolo Solayar	9 778515428         No           9 97000500         940098005           9 840098005         Unusul           700079079         Valuat           700079079         Valuat           9 84204000         egateri explies           9 84210201044         egateri explies           9 8421020104         egateri explies           9 8421020104         egateri explies           9 842102040         egateri explies           9 842102040         egateri explies           9 842102040         egateri explies           9 842101010         egateri explies	म साम कितन हो सकत है सप	म्हण बसावैंं । १८न्थसाद्। the right time during day fo	'Yoga?		
01082200 074251 kichanidz0108gmal (zk. Karan Chandata Ganesh 01082200 074856 singhorthiffigama (on Du-jok subarana varia 01082200 074855 singerhaman 1996gmal (ong Kuran Sah 01082200 075855) genehmann 1996gmal (ong Kuran Sah 01082200 065720 dr. cpsaravadggmal (ong Kristian Bahama 01082200 065720 dr. cpsaravadggmal (ong Kristian Bahama 01082200 065720 dr. cpsaravadggmal (ong Kristian Bahama 01082200 0615720 dr. subabarana (ggmal con Subatana Figh Pale 01092200 0615720 dr. subabarana (ggmal con Subatana Figh Pale 01092200 0615720 dr. subabarana (ggmal con Subatana Figh Pale 01092200 061574 dr. subabarana (ggmal con Subatana Figh Pale 01092200 0615740 dr. subabarana (ggmal con Subatana Figh Pale 01092200 061564) dr. subabarana (ggmal con Subatana Figh Pale 010902200 061564) dr. subabarana (ggmal con Subatana Figh Pale 010902200 061564) dr. subabarana (ggmal con Subatana Figh Pale 010902200 06144) dr. subabarana (ggmal con Su	Voga Instructor Assistant professor CEO BAMS BAMS Family Physician anyurvede paraditoxet Portessor , HOD (DRAV Net applicable Leahure Basistant Teacher Assistant Professor Assistant Professor Assistant Professor Assistant Professor Basistant Professor Assistant Professor Assistant Professor Assistant Professor Assistant Professor Assistant Professor Assistant Professor	Sint winkerk Apoveds metical college hospital wandhard du WaerNord Kenala survestly of Health sciences Dimare Nursing Health Sciences Dimare Nursing Health Sciences Sint Cargo and Sciences Sint Sciences Sint Sciences Sint Sciences Sint Sciences Scienc	a 8788516488 No 997000500 945058605 Unusual 7002578079 Vata are the dree onli 7002578079 Vata are the dree onli 700851705 982264080 982264080 99414240057 998230150 9975201054 998234100 9975201054 989543667 989543667 98954367 9895457 989547	म समय सिराम हो सरक है का the Yoga be done? What is therapy help in Anstety disc	म्हण बसावैंं । १८न्थसाद्। the right time during day fo	rYoga?		
01082200 074251 kohonala2010@gmal (x) Kumar Chandata Ganesh 01082200 074856 wijoshendif@gmal (x) Kumar Sah 01082200 074856 wijoshendi@gmal (x) Kumar Sah 01082200 075855 genehmanni 1968[kgmal Cental And 01082200 075855 genehmanni 1968[kgmal Cental And 01082200 07585 genehmanni 1968[kgmal Cental And 01082200 0759] de cental And 01082200 0759 genehmanni 1968[kgmal Cental And 01082200 0759] genehmanni 1969[kgmal Cental And 0759] genehmanni 1969[kgmal Lenal And 0759] genehmanni 1969[kgmal Lenal And 0759] genehmanni 1969[kgmal Lenal And 0759] genehmanni 1969[kgmal Lenal And 0759] genemmanni 1969[k	Voga Instructor Asassant professor CEO BAMS Sanshi Physician ayurvade praditoter Po student RACHVAK S Budent Portessor , HOO (DRAV Not spelastic Lecturer Voga Teshon-prograd Asassant Portessor Asassant Professor Asassant Professor Asassant Professor Asassant Professor Asassanter (PGS) Asassanter (PGS) Asassante	Sint whiteles Approxeds metical college hospital wandhard du Waenfold Kenia survestly of Health sciences Dismers Nursing Health Sciences Dismers Nursing Health Sciences Dismers Nursing Health Sciences Sint Cargos and Sciences	a 9788516489 No 9970005500 9450588005 9450588005 17020795079 Vata at the offer offer 7009517075 9452364080 94142480057 9452364080 94142480057 945230150 945236428 941424805 941424805 941424805 9421242477 945230122 kew much time should 9452744266 0542744266 0542744266 054274270 kew vata coupersum 945241334 942210351 94279159194 942219351 94279159194 942219351 94279159194	म समय सिराम हो सरक है का the Yoga be done? What is therapy help in Anstety disc	म्हण बसावैंं । १८न्थसाद्। the right time during day fo	Yoga?		
010822000174251 kichanidk2010gbgmal (x) Kikman Chandra Ganeth 01082200017455 gingdenfdigmal (a) Kikman Sahn 01082200017455 gingdenfdigmal (a) Kikman Sahn 01082200017555 gingethamani 1996gbgmal (c) Kikman Sah 01082200017555 gingethamani 1996gbgmal (c) Kikman Sahn 01082200017555 gingethamani 1996gbgmal (c) Kikman Sahn 0108220001655 gingethamani 1996gbgmal (c) Kikman Sahn 01082200016555 gingethamani 1996gbgmal (c) Kikman Sahn 0109220016555 gingethamani 1996gbgmal (c) Kikman Sahn 0109220016555 gingethamangbgmal (c) Kikhaman Sahn 0109220016555 gingethamangbgmal (c) Kikhaman Sahn 01092200165555 gingethamangbgmal (c) Kikhaman Sahn 01092200165555 gingethamangbgmal (c) Kikhaman Sahn 01092200165555555555555555555555555555555555	Yoga Instructor Assistant professor CEO BAMS BAMS Family Physician ayuvvedic practilication Polessor, HOD ( DRAW Not applicable Lecture Yoga Teacher Reader Drayaguna Assistant Professor Lecture Assistant Fordessor Lecture Reader Drayaguna Assistant Professor Lecture Reader Drayaguna Assistant Professor Lecture Reader Drayaguna Assistant Professor Assistant Professor Assistant Professor Assistant Professor Associate Professor South Teacher Sadert	Set: whiteles/ Approveds: metical college hospital wandhard dis Waenfold Kenala surversity of Health sciences Dismare Nursing Health sciences Dismare Nursing Health Sciences Distribution of the Science Science Science Sciences S	a         9780516488         No           997000500         997005500           9490088005         Unusual           7020719079         Valuarial           7020719079         Valuarial           982046800         earser4 exch et alfberg           982046800         earser4 exch et alfberg           982046800         earser4 exch et alfberg           982046800         976201084           976201084         976201084           9820268267         982026826           9820268263         982711           982274260         May           982274280         No           982274280         No           982269230         No           9822692308         [31]           9822692309         Mail accupressare           992371490149         99237990           9923799149         99237990           9923799149         99237914302           9923714302         Na           9923724302         Na	म समय सिराम हो सरक है का the Yoga be done? What is therapy help in Anstety disc	म्हण बसावैंं । १८न्थसाद्। the right time during day fo	Y Yoga?		
0:0022020 074251 ktonulati2010@gmal (x) Kharra Chautata Ganesh           0:0022020 074261 withon Charang@gmal (k) Kharra San           0:0022020 074561 of unsernativating@gmal (k) Kharra San           0:0022020 074561 of unsernativating@gmal (k) Kharra San           0:0022020 075561 of unsernativating@gmal (k) Kharra San           0:0022020 075561 of unsernativating@gmal (k) Kharra San           0:0022020 075564 parters and king@gmal (k) Kharra San           0:0022020 075564 parters and king@gmal (k) Kharra San           0:0022020 07564 parters and king@gmal (k) Kharra San           0:0022020 07564 parters and king@gmal (k) Kharra San           0:0022020 07564 parters and king@gmal (k) Kharra San           0:0022020 075720 dr copsarsad@gmal (k) Kharra Kharra Kharra           0:0022020 075720 dr copsarsad@gmal (k) Kharra Kharra           0:002200 075720 dr copsarsad@gmal (k) Kharra Kharra           0:002200 075720 dr copsarsad@gmal (k) Kharra	Voga Instructor Asassant professor CEO BAMS Sanshi Physician ayurvade praditoter Po student RACHVAK S Budent Portessor , HOO (DRAV Not spelastic Lecturer Voga Teshon-prograd Asassant Portessor Asassant Professor Asassant Professor Asassant Professor Asassant Professor Asassanter (PGS) Asassanter (PGS) Asassante	Sint whiteles Approxeds metical college hospital wandhard du Waenfold Kenia survestly of Health sciences Dismers Nursing Health Sciences Dismers Nursing Health Sciences Dismers Nursing Health Sciences Sint Cargos and Sciences	a         8788516468         No           997000500         9460658005         1           988185502         Unual         2           7202795079         vhat are the other onli         709513705           982344680         egran exp3 ex affbers           992330150         992430150         egran exp3 ex affbers           992330150         992230150         egran exp3 ex affbers           992230121         Iow much time should         9622422277           982242027         0esy         0042274266           9822410341         Iow         0042274277           982241770         How will accupressure         96221192477           982241770         How will accupressure         962271720           982241770         How will accupressure         96271720           982241770         How will accupressure         96271720           98271720         How will accupressure         96271720           98271720         How will accupressure         96271720           992239750         How will accupressure         962717320           992239750         How will accupressure         962717320           992239750         How will accupressure         9627171320           992239750	म समय सिराम हो सरक है का the Yoga be done? What is therapy help in Anstety disc	स्तर बतायें । चन्द्रमासदा the right time during day fo dens?	Yoga?		
010022200074251 kichandika2010@gmal (x kikami Chaulata Ganeh) 0100222007456 ojnjohendifigama (on Du-jok kutama Surahi 0100222007555 ojnjohendifigama) (on Du-jok kutama Surahi 0100222007555 genehamani 1968/gmal (carbina Mathi 0100222007555 genehamani 1968/gmal (carbina Mathi 0100222007555 penehamani 1969/gmal (carbina Pakata Surahi 0100222007555 penehamani 1969/gmal (carbina Pakata Surahi 0100222007555 penehamani 1969/gmal (carbina Pakata Surahi 0100222007555 penehamani 1969/gmal (carbina Pakata Surahi 01002220005755 penehamani 1969/gmal (carbina Pakata Surahi 01002220005720 di copastasti 01002100 Carbina Dala Dala Dala Dala Dala Dala Dala Da	Yoga Instructor Assistant professor CEO BAMS Earnity Physician ayurvadic praditioner Pol student RACHANA S Sudent Polessor , HOD (DRAV Not applicable Leaturer Yoga Teacher Rade Dravaguna Assistant Teacher Rade Dravaguna Assistant Teacher Cather Advocate A	Sen Unitarial Approved: metodal college hospital wandhari dh WaerNord Kenala university of Health sciences Dibanes Nuraing Health sciences Dibanes Nuraing Health Sciences Data Variantes College of Commerce Science State applicate Sen Cargegarager college of ayunvelic science, Tarita Univer Margepicate Sen Tarita Market Market (Alega and Hospital Udge Dianout science) Margen Sangi Chel Science Golgan UrbAnd, Sangi Chel School Margepi Nagara Kenzgi Orchic Science Golgan Margen Kenzgi Orchic School Science Margen Science Science and Computer Science Co Mar Ayunvelic Research Instate for Repitatory Disorder School Science Science and Computer Science Co Mar Ayunvelic Research Instate for Repitatory Disorder Margen Kenzgi Orchic School Science Science and Margen Science Science and Computer Science Co Mar Ayunvelic Research Instate for Repitatory Disorder Margen Kenzgi Orchic School Science Longitatory Disorder Margen Science Science and Computer Science Co Margen Ayunvelic College Bellege and School Science Science and Computer Science Co		In arrest Recent phases of a more phase of the Yoga be done? What is the Yoga be done? What is therapy help in Ansiety disc	स्तर बतायें । चन्द्रमासदा the right time during day fo dens?	Yoga?		
0:002220 074251 ktranslati2010@gmal (z Kukart Chaulas Ganesh           0:002220 07459 eigheindringingen Vigk Knart Sah           0:002220 07559 eigheindringingen Vigk Knart Sah           0:002220 07579 eigheindringingen Vigk Knart Sah           0:002220 07599 eigheindringingen Vigk Knart Sah           0:002220 075999 eigheindringingen Vigk Knart Sah	Yoga Instructor Assistant professor CEO BAMS Earnity Physician ayurvadic praditioner Pol student RACHANA S Sudent Polessor , HOD (DRAV Not applicable Leaturer Yoga Teacher Rade Dravaguna Assistant Teacher Rade Dravaguna Assistant Teacher Cather Advocate A	Seit winkeen Approxets metical college hospital wandhard di WaerWorld Kanala surversity of Health sciences Dimane Nursing Health Sciences Dimane Nursing Health Sciences Differences and Sciences Sciences Sciences and Sciences Sciences Sciences Sciences Sciences Weakthow College of Anna & Sciences, Sciences Weakthow College of Anna & Sciences, Sciences Sciences Sciences Sciences Sciences Sciences Weakthow College of Anna & Sciences, Sciences Weakthow College of Anna & Sciences, Sciences Weakthow College of Anna & Sciences, Sciences Weakthow Sciences Sciences Anna Anna Anna Anna Sciences Anna Anna Anna Anna Anna Anna Anna Ann		In arrest Recent phases of a more phase of the Yoga be done? What is the Yoga be done? What is therapy help in Ansiety disc	स्तर बतायें । चन्द्रमासदा the right time during day fo dens?	Y Yoga?		
0:0022020 074251         kshanik2010@gmal (x) Kumar Chaulata Ganesh           0:0022020 074264         wateronicharang@gmal (x) Kumar San           0:0022020 074265         signature Chaulata Ganesh           0:0022020 074265         signature Chaulata Ganesh           0:0022020 074261         signature Chaulata Ganesh           0:0022020 07420         signature Chaulata Ganesh	Yoga Instructor Assistant professor CEO BAMS BAMS Tamity Physician aysurvade paraditoxer Polessor , HOD (DRAWA S Soukert Polessor , HOD (DRAWA S Soukert Polessor , HOD (DRAWA S Soukert Polessor , HOD (DRAWA S Badset) Polessor , HOD (DRAWA S Soukert Reader Drawyaguna Assistant Toathor Assistant Polessor Assistant Polessor Assistant Polessor Associate Polessor Associate Polessor Sport Teacher Sport Teacher Sport Teacher Sport Teacher Physical Teacher Physical Teacher Physical Teacher Physical Teacher Physical Teacher Polessor Polessor	Smit winkerin Approxets metical college hospital wandhard dis Waerfold Kenala surversity of Health sciences Dismare Nursing Health Sciences Dismare Nursing Health Sciences District College of Commerce Science Sti Caragenage college of ayunvelle science, Tarita Univern Na applicable Gri Coll, Makj Stol Sciences Sti Caragenage college of ayunvelle science, Tarita Univern Na applicable Gri Coll, Makj Stol Sciences Stol Sc	a         778515468         No           9         967005500         Scalar           9         946068005         Unual           702079079         Mata the dire oil         700617079           9         942046007         earner sch er afber           9         9414248007         earner sch er afber           9         9414248007         earner sch er afber           9         96233100            9         9623100            9         96232100            9         96232100            962274200         Mata Scalar            962274200         No            962274200         No            962274200         Mata Scalar Scalar            962274200         No             962274200         Mata Scalar Scalar             962274200         Mata Scalar	In arrest Recent phases of a more phase of the Yoga be done? What is the Yoga be done? What is therapy help in Ansiety disc	स्तर बतायें । चन्द्रमासदा the right time during day fo dens?	Yoga?		
010022020174251 kichanika2010§gmal (rkjurni Chaulta Ganeh) 01002202017456 singkonfulfagina (org. Di-jok utariana varini 01002202017455 singkonfulfagina) (rkjur, Kurar San 01002202017555) gereknimani1968gmal (rkjur, Kurar San 01002202017555) gereknimani1968gmal (rkjur, Kurar San 01002202017555) sereknimani1968gmal (rkjur, Kurar San 01002202017555) sereknimani1968gmal (rkjur, Kurar San 01002202017555) sereknimani1968 gereknima (rkjur, Kurar San 01002202017555) sereknimani1968 gereknima (rkjur, Kurar San 0100220201655) sereknimani1968 gereknima (rkjur, Kurar San 01002202016572) di copastavaligipmal (rkjur, Kurar San 01002202016572) sereknimani 01002202016572) sereknimani 01002202016572 sereknimani 010022016572 sereknimani 0100022016572 sereknimani 01	Yoga Instructor Assistant professor CEO BAMS BAMS Tamity Physician aysurvade paraditoxer Polessor , HOD (DRAWA S Soukert Polessor , HOD (DRAWA S Soukert Polessor , HOD (DRAWA S Soukert Polessor , HOD (DRAWA S Badset) Polessor , HOD (DRAWA S Soukert Reader Drawyaguna Assistant Toathor Assistant Polessor Assistant Polessor Assistant Polessor Associate Polessor Associate Polessor Sport Teacher Sport Teacher Sport Teacher Sport Teacher Physical Teacher Physical Teacher Physical Teacher Physical Teacher Physical Teacher Polessor Polessor	Smit winkerin Approxeds metoda college hospital wardhard dr. WeerNord Kenala surversity of Health sciences Dismes Nunnig Health Sciences Dismes Nunnig Health Sciences Dismes Nunnig Health Sciences Statistics 1 Ar WHICh Mould North Ann. WhichCLL PUNE Biol Tay Arthoff Mould North Ann. WhichCLL PUNE Sciences Sciences Sciences Sciences Sciences Sciences Sciences Sciences Sciences Sciences Sciences Sciences Sciences Sciences Sciences Perm Baylar Auromet Material Calego and Hospital Udge Diacouts: stopper VPMAC Sangl Rea Traff, ACLESCE GENRALD SCIENCES Name Material Auromet Medical Calego at Hospital Diametartin Ayurveich Medical Calego at Hospital Diametartin Ayurveich Medical Diage and Hospital Udge Diacouts: stopper VPMAC Sangl Rea Traff, ACLESCE GENRALD SCIENCES Names Tay Artificial Calego Alexandro Names Annie Science Sciences Official Science Sciences Mark Annie Science Sciences Mark Sciences Sciences and Company Sciences Alexandro Sciences Mark Sciences Mark Sciences Mark Sciences Sciences Alexandro Mark Sciences Mark Sciences Sciences Alexandro Mark Sciences Mark Mark Sciences Mark Mark Sciences Sciences Mark Mark Sciences Mark Mark Mark Mark Mark Mark Mark Sciences Mark Mark Mark Mark Mark Mark Mark Mark		In arrest Recent phases of a more phase of the Yoga be done? What is the Yoga be done? What is therapy help in Ansiety disc	स्तर बतायें । चन्द्रमासदा the right time during day fo dens?	Yoga?		
0:0022020174251         kthoniz2010@granial (rk.Marri Chaulta Ganeth)           0:002202017452         kthoniz2010@granial (rk.Marri Shint)           0:002202017452         signational and signation (rk.g. rk.mar. Shint)           0:002202017452         signational rk.g. rk.mar. Shint)           0:002202017452         signational rk.g. rk.mar. Shint)           0:002202017452         signational rk.g. r	Yoga Instructor Assistant professor CEO BAMS Sansith Professor Pol shadent RACHANA S Sudent Professor , HOO (DRAV Not applicable Lecture Voga Teacher Reade Dravguna Assistant Professor Reade Dravguna Assistant Professor Reader Dravguna Assistant Professor Reader Dravguna Assistant Professor Reader Dravguna Assistant Professor Sports teacher PPC Sports Teacher Assistant Professor Sanst professor Associate Professor Sports Teacher Despiration Teacher Associate Professor Sports teacher Professor English Assistant professor Professor Professor English Assistant professor Professor	Seit winkeel Apovedic medical college hospital wardhard di WaerNord Kanala surversity of Health sciences Dismare Nursing Health sciences Dismare Nursing Health Sciences District Sciences and Sciences Sciences Sciences and Sciences Sciences Sciences Sciences Sciences Sciences Sciences Sciences Sciences Sciences Scienc	a         978051648         No           997000500         997005500           9880888050         Unual           7000719079         Valuat           980254800         experiments/status           980254800         experiments/status           981254800         experiments/status           981254800         experiments/status           981254800         experiments/status           981254800         experiments/status           9762012612         Yen much time should           98272612612         Nor much time should           9827274200         Main Status           982724200         Main Status           982842804         Main Status           98297141302         Main Status           98404885	In serve theorem of answer is any error of the Yoga be done? What is therefore the yoga is done? What is therefore the yoga is Acupressure of Yoga & Acupressure of acupres	स्तर बतायें । चन्द्रमासदा the right time during day fo dens?	Y Yoga?		
01082200 074251 kchmidd2010ggmal (xpkmr Charlats Ganeth 01082200 074856 signorhaffigaral (mpkmr Charlats Ganeth 01082200 074855 signorhaffigaral (Spkmar San 01082200 074555) genethmann 1096gmal (app. Knart San 01082200 07555) genethmann 1096gmal (app. Knart San 01082200 07555 (app. spectref) 0769gmal (app. Knart San 01082200 01572 (app. spectref) 0769gmal (app. Shaf 01082200 01572 (app. spectref) 0776gmal (app. Shaf 01082200 01572 (app. spectr	Voga Instructor Asassant professor CEO BAMS Eamily Physician ayurvade praditorer Pol shadmit RACHVANA S Budnett Portessor , HOD (DRAV Not applicable Lecturer Urga Teacher Jester Voga Teacher Voga Teacher Assistant Toartor Assistant Professor Lecturer Asassant Professor Asassant Professor Asassant Professor Asassant Professor Asassant Professor Asassant Professor Spot Teacher Spots Teacher Spots Teacher Spots Teacher Spot Teacher Spots Teacher Spot Teacher	Sen Unitaria Approved: medical college hospital wardhard ch Waerhold Kenala university of Health sciences motan approache chick goods [J1] Danse Nunzing Health Sciences Data Washer College of Commerce Science Tarita Univer the applicable Sciences College of Commerce Science Tarita Univer Method College of Commerce Science Tarita Univer Method College of Artis & Science, Science Tarita Manufactures SCIOTS Approache Method College and Hospital Ubge Taritation (Sciences) National Approache Medical College and Hospital Damanataria Aprumetic Medical College and Hospital Ubge Taritation (Medical College and Hospital Damanataria Aprumetic Medical College and Hospital Damanataria Aprumetic Medical College and Hospital Ubge Taritation (Sciences) National Sciences Sciences Taritation (Sciences) National College Medical College and Hospital Control Approache Sciences College National Sciences Sciences Of College Medical College A Hospital Control Approache Sciences College National College Medical College And Hospital Control Approaches Sciences and Comparison National College Medical College Band Sciences Sciences and Comparison (Sciences) Sciences Sciences Amountaria Sciences Sciences Amounta	a         978051648         No           997000500         997005500           9880888050         Unual           7000719079         Valuat           980254800         experiments/status           980254800         experiments/status           981254800         experiments/status           981254800         experiments/status           981254800         experiments/status           981254800         experiments/status           9762012612         Yen much time should           98272612612         Nor much time should           9827274200         Main Status           982724200         Main Status           982842804         Main Status           98297141302         Main Status           98404885	In serve theorem of answer is any error of the Yoga be done? What is therefore the yoga is done? What is therefore the yoga is Acupressure of Yoga & Acupressure of acupres	स्तर बतायें । चन्द्रमासदा the right time during day fo dens?	r Yoga?		

Timestamp Email address Full Name 01/08/2020 09:51:05 santoshlondhe279@gmail Santosh Madhukar Londhe	Designation Yoga student	Institute/University Name/Company/Firm Solapur university	Mobile Nurr	9370408977	If you would like any spe-	citic question to be answer	ed by Resource persons,	please provide the questio	here.	
01/08/2020 09:54:13 Iondhe949@gmail.com Samarth Santosh Iondhe 01/08/2020 10:07:54 deshpandeanii04@gmail.Vd. Anii Chandrakant Deshpande	Student Assistant Professor	Solapur University S.S.A.M. Hadapsar , Pune -28		7020816183 9049820039	What is the effect of You	a on Puitutary - hypothalan	nic axis			
01/08/2020 10:10:26 shital.patildesai@gmail.cc Dr. Shital Keshav Patil 01/08/2020 10:12:05 deepaktupkan@yahoo.co. DR.DEEPAK MADHUKAR TUPKAR	Doctor	Rajiv Gandhi Health Science University		9637684814 9422394010		, ,,,				
01/08/2020 10:12:05 deepaktupkar@yahoo.co. DR.DEEPAK MADHUKAR TUPKAR 01/08/2020 10:15:58 drsmita307@gmail.com Dr. Smita Rajanna Gotipamul	Assistant professor	B.S. AYURVED COLLEGE SAWANTWADI S. G. R. Ayurved College Solapur		9890522046						
01/08/2020 23:42:13 hanumantmate@gmail.co Hanumant Bajirao Mate 01/08/2020 10:25:10 dr.vrushajirane@vahoo.x; dr vrushaji vitthajrao Rane	Asst.Teacher MD Ayurveda (community	Nutan Vidyalaya Ashi Tal.Mohol Dist.Solapur		9881708127	Wheel also id use do fee D	M.HTN.PATIENT AND SA				
01/08/2020 10:25:10 dr. vrusnalirane@yanoo.cc dr vrusnali vitinairao kane 01/08/2020 10:27:03 alexandramarante7@hotr Alexandra Parolin Marante		Abrapa France	063385272		Yes Please POST covid19 pr		W AND MAM CHILD			
01/08/2020 10:27:03 alexandramarante/ gnot/ Alexandra Parolin Marante 01/08/2020 10:28:43 rajeshwankhade30@gma DR WANKHADE RAJESH		SMBT Ayurved College ,Igatpuri,Nashik		8378947911	Please PUST covid19 pr	actice s.				
01/08/2020 10:35:54 anandjarad@gmail.com Dr. Anand N Jarad 01/08/2020 10:39:26 ashokkamble2404@gmail Dr Ashok Mahadeo Kamble	Teacher Director of Physical Educ	LKR Ayurveda college Gadhinglaj Kolhapur		9405852019 9763665590	<b>70</b>					
01/08/2020 10:39:32 patiljagriti288@gmail.com Patil Jagruti Dattatray	Student (msc 2nd year)	Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur Vidyapith Solapur		9146559537						
01/08/2020 10:42:32 rinkyjsingh08@gmail.com Dr. Rinky Jatav 01/08/2020 10:49:54 rohan.gawali@dpu.edu.in Dr. Rohan Ashok Gawali		S. R. M. Govt. Ayurvedic College, Bareilly, Uttar Pradesh Dr. D. Y. Patil Vidyapeeth Pune		8171431871 9028505708						
01/08/2020 10:51:57 roopa.madalli@gmail.com Roopa Yadahalli	Assistant professor	Dr. D Y Patil Dental College and hospital Pimpri Pune		9552560605						
01/08/2020 10:55:13 praj8285@gmail.com Prajakta Arun Patel 01/08/2020 11:03:52 rapskal@gmail.com Rupali Shivsharan kore	Lecturer Student	Smt. K. C. Ajmera Ayurved Mahavidyalaya, Dhule Solapur University		9730045059 9545134831	No					
01/08/2020 11:10:28 shivkore77@gmail.com Prof.Shivsharan shankar Kore 01/08/2020 11:25:07 anitaparalkar9@gmail.cor Anita Malikarjun Paralkar	Director of Physical Educ Yoga Teacher	A. G. Patil Institute Of Technology, Solapur Punyashlok Ahilyadevi Holkar University Solapur [32]		9850031707 9890949391	No					
01/08/2020 11:21:09 snehalatamuley12@gmai Snehalata Rangnathrao Muley	Assits Prof	Shriman Bhausaheb Zadbuke Mahavidyalaya,Barshi		9673675510	No					
01/08/2020 11:22:44 ankammaraoakula@gmai Dr. Ankamma Rao Akula 01/08/2020 11:23:40 saraswatiacademy@gmai Mallikarjun Pandurang Paralkar	4th year BAMS Yoga Teacher	KPSVS AYURVEDIC MEDICAL COLLEGE AND HOSPITAL, Punyashlok Ahilyadevi Holkar University Solapur	4	9494563136 9890933381						
01/08/2020 11:24:52 Swati.sawhney20@gmail.Swati Sahni	Tgt mathematics	Sadhu Vaswani International School for Girls		9899190081						
01/08/2020 11:37:23 n.alandkar@gmail.com N. D. Alandkar 01/08/2020 11:39:49 kadamv/61@gmail.com Prof. Dr. Vikas Kadam.		Kuchan high school junior college Solapur Punyashlok Ahilyadevi Holker Solapur, University Solapur.		9890846417 7249363409	No					
01/08/2020 23:23:47 atuliondhe82@gmail.com Mahadev Vasant Londhe	Student	PSAH University Solapur		9922760007						
01/08/2020 12:11:20 narendrakishan20@gmail Mr. NARENDRA KISHAN 01/08/2020 14:08:54 swim.jayant@gmail.com Jayant Jaiprakash Duble	Lecturer General Secretary	Sathaye College , Mumbai. JD Sports Foundation, India		9892493453 9975590227	Maybe later.					
01/08/2020 23:16:28 drjaiprakashduble09@gm Dr. Jaiprakash Duble 01/08/2020 16:56:19 sypathan1991@gmail.cor Dr. Saniya Pathan	Ex.Joint Director Assistant Professor	Sports and Youth Services Govt.of Maharashtra Siddhakala Ayurved Mahavidyalaya		9975590226 7057554185						
o noezozo no.oo.ne sypanian tee igginan.coi bit. Saniya Panan	Assistant Professor	Siddi lakala Aydi vedi manavidyalaya		/05/554185	How does yoga helps to Avoid					
01/08/2020 17:10:02 klp3gkpd@gmail.com Deepak Sanglikar					Avoid Cure Covid. How many patients are c					
01/08/2020 17:45:12 saraswati kalani@gmail.o Saraswati Laxminiwas Kalani	Housewife	technos-n-plastos Kalani and Company		9423592245		ured purely by yoga.				
01/08/2020 18:38:21 mangesh 12356@gmail.cx Mangesh Laxman Vyawahare 01/08/2020 18:51:24 drvamahajan@yahoo.com Dr.Vandana A.Mahajan	Physical Education Teach Assi Professor	Manibai Gujarati High School Amravati Ashtang Ayurved Mahavidyalaya, Pune.		9420128333 9423007435						
01/08/2020 18:59:27 ashitosh292000@gmail.c ASHITOSH ARUN PAWAR	Student	Sangameshwar college , Solapur		8390606765						
01/08/2020 19:00:34 amolwaghmode57@gmai AMOL PUNDLIK WAGHMODE 01/08/2020 19:01:25 drparinitakalyani29@gma Dr Parinita Prakash Kalyani	STUDENTS M.D.(avurved)	PUNSHLOK AHILYADEVI HOLKAR SOLAPUR UNIVERSITY Dr Kalvani's avurved & panchakarma centre kanna chowk.Sol		9404622698 9420088430						
01/08/2020 19:18:48 darekarpallavi97@gmail.c Pallavi Dilip Darekar	Student	MAEER's MIT College of Railway Engineering and Research,	E	9657379379						
01/08/2020 19:19:26 wajesiddhesh@gmail.com Dr Siddhesh Dattaram Waje 01/08/2020 19:22:32 bodduvenkatesh999@gm Venkatesh Balraj Boddu	Lecturer Acupressure Therapist	K.j.institute of ayurveda and research savli vadodara Gujarat Vishawachaithanya Institute Solapur		8976280582 8421921491	Yes					
01/08/2020 19:22:38 er.anilbjoshi@gmail.com Anil Bhagirath Joshi	Civil Engineer	Solapur		9404295509		are there then please share	e.			
01/08/2020 19:28:09 dtkomaljames@gmail.com Komal Robinson James 01/08/2020 19:33:20 nas20764@gmail.com Navgire Anil Sudam	Dietician Sport Teacher	Sir J.J.Hospital, Mumbai Marathwada Mitra Mandal Jr College of Commerce and Scien		9819598520 8888514510						
01/08/2020 19:41:47 maithreyee108@gmail.co Dr. Maithreyee	4th year BAMS	KPSVS AYURVEDIC MEDICAL COLLEGE, MANVI, KARNATA		9052883667						
01/08/2020 19:47:03 aldhanashetti 1977@gmal Appasha Laxman Dhanashetti 01/08/2020 19:50:32 shrutikasonawane@gmail.Dr. Shrutika Sonawane		Education Dr. D.Y. Patil Dental College and Hospital		9421907111 9082936273						
01/08/2020 19:50:41 Vijayhalkude9072@gmail Vijaykumar siddharam halkude	Nursing staff	CNS Hospital solapur.		9021030815						
01/08/2020 19:55:18 vinodbablu245@gmail.cov Vinod Suresh Mashale 01/08/2020 20:05:23 pbgeeta@gmail.com Geeta prabhakar Bhardwaj	Teacher	Devraj Prathmik shala solapur Tuition		9421044245 9860220901						
01/08/2020 20:07:29 dr.sushant99@gmail.com Dr.Bargale Sushant Sukumar	Ass. Professor	S D M college of Ayurveda and hospital Hassan		9036524877						
01/08/2020 20:17:38 kondapravin@gmail.com Pravin Rajaram Konda [34] 01/08/2020 20:17:27 sesonlinewb@gmail.com Dr Jayavant K shimpi	Student Asst Prof	Shopkeeper [35] SES, College of Physical Education ,Jalgaon		8956654155 7385844672	I don't have any query					
01/08/2020 20:18:05 mini.salunke@gmail.com Meenakshi B shinde		Solapur		6387697862						
01/08/2020 20:25:11 rudrabadra6@gmail.com Konda Pravin 01/08/2020 20:28:43 sonalimahant1237@gmail Dr.sonali mahant		Bisness Chhattisgarh ayurved medical college manki,rajnandgaon		8956654155 9174108378	i do not have any questio	n				
01/08/2020 20:35:07 varshajaraje@gmail.com Dr VARSHA PYARELAL JARAJE	ASSOCIATE PROFESSO	SMT K.C.AJMERA AYURVED COLLEGE DHULE		9960140809						
01/08/2020 20:37:04 anitamohite45@gmail.cor Prof Smt.Mohite Anita Arjunrao 01/08/2020 20:41:20 drpowar@gmail.com Dr Rajaram Powar	Assistant Teacher CCMP DHMS	Shelgaon Junior college Shelgaon R OM INSTITUTE	076666177	9403940894 71	Is yoga ,& acupressure is	100%remedy on covid 19	& other diseases?			
01/08/2020 20:43:58 ravikantii4276@gmail.con Ravi Ningappa Kantii	Pharmacist	Sai Medical and general stores		9730042273						
01/08/2020 20:46:59 ktchokakkar@gmail.com Kiran Tukaram Chokakkar 01/08/2020 20:54:40 anantekbote@gmail.com Anant Vithal Ekbote	Director of Physical Educ Service	a D. B. F. Dayanand College of Arts & Science, Solapur Kendriya vidyalay Solapur		9881998999 9890168367	No					
01/08/2020 20:58:10 drseemanparma@gmail.c Dr. Seema Nishant Parma	Assistant professor	JAMC ,Shankarpur ,Nagpur	083089556	144	Specific yogasan to imore	ove immune system of bod	y ?			
01/08/2020 21:04:22 archanapjanaj@gmail.cor Mrs Archana Prasad Janaj 01/08/2020 21:07:11 Venkateshtallare070@gm Tallare Venkatesh Mareppa	Housewife Accupresser and Yoga	Shivaji Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur.		8625941565						
01/08/2020 21:18:33 komalgomare2007@redift Dr. Komal Sudhakar Gomare	Assistant professor	Department of Biotechnology, COCSIT, Latur		9067172984 9284238413						
01/08/2020 21:37:19 shekhrp945@gmail.com Ambika Shekhr pawar	Gnm 1styr	Yashodhra nursing institute		9284238413 9172577262		voca with acupressure?				
01/08/2020 21:37:19 shekhrp945@gmail.com Ambika Shekhr pawar 01/08/2020 21:39:06 bksalunke02@gmail.com Shri. Salunke Balasaheb kisan 01/08/2020 21:40:23 tatedeshmukh.shekhar@gDr. Chandrashekhar Vitthal Tate	Gnm 1styr Assistant teacher Assistant Professor	Yashodhra nursing institute Shelgaon High school shelgaon R Shankarrao Mohite Mahavidyalaya, Akluj. PAHS University, S		9284238413 9172577262 9403940990 9822595899	Yes Is is essential to practise	yoga with acupressure?				
01/08/2020 21:37:19 shekhrp945@gmail.com Ambika Shekhr pawar 01/08/2020 21:39:06 bksalunke02@gmail.com Shri. Salunke Balasaheb kisan	Gnm 1styr Assistant teacher	Yashodhra nursing institute Shelgaon High school shelgaon R		9284238413 9172577262 9403940990	Is is essential to practise	yoga with acupressure?				
0108/2020 21:37:19 sharkpr3458gmail.com / Anchka Shekhr pawar 0108/2020 21:37:09 bekakrket/2023mail.com Shr. Sakuthe Blastaheb kisan 0108/2020 21:40:23 tateletamakh akehtargig (Cr. Chandrashekhar Vithal Tate 0108/2020 21:45:1 akikhol:cagead/Bigmail Nagash kakrhanti Mitete 0108/2020 21:45:28 akikhojumarshendre@10.14kahsykumar auryakart shendre 0108/2020 21:57:29 sajashebattabattagila mcom Sujaha Sakraingain	Grim 1styr Assistant teacher Assistant Professor GNM Special educated Home Maker	Yashodhra nursing institute Shelgaon High school shelgaon R Shankarao Moltine Mahavidyalaya, Akluj. PAHS University, S Yashodhara Hospital - Robust	9	9284238413 9172577262 9403940990 9822595899 9881907638 8855965412 7338219776	Is is essential to practise	yoga with acupressure?				
01082202 0213719 tehthrp4458gmail.com Ambia Shekir pawar 01082202 021306 bisaturkezőgmailton Smit. Salunke Balasaheb kisan 01082202 0214023 latedeshmakh.shekhar@gDr. Chandrashekhar Vithal Tate 01082202 0214517 akkholicnageshől&@gmail kagesh Kashrahi Mihete 01082202 021423 akkholikumatendetől (IAkholikuma suyakant shendre	Grim 1styr Assistant teacher Assistant Professor GNM Special educated Home Maker Msc-2	Yashodhra nursing institute Shelgaon High school shelgaon R Shankarao Mohite Mahavidyalaya, Akluj. PAHS University, S Yashodhara Hospital	5	9284238413 9172577262 9403940990 9822595899 9881907638 8855965412 7338219776 7773998379	Is is essential to practise	yoga with acupressure?	vid-19.			
01002022 2137:19 shektyp445(gynali.cm, Archak Setter pawer 01002022 2137:09 Shektyn425(gynali.cm, Shi Sahke Batanbe Ham 0100202 2140:29 batelsehmuk harshektig (h. C. Kandarabehar With Tak 0100202 2140:29 batelsehmuk harshektig (h. C. Shadharabehar With Tak 0100202 2140:29 batelsehmuk harshektig (h. C. Shadharabehar With Tak 0100202 2170:29 aughtenstandingen com Sejim S Havingash 0100202 221:29 aughtenstandingen com Sejim S Havingash	Gnm 1styr Assistant teacher Assistant Professor GNM Special educated Home Maker Mao-2 Research Associate Supervisor	Vashodina nursing institute Shanjam High shoot helgaon R Shanjaman Mohite Mahavdyalaya, Akid, PAHS University, S Yashodhara Hospital Robat PAH SOLAPUR UNIVERSITY CSIR TROL New Dehi Mili corporations	5	9284238413 9172577262 9403940990 9822595899 9881907638 8855965412 7338219776 7773998379 9873155319 9021326491	Is is essential to practise		vid-19.			
01002022 21:71:9 tehrsytytekäggmal.com. Arehab. Setter passer 01002022 21:70:9 tehrsytytekäggmal.com. Arehab. Setter passer 01002022 21:04:2 tehrstenhandt begraft und Setter Satterhalt Netter 01002022 21:04:2 tehrstenhandt und kreistig (b. C. Randarschner Vithall Ties 01002022 21:04:2 akähs/sumstanderde01 (Adatsplanme anyskart stende 01002022 21:05:2 akähs/sumstanderde01 (Adatsplanme anyskart stende 01002022 21:05:3 akähs/sumstanderde01 (Adatsplanme anyskart stende 01002022 21:05:3 ansatsplandesart 11:08 (SNNAS-NEEV VKRNA PAVNR 01002022 21:05:4 garetelbraggmal.com. Geneth V Iol 01002022 21:05:4 garetelbraggmal.com. Geneth V Iol	Gnm 1styr Assistant teacher Assistant Professor GNM Special educated Home Maker Mao-2 Research Associate Supervisor	Vachotkan naraing institute Sinakarana Skribin Mahaniyalaya. Akis, PANS University, S. Yandothara Hospital - Robat PAN SGLAPUR UNIVERSITY CSB: NICK. New Dehi MiC aroparators Pomyasticka Ahlysider Hokka Solapur University	5	9284238413 9172577262 9403940990 9822595899 9881907638 8855965412 7338219776 7773998379 9873155319 9021326491 9403925126	Is is essential to practise		vid-19.			
01002022 127:01 detarytp454(gmail.com Arebak Setter paser 01002022 127:02 detarytp454(gmail.com Arebak Setter paser 01002022 140:02 telesterniuk.netket#g10. C. Rudatesheter Vithal Ties 0100202 12:04:21 detarbak netket#g10. C. Rudatesheter Vithal Ties 0100202 12:04:23 aktalysumethendref30 Nakesh Katheshet 0100202 22:05:24 saktalysumethendref30 Nakesh Katheshet 0100202 22:05:34 saktalysumethendref30 Nakesh Katheshet 0100202 22:05:34 saktalysumethendref30 Nakesh Katheshet 0100202 22:05:34 saktalysumethendref30 Nakeshet 0100202 20:05:05 saktalysumethendref30 Nakeshet 0100202 Nakeshet 0100202 20:05:05 saktalysumethendref30 Nakeshet 0100202 Nakeshet 0100202 Nakeshet 0100202 Nakeshet 0100202 Nakeshet 0100202 Nakeshet 01000202 Nakeshet 01000202 Nakeshe	Gnm 1styr Assistant teacher Assistant Professor GNM Special educated Home Maker Mso-2 Research Associate Supervisor Yoga and Acupressure	Vachodkm nuraing institute Skankarnsk birbin Mahavidjestya, Akie, PAHS University, S Vankarnsk birbin Mahavidjestya, Akie, PAHS University, S Vachodkar B Nathodar PAH SSQLAPRU UNIVERSITY CERN TXCL, New Dehi Mill: corporations Punyastick: Ahlynder Holkar Soligour University KVTR Aynovešć Collega Borsd Sci. Susurantida Cardin Mahavidyaby Varag	094225696	9284238413 9172577262 9403940990 9822595899 9881907638 8855965412 7338219776 7773998379 9873155319 9021326491 9403925126 146 9850711951	Is is essential to practise	help to combat against co	vid-19.			
01002022 127:01 detarytp45(gynal.com ArebaS better paser 01002022 127:02 betakentekt Signal com Sin Sahrle Blastach Kan 0100202 12:042 betaketmänkt Signal com Sin Sahrle Blastach Kan 0100202 12:042 betaketmänkä Nachskaß (b. C. Andarabehar Vithal Tae 0100202 12:042 betaketmänkä Signal Nachskaß Signal 0100202 22:054 betaketmänkä Signal Signal Signal Signal 0100202 22:054 paralestagingan Com Carlos Signal Sindia 0100202 22:054 paralestagingan Com Carlos Vision 0100202 22:253 paralestagingan Com Chine Starsy 0100202 22:22:25 paralestagingan Com Chine Starsy 0100202 22:25:3 paralestagingan Com Chine Starsy 0100202 20:25:3 para	Grim tstyr Assistant tracher Assistant Professor GNM Special educated Horm Maker Mac 2 Research Associate Supervisor Yoga and Acupressure Assistant professor Assistant professor Job Special teacher	Vachodkm naranig netlute Shankaran Skhith Mahaviyalaya. Aki, PAHS University, S Yandoman Skhith Mahaviyalaya. Aki, PAHS University, S Yandoman Skhith Mahaviyalaya. Natosta NM SciUAPUR UNIVERSITY CSB: NTCK. New Dehi Mili corporations Proynatrick Ahlynder Holkar Solapur University KVTR Aynovetä College Bond Sciapur University Sciapur University Sciapur University	094225696	9284238413 9172577262 9400340990 9822595899 9881907638 8855965412 7338219776 777398379 9873155319 9873155319 9021326491 9403925126 446 9850711951 9665163899 9921311224	Is is essential to practise How yoga & acupressure Tell us about Yoga and fr Yes	help to combat against co	vid-19.			
01082022 2137:01 beharyb44/ggmal.com. Areba Serker pares 01082022 2137:02 beharyb42/ggmal.com. Schalher Blanche Ikan 0108202 2140:22 beneterhandt an erkeligt (b. Chandrashhar Vithal Tak 0108202 2140:21 beneterhandt an erkeligt (b. Chandrashhar Vithal Tak 0108202 2140:21 behar and behar begins fastinghar 0108202 2154:21 beharbertandt gefort Soghes Shranlage 0108202 2154:21 beharbertandt gefort Soghes Shranlage 0108202 2165:21 beharbertandt gefort Soghes Shranlage 0108202 2165:21 beharbertandt gefort Soghes Shranlage 0108202 2165:21 beharbertandt gefort Soghes Shranlage 0108202 2162:21 beharbertandt gefort Soghes Shranlage 0108202 2162:21 geharbertandt 2000 Constitute State 0108202 2162:21 geharbertandt 2000 Constitute State 0108202 2162:21 geharbertandt 2000 Constitute State 0108202 2163:21 geharbertandt 2000 Constitute State 0108202 2163:20 geharbertandt 2000 Constitute State 0108202 222:23 athorsonaemetgenal (DuttTictIVA MBADAS SOMWANG	Gen Hstyr Assistant teacher Assistant Professor GNM Special educated Home Maker Mso-2 Research Associate Supervisor Yoga and Aupressure Assistant professor Job Special teacher Asst. Teacher	Vadodom navanja netkule Shankaran Mohin Mahaviyakya, Akis, PANS University, S Vadodhara Hospital - Robat Robat Del Navio, New Del North Del Navio, New Del Navio Science Status, Statu	094225696	9284238413 9172577262 9403340990 9822595899 9821907638 8855965412 7338219776 7773998379 9873155319 9403925126 44 9805113519 9665163599 9921311224 9175593295	Is is essential to practise	help to combat against co	vid-19.			
01002022 2137:01 beharyb44/ggmal.com. Arebal. Setter parent 01002022 2137:02 beharyb42/ggmal.com. Schlaufe Blantaho Ham 0100202 2140:22 betelehmunkt ggmal com. Schlaufe Blantaho Ham 0100202 2140:22 betelehmunkt pelsynt davinsk Hore 0100202 2140:21 beharband geharband Hore 0100202 2154:28 aktinykumatomidrel/01 Aktinykumat anyakart bende 0100202 2154:28 aktinykumatomidrel/01 Aktinykumat anyakart bende 0100202 2154:29 aktinykumatomidrel/01 Aktinykumat anyakart bende 0100202 2154:29 aktinykumatomidrel/01 Aktinykumat anyakart bende 0100202 2154:19 apartehmidiggmal com. Canesar hor 0100202 2154:19 parehistogigmal com. Canesar hor 0100202 2154:19 parehistogigmal com. Ganesar hor 0100202 2159:40 parehistogigmal com. M. Schlaut Achtholisto Achthol 0100202 223:50 aktinykumatogigmal com. M. Schlaut Achthol 0100202 223:50 aktinykumatogigmal com. M. Yudnaho Rahatar Shok	Gem Tayr Assistant Rucker Assistant Professor GNM Special edvated Home Nakar Mos 2 Research Associate Supervisor Yoga and Auguressure Assistant professor Job Special teacher Assistant teacher Assistant teacher	Vachodkm navanig netkule Sinakaran Khinis Mahavigataya, Akis, PAKS University, S Vandohtan Hopfall - Robat PAN SOLAPUR UNIVERSITY CESIN TOXL New CHINE MIC comparison MIC comparison PAN SOLAPUR UNIVERSITY Comparison And Panal Solapu University PAN SOLAPUR UNIVERSITY On York Solay And York (Salay University PAN SOLAPUR UNIVERSITY Solapur University) Sanagra shinha Curu Narank High School Panalgari E Sala Maha Hugh School Panalgari	094225696	9284238413 9172877282 9403940990 9822996899 9881907638 8855966412 7773998379 9021326491 940332126491 940332126491 940332126491 940352126 9685615199 9921311224 9175592285 99608731782	Is is essential to practise How yoga & acupressure Tell us about Yoga and fi Yes No No No No	help to combat against co	vid-19.			
01002022 12:37:0 beharps426gganal.com. Archals Serier pawer 01002022 12:37:0 beharps426gganal.com. Schäuhre Blauteho Ham 0100202 12:02:02 bescherhundt anderkalig (h. C. Chardnarbehar Withel Tak- 0100202 12:02:02 bescherhundt, metalskalig (h. C. Shardnarbehar Withel Tak- 0100202 12:02:02 beneformalised and scherhundt anderkalig (h. Shardnarbehar Withel Tak- 0100202 12:02:02 beneformalised and scherhundt and scherhundt and scherhundt and 0100202 12:02:02 beneformalised and scherhundt and scherhundt anderkalige and 0100202 12:02:02 beneformalised and scherhundt and scherhundt and scherhundt and 0100202 12:02:02 perstandingerundten Dr. Arnans Patote 0100202 12:02:02 perstandingerundten U. Dr. Arnans Patote 0100202 12:02:02 perstandingerundten Dr. Dr. Oxtenster Withous scherhundt 0100202 12:02:02 perstandingerundten Dr. Dr. Dispetferb Without Scherhundt 0100202 12:02:02 perstandingerundten Dr. Dr. Dispetferb Without Scherhundt 0100202 12:02:03 perstandingerundten Dr. Dispetferb Without Scherhundt 0100202 12:02:03 perstandingerundten Dr. Most Scherhundt Babel 0100202 12:02:03 perstandingerundten Dr. Most Scherhundten Scherhundten 0100202 12:03 perstandingerundten Dr. Most Scherhundten Scherhundten 0100202 12:03 perstandingerundten Dr. Most Scherhundten Scherhundten 0100202 12:03 perstandingerundten Dr. Most Scherhundten Patharter Scherhundten 0100202 12:03 perstandingerundten Scherkundten Patharter Scherkundten 0100202 12:03 perstandingerundten Scherkundten Patharter Scherkundten 0100202 12:04 perstandingerundten Scherkundten 0100202 12:05 perstandingerundten Scherkundten 010002 10:05 perstandingerundten Scherkundten	Genn Tayr Assistate Indexer Assistate Indexer GNM Special educated Home Nakar Maco 2 Research Associate Yoga and Aupressure Assistate professor Job Special teacher Assistant professor Job Sassistant professor Assistant professor Assistant professor Teacher Assistant teacher Assistant teacher	Yahodhar nuaraing institute Shankarano Mahim Mahavingkaya, Akie, PAHS University, S Yahodhara I kojaka Akie Mahavingkaya, Akie, PAHS University, S Yahodhara I kojaka PAHS SULAPER UNIVERSITY CSIR-TXC, New Dehi Mili corporations Panyashick Alkiyadeki Hikikar Solgar University KTR Ayuveka Colege Entod Solos Januaraha Garohi Mahavioyisha Varing Sologar university Sologar university Sologar university Sala Mahari High School A & College Pane S Mahari High School Andrage Tames The south Indian high school and jamic college Dombid Simit Valdaye Solosi	094225696	9284238413 9172877282 9403940990 9822996899 9881907638 8885666412 77338219776 773398219776 773398219776 9021326491 9403925126 46 9403925126 9605163599 9902131122 991201128 9900872342 80097317582	Is is essential to practise How yoga & acupressure Tell us about Yoga and fr Yes No No	help to combat against co	vid-19.			
01002022 1237:01 beharpsd/squarel.com. Archala Serier pareer 01002022 1237:02 beharmsd/Squarel.com. Sci. Saluke Balanatho Ham 0100202 1240:22 bearles/multi.archalarggl Ch. Chardnarbahar Withal Take 0100202 1240:22 bearles/multi.archalarggl Ch. Chardnarbahar Withal Take 0100202 1240:23 bearles/multi.archalarggl Ch. Chardnarbahar Withal Take 0100202 1240:23 bearles/multi.archalarggl Ch. Chardnarbahar Withal Take 0100202 1240:24 bearles/multi.archalarggl Ch. Chardnarbahar Withal 0100202 2210:24 bearles/multi.archalarggl Ch. Chardnarbahar Withal 0100202 2210:25 peak-nityoachdarbah Tol Chardnar Packse 0100202 2210:25 peak-nityoachdarbah Tol Chardnarbahar Withal 0100202 2210:29 peak-nityoachdarbah Tol Chardnarbahar Withal 0100202 2210:29 peak-nityoachdarbah Tol Chardnarbahar Withalar Saluka 0100202 2210:39 undersampligneickehnal. Dr. Mate Hammaj Vasadeo 0100202 2210:39 undersampligneickehnal. Dr. Mate Hammaj Vasadeo 01000202 2210:30 undersampligneick	Genn 19yr Assistart taxber Assistart taxber Assistart taxber GNM Special eduxated Home Maker Home Maker Home Maker Home Assistart Pesearch Associate Supervisor Yoga and Auguressure Assistart professor Job Special texber Assistart funcher Assistart taxber Assistart taxber Assistart taxber Assistart taxber Assistart taxber Julacture	Vachodkm navanig netkule Sinakaran Khinis Mahavigataya, Akis, PAKS University, S Vandohtan Hopfall - Robat PAN SOLAPUR UNIVERSITY CESIN TOXL New CHINE MIC comparison MIC comparison PAN SOLAPUR UNIVERSITY Comparison And Panal Solapu University PAN SOLAPUR UNIVERSITY On York Solay And York (Salay University PAN SOLAPUR UNIVERSITY Solapur University) Sanagra shinha Curu Narank High School Panalgari E Sala Maha Hugh School Panalgari	094225696	9284238413 9172877282 9403940990 9821907638 885566417 777398379 9021326491 9021326491 90213226491 902131224491 902131224491 902131224491 902131224491 902131224491 90213122491 90213122491 90213122491 90213122491 90213122491 90213122491 90213122491 90213122491 90213122491 90213122491 90213122491 90213122491 90213122491 90213122491 90213122491 90213122491 9021312491 9021312491 9021312491 9021312491 9021312491 9021312491 9021312491 9021312491 9021312491 90213491 90213491 9021491 90213491 90213491 90213491 9021491 9	Is is essential to practise How yoga & acupressure Tell us about Yoga and fi Yes No No No No	help to combat against co	vid 19.			
01002022 21:07:0 telektytAdSgenal.com. Archads Sterkt paser 01002022 21:07:0 telektytAdSgenal.com. Ski Salive Blastado Ham 0100202 21:04:2 telektytAdSgenal.com. Ski Salive Blastado Ham 0100202 21:04:2 telektytAdSgenal.com. Ski Salive Blastado Ham 0100202 21:04:2 telektytAdSgenal.com. Skyta Ski Ski Saliva 0100202 21:04:2 telektytAdSgenal.com. Skyta Ski	Cenn 19yr Assister Irochsor Assister Irochsor CNM Special educated Home Maker Maker Home Maker Maker Home Maker Home Maker Home Maker Home Maker Assister Irochsor Assister Ir	Yahodham naranig natikule Sinakarana Khinin Mahaviyakya, Akis, PANS University, S Yahodhama Yahophal Anabata Panto Subakara Sangara Panto Subakara Sangara Mila Caroparatana Mila Caroparatana Sangara Nahamita Sangara Sanaha Sangara Sanaha	094225696	9284238413 9172577262 9403940990 9821096899 9821097638 8855965412 777398379 9673155319 9602132481 9403925126 46 9650731532 9650711951 9660873242 8067717582 967089177	Is is essential to practise How yoga & acupressure Tell us about Yoga and fi Yes No No No No	help to combat against co	vid-19.			
01002022 2137:01 beharybd45gmal.com Areba6 Stehr parer 01002022 2137:02 beharwbd5gmal.com Sin. Salarke Baharbo Ham 01002022 2140:22 belackenburd bygmal.com Sin. Salarke Baharbo Ham 0100202 2140:23 belackenburd bygmal.com Sin. Salarke Baharbo Ham 0100202 2140:23 belackenburd bygmal.com Sights Shvalipart 01002002 2140:24 beharbord bygmal.com Sights Shvalipart 01002002 2161:49 panelsongbargara Com Genes v Iol 01002002 2161:49 panelsongbargara Com Genes v Iol 01002002 2161:49 panelsongbargara Com Dir. Avana Pater 01002002 2161:49 panelsongbargara Com Dir. Avana Pater 01002002 2161:59 panelsongbargara Com Dir. Avana Pater 01002002 2161:59 panelsongbargara Com Dir. Avana Pater 01002002 2161:59 panelsongbargara Com Dir. Dir. Avana Pater 01002002 2210:59 panelsongbargara Com Dir. Dir. Solariba Nationa 01002002 2210:59 panelsongbargara Com Dir. Dir. Solariba Nationa Salara 01002002 2210:59 panelsongbargara Com Dir. Solariba Nationa Salara 01002002 2220:59 panelsongbargara Com Dir. Solariba Nationa 01002002 2220:59 panelsongbargara Com Dir. Solariba Nationa 01002002 2220:59 panelsongbargara Com Dir. Solariba Nationa 01002002 220:50 panelsongbargara Com Dir. Dir. Solariba Nationa 01002002 22	Genn 19yr Assistart tackre Assistart tackre Assistart tackre GNM Special ekvasted Home Maker Besearch Associate Supervisor Yogg and Augeressure Assistart protessor Assistart protessor Assistart protessor Assistart Inacher Assistart Inacher Assistart Inacher Assistart Teacher Lecture CNM 20 year studer CNM 20 year studer	Vahodom naranja netkule Sinakaran Khink Mahaviyakya, Akis, PAHS University, S Yahodhara Hospital Aushortan Shohin Mahaviyakya, Akis, PAHS University, S Yahodhara Hospital Robat PAH SOLAPUR UNIVERSITY Califs TRCN. New Cent Mill Corporations Puryakatika Akisyakowi Hokkar Solapur University WYTR Aynovata Collega Biosa Organization Mahavityakya Variag Sensagra Jahodhara Caroli Mahavi Hydrachof A. & College Pure Goron Mahavi Hydrachof A. & College Pure Hydra secondary school dhalaguan Zipka Natamar Vatai Karagaj Tai Akkakin Solapur Sif Carolabo Aynovaci Colege Guntum) Dia Arrazati Wahodhara narsing institute solapur	094225696	9284238413 9172577262 9403340990 982296889 982596889 9855985412 7338219776 7338219776 7338219776 7338219776 902132491 902132491 902132491 902132491 96507117552 99607117552 99607317562 995021324491 9950212324 99700732752 995022324 997000177 8550282324	Is is essential to practise How yoga & acupressure Tell us about Yoga and fi Yes No No No No	help to combat against co	vid-19.			
01002022 127:01 beharpdASQuareLiom. Archals Dester parer 01002022 127:02 beharmachtQgaraut och Schalter beltaterbei kan 0100202 1240:22 betarlestmutut antekset@ Ch. Chardneshnetz Withel Tak- 0100202 1240:22 betarlestmutut antekset@ Ch. Chardneshnetz Withel Tak- 0100202 1240:22 beindestandargdorn Schalter Schalter Schalter 0100202 1240:22 beindestandargdorn Schalter Schalter 0100202 1240:22 beindestandargdorn Schalter Schalter 0100202 1240:22 beindestandargdorn Schalter Schalter 0100202 1240:22 beindestandargdorn Comerls Voll 0100202 1240:22 paskanforschalter 0100202 1240:22 paskanforschalter 0100202 1240:22 paskanforschalter 0100202 1240:22 paskanforschalter 0100202 1240:24 paskanforschalter 0100202 1240:24 paskanforschalter 0100202 1240:24 paskanforschalter 0100202 1240:25 paskanforschalter 01000202 1240:25 paskanforschalter	Genn 19yr Assistart tackre Assistart tackre Assistart tackre GNM Special educated Hone Maker Hone Maker Hone Maker Hone Maker Hone Maker Hone Maker Superior Yoga and Auguressure Assistart professor Job Special teacher Assistart tackre Assistart tackre Assistart tackre Assistart tackre Assistart tackre Assistart tackre Assistart tackre Hone wife GNM 2nd year student	Vadodan navanja natula Sanakarao Mahin Mahariyataya. Akis, PAHS University, S Vandontara Kohini Mahariyataya. Akis, PAHS University, S Vandontara Kohini Mahariyataya. Akis, PAHS University, S PAHS COLAPAC PAHS COLAPACE PAHS COLAPACE Panyataka Aniyadara Hokar Salagur University CARR Nova Colapea Intonia Sanagara ahisha Curu Namak Hapitachool A: College Pane S Alibitah High School Panetgen S Alibitah High School Panetgen Higher sensorbay school dhaqaon Zigeh Nalawar Vada Karagaji Ta-Akakatok Solagour Sef	094225696	9284238413 9172877282 9403940990 982296899 9881907638 8865968412 773398219776 7773998379 9021328491 9021328491 9021328491 9021311224 9403925126 9403925128 9403917182 9960873325 9960873325 9960873325 996087317582 9970009177 86590602914 9764250974	Is is essential to practise How yoga & acupressure Tell us about Yoga and fi Yes No No No No	help to combat against co	vd 19.			
01002022 12:07:01 beharybd42gmall.com. Archals Benker pawer 01002022 12:07:02 beharhardt2gmall.com. Sch. Sahre Balanabe Harm 0100202 12:02:02 benkerhardt2gmall.com. Sch. Sahre Balanabe Harm 0100202 12:02:02 benkerhardt2gmall.com. Sch. Sahre Balanabe Harm 0100202 12:02:02 beharhardt2gmall.com. Schals Shallbalanabe 01002020 12:02:02 beharhardt2gmall.com. Schals Shallbalanabe 01002020 12:02:02 beharhardt2gmall.com. Schals Shallbalanabe 01002020 12:02:02 beharbaland2gmall.com. Generis Yoth 01002020 22:02:02 generalinggmall.com. Generis Yoth 01002020 22:02:02 generalinggmall.com. Generis Yoth 01002020 22:02:02 generalinggmall.com. Generis Yoth 01002020 22:02:03 generalinggmall.com. Generis Yoth 01002020 22:03 generalinggmall.com. Dr. Jotafsten Willyms comanne 01002020 22:03 atheruscenes@genell.cl.Ox17.1NFVA MBANDAS SOMWUNG 01002020 22:03 atheruscenes@genell.cl.Ox17.1NFVA MBANDAS SOMWUNG 01002002 22:03 atheruscenes@genell.cl.Ox17.1NFVA MBANDAS SOMWUNG 01002002 22:03 atheruscenes@genell.cl.Ox17.1NFVA MBANDAS SOMWUNG 01002002 22:03 atheruscenes@genell.cl.Ox17.1NFVA MBANDAS SOMWUNG 01002002 22:04	Com 19yr Assistant tracker Assistant tracker Assistant tracker Speciale davated Home Maker Research Associate Superviror Yoga and Auguressure Assistant professor Job Sassistant Professor Job Assistant Professor Assistant Teacher Assistant Teacher Assistant Teacher Assistant Teacher Assistant Teacher Assistant Teacher School ware student	Vadodam navanja natula Sanakarao Mahin Mahariyataya. Akis, PAHS University, S Vandontara Kopital Asadaman Schelm Mahariyataya. Akis, PAHS University, S Vandontara Kopital Coline Toto, Neur Centri Coline Toto, Neur Centri Million Coline Coline Coline Toto, Neur Centri Million Coline Coline Coline Toto, Neur Centri Million, Neur Centri Million, Neur Centri Million, Neur Centri Sanagara atlantari Sanagara Aslantari Sanagara atlantari Sanagara atlant	094225696	9294239413 9172577262 9403940990 982296899 982296899 98730582 98730582 98730582 98730582 98730582 98730582 98730582 98730582 986515339 9960873325 9960873325 9960873325 9960873325 9960873325 997025591 985082592 9850252816 99702551 997025591 997025591 997025591 9960453555 9960453555 9960453555	Is is essential to practise How yoga & acupressure Tell us about Yoga and fi Yes No No No No	help to combat against co	vid-19.			
01002022 12:07:01 beharybd42gmal.com. Araba Serker parer 01002022 12:07:01 beharybd42gmal.com. Schalter Baterbanker 0100202 12:02:02 beankerd&gmal.com. Dr. Mach. Schalter Baterbank Baterbanker 0100202 12:02:03 beinerstendiggmal.com. Physiket Vily Keakker 0100202 12:02:05 beankerstelfiggmal.com. Physiket Vily Keakker 0100202 12:02:05 beankerstelfiggmal.com. Physiket Vily Keakker 0100202 12:02:05 beankerstelfiggmal.com. Disk her Baterbanker 0100202 12:02:05 dennichtyfdgmal.com. Disk her Baterbanker 0100202 12:02:05 dennichtyfdgmal.com. Disk her Baterbanker 0100202 12:02:05 dennichtyfdgmal.com. Disk her Baterbanker 0100202 12:05 dennichtyfdgmal.com. Chernel Shather 0100202 12:05 dennichtyfdgmal.com. Disk her Baterbanker 0100202 12:05 dennichtyfd	Genn Stay Assister tracker Assister tracker GNM Special educated Home Maker Beserart Associate Superior Austreamer Assister professor Assister Professor Assister Professor Assister tracker Assister Teacher Assi Teacher Assi Teacher Få A O Mansed Teacher	Vahodom naranja natula Sanakaran Mahin Maharidyataya. Akis, PANS University, S Vahodhara Nophal Asabaran Mahin Maharidyataya. Akis, PANS University, S Vahodhara Nophal PANS Soluti Panton Natura Pansata Sanakaran Maharidyataya. Akis, PANS University, S Valita Yangkara, Sanakara Sanakara, S Sanagara Sanakara, S Sanakara, S Sanakar	094225696	9294239413 9172577262 9403940990 982296899 982296899 98730582 98730582 98730582 98730582 98730582 98730582 98730582 98730582 990087324 990087324 990087324 990087324 990087324 990087325 99008737501 990087325 997025597 9970257597 997025597 997025597 997025597 997025597 997025597 997025597 997025597 997025597 997025597 997025597 997025597 997025597 997025597 997025597 997025597 997025597 99702597 99702597 99702597 99700597005	Is is essential to practise How yogs & acupressure Tell us about Yogs and fo Yes No No No N	help to combat against co	vid-10.			
01002022 1237:01 behatypd42gmall.com. Archals Steint pawer 01002022 1237:02 behatypd22gmall.com. Schlahre Blatarbei kam 0100202 1240:22 betalestminut, anskraft Dr. Candrashnar, Withal Tak- 0100202 1240:22 betalestminut, anskraft Dr. Candrashnar, Withal Tak- 0100202 1240:22 betalestminut, anskraft Dr. Andrashnar, anskraft standar 0100202 1240:22 betalestminut, anskraft Dr. Andrashnar, anskraft standar 0100202 1240:22 betalestminut, anskraft Dr. Andrashnar, anskraft standar 0100202 2210:22 perskraftgrand.com 0100202 2210:22 perskraftgrand.com 0100202 2210:29 perskraftgrand.com 0100202 2210:29 perskraftgrand.com 0100202 2210:29 perskraftgrand.com 0100202 2210:39 perskraftgrand.com 0100202 2210:49 benchraftgrand.com 0100202 2210:49 benchraftgrand.com 0100020 2210:40 benchraftgrand.com 0100020 2210:40 benchraftgrand.com 0100020 2210:40 benchraftgrand.com 0100020 2210:40 benchraftgrand.com 0100020 2210:40 benchraftgrand.com 0100020 2210:40 benchraftgrand.com 01000000 2210:	Genn Stay         Assistant teacher           Assistant teacher         Assistant teacher           Assistant teacher         Special exhande           Supervisor         Special exhande           Supervisor         Special exhande           Supervisor         Assistant professor           Job         Special exhander           Assistant professor         Job           Assistant professor         Job           Assistant professor         Job           Assistant teacher         Assistant teacher           Assistant teacher         Special exhaustent           Massistant Special         Special exhaustent           Assistant teacher         Special exhaustent           Assistant teacher         Special exhaustent           Assistant Teacher         Special exhaustent           Assistant Teacher         Special exhaustent	Vahodhan nuaraing institute Siterakarang Mahani Mahaning Jang, Alika, PANS University, S Vahothana Kohini Mahaningkatya, Alika, PANS University, S Vahothana Kohini Mahaningkatya, Alika, PANS University, S PANS SULAPUR UNIVERSITY CGRIR TOOL New Celtri Mici corporations Construction of the Construction of the Construction Polystatick Alika Mahaningkatya Variang Salangar an Anthen Mahaningkatya Variang Salangar Salangan Salangan Takathan Salangan Salangan Salah Salangan Salah Salangan Salah Salah Salah Salangan Salah Salah Salah Salangan Salah Salah Salah Salangan Salah Salah Salah Salah Salah Salangan Salah Salah Salah Salah Salangan Salah Salah Sal	094225696	9224229413 9172577262 9403940900 962290809 962290809 962290809 962102080 96100753 8855065412 77739821977 9021326491 9021326491 9021326491 9021326491 9021326491 9021326491 9021326491 9021326491 9021326491 9021326491 9021326491 9021326491 9021326491 9021326491 9025317562 90507317562 90507317562 90507317562 90507317562 9050731569 9050731569 9050731569 9050512224 9050512222 9050512222 9050512222 9050512222 9050512222 9050512222 9050512222 9050512222 9050512222 9050512222 9050512222 9050512222 90505122 905051222 90505120 90505122 90505120 90505120 90505120 90505120 90505120 90505120 90505120 90505120 905050500000000000000000000000	Is is essential to practise	help to combat against co	vide 19.			
01002022 12:07:01 beharpdASQuarel.com. Archals Serier parer 01002022 12:07:01 beharpdASQuarel.com. Scissible Blastabe Ham 0100202 12:06:21 beharberdSQuarel.com. Scissible Blastabe Ham 0100202 12:06:21 beharberdSQuarel.com. Scissible Blastabe Ham 0100202 12:07:07 beharberdsQuarel.com. Science Science Science 0100202 21:07:07 beharberdsQuarel.com. Science Science Science 0100202 21:07:07 beharberdsQuarel.com. Comerch Volt 0100202 21:07:07 beharberdsQuarel.com. Comerch Volt 0100202 21:07:07 beharberdsQuarel.com. Comerch Volt 0100202 21:07:07 beharberdsQuarel.com. Dr. Archarb Patters 0100202 21:07 beharberdsQuarel.com. Dr. Archarb Patters 0100202 21:07 beharberdsQuarel.com. Dr. Archarberts 0100202 21:07 beharberdsQuarel.com. Dr. Archarberts Bahal 0100202 21:07 beharberdsQuarel.com. Dr. Archarberts Bahal 0100202 21:07 beharberdsQuarel.com. Projekt Voly Kesshtr 0100202 22:07 beharberdsQuarel.com. Scieta, pati. 0100202 22:07 beharberdsQuarel.com. Scieta, pati. 0100020 22:07 beharberdsQuarel.co	Genn Stay" Assistant texcher Assistant texcher Assistant texcher GNM Special exkutant Mass Special exkutant Yoga and Augressure Assistant professor Assistant Professor Job Special texcher Assistant Professor Jackster House wie GNM 2nd yaar student Assistant Professor School eacher House wie GNM 2nd yaar student Assistant Professor School eacher Eacher Pacher School eacher Eacher Pacher School Eacher Eacher Pacher School Eacher Eacher Pacher School Eacher Eacher Pacher School Eacher Eacher Pacher School Eacher Eacher Pacher School Eacher Eacher Pacher School Eacher Eacher Pacher Bach Bacher	Vandorban navanja natkule Skankaran Khite Mahavirjakya, Akie, PANS University, S Vandorban is Nojeko Mahavirjakya, Akie, PANS University, S Vandorban is Nojeko PANS DUA PER NUMERERITY CSRIP TOL NUMERERITY CSRIPT TOL NUME	a 094225696 f	9284238413 9172677262 9403340980 9881007638 8855965412 777398219776 9021324941 90213242491 90213242491 9625142641 9625163599 962071951 962519242 997007371752 990087342 9970071775 8569905214 974525974 8569905214 974525974 8569905214 97605125974 8569905214 97605125974 8569905214 97605125974 8569905214 97605125974 9560512524 95707079 9560512224 989188688 9625221818 9565431322 9589185750 962523218	Is is essential to practise	help to combat against co	vi6-19.			
01002022 12:07:01 beharpsd/squarel.com . Archels Steaker pawer 01002022 12:07:02 bekanherdt Sguarta com Sci Saluke Beharben kinn 0100202 12:04:02 bekanherdt Sguarta com Sci Saluke Beharben kinn 0100202 12:05:02 bekanherdt Sguarta com Mc Sci Saluke Sci Saluke 0100202 12:05:02 bekanherdt Sguarta com Mc Sci Saluke Sci Saluke 0100202 12:05:02 bekanherdt Sguarta com Mc Sci Saluke Sci Saluke 0100202 12:05:02 bekanherdt Sguarta com Mc Sci Saluke Sci Saluke 0100202 12:05:02 bekanherdt Sguarta com Sci Saluke Sci Saluke 0100202 12:05:02 bekanherdt Sguarta com Mc Sci Saluke Sci Saluke 0100202 12:05:02 bekanherdt Sguarta com Sci Saluke Sci Saluke 0100202 12:05:02 bekanherdt Sguarta com Sci Saluke Sci Saluke 0100202 12:02 bekanherdt Sguarta com Sci Saluke Saluke 0100202 12:02 bekanherdt Sguarta com Saluke Saluke 0100202 12:02 bekanherdt Sguarta com Saluke Sa	Genn 19yr Assister tracker Assister tracker GNM Special ekvatted Home Mater Home Mater Home Stater Home Stater Hom	Vahodom naranja natula Sanakaran Khinis Maharidyataya. Akis, PANS University, S Vahodhara Nophal Asabaran Khinis Maharidyataya. Akis, PANS University, S Vahodhara Nophal PANS SCHURK UNIVERSITY Coll Coll Coll Coll Coll Coll Schull Coll Coll Coll Coll Coll Coll Coll Co	a 094225696 f	9284228413 9122677262 940340980 982290899 981307638 885066412 77739821976 9903122481 99031232481 99031232481 9403921284 940392128 940392128 940392128 940392128 940392128 940392128 940392128 940392128 940392128 940392128 940392128 940392128 940392128 940392128 940392128 9404530549 9504530549 9504530549 950453178 95045359 9504559 95045359 95045359 95045359 95045359 95045359 9504559 9504559 9504559 9504559 9504559 9504559 9504559 950459 95059 95059 95059 95059 95059 95059 95059 95059 95	Is is essential to practise	help to combat against co	vid-19.			
01002022 12:07:01 beharpsd/squarel.com Archeks Steriker pawer 01002020 21:07:00 beharmsdrigging and Son Statuke Beharben kim 0100200 21:04:02 bekarbending ginz Son Statuke Beharben Kim 0100200 21:05 beharbending ginz Son Statuke Beharben Kim 0100200 21:05 beharbending ginz Son Statuke Beharbending 0100200 21:05 beharbending ginz Son Dr. Areas Petrore 0100200 21:05 beharbending ginz Son Son Beharbending Son Son Son 0100200 22:05 beharbending ginz Son Son Son Beharbending Son 0100200 22:05 beharbending ginz Son Son Beharbending 0100200 22:05 beharbending ginz Son Son Son Beharbending 0100200 22:05 beharbending ginz Son Son Beharbending 0100200 22:05 beharbending ginz Son Son Beharbending 0100200 22:05 beharbending ginz Son Son Beharbending ginz Son Son Beharbending 0100200 22:05 beharbending ginz Son Son Beharbending ginz Son Son Beharbending 0100200 22:05 beharbending ginstatukeet Beharbendin	Genn 13yr         Assistant racker           Assistant racker         Assistant racker           Assistant racker         Special chusted           Steperior         Steperior           Voga and Aupressure         Assistant professor           Job         Assistant Incoher           Assistant Incoher         Assistant Incoher           Assistant Incoher         Assistant Incoher           Assistant Incoher         Scholl Bacher           Lechure [37]         Externe           Dassistant Incoher         Scholl Bacher           Assistant Incoher         Scholl Bacher           Assitant Incoher <t< td=""><td>Vahodom navanja netkele Skankares Mohine Mahavinjakya, Akie, PAHS University, S Vahodhara i kojako i dego A. A. Sakares Mohine Mahavinjakya, Akie, PAHS University, S Vahodhara I kojako PAHS SULAPER UNIVERSITY CSIR-TXC, New Dehi Mili corporations (NCR Apvrecki College Intell Son: Skanaraki Karoli Mahavinjakya Maring Sobgar university Sobgar University Sobgar I Sub Crist Highwardon Lich College Solgar I Sub Crist Highwardon Lich College Solgar VAS College Of Engel</td><td>a 094225696 f</td><td>9284238413 9122677262 9403340900 9881007638 885566412 7338219776 773398379 9873155319 9673155319 9673155319 96701322641 9670132264 96700132264 91750921311224 90701311224 90701311224 90701311224 9070100177 9600812301 9600802391 9600802391 9600802391 9600803845 9562823281885 9564513122 96900128845 9562823281885 9564513122 9690901297 988186881 91545397 988186881 91545397 9881818681 955424337 980111386081</td><td>Is is essential to practise</td><td>help to combat against co</td><td>vide 19.</td><td></td><td></td><td></td></t<>	Vahodom navanja netkele Skankares Mohine Mahavinjakya, Akie, PAHS University, S Vahodhara i kojako i dego A. A. Sakares Mohine Mahavinjakya, Akie, PAHS University, S Vahodhara I kojako PAHS SULAPER UNIVERSITY CSIR-TXC, New Dehi Mili corporations (NCR Apvrecki College Intell Son: Skanaraki Karoli Mahavinjakya Maring Sobgar university Sobgar University Sobgar I Sub Crist Highwardon Lich College Solgar I Sub Crist Highwardon Lich College Solgar VAS College Of Engel	a 094225696 f	9284238413 9122677262 9403340900 9881007638 885566412 7338219776 773398379 9873155319 9673155319 9673155319 96701322641 9670132264 96700132264 91750921311224 90701311224 90701311224 90701311224 9070100177 9600812301 9600802391 9600802391 9600802391 9600803845 9562823281885 9564513122 96900128845 9562823281885 9564513122 9690901297 988186881 91545397 988186881 91545397 9881818681 955424337 980111386081	Is is essential to practise	help to combat against co	vide 19.			
01002022 12:07:01 beharpdASQuarel.com. Archals Serier parer 01002022 12:07:02 becahards2garal.com. Scisslave Blastarbe Harm 0100202 12:02:02 becahards2garal.com. Scisslave Blastarbe Harm 0100202 12:02:02 becahards2garal.com. Scisslave Blastarbe Harm 01002002 12:03 microsoftwarel Harm 01002002 12:03 microsoftwarel Harm 01002002 12:03 microsoftwarel Harm 01002002 12:03 microsoftwarel Harm 01002002 12:03 pairal.com 01002002 12:03 pairal.com 01002002 12:03 pairal.com 01002002 12:03 becahards2garal.com 01002002 12:04 becahards12garal.com 0100020 12:04 becahards12garal.com 01002002 12:04 becahards12garal.com 0100020 12:04 becahards12garal.com 0100020 12:04 becahards12garal.com 0100020 12:04 becahards2garal.com 0100020 12:04 becahards12garal.com 0100020 12:04 becahards1	Genn Stay Assistant tracker Assistant tracker Assistant tracker GNM Special exkuthed Hance Maker Hance Maker Hance Maker Yoga and Auguressure Assistant professor Assistant Professor Job Special teacher Assistant tracker Assistant Professor School teacher Assistant Professor School teacher Jacker Pandrigan Lecture [37] Teacher Teacher Special Constructioner Jackstant Lecture [37] Teacher Jackstant Assistant professor Teacher	Yahodham naranig natulati Shankarana Mahim Maharojataya, Akie, PAHS University, S Vandantara Kopital Asakarana Mahim Maharojataya, Akie, PAHS University, S Vandantara Kopital CARP TOLO, New Celeti CARP TOLO, New Celeti CARP TOLO, New Celeti CARP TOLO, New Celeti Carporatoria Carporatoria Carporatoria Carporation Carporation Socio Science Carporationes Socio Science Science Science Science Sciences Socio Science Carporationes Socio Science Science Sciences Socio Science Carporationes Science Sciences Sciences Sciences Sciences Sciences Sciences Sc	a 094225696 f	024236141 21 912677422 45 91267745 45 91267745 45 91267742 45 91267742 45 91267742 45 91267745 45 91267745 15 91267545 15 91267545 15 9126755519 45 91257545 45 91255554 45 91255554 45 91255554 45 91255554 45 91255554 45 91255545 45 91255545 45 91255545 45 91255545 45 91255545 45 91255545 45 91255545 45 91255545 45 91255545 45 91255545 45 91255545 45 91255545 45 91255545 45 91255545 45 91255545 45 91255545 45 91255545 45 91255545 45 912555545 45 91255545 45 91255545 45 91255545 45 91255545 45 91255545 45 91255545 45 91255545 45 91255545 45 91255545 45 91255545 45 91255545 45 91255545 45 91255545 45 91255545 45 91255545 45 91255545 45 91255545 45 91255545 45 9125554554 91255545 45 9125554554 9125554554 9125554554 912555545 91255554554 91255554554 912555545 91255555555555555555555555555555555555	Is is essential to practise How yoga & acupressure Tail us about Yoga and fo Yes No	help to combat against co				
01002022 12:07:01 beharpdASQuarel.com. Archals Sterier parer 01002022 12:07:02 beharmacht@garaut.com. Sci. Saluke Elastanche Ikan 0100202 12:06:22 beankenschigten und Sci. Saluke Elastanche Ikan 0100202 12:06:22 beankenschigten und Scieglas Schwarpschilden 0100202 12:06:20 beinheiten auf gester Schwarpschilden 0100202 12:06:20 beankenschigten 12:06 beankenschieft VIMAI 0100202 12:06:20 beankenschigten 12:06 beankenschieft VIMAI 0100202 12:06:20 beankenschigten 12:06 beankenschieft VIMAI 0100202 12:06 12:06 beankenschieft VIMAI 0100020 12:06 beankenschieft VIM	Genn Shyr Assistart tracker Assistart tracker Assistart tracker GNM Special ekvanted Hore Maker Hore Maker Hore Maker Hore Anter Hore Assistart Professor Assistart Professor Assistart Professor Assistart Professor Assistart Professor Assistart Professor Assistart Professor Assistart Professor Assistart Professor School Bacher Assistart Professor Assistart Professor Bacher Bacher Assistart Professor Bacher Ba	Yahodam naraing institute Shankarana Mahin Mahaniyataya, Akie, PAHS University, S Vandahara Kopital Asakarana Mahin Mahaniyataya, Akie, PAHS University, S Vandahara Kopital Colin Di Adama Mahaniyataya, Akie, PAHS University, S Vandahara Kopital Colin Di Adama Mahaniyata, Vangang Mahana Mahana Mahana Mahana Mahana Sangara Janahara Sangara Janahara Janahara Janahara Janahara Sangara Janahara Janahara Janahara Sangara Janahara Janahara Sangara Janahara Sangara Janahara Sangara Janahara Sangara Janahara Sangara Janahara Sangara Janahara Sangara Janahara Jan	9 0842256986 6	024234014 (2) 0122077022 (2) 0122077022 (2) 0122077022 (2) 0122077021 (2) 0122077021 (2) 012207021 (2) 01220701 (2) 0120	Is is essential to practise  Teil us about Yoga and fo Yes No No No No No Single acupressure point not now.	help to combat against co				
01002022 12:07:01 beharpsd/squarel.com. Archais Series paser 01002002 12:03:02 bischerschult, anskragilig Ch. Chardnarshera Withal Tak- 01002002 12:04:02 bischerschult, anskragilig Ch. Chardnarshera Withal Tak- 01002002 12:04:02 bischerschult, anskragilig Ch. Chardnarshera Withal Tak- 01002002 12:05:05 bischerschult, anskragilig Ch. Chardnarshera Withal Tak- 01002002 12:05:05 bischerschult, anskragilig Ch. Chardnarshera Withal Tak- 01002002 12:05:07 bischerschult, anskragilig Ch. Chardnarshera Withal Tak- 01002002 12:05:07 bischerschult, anskragilig Ch. Chardnarshera Withal Tak- 01002002 12:05:07 bischerschult, 20:07 bische	Genn Stay" Assistant racker Assistant racker GNM Speciel ekszated Homo Sakater Johanne Sakater Superisor Voga and Aupressure Assistant Professor Assistant Professor Job Speciel leacher Assistant Professor Joast Teacher House wire GNM 2ord year student Assistant Professor Sakater House wire GNM 2ord year student Assistant Professor F & A O Assistant Professor Panchagnai Leckure [3] F Bander Panchagnai Leckure [3] F Bander Panchagnai Leckure [3] F Bander Panchagnai Leckure [3] F Bander Panchagnai Johanseu Tacker Panchagnai Johanseu Tacker Panchagnai Johanseu Tacker Panchagnai Leckure [3] F Bander Panchagnai Hostager Sakater Sakater F Bander Panchagnai Hostager Sakater F Bander Panchagnai Hostager Sakater F Bander Panchagnai Hostager Sakater F Bander Panchager Sakater F Bander F Bander F Bander Sakater F Bander F	Vahodam navanja natikule Shankarao Mahin Mahavinjakya, Aki, PAHS Uhivensi, S Vahodahara Joguka Harabahara Joguka Harabahara Joguka Harabahara Joguka Harabahara Joguka Harabahara Joguka Harabahara Joguka Kata Jo	9 0942256966 f	02422081 217257282 940394000 217257782 940394000 217257782 940394000 2172589 9401907020 21735891797 940192172589179 940192572589179 9401925725897 940192572587 940192572587 94019257575757575757575757575757575757575757	Is is essential to practise  Teil us about Yoga and fo Yes No No No No No Single acupressure point not now.	help to combat against co				
010020221230.213719 shahrpdASganal.com. Arabab Setter pamer 010020221230.2014022 bistelestmakab zehksing Qir. C. Sacharbah Batambah kar 0100202114022 bistelestmakab zehksing Qir. C. Sacharbah Setter Mithal Take 010020211402 bistelestmakab zehksing Qir. C. Sacharbah kar bisten 010020211402 bistelestmakab zehksing Qir. C. Sacharbah kar bisten 01002022 2163 sakabayaan besksing Qir. Sacharbah zehksing Qir. 2014 01002002 2164 pissing pastashing past vir Qir. Sacharbah zehksing Qir. 2014 01002002 2164 pissing pastashing past vir Qir. 2014 01002002 2263 pissing pastashing past vir Qir. 2014 01002002 2264 pissing pastashing past vir Qir. 2014 Pastashing Vir Qir. 2014 01002002 2264 pissing pastashing past vir Qir. 2014 Pastashing Vir Qir. 2014 01002002 2264 pissing past vir Qir. 2014 pissing Vir Qir. 2014 Pastashing Vir Qir. 2014 01002002 2264 pissing past vir Qir. 2014 pissing Vir Qir. 2014 Pastashing Vir Qir Qir Qir. 2014 Pastashing Vir Qir Qir. 2014 Pastashing Vir Qir Qir Qir Qir Qir Qir Qir Qir Qir Q	Genn Stay Assistant texcker Assistant texcker Assistant texcker GNM Special existant Professor Yoga and Augressure Assistant professor Assistant Professor Assistant Professor Assistant Professor Assistant Professor Starter House wife GNM 2nd yaar student Assistant Professor School eacher House wife GNM 2nd yaar student Assistant Professor School eacher Eacher Professor Assistant Professor Teacher Professor Assistant Professor Teacher Professor Assistant Professor Teacher Professor Assistant Professor Teacher Professor Assistant Professor Teacher Professor Pr	Vahodhan nuaraing institute Sinakarana Mahin Mahaningkaya, Akui, PANS University, S Vahothara Indone Mahamatana Mahin Mahaningkaya, Akui, PANS University, S Vahothara Indone National Carlos and Santana Paratana Santana National Carlos and Santana	5 094225096	924243941 912277022 912277022 912277022 912277020 912277020 912277020 912777208277 9127777208277 9127777208277 9127777208277 9127777208277 9127777208277 9127777208277 9127777208277 9127777208277 9127777208277 9127777208277 9127777208277 9127777208277 9127777208277 9127777208277 9127777208277 9127777208277 9127777208277 9127777208277 9127777208277 9127777208277 9127777208277 9127777208277 9127777208277 9127777208277 9127777208277 9127777208277 9127777208277 9127777208277 91277777208277 91277777208277 91277777208277 912777777777777777777777777777777777	Is is essential to practise	help to combat against co cod	oona vina 7			
0100202 2137.01 beharpdASgmal.com Araba Serkar paner 0100202 2137.02 beharmkolf Symal com Sin Sahre Balanaba Hara 0100202 2140.22 beharmkolf Symal com Sin Sahre Balanaba Hara 0100202 2140.22 beharmkolf Symal com Sin Sahre Balanaba Hara 0100202 2140.21 beharmkolf Symal com Sahra Sharmkolf Hara 0100202 2140.21 beharmkolf Symal Com Pajaka Vay Kashka 0100202 21240.21 beharmkolf Symal Com Pajaka Vay Kashka 0100202 22140.21 beharmkolf Symal Com Pajaka Vay Kashka 0100202 22140.21 beharmkolf Symal Com Pajaka Vay Kashka 0100202 22140.21 beharmkolf Symal Com Sahra Sharmkolf 0100202 22140.21 beharmkolf Symal Com Comarten Josh 0100202 22140.21 beharmkolf Symal Com Comarten Josh 01000202 22140.21 b	Genn Stay Assistant texcker Assistant texcker Assistant texcker GNM Special existant Professor Yoga and Augressure Assistant professor Assistant Professor Assistant Professor Assistant Professor Assistant Professor Starter House wife GNM 2nd yaar student Assistant Professor School eacher House wife GNM 2nd yaar student Assistant Professor School eacher Eacher Professor Assistant Professor Teacher Professor Assistant Professor Teacher Professor Assistant Professor Teacher Professor Assistant Professor Teacher Professor Assistant Professor Teacher Professor Pr	Vahodom navanja natula Sanakaras Mahin Maharojataya, Akis, PAHS University, S Vahodhara Nophal Asakaras Mahin Maharojataya, Akis, PAHS University, S Vahodhara Nophal PARS Markas Angela Markas Markas Maharojataya Markas	3 094225896 6	924243941 912277022 912277022 912277022 912277020 912277020 912277020 912777208277 9127777208277 9127777208277 9127777208277 9127777208277 9127777208277 9127777208277 9127777208277 9127777208277 9127777208277 9127777208277 9127777208277 9127777208277 9127777208277 9127777208277 9127777208277 9127777208277 9127777208277 9127777208277 9127777208277 9127777208277 9127777208277 9127777208277 9127777208277 9127777208277 9127777208277 9127777208277 9127777208277 9127777208277 91277777208277 91277777208277 91277777208277 912777777777777777777777777777777777	Is is essential to practise Tell us about Yoga and fr Yes No Yes No No No Single acupressure point no	help to combat against co	oona vina 7	Covid 1 shuation .		
0100202210719         hebriphol/Signali Lom         Archika Sherita paner           0100202210710         bisknahed/Signali Lom         Sch Sahke Biskahesh paner           0100202110710         bisknahesh Signali Lom         Sch Sahke Biskahesh paner           0100202110710         bisknahesh Signali Lom         Sch Sahke Biskahesh Paner           0100202110710         bisknahesh Signali Lom         Sch Sahke Bisknahesh Paner           0100202211071         bisknahesh Signali Lom         Sch Sahke Bisknahesh Paner           0100202211071         bisknahesh Signali Lom         De Arensh Patter           0100202221021         bisknahesh Signali Lom         De Arensh Patter           010020222101         bisknahesh Signali Lom         De Arensh Patter           010020222101         bisknahesh Signali Lom         De Arensh Patter           010020222101         bisknahesh Signali Lom         De Arensh Vissonsame           010020222101         bisknahesh Signali Lom         De Arensh Vissonsame           010020222201         bisknahesh Signali Lom         De Arensh Vissonsame           010020222101         bisknahesh Signali Lom         Mes Hannahash Kalke           010020222101         bisknahesh Signali Lom         Mes Hannahash Kalke           010020222101         bisknahshage Signal Signali Lom         Meshake	Genn 139/         Assistant tacker           Assistant tacker         Assistant tacker           Assistant tacker         Special exhand           Special exhand         Hessex/Associal           Signerisor         Assistant professor           Job         Bessex/Associal           Signerisor         Assistant professor           Job         Special exhand           Assistant Professor         Job           Assistant Professor         Job           Assistant Professor         Job           Assistant Tacker         Assistant Tacker           Assistant Tacker         House wife           CMU 249 paststerit         Carker           Schott Bacher         Schott Bacher           Lackure [37]         Tacker           Bansevi Tacker         Schott Bacher           Assistant professor         Fabricant           Rest Janicro Golge Bach         Assistant professor           Reit Janicro Golge Bach         Assistant Professor           Assistant Professor         Assistant Professor           Assistant Professor         Assistant Professor	Yahodhar nuaraing institute Shankarano Mahim Mahavingkaya, Akie, PAHS University, S Yahoshara isologia Magian R. Akie Mahawingkaya, Akie, PAHS University, S Yahoshara Isologia Polisoluci Polisoluci Polisoluci Polisoluci Polisoluci Polisoluci Polisoluci Polisoluci	0942256996 6	0212213012 (1222) 0212077022 (1222) 0212077022 (1222) 0212077022 (1222) 021107207702 (1222) 02110720 (1	Is is essential to practise How yoga & acupressure How yoga & acupressure Tell us about Yoga and fr Yas No	help to combat against co cod	oona vins ?	Cowd 1 shuaton .		
0100202213719 in beintyndd Signal com Archad Serker pawer 0100202213710 in beintyndd Signal com Sch Sahre Balanche Kam 010020211402 in beinderskan Signal Com Sch Sahre Balanche Kam 010020211402 in beinderskan Signal Com Sch Sahre Balanche Kam 010020211402 in beinderskan Signal Com Sch Sahre Balanche Kam 010020221402 in beinderskan Signal Com Sch Sahre Balanche Kam 0100202221402 in an isotropacity Signal Com Dr. Arcan Parker 0100202221402 parket Signal Com Dr. Arcan Parker 0100202222150 parket Signal Com Dr. Arcan Parket 010020222150 parket Signal Com Dr. Arcan Parket Sind 010020222150 parket Signal Com Dr. Arcan Parket NaM 010020222150 parket Signal Com C. Sheets Shah 010020222150 parket Signal Com C. Sheets Shahah Nayantel 01002022150 parket Signal Signal Com C. Sheets Shahah Nayantel 01002022150	Genn Stay Assistant teacker Assistant teacker GNM Speciel ekszated Homo Sakar Homo Sakar Speciel ekszated Speciel ekszated Speciel ekszated Speciel ekszate Speciel ekszate Assistant Professor Jul Lecture Jul Assistant Professor Jul Lecture Speciel teacher Assistant Professor School teacher House wife GNM 2ord year student Assistant Professor School teacher Panchapani Lecture (7) Teacher Panchapani Lecture (7) Teacher Panchapani Lecture (7) Teacher Panchapani Lecture (7) Teacher Panchapani Lecture (7) Teacher Panchapani Lecture (7) Teacher Panchapani Lecture (7) Teacher School teacher School teacher State Thomason Assistant Teacher State Thomason Assistant Professor Assistant pr	Vahodan navanja natkule Shankarao Mahin Mahaviyahya, Aki, PAHS Uhivensi, S Vahodhara I Kojaka Mahakarao Mahin Mahaviyahya, Aki, PAHS Uhivensi, S Vahodhara I Kojaka Mahakarao Mahin Mahaviyahya, Aki, PAHS Uhivensi, S Vahodhara I Kole Mahakarao Mahakarao Mahakarao Mahakarao Sangara Jahaha Mahakarao Sangara Jahaha Mahakarao Maha	0942256996 6	0214220412 (1222) 0212077022 (2220) 0212077022 (2220) 020107027702 020107027702 020107027702 02010702702 020107020 020007020 000007020 000007020 000007020 000007020 000007020 000007020 000007020 000007020 000007020 000007020 000007020 000007020 000007020 000007020 000007000 0000007000 000000000 00000000	Is is essential to practise How yoga & acupressure How yoga & acupressure Tell us about Yoga and fr Yas No	help to combat against co cod to bust immunity against c to yogasanas beneficial to te trough yoga education	oona vins ?	Covd 1 situation .		
0100202 21:07:0         hebrip/b4/ggmail.com         Areba Serier paner           0100202 21:07:0         bealmard/bgmail.com         Sci. Saluke Biatarbia Nationa           0100202 21:07:0         arcia Archinogand/Bgmail.com         D. Aciesto Patrice           0100202 21:07:0         arcia Archinogand/Bgmail.com         D. Aciesto Patrice           01002020 21:07:0         arcia Archinogand/Bgmail.com         D. Aciesto Patrice           01002020 21:07:0         arcia Archinogand/Bgmail.com         D. Aciesto Patrice           01002020 21:07:0         pairal.com/Bgmail.com         D. Aciesto Patrice           01002020 21:07:0         pairal.com/Bgmail.com         D. Aciesto Patrice           0100202 22:07:0         pairal.com/Bgmail.com         D. Aciesto Patrice           0100202 22:07:0         pairal.com/Bgmail.com         Pairalamil.Vipro Sci.           0100202 22:07:0         pairal.com/Bgmail.com         Pairalamil.Vipro Sci.           0100200 22:07:0         pairal.com/Bgmail.com         Nota Sci.           0100200 22:07:0         pairantice/Bgmail.com	Genn Stay Assistant Texcher Assistant Texcher Assistant Texcher Maco GNM Special exkunded Hanne Maker Yoga and Auguressor Assistant Professor Assistant Professor Assistant Professor Assistant Professor Assistant Professor Special texcher Assistant Professor School texcher Assistant Professor School texcher Assistant Professor School texcher Assistant Professor School texcher Assistant Professor Assistant Professor Assistant Professor Assistant Professor Assistant Professor Assistant Professor Beta Juno college texch Assistant Professor Professor Professor Assistant Professor Beta Juno college texch Assistant Professor Professor Assistant Professor Assistant Professor Beta Juno college texch Assistant Professor Assistant Professor Assistant Professor Assistant Professor Professor Assistant Professor Assistant Profe	Yahodhan nuaning institute Shankarana Muhin Maharojataya, Akie, PAHS University, S Vahodhara I Koghal - Carel Carel Tool (Carel Maharojataya, Akie, PAHS University, S Vahodhara I Koghal - Carel Tool (Carel Muharo) (Carel Tool (Carel Muharo) Panyataka Anlyador Holar Salagu University (Carel Tool (Carel Muharo) (Carel Manual Hand) (Carel Manual Hand)	9 0942256996	021421041 (2) 0212977302 0212977302 0212977302 0212977302 0212977402 02129740 02121200 02121200 02121200 02121200 02121200 02121200 02121200 02121200 02120000 0212120000	Is is essential to practise  Tell us about Yoga and fo Yes No No No No No Single acupressure Point No	help to combat against co cod to bust immunity against c to yogasanas beneficial to te trough yoga education	oona vins ?	Covd 1 shuaton .		
01000202129319 and handhagganal com Anebad Serker paner 01000202129302 biskelserhauft diggaral com Shi Saharke Biskambe Ham 01000202129302 biskelserhauft handhaggara Soh Saharke Biskambe Ham 01000202129302 biskelserhauft handhaggara Soh Saharke Biskambe Ham 01000202129302 biskelserhauft diggara com Sajaha Saharka Ham 0100020221930 biskelserhauft diggara com Sajaha Saharka Ham 0100020221930 biskelserhauft diggara com Sajaha Saharka Ham 0100020221930 biskelserhauft diggara com Sajaha Saharka Ham 01000020221930 biskelserhauft diggara com Dr. Arnana Patore 0100020221930 biskelserhauft diggara com Dr. Arnana Patore 0100020221930 biskelserhauft diggara com Dr. Arnana Patore 01000202221940 biskelserhauft diggara com Dr. Arnana Patore 01000202221940 biskelserhauft diggara com Dr. Arnana Patore 01000202221950 biskelserhauft diggara com Dr. Arnana Patore 0100020222230 biskelserhauft diggara com Dr. Arnana Patore 010002022230 biskelserhauft diggara com Mr. Sadara Patore 010002022230 biskelserhauft diggara com Mr. Sadara Patore 010002022230 biskelserhauft diggara com Mr. Sadara Patore 010002022230 biskelserhauft diggara com Gandre Biskels 010002022230 biskelserhauft diggara com Gandre Biskels 010002022230 biskelserhauft diggara com Gandre Biskels 010002022230 biskelserhauft diggara com Gandre Biskels 010002022240 biskelserhauft diggara com Gandre Biskels 010002022241 biskelserhauft diggara com CA Biskels Bhal 010002022241 biskelserhauft diggara com CA Biskels Bhal 010002022421 biskelserhauft dig	Genn Stay" Assistant recker Assistant recker GNM Seperia Guastad Hease Saperiar Vaga and Acapteresure Assistant professor Assistant Professor Assistant Professor Assistant Incoher Assistant Incoher Professor Assistant Professor Assistant Profesor Assistant	Vahodina marang institute Skankarans Akhin Mahavirjataya, Aki, PAHS University, S Vahodinara ingolang Mathematikana, Aki, PAHS University, S Vahodinara ingolang Patisotakara Kulture Mathematikana Patisotakara Kulture Mathematikana San Susanaka Garabi Mathematikana Garus Kanaka Mathematikana Mathematika Sanakara Kulture Mathematika Kulture Mathematikana Mathematika Kulture Mathematikana Nakara Kulture Mathematikana Mathematika	9 0942256996	0214230412 9122977202 940394009 940394009 940394009 940394009 940394009 94039400 9403940 9403940 9403940 9403940 9403940 9403940 9403940 9404940 94049	Is is essential to practise  Tell us about Yogs and fo Yes No Yes No No Single acupressure No Single acupressure point not now. No	help to combat against co cod to bust immunity against c to bust immunity against c to pogasanas beneficial to the through yoga education nice. (39)	oona vins ?	Covid 1 situation .		
01080202 12:93 (Maximard Qgama) Cons Shashke Blaambe Ham 01080202 12:93 (Maximard Qgama) Cons Shashke Blaambe Ham 0108020 12:40 (Maximard Qgama) Cons Shashke Blaambe Ham 0108020 12:40 (Maximard Qgama) Cons Shashke Blaambe Ham 0108020 12:40 (Maximard Qgama) Cons Negels Ashtmah 0108020 12:40 (Maximard Qgama) Cons Negels Ashtmah 0108020 21:40 (Maximard Qgama) Cons Negels Ashtmah 0108020 21:40 (Maximard Qgama) Cons Negels Ashtmah 0108020 22:40 (Maximard Qgama) Cons Negels Ashtm	Genn Stay Assistant racker Assistant racker Assistant racker GNM Special educated Homo blater Homo blater Homo blater Homo blater Special educated Special educated Special educated Assistant Professor J J Acta Assistant Professor Assistant Professor Special educate Assistant Professor Special educated Assistant Professor School eacher Homo wite CSNI2 on yan student Assistant Professor Teacher Educater (2012) Assistant Professor Teacher Homo Homos Assistant Professor Teacher Parchigan Leckure (27) Teacher Parchigan Leckure (27) Teacher Parchigan Leckure (27) Teacher Parchigan Assistant Professor Teacher Homos Professor Teacher Homos Professor Teacher Homos Professor Teacher Homos Professor Teacher Homos Professor Teacher Homos Professor Teacher Homos Professor Teacher Homos Professor Teacher Assistant Professor Teacher Assistant Professor Teacher Assistant Professor Professor Assistant Professor Professor Assistant Professor Assistant Professor	Vahodan navanja natkule Skankaras Mahin Mahaviyahya, Aki, PANS Ushwany, S Shankaras Mahin Mahaviyahya, Aki, PANS Ushwany, S Vahodhara Isolahu Nakariyahya, Aki, PANS Ushwany, S Vahodhara Isolahu Nakaras Naka	2 094225096	0214230412 9122977202 940394009 940394009 940394009 940394009 940394009 94039400 9403940 9403940 9403940 9403940 9403940 9403940 9403940 9404940 94049	Is is essential to practise	help to combat against co cod to bust immunity against c to bust immunity against c to pogasanas beneficial to the through yoga education nice. (39)	oona vins ?	Covid 1 situation .		
0100202 21:37:0 hebs/pbd/ggmail.com Arabia Sheira paner 0100202 21:37:0 hebs/pbd/ggmail.com Sh: Sahre Balanche Kan 0100202 21:40:2 hebs/pbd/ggmail.com Sh: Sahre Balanche Kan 0100202 21:40:2 hebs/pbd/ggmail.com Sh: Sahre Balanche Kan 0100202 21:40:2 hebs/pbd/ggmail.com Decket Kan 0100202 21:40:2 hebs/pbd/ggmail.com Fagle Var MaRAA SCA 0100202 22:40:4 hebs/pbd/ggmail.com Fagle Var MaRAA SCA 0100202 22:40:4 hebs/pbd/ggmail.com Sunta gal 0100202 22:40:4 hebs/pbd/ggmail.com Sunta Julio 0100202 22:40:4 hebs/pbd/ggmail.com Sunta Julio 0100202 22:40:4 hebs/pbd/ggmail.com Sunta Julio 0100202 22:40:4 hebs/pbd/ggmail.com Sunta Julio 0100202 22:40:4 hebs/pbd/ggmail.com Neta Fabratio 0100020 22:40:4 hebs/pbd/ggmail.com Neta Fabratio 0100202 22:40:	Genn Stay Assistant texcker Assistant texcker Assistant texcker Assistant Professor GNM Seperial exkutant Mac.2 Seperial	Vandorban navanja natkule Skankarana Mahin Maharinjakya, Akie, PANS University, S Vandorban is Ngolika Maharing Maharinjakya, Akie, PANS University, S Vandorban is Ngolika Maharing Maharing Maharing Maharing Maharing Maharing Maharing Maharing Maharing Maharing Sanaga nakiha Garapatana Maharing Maharing Maharing Sanaga nakiha Gara Maharing Maharing Maharing Sanaga nakiha Gara Maharing Maharing Maharing Sanaga nakiha Gara Maharing Maharing Maharing Sanaga nakiha Gara Maharing Maharing Maharing Sanaga nakiha Garapatana Maharing Maharing Maharing Sanaga nakiha Garana Maharing Maharing Maharing Sanaga nakiha Garapatana Maharing M	2 004225096	0242430412 9122977202 940394000 940394000 940394000 940394000 940394000 94039400 94039400 94039400 94039400 94039400 94039400 94039400 94039400 94039400 94039400 94039400 94039400 9404000 9404000 9404000 9404000 9404000 9404000 94040000 940400000 940400000000	Is is essential to practise  Tell us about Yogs and fo Yes No Yes No No Single acupressure No Single acupressure point not now. No	help to combat against co cod to bust immunity against c to bust immunity against c to pogasanas beneficial to the through yoga education nice. (39)	oona vins ?	Covid 1 shuation .		
0100020219719 deskpred/signal.com Arebia Sterie parer 0100020219702 and Stealander Signal com Shi Sahar Balanche Kam 0100020219702 stealander Signal com Shi Sahar Balanche Kam 0100020219702 stealander Signal com Shi Sahar Balanche Kam 010002021970 stealander Signal com Shi Sahar Balanche Kam 010002022199 stealander Signal com Shi Sahar Balanche Kam 010002022299 stealander Signal com Shi Sahar Balanche Kam 010002022299 stealander Signal com Shi Sahar Balanche Kam 01000202299 stealander Signal com Shi Sahar Balanche Kam 01000202299 stealander Signal com Shi	Genn Stay Assistant teacher Assistant teacher Assistant professor GNM Speciel devlandel Hease Subarris Subarisor Voga and Aupressur Assistant professor Assistant Professor Assistant Professor Assistant Professor Assistant teacher Teacher House wife GNN 2 of year Subart Assistant teacher House wife GNN 2 of year Subart Assistant Teacher Pandigan Leckure (37) Teacher Pandigan Leckure (37) Teacher Studert House wife GNN 2 of year Subart Assistant Professor Assistant Professo	Yahodhan navanja natkule Shankarao Mahim Mahaviyahya, Aki, PAHS Uhwans, S Yahodhana i Yogiha Mahaviyahya, Aki, PAHS Uhwans, S Yahodhana i Yogiha Pata Mathana i Yahodhana Yahogha Mathana Yahodhana Yahodhana Patha SUA/PAR UNIVERSITY CGIR-TXCR. New Dehi Mili Corporation Construction of the State of the State of the State Party and the Alloyder Holdar State University New Yahodhana Yahodhana State University San Susana State Mahaviyahya Matha San Susana State State State University Carlo Mathana High-school Al J. College Pune San Susana High-school Al-College Dombi State High-school Al-College Dombi State High-school And Janara Tae south Indain high school and paira college Dombio State Wahaya State States San Susana Alakarah Kanga Tai Akakaka States Carlo San Susana Kanga Tai Mathana States San Carlo May Anya College Charlana Matstrine sanataki Vapabe Englin medium school kuvabas Sanamata Adams Haka Mardr P.A.H. Solgar Uhwenty Solgar B Al Crist Higheroch Al-College Solgar Institute Sanamata Adams Baka Mardr P.A.H. Solgar Uhwenty Solgar B Al Crist Higheroch Al-College Solgar B Al Crist Higheroch Al-College Solgar B Al Crist Higheroch Al-College Solgar Carlana Al Crist Higheroch Al-College Solgar Carlana Mathana Jana Jana Jana Sanata Carlana Mathana Jana Jana Sanata Sanata Adams Hakanoghang, Nang Ji Al Sangar Uhwenty, Solgar Carlana Anyanes Mahaviyahya, Nyalaya Rajapana Al Sanata Hakana Janara Daria Carlana Sanata Adams Hakanoghang, Nang Ji Al Sanata Alakana Bakara Carlana Anyanes Mahaviyahya, Nyalaya Rajapana Mahu Wahaya College Charin rand Mahara Sanata Sanata Sanata Sanata Sanata Sanata Jana Sanata Mahara Sanata Sanata Jana Jana Sanata Mahara Mahaviyahya Kang Sanata Sanata Sanata Sanata Jana Sanata Sanata Sanata Sanata Sanata Jana Jana Sanata Sanata Mahara Sanata Sanata Janaka Janaka Sanata Sanata Sanata Sanata Janaka Janaka Sanata Sanata Sanata Sanata Janaka Janaka Sanata Sanata Sanata Sanata Janaka Janaka Janaka Janaka Sanata Sanata Sanata Janaka Janaka Janaka Sanata Sanata Sanata Janaka Janaka Janaka Sanata Sa	2 004225096	02423694 (2) 02227520 02227520 02227520 02227520 02212525 0221255 0221255 0221255 0221255 0221255 0221255 0221255 0221255 0221255 0221255 0221255 022125 0221255 0221255 0221255 022125 022125 022125 022125 022125 022155 02215	Is is essential to practise Tell us about Yoga and fr Yes No Yes No No No Single acupressure No No Please tell about specif No	help to combat against co cod to bust immunity against c to bust immunity against c to pogasanas beneficial to the through yoga education nice. (39)	oona vins ?	Covid 1 situation .		
0100202 21:97:01 ankanak@gamai.com Anshak Saketa paser 0100202 21:97:02 bakanak@gamai.com Shi Sakuke Bakanab. 0100202 21:02 bakanak@gamai.com Shi Sakuke Bakanab. 0100202 21:02 bakanak@gamai.com Shi Sakuke Bakanab. 0100202 21:02 bakanab. 0100202 21:02 bakanab. 0100202 21:03 bakanab. 0100202 21:04 bakanab. 0100202 21:04 bakanab. 0100202 21:05 anj.sakre@gamai.com Dr. Arisan Patos 0100202 21:05 gakan. 0100202 21:05 gakan. 0100020	Genn Stay Assistant teacher Assistant teacher Assistant professor GNM Speciel devacted Heas Subar Speciel devacted Heas Subar Speciel devacted Speciel devacted Speciel devacted Speciel devacted Speciel devacted Assistant Professor J. Lecture J. Sassistant teacher Hease wirk GOM 201 gene studet Assistant teacher Hease wirk GOM 201 gene studet Assistant Teacher Hease wirk GOM 201 gene studet Assistant Professor F & A O Assistant Professor F & A O Hease Professor Hease Professor Studet Hease Professor Sassistant teacher Hease Professor Assistant Professor Sassistant Professor Assistant Professor Assist	Vahodan na naring netkule Shankarao Mahin Mahaviyakya, Aki, PAHS Uhivensi, S Vahodahara Jongka P. A. Shankarao Mahin Mahaviyakya, Aki, PAHS Uhivensi, S Vahodahara Jongka P. P. A. Shankarao Mahamitaki Shankarao P. Shankarao Mahamitaki Shankarao Shankarao Mahamitaki Shankarao Cash Shankarao Shankarao Mahamitaki Shankarao Cash Janakarao Mahamitaki Shankarao Mahamitaki Shankarao Mahamitak	9 094225696	0214221041 (2) 0212977302 (2) 0212977302 (2) 0212977302 (2) 0212977302 (2) 021297502 (2) 02121024 (2) 02121	Is is essential to practise Tell us about Yoga and fr Yes No Yes No No No Single acupressure No No Please tell about specif No	help to combat against co cod to bust immunity against c to bust immunity against c to pogasanas beneficial to the through yoga education nice. (39)	oona vins ?	Covid 1 shuation .		
01002022 12:03 beahand28g3mal com Ansbas Dester paner 0100202 12:04 beahand28g3mal com Shi Sahark Balanaba kar 0100202 12:04 beahand28g3mal com Shi Sahark Balanaba kar 0100202 12:04 beahand28g3mal com Shi Sahark Balanaba kar 0100202 12:04 beahand28g3mal com Sahark Shi Sahark Balanaba kar 0100202 12:04 beahand28g3mal com Sahark Shi Sahark Balanaba 0100202 21:04 beahand28g3mal com Sahark Shi Sahark Balanaba 0100202 21:04 beahand28g3mal com Sahark Shi Sa	Genn Stay Assister tracker Assister tracker Assister tracker GNM Special exhanted Hanz Yoga and Auprensure Assister professor Assister Professor Facho Assister Professor Professor Professor Assister Jones Assister Professor Assister Profess	Vandorban navanja natulal Sanakaran Khiha Maharojakya, Akie, PAHS University, S Vandorban s Nojeko Maharojakya, Akie, PAHS University, S Vandorban s Nojeko Maharojakya, Akie, PAHS University, S Vandorban s Nojeko Maharojakya, Nana Garang Kangan,	9 094225096 9 9	021423041 0121277302 0121277302 0121277302 0121277302 0121277302 0121277302 01212740 0121740 0	Is is essential to practise  Teil us about Yoga & acupressure Teil us about Yoga and fo Yes No No No No No No Single acupressure point not now. No	help to combat against co cod to bust immunity against c to bust immunity against c to pogasanas beneficial to the through yoga education nice. (39)	oona vins ?	Covid 1 shuation .		
01002022129         the designed Signal con         Arebis Steries paser           01002022129         Stealmerk Signal con         Shi Sahke Sitabarbe Harmerk Signal Con           01002022129         Stealmerk Signal con         Shi Sahke Sitabarbe Harmerk Signal Con           01002022129         Stealmerk Signal con         Stealmerk Sitabarbe Harmerk           01002022110         Stealmerk Sitabarbe Harmerk         Stealmerk Sitabarbe Harmerk           01002022129         Stealmerk Sitabarbe Harmerk         Stealmerk Sitabarbe Harmerk           010020221010         Stealmerk Sitabarbe Harmerk         Stealmerk Sitabarbe Harmerk           010020222102         Stealmerk Sitabarbe Harmerk         Dr. Arnana Patter           010020222103         Indeterminisk Sitabarbe Harmerk         Diversitabarbe Harmerk           010020222104         Stealmerk Sitabarbe Harmerk         Diversitabarbe Harmerk           010020222105         Stealmerk Sitabarbe Harmerk         Diversitabarbe Harmerk           010020222104         Stealmerk Sitabarbe Harmerk         Diversitabarbe Harmerk           0100202221	Genn Stay Assistant tracker Assistant tracker Assistant professor GNM Miso2 Voga and Augressur Yoga and Augressur Yoga and Augressur Assistant professor Assistant Professor Backer Machael Assistant Professor Assistant Professor Backer Machael Professor Assistant Professor Assistant Professor Backer Machael Professor Assistant Professor Assistant Professor Assistant Professor Backer Machael Professor Assistant Professor Assistant Professor Backer Machael Professor Assistant Profess	Yahodhan navanja natkule Skankarako Mahim Mahavinjakya, Aki, PAHS Uhivensi, S Yahodhana Isopian Mahavinjakya, Aki, PAHS Uhivensi, S Yahodhana Isopian Poliso Chef Regel Market Poliso Chef Regel Market Sankarako Mahim Mahavinjakya, Aki, PAHS Uhivensi, S Yahodhana Isopian Oli Carporation Oli Carporation Sankarako Mahawinghan Carpora Sankarako Mahawinghan Mahawing Sankarako Mahawing PaAH. Sangar Uhivensi Sankara Sankarako Mahawinghan Mahawing Sankarako Mahawing Sankarako Mahawinghan Mahawing Sankarako Mahawing Sankarako Mahawing Sankarako Mahawing Sankarako Mahawing Sankarako Mahawing Sankarako Mahawing Sank	004225600	021423041 01212777302 01212777302 01212777302 01212777302 012127730501 0021212004 01212701 0121701 01217000 01217000 01217000 01217000 01217000 01217000 01217000 01217000 01217000 01217000 01217000 0121700000 0121700000 0121700000 0121700000 0121700000 0121700000 0121700000 0121700000 0121700000 0121700000 0121700000 0121700000 0121700000 0121700000 0121700000 012170000	Is is essential to practise  Teil us about Yoga & acupressure Teil us about Yoga and fo Yes No No No No No No Single acupressure point not now. No	help to combat against co cod to bust immunity against c to bust immunity against c to pogasanas beneficial to the through yoga education nice. (39)	oona vins ?	Covid 1 situation .		
0100202 21:37:19 ehelpybleQgrail.com Arebia Sterle paer 0100202 21:37:00 ehelpybleQgrail.com Sh: Sahre Blanche Nam 0100202 21:40:20 biselexthmit.netwing@ Ch. Chardnacher With Tak- 0100202 21:40:21 biselexthmit.netwing@ Chardnacher With Tak- 0100202 22:30:47 biselexthmit.netwing@ Chardnacher With Tak- 0100202 22:30:47 biselexthmit@ Chardnacher With Tak- 0100202 22:30:47 biselexth@ Chardnacher With Tak- 0100202 22:30:47 biselexthmit@ Chardnacher With Tak- 0100202 22:30:47 biselexth@ Chardnacher With Tak- 0100202 22:30:47 biselexthmit@ Chardnacher Mitherg 0100202	Genn Stay Assistant racker Assistant racker Assistant racker GNM Special existant Professor Johnson Special existant Professor Assistant Professor Assistant Professor Assistant Professor Assistant Professor Assistant Professor Assistant Professor Assistant Professor School eacher House wie CSMI 2nd year student Assistant Professor School eacher House vie CSMI 2nd year student Assistant Professor School eacher Parchgan Leckurre (27) Teacher Bassistant Professor Assistant Professor Teacher Professor Assistant Professor Assistant Professor Teacher House Professor Assistant Professor Teacher House Professor Assistant Professor Teacher Assistant Professor Teacher Assistant Professor Teacher Assistant Professor Teacher Assistant Professor Teacher Assistant Professor Teacher Assistant Professor Teacher Assistant Professor Teacher Assistant Professor Teacher Assistant Professor Assistant Professor Teacher Assistant Professor Assistant Professor Assistant Professor Teacher Assistant Professor Assistant Professor Assista	Vahodan navanja natkule Skankaras Aksip Aksip Aksip Aksip Aksip Aksip Aksip Aksipan higi sofora halpan R Sankaras Aksip Aksip Aksip Aksip Aksip Aksip Aksip Aksib Aksip	6 0042256080 6 2 2 2 2 5 6 9 6 9 7 9 7 9 7 9 7 9 7 9 7 9 7 9 7 9	021423041,0 912977302,0 940334000 940334000 940334000 940130702 940334000 940130702 94013070 94013070 94013102 940013000 940013000 940013000 940013000 94000000000000000000000000000000000	Is is essential to practise  Teil us about Yoga & acupressure Teil us about Yoga and fo Yes No No No No No No Single acupressure point not now. No	help to combat against co cod to bust immunity against c to bust immunity against c to pogasanas beneficial to the through yoga education nice. (39)	oona vins ?	Covid 1 shuation .		
0100202 21:37:19 seharpd/Squarel.om. Areba Sterier parer 0100202 21:37:00 Seharhot Square Shi Sahre Balambe Ham 0100202 21:40:21 batelestmuth seharg QL n. Chardsohark Vithal Tak- 0100202 21:40:21 batelestmuth seharg QL n. Chardsohark Vithal Schwitz Matha 0100202 21:40:21 batelestmuth seharg QL n. Chardsohark Vithal Schwitz 0100202 22:40:40 batelestmuth seharg Vithal Schwitz Matha 0100202 22:40:40 batelestmuth seharg Vithal Schwitz Matha 0100202 22:40:40 batelestmuth seharg Vithal Schwitz Matha 0100202 22:40 batelestmuth seha	Genn Stay Assistant racker Assistant racker Assistant racker GNM Special educated Home blater Home blater Spectra Spectra Yoga and Augressure Assistant professor Assistant Professor Assistant Professor Assistant Professor Special lascher Assistant Professor School eacher House vie GNM 2nd yaar studert Assistant Professor Teacher Professor Teacher Professor Teacher Professor Teacher House Professor Teacher Studert Assistant Professor Teacher Studert Teacher Assistant Professor Teacher Studert Teacher Teacher Studert Baster Housen Teacher Housen Teacher Studert Baster Housen Teacher Studert Baster Housen Teacher Studert Baster Housen Teacher Studert Baster Housen House	Vanborken navariag institute Skrakman Schelm Maharingkaya, Akie, PANS University, S Vanborkan schelm Maharingkaya, Vang Garang Kanton, New Oten Maharingkawa, Sang Maharingkaya, Vang Sanaga an Jakina Garang Kanton, Sang Maharingkaya, Vang Sang Jakina, Kang Tah, Makana Sang Maharingkaya, Yandonka navaring kanton sang Jakina Sang Sang Sang Sang Sang Sang Sang Sang Sang Sang Sang Sang Sang Sang Sang Sang	3 004225608 6 2 2 2 2 2 2 3 3 3 3 3 3 3 3 3 3 3 3 3	024243041 01227732 940394000 940394000 940394000 940394000 940394000 94039400 94039400 94039400 94039400 94039400 94039400 94039400 94039400 9404000 9404000 9404000 9404000 9404000 9404000 94040000 94040000 940400000 940400000 9404000000 94040000000 940400000000	Is is essential to practise  Teil us about Yoga & acupressure Teil us about Yoga and fo Yes No No No No No No Single acupressure point not now. No	help to combat against co cod to bust immunity against c to bust immunity against c to pogasanas beneficial to the through yoga education nice. (39)	oona vins ?	Covid 1 shuation .		
0100202 12:19:19         nebsitypeSignali Con         Arebia Steries paser           0100202 12:19:02         NebsitypeSignali Con         Sch Sahler Balanzeb Byanni Coll           0100202 12:19:02         NebsitypeSignali Con         Sch Sahler Balanzeb Byanni Coll           0100202 12:19:02         NebsitypeSignali Con         NebsitypeSignali Con           0100202 12:19:02         NebsitypeSignali Con         NebsitypeSignali Con           0100202 12:19:02         NebsitypeSignali Con         Decision Science           0100202 12:19:02         NebsitypeSignali Con         Decision Net VippeSignali Con           0100202 12:19:03         Nebsity	Genn Stay Assistant racker Assistant racker Assistant racker Specie devaated Heads Subart Specie devaated Heads Subart Specie devaated Specie devaated Specie devaated Specie devaated Specie devaated Specie devaated Assistant Portessor Juit Lecture Juit Specie devaated Assistant racker House wie GONA 201 gevaated Assistant racker Pandingan Lecture (37) Teacher House wie Gonage Band Housewie Housewie Housewie Housewie Saksteat portessor Saksteat portessor Assistant Portesor Assistant Portessor Assistant	Yahodhan navanja natkule Skankarano Mahim Mahavinjakya, Aki, PAHS Uhwensy, S Yahodhana i yogian Mahamita Mahavinjakya, Aki, PAHS Uhwensy, S Yahodhana i yogian Mahamita Mahavinjakya, Aki, PAHS Uhwensy, S Yahodhana i yogian Mahamita Mahawingka Mahamita Mahamita San Suamatak Garohi Mahavinjakya Mang Sangara mennik Sangara Mahamita Mahami	004225699 04225699 04225699 04225699	021423041 012207702 940334000 940334000 940334000 94033400 94033400 94033400 9403400 9403400 9403400 9403400 9403400 9403400 9404000 9404000 9404000 9404000 9404000 94040000 94040000 940400000 940400000000	Is is essential to practise Tell us about Yoga and fr Yes No Yes No No No Single acupressure No Single acupressure No	help to combat against co cod to bust immunity against c to bust immunity against c to pogasanas beneficial to the through yoga education nice. (39)	oona vins ?	Covid 1 situation .		
0100202 21:37:0 ehelpyteksgenal com Areba Sterker parer 0100202 21:37:0 ehelpyteksgenal com Areba Sterker parer 0100202 21:03:0 basknerskitggenal com Ski Sahke Blanche Marin 0100202 21:04:02 basknerskitggenal com Ski Sahke Blanche Marin 0100202 21:05:0 basknerskitggenal com Negels Ashnoh Marin 0100202 21:05:0 ehelpyteksgenal com Ski Sahke Blanche Marin 0100202 21:05:0 ehelpyteksgenal com Ski Sahke Blanche Marin 0100202 21:05:0 ehelpyteksgenal com Dr. Arinan Parker 0100202 22:05:0 ehelpyteksgenal com Dr. Arinan Parker 0100202 22:05:0 ehelpyteksgenal com Mr. Vandarbak Schwitzeksgenal 0100202 22:05:0 ehelpyteksgenal com Mr. Vandarbak Schwitzeksgenal 0100202 22:05:0 ehelphyteksgenal 010020 22:05:0	Gen 13y - Gen 13y - Assistant racker Assistant Professor GNM Speciel deviated Home Subar Home Subar Home Subar Home Subar Superior Superior Superior Superior Superior Superior Superior Superior Superior Superior Assistant Professor J. Lecture J. Lecture J. Lecture J. Lecture Subart Inacher Home wife GNM 201 year Subert Assistant Professor Common Assistant Professor Common J. Cecher Subart Pacher Subart Pacher Subart Pacher Subart Suba	Vahodan na unaing institute Shankarano Mahim Mahavingkaya, Aki, PANS University, S Yahodhara ingola. Na Unainte and Shankara, Aki, PANS University, S Yahodhara ingola. Na Unainte and Shankara, Sangara,	0042256990 6 4 0066893999	0214218-01 21 912977302 20 940354000 20 940354000 20 940354000 20 940354000 20 940354000 20 94035400 20 94035400 20 94035400 20 940511152 94051152 940511155 940511155 940511155 940511155 940511555	Is is essential to practise  Tell us about Yoga & acupressure  Tell us about Yoga and fi Yes No No No No Single acupressure point on now No No Please tell about specific No	help to combat against co cod to bust immunity against c to bust immunity against c to pogasanas beneficial to the through yoga education nice. (39)	oona vins ?	Covd 1 situation .		
01002022 12:137-19         Indextpol/Segural.com         Areba Sherip pame           01002022 12:032         Indextpol/Segural.com         Shis Shark Balanche Digwain           0100202 12:032         Indextpol/Segural.com         Shis Shark Balanche Digwain           0100202 12:032         Indextpol/Segural.com         Nephrolitik           0100202 12:032         Indextpol/Segural.com         Nephrolitik           0100202 12:032         Indextpol/Segural.com         Dev. Areba Shis           0100202 12:032         Indextpol/Segural.com         Dev. Areba Shis           01002022 12:03         Indextpol/Segural.com         Dev. Areba Shis           01002022 12:04         Indextpol/Segural.com         Dev. Areba Shis           0100202 12:053         Indextpol/Segural.com         Dev. Areba Shis           0100202 12:054         Indextpol/Segural.com         Dev. Areba Shis           0100202 12:054         Indextpol/Segural.com         Nephrolitik           0100202 12:052         Indextpol/Segural.com         Restrint Mathania         Nephrolitik           01000202 12:054         Indextpol/Segural.com         Restrint Mathania         Nephrolitik           01000202 12:054         Indextpol/Segural.com         Secural Mathania         Nephrolitik           01000202 12:054         Indextpol/Segural.com	Genn Stay Assistant racker Assistant racker Assistant racker Special existant Professor Special existant Professor Assistant Professor Assistant A	Vanbothen nampin pentitele Stankarana Mehin Maharingkaya, Akie, PANS University, S Vanbothana Kogika Mehaningkaya, Vang Sanagra anakana, S Vanbothana Kogika Mehanana Mehanana Sanagra anakana Sanagra Sana	9 094225096 9 4 4 4 4 4 4 4 4 4 4 4 4 4 4 4 4 4 4	024243041 0122077302 940394000 940394000 940394000 940394000 94039400 94039400 9403940000000000	Is is essential to practise  Teil us about Yoga and fo Yes No So No No So	help to combat against co cod to bust immunity against c to bust immunity against c to pogasanas beneficial to the through yoga education nice. (39)	oona vins ?	Covid 1 shuation .		
0100202 12:19:19         nebsigned/sequence           0100202 12:19:10         nebsigned/sequence           0100202 12:02:02         pactors/gettel/gettal.com           0100202 12:02:02         pactors/gettel/gettal.com           0100202 12:02:02         pactors/gettel/gettal.com           0100202 12:02:02         pactors/gettel/gettal.com           0100202 12:02:03         pactors/gettel/gettal.com           0100202 12:03:04         hassigned/gettal.com           0100202 12:04:03         hassigned/gettal.com           0100202 12:05:04         harms/gettal.gettal.com           0100202 12:04:04         hassigned/gettal.com           0100202 12:04:02         hassigned/gettal.com           0100202 12:04:02<	Gen 13y <sup>-</sup> Assistant recker Assistant recker GNM Seperia dexasted Helso 2 Assistant professor Helso 2 Assistant professor Assistant Professor Assistant Professor Assistant Professor Assistant Professor Assistant Incoher Assistant Incoher Pandigan Assistant Professor Assistant Profes	Yahodhan navanja natkule Shankamo, bhink Mahavighaya, Aki, PAHS Uhwans, S Yahodhana i Ngola Patasa P	004225600 004225600 004225600 004225600 004225600 004225600 004225600 004225600 004225600 004225600 004225600 004225600 004225600 004225600 004225600 004255600 00400 004000 00400000000000000000	0214230412 9123977020 9123977020 9123977020 9123977020 9123977020 9123977020 9121977020 91019702 91019109702 91019702 91	Is is essential to practise  Teil us about Yoga and fo Yes No So No No So	help to combat against co cod to bust immunity against c to bust immunity against c to pogasanas beneficial to the through yoga education nice. (39)	oona vins ?	Covid 1 situation .		
1010202212101     101020212100     101020212100     101020212100     101020212100     101020021200     101020021200     101020021200     101020021200     101020021201     101020021201     101020021201     101020021201     101020021201     101020021201     101020021201     101020021201     101020021201     10102002     1010     10102002     1010     10102002     1010     10102002     1010     1010200     1010     1010200     1010     1010200     1010     1010200     1010     1010200     1010     1010200     1010     1010200     1010     1010200     1010     101020     1010     101020     101     1010200     101     1010200     101     1010200     101     1010200     101     101020     101     1010102     101     101020     101     101020     101     101020	Genn Stay Assistant tacker Assistant receives Assistant professor GNM Special existant Professor Spectra and Assistant Professor Assistant Professor Assistant Professor Assistant Professor Assistant Professor Assistant Professor Assistant Itacker Assistant Itacker Broder Assistant Itacker Professor Assistant Professor Assistant Profesor Assistant Profesor Assistant	Yahodhan navangi natikule Shankarano kheine Mahavingkaya, Akie, PAHS Uhivensi, S Yahodhana ingolan. Kheine Mahavingkaya, Akie, PAHS Uhivensi, S Yahodhana ingolan. Kheine Mahavingkaya, Akie, PAHS Uhivensi, S Yahodhana ingolan. Kheine Mahavingkaya, Akie, PAHS Uhivensi, S Pala SQLAPER UNIVERSITY CSIB-TXCA. New Celhi Million Corporations Song Summarka Garoth Mahavingkaya kheing Song Summarka Garoth Mahavingkaya kheing Song Summarka Garoth Mahavingkaya kheing Song Summarka Garoth Mahavingkaya kheing Song Summarka Garoth Mahavingkaya kheing Summarka Garoth Mahavingkaya. Kheing Summarka Summarka Garoth Saka Mahari Su Garotheng Anyanga Mahaka Salapur Carothan anyang kheing Salama Summarka Garothan Baka Mahari Pa Ha Salama Hingi Salama Calego Garothang Summarka Garothang Mahaka Salapur Su Garotheng Anyanga Kheing Salama Sala Carothang Anyanga Kheing Salama Sala Carothang Anyanga Kheing Salama Sala Carothang Anyanga Kheing Salama Salama Salama Kang Salama Salama Salama S	0042256996 042256996 6 6 6 6 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7 7	021423041 012207702 012207702 012207702 012207702 012207702 012107702 012107702 01210702	Is is essential to practise  Teil us about Yoga and fo Yes No So No No So	help to combat against co cod to bust immunity against c to bust immunity against c to pogasanas beneficial to the through yoga education nice. (39)	oona vins ?	Covid 1 situation .		
Oriologo 21:03:0     In elanyted Signal com     Areba Sentar pare     Oriologo 21:03:0     In elanyted Signal com     Sin Sahre Blanche Digma     Sin Sahre Blanche D	Genn Stay Assistant racker Assistant racker Assistant racker GNM Seperial existant Professor Job Seperial content Sapervisor Yoga and Augressure Assistant professor Assistant Professor Assistant Professor Assistant Professor Seperial tacker Assistant Professor School eacher House vie CoNU 2nd yaar student Assistant Professor School eacher House vie CoNU 2nd yaar student Assistant Professor School eacher House vie CoNU 2nd yaar student Assistant Professor School eacher Partypal Housens Tacker Partypal Assistant Professor Tacker Partypal Housens Tacker Partypal Housens Professor Tacker Partypal Housens Professor Tacker Partypal Housens Professor Tacker Partypal Housens Professor Tacker Partypal Housens Professor Tacker Partypal Housens Professor Tacker Partypal Tacker Partypal Tacker Tacker Partypal Tacker Tacker Partypal Tacker Tac	Vanborken navariag institute Skarekarres Mehin Maharingkaya, Aki, PANS Linkwesky, S Vanborkan Kolley Maharingkaya, Aki, PANS Linkwesky, S Vanborkan Kolley Meller (CSR) ROL New Cell Meller (CSR) Rol New Cell (CSR) Rol New Cell Meller (CSR) Rol New Cell	004225606 004225606 004225606 004225606 004225606 004225606 004225606 004225606 004225606 004225606 004225606 004225606 004225606 004225606 004225606 004225606 004225606 00400000000000000000000000000000000	024243041 012277302 012277302 012277302 012277302 012277302 0121277302 012127702 012127002 012120000 01212000 01212000 01212000 012120000 012120000 012120000 012120000 012120000 0121200000 01212000000 01212000000 012120000000 0121200000000	Is is essential to practise	help to combat against co od to bust immunity against c to yogasanas beneficial to the through yoga education nice. (39)	pregraet women during	Covd 1 shuaton .		
Oriologo 21:05:19     elastarbel Signal con         Areba Settar pare         Oriologo 21:05:19     elastarbel Signal con         Shi Sahre Blanche Signal	Genn Stay Assistant texker Assistant texker Assistant texker Assistant professor GNM Seperial existant Macci Seperial Se	Yahodhan navangi natikule Shankarano kheine Mahavingkaya, Akie, PAHS Uhivensi, S Yahodhana ingolan. Kheine Mahavingkaya, Akie, PAHS Uhivensi, S Yahodhana ingolan. Kheine Mahavingkaya, Akie, PAHS Uhivensi, S Yahodhana ingolan. Kheine Mahavingkaya, Akie, PAHS Uhivensi, S Pala SQLAPER UNIVERSITY CSIB-TXCA. New Celhi Million Corporations Song Summarka Garoth Mahavingkaya kheing Song Summarka Garoth Mahavingkaya kheing Song Summarka Garoth Mahavingkaya kheing Song Summarka Garoth Mahavingkaya kheing Song Summarka Garoth Mahavingkaya kheing Summarka Garoth Mahavingkaya. Kheing Summarka Summarka Garoth Saka Mahari Su Garotheng Anyanga Mahaka Salapur Carothan anyang kheing Salama Summarka Garothan Baka Mahari Pa Ha Salama Hingi Salama Calego Garothang Summarka Garothang Mahaka Salapur Su Garotheng Anyanga Kheing Salama Sala Carothang Anyanga Kheing Salama Sala Carothang Anyanga Kheing Salama Sala Carothang Anyanga Kheing Salama Salama Salama Kang Salama Salama Salama S	0042256996 0042256996 005059399 0050593999 0050593999	0214218-01 (2) 0212977202 0410314000 0212977202 0410314000 021297640 021297640 021297640 021297640 021297640 0212975510 021212640 0	Is is essential to practise  Tell us about Yoga & acupressure  Tell us about Yoga and fr Yes No No No No Single acupressure point No Single acupressure point No Please tell about specific No	help to combat against co cod to bust immunity against c to bust immunity against c to pogasanas beneficial to e through yoga education nice. [39]	pregraet women during	Covid 1 situation.		
0100202121971         betalprob/Signal.com         Archia Sentar panel           010020212105         betalprob/Signal.com         Schäuhe Blauche Ikan           01002021106         betalprob/Signal.com         Schäuhe Blauche Ikan           01002021106         betalprob/Signal.com         Schäuhe Blauche Ikan           01002021106         betalprob/Signal.com         Schäuhe Blauche Ikan           010020221105         betalprob/Signal.com         Schäuhe Blauche Ikan           010020221105         betalprob/Signal.com         Dr. Arcan Platton           010020222105         persister Signal Com         Dr. Arcan Platton           010020221105         persister Signal Com         Dr. Arcan Platton           010020222105         persister Signal Com         Dr. Green P volt           010020222105         persister Signal Com         Dr. Green P volt           010020222105         persister Signal Com         Dr. Schäuhe Vignator           010020222105         persister Signal Com         Mr. Vontore Papies Vignator           010020222105         persister Signal Com         Mr. Vontore Papies Vignator           010020222105         persister Signator         Mr. Vontore Papies Vignator           010020222105         persister Signator         Schäuhe Vignator           010020222105	Genn Stay Assistant racker Assistant racker Assistant racker Speciel Gescated Home Salar Home Salar	Vanborken navaraje netkele Skravitense okalise Akser Skravitense okalise Akser Vanborken kovele Akser	0042256996 0042256996 005059399 0050593999 0050593999	02423041 02220600 0212077022 040334000 021207602 021207602 021207602 021207602 02120600 0212060 02120	Is is essential to practise  Tell us about Yoga and fr Yes No No No Single acupressure No Single acupressure point not now. No Please tell about specific No	help to combat against co od to bust immunity against c to yogasanas beneficial to the through yoga education nice. (39)	pregraet women during	Covid 1 situation .		

[1] Responder updated this value.

[2] Responder updated this value.

[3] Responder updated this value.

[4] Responder updated this value.

[5] Responder updated this value.

[6] Responder updated this value.

[7] Responder updated this value.

[8] Responder updated this value.

[9] Responder updated this value.

[10] Responder updated this value.

[11] Responder updated this value.

[12] Responder updated this value.

[13] Responder updated this value.

[14] Responder updated this value.

[15] Responder updated this value.

[16] Responder updated this value.

[17] Responder updated this value.

[18] Responder updated this value.

[19] Responder updated this value.

[20] Responder updated this value.

[21] Responder updated this value.

[22] Responder updated this value.

[23] Responder updated this value.

[24] Responder updated this value.

[25] Responder updated this value.

[26] Responder updated this value.

[27] Responder updated this value.

[28] Responder updated this value.

[29] Responder updated this value.

[30] Responder updated this value.

[31] Responder updated this value.

- [32] Responder updated this value.
- [33] Responder updated this value.
- [34] Responder updated this value.
- [35] Responder updated this value.
- [36] Responder updated this value.
- [37] Responder updated this value.
- [38] Responder updated this value.
- [39] Responder updated this value.
- [40] Responder updated this value.
- [41] Responder updated this value.



Raj Bhavan Maharashtra & Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Health Centre and IQAC



### World Organ Donation Day Awareness Talk by

### **Dr. Dhadake Vitthal**



Followed by interactive session

August 13th 2020, 4.30 pm



Live at: https://youtu.be/RDOIwom8A9c

## लोकमत

# स्वेच्छा अवयवदानाची चळवळ वाढावी

## विठ्ठल धडके : विद्यापीठातर्फे जागतिक अवयवदान दिनानिमित्त कार्यक्रम

#### लौकमत न्यूज नेटवर्क

सोलापुर : भारतात दररोज ६ हजार रुग्ण अवयव न मिळाल्यामुळे मृत्युमुखी पड़तात. दर १७ मिनिटाला एका रुग्णाचा मृत्य होतो. अपघातात मरण पावणाऱ्या दहा लाख लोकांमध्ये केवळ ५० नागरिक अवयचदान करण्यास तयार होतात. एका मेंद्रमृत व्यक्तीने अवयवदान केल्यास नऊ जणांचे प्राण याच् शकतात. त्यामुळे देशात स्वेच्छा अवयवदानाची चळवळ वाढणे अतिशय गरजेचे असल्याचे मत वेशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयातील प्रा. डॉ. विठ्रल धडके यांनी व्यक्त केले.

गुरु चारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रेरणेतून जागतिक अवययदान दिनानिमित्त ऑनलाईन



#### अवयवदानाची गरज

अवयवदानाच्या जनजागृतीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठानेही पुढाकार घेत आहे. वास्तविक अवयवदानाची खूपच गरज आहे. सोशल वर्कर यांचीही भूमिका यात महत्त्वाची आहे. असे मत कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी ब्यक्त केले.

कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात डॉ. घडके यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस होत्या. विद्यापीठाचे वैद्यकीय

Hello Solapur Page No. 4 Aug 14, 2020 Powered by: erelago.com अधिकारी डॉ. अभिजित जगताप यांनी स्वागत च प्रास्ताविक करून कार्यक्रमाची माहिती दिली, यावेळी प्र. कुलगुरु देवेंद्रनाथ मिश्रा, कुलसचिव डॉ. विकास घुटे, मानचविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. विकास कदभ, वित्त व लेखाधिकारी श्रेणिक शहा यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. घडके म्हणाले की, १९९४ मध्ये अवयवदानाविषयीं कायदा करून त्यासंदर्भांत नियम तयार करण्यात आले आहेत. १५ लाख किडन्यांची गरज असताना केवळ ५ हजार रुण्णांना किडनी मिळते, त्यामुळे मृत्यूच्या प्रमाणात मोठ्या संख्येने वाढ होत आहे. यावर मात करण्याकरिता ब्रेनडेड व अपधातात मरण पावणाऱ्या मृतांच्या नातेवाईकांनी जास्तीत जास्त प्रमाणात अवयवदान करून इतरांचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन डॉ. घडके यांनी केले.

## स्वेच्छा अवयवदानाची चळवळ वाढावी : डॉ. धडके

#### संचार प्रतिनिधी

सोलापूर, दि. १३- भारतात दररोज ६ हजार रुण अवयव न मिळाल्यामुळे मृत्युमुखी पडतात. दर १७ मिनिटाला एका रुग्णाचा मृत्यू होतो. अपधातात मरण पावणाऱ्या दहा लाख लोकांमध्ये

## गे यांच्या हस्ते ध्वजारोहण

लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांच्या पत्नी किंवा त्यांचे आई-बडील, कोरोना योद्धा डॉक्टर्स, सफाई कामगार, आरोग्य कर्मचारी यांच्यासह या आजारावर मात केलेल्या नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे. केवळ ५० नागरिक अवयवदान करण्यास तयार होतात. एका मेंदूमूत व्यक्तीने अवयवदान केल्यास नऊजणांचा प्राण वाचू शकतो. त्यामुळे देशात स्वैच्छा अवयवदानाची चळवळ वाढणे अतिशय गरजेचे असल्याचे मत डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रा. डॉ. विठ्ठल घडके यांनी व्यक्त केले.

पुण्यश्लोक गुरुवारी, अहिल्यादेवी होळकर सोलापुर विद्यापीठातर्फे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रेरणेतन जागतिक अवयवदान दिनानिमित्त ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात डॉ. घडके यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कलगुरू डॉ. मुणालिनी फडणवीस या होत्या. विद्यापीठाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित जगताप यांनी स्वागत व प्रास्ताविक करून कार्यक्रमाची माहिती दिली. यावेळी प्र. कुलगुरू देवेंद्रनाथ मिश्रा, कुलसचिव डॉ. विकास घुटे, मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. विकास कदम, वित्त व लेखाधिकारी श्रेणिक शहा यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. धडके म्हणाले की, देशात पहिल्यांदा <mark>१९६७ ला</mark> केम हॉस्पिटलमध्ये मुंबईत किडनीचे प्रत्यारोपण झाले. त्यानंतर हळूहळू अवयवदानाला सुरुवात झाली. मात्र, आज ज्या प्रमाणात अवयवदानाची चळवळ वाढणे अपेक्षित होते, त्यात्लनेने खपच कमी प्रमाणात अवयवदान आपल्या देशात होत आहे. १९९४ मध्ये अवयवदानाविषयी कायदा करून त्यासंदर्भात नियम तयार करण्यात आले आहेत. वास्तविक इतर देशांच्या तुलनेने भारतामध्ये अवयवदानाची चळवळ वाढणे आवश्यक आहे. यासंदर्भात सामाजिक प्रबोधन होऊन जनजागृतीची अतिशय आवश्यकता आहे. १५ लाख किडनीची गरज असताना केवळ पाच हजार रुग्णांना त्यामुळे किडनी मिळतात. मोठ्या मृत्युच्या प्रमाणात संख्येने वाढ होत आहे. यावर मात करण्याकरिता ब्रेन डेड व अपघातात मरण पावणाऱ्या मृतांच्या नातेवाइकांनी जास्तीत जास्त प्रमाणात अवयवदान करून इतरांचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन डॉ. धडके यांनी केले. कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या, अवयवदानासंदर्भात जनजागृती वाढविणे खपच गरजेचे आहे. संलग्न महाविद्यालयांचे प्राचार्य, एनएनएस अधिकारी यांनी यांच्या मदतीने स्वयंसेवक अवयवदानाचे महत्त्व पटव्न देत अधिक जनजागृती करणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या.

# स्वेच्छा अवयवदानाची चळवळ वाढावीः डॉ.धडके

#### तभा वृत्तसेवा, सोलापूर, दि.१३ ऑगस्ट -

भारतात दररोज ६ हजार रुग अवयव न मिळाल्यामुळे मृत्युमुखी पडतात. दर १७ मिनिटाला एका रुग्णाचा मृत्यू होतो. अपघातात मरण पावणार्या दहा लाख लोकांमध्ये केवळ ५० नागरिक अवयव दान करण्यास तयार होतात. एका मेंदू मृत व्यक्तीने अवयव दान केल्यास नऊ जणांचा प्राण वाचू शकतो. त्याम ुळे देशात स्वेच्छा अवयवदानाची चळवळ वाढणे अतिशय गरजेचे असल्याचे मत वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयातील प्रोफेसर डॉ. विठ्ठल धडके यांनी व्यक्त केले.

गुरुवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रेरणेतून जागतिक अवयवदान दिनानिमित्त ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात डॉ. धडके यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. विद्यापीठाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित जगताप यांनी स्वागत व प्रास्ताविक करून कार्यक्रमाची माहिती दिली. यावेळी प्र कुलगुरू देबेंद्रनाथ मिश्रा, कुलसचिव डॉ. विकास घुटे, मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. विकास कदम, वित्त व लेखाधिकारी श्रेणीक शहा यांची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या. अवयव दानासंदर्भात जनजागृती वाढविणे खूपच गरजेचे आहे. संलग्न महाविद्यालयांचे प्राचार्य, एनएनएस अधिकारी यांनी स्वयंसेवक यांच्या मदतीने अवयव दानाचे महत्त्व पटवून देत अधिक जनजागृती करणे आवश्यक आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठानेही यासाठी पुढाकार घेऊन अवयव दान चळवळीत योगदान देत आहे. वास्तविक अवयव दानाची खूपच गरज आहे. सोशल वर्कर यांचीही भूमिका यात महत्त्वाची आहे. त्यांनीही यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी यावेळी केले.